

TIGHT BINDING BOOK

brown
book

UNIVERSAL
LIBRARY

OU_192255

UNIVERSAL
LIBRARY

माझा प्रवास.

अथवा

सन १८५७ सालच्या बंडाची हकीगत.

व० शा. विष्णुभट गोडसे वरसईकर

मग्दूम यांता लिहून ठेविला ती

चितामण विनायक वैघ,

एम्. ए., एल.एल् बी.

मुख्य युनिव्हर्सिटीचं आनंदरा फेलो यांता

संशोधन करून ठापविला.

प्रकाशक

दामोदर सांवळाराम इळी.

. १९०७

किंमत दोડ रुपया.

मुंबई, 'इन्द्रप्रकाश' आपवान्यांत छापून
हा पुस्तकासंयेधाने सर्व हक्क स्वार्थाने टेकिंग आहे,

लोटस साबू.

खरे स्वदेशी साबू आहेत.

कारण कीं,

ते साबू इंग्रेजी आणि तशाच प्रकारच्या दुसऱ्या साबू प्रमाणे धाण येणारे चर्चीपासून बनविलेले नाहीत, फक्त बनस्पतीच्या पदार्थी-पासून ते बनविलेले आहेत; त्याचे खाक्तीसाठी सर्व प्रकारची हमी आमचेकटून दिली जाते.

अमेरिकेतील 'माई ट्रूस्टचे मि. विल्सन ह्यानी शपथपूर्वक धर्मे सांगितलेले थारे कीं, मेलेल्या न रोगट जगावरांच्या चर्चीपासून प्रेसिनेट रुझवेलटनें सांगितल्याप्रमाणे म्याण्याचे पदार्थ न बनतां साबण बनतो.

'लोटस साबू'चे उत्तम कृतीमुळेच ते सर्व ठिकाणी एकाचा घर-गुती वस्तुप्रमाणे होऊन गेले आहेत; आणि स्वदेशी कृतीचे जे साठी नमुने झाले आहेत आमचे ते सर्वांन उत्तम प्रकारचे ठरले आहेत.

सर्व ठिकाणी विकले जातात

लोटस सोप फ्याक्टरी

अपरमार्थिम - बुंधवई.

अमृत रस.

व्रतःच्या क्षणिक सुखाकरितां पदरचे पैसे खर्चून ज्यांनी आपले राची खराबी करून घेतली असेल व ती अगदी नवीन—अर्थात् ताजी असेल, व ज्यांना आपली संतति आपले द्वारे न विघडतां चांगली व जोमदार बहावी अशी इच्छा असेल, त्यांनी आमच्या आज १४ वर्षांच्या अनुभवानें तयार केलेल्या “अमृत रस” या औपधाचें जरूर सेवन करावें. याचे गुणदोषासंबंधानें विशेष लिहिप्याचें कारण नाहीं. किमत १। रुपया ट. ग्र. ६ आणे. एक वाठली १९ दिवस पुरते.

“बालामृतवटी”

ज्याना आपली मुले कोणत्याही रोगापासून सुरक्षित राहावी अशी इच्छा असेल त्यांनी त्या बालामृतवटीचा उपयोग करावा. त्या गोळ्यांपासून लहान मुढांना झटका येणे, खोकळा, ताप, पोटां-तील रोग, कडकी वर्गे लहान मुलांचे रोग कमी होऊन मूळ चांगले सशक्त होते. व कोणत्याही प्रकारचे रोग हेत नाहीत. त्या बालामृतवटीचा मी स्वतः अनुभव आज सतत १० वर्षे घेत आहें. १०० गोळ्यांच्या डकीस किमत रुपये २. टपाळखर्च ४ आणे.

वैद्य व्ही. एच. शेवडे.

विठ्ठलवार्डी, विठ्ठलमंदिर काळबादेवी मुंबई.

धी रविउदय फाईन आर्ट लिथो प्रेस. घाटकूपर-सुंबङ्द.

सोल एजन्टस् व प्रोप्रायर्टर्स. ए. के. जोशी आणि कंपनी.

यरील प्रेसमध्ये उत्तम तज्जेचीं कापडावर लावण्याचीं रंगीत लेबळे, सिगरेट प्याकेट व सर्व तज्जेच्या चित्रांचे काम फारच माफक दराने सुवक करून दिले जाईल. कै० राजा रविवर्मा यांनी मरण-पूर्णी तयार केलेली अप्रतिम चित्रे थोडेच दिवसांत या छापखान्यांत छापून तयार होतील. याच छापखान्यांत छापलेल स्वेदशी पत्ते, विक्षिक व हिंदू देवतांचीं चित्रे घाऊक व किरकोळ मिळतील.

लिथो व टाईप प्रेसनां लागणारी सर्व प्रकारची शाई, रंग व इतर सामान, खाचप्रमाणे रविवर्मा यांचीं चित्रे व जर्मन चित्रे, सर्व प्रकारच्या भारी व हलक्या फ्रेसी, कांचेपेक्ष्या क्यालशियम कारबाईल वैगेर घाऊक व किरकोळ मिळेल.


क्याटलाग फुकट पाठवू.

ए. के. जोशी आणि कंपनी,
१८२ काळबादेवीरोड—सुंबङ्द.

व्यापारी लोकांस उत्तम सौय.

धी रोज्जु ग्रव एजन्सी.

असल रास्कोप सिस्टम लीवर घड्याळ.



इं घड्याळ नांवाप्रमाणे मजबूत व टिकाऊ आहे. उचीवरून पडल्यानेसुद्धा बंद पडत नाही. घड्याळचे सांचेकाम मजबूत व टिकाऊ आहे. मोडतोड झाल्याशिवाय एकदम बंद पडल्यास कितीही वर्षाने आम्हो फुरुठ रीपेर करून दत आहोत. एक वेळ चाची दिल्यानें ३६ कलाकर्पत चालते. किंमती पुढोलप्रमाणे आहेत,—साधे बीन हिंवाचे कि. ४ रुपये. साधे १ हिंवाचे कि. ४॥ रु. साधे फुलजुवेळ [पूर्णीहिंवाचे] कि. ६ रुपये. फॅक्सी डायलचे हिंवासहित कि. ६ रुपये. हिरेदार सेक्टर कांक्याचे कि. ७ रु. लहान साईक्स हिरेदार कि. ८ रुपये.

आमचे पेटीवर सवी जातीची, लहान मोटी घड्याळे, व गाफ इत्यादि रामान मिळत असते. कॅटलॉग १५८८ मिळतो. आमचेकदून माल मागविणास १ पासून २० रु. पर्यंत, रुपायास १ आणा, व १० ते २५ पर्यंत रुपायास २ आणे, व २५ ते ५० पर्यंत, रुपायास ३ आणे, व ५० पेक्षां जास्त किंमतीचा माल मागविणास शकदा २५ टक्क्याप्रमाणे कमिशन दिल जाते.

माल मागविण्याचा पत्ता:—

धी रोज्जु ग्रव एजन्सी.

ठि.—दादीरोड अग्यारी लेन, प्रो. काल्यादेवी, मुंबई नं. २.

सदृश प्रेक्षक मूळचा भिक्षुक असून तो हिंदुस्थानांत बंडाचे दिवसांत द्रव्यार्जनाकरितां गेला होता. त्याची स्मरणशक्ति चांगली असल्यानें व त्यास मजकूर खुबीदार रीतीने जुळवून लिहिण्याची शेंडी साहजिक साध्य असल्यामुळे, भिक्षुक असतांनाही यानें लिहून ठेविलेली हकीकत छापण्यासारखी आहे, असें मला वाटते. बिठूर, खालेर, वैगरे ठिकाणच्या हकीगतीशिवाय बाकी पुस्तकांत लिहिलेल्या बहुतेक गोष्टी प्रथकारानें पाहिलेल्या आहेत. नाना साहेबांची हकीगत व खालेरची हकीगत, प्रथकाराने ऐकिली असून ती जरी इतर हकीगतीपेक्षां कमी किमतीची आहे तरी, ती त्या वेळेस खालेरीस, व ब्रह्मावर्तास चांगल्या माहितगार लोकांकडून ऐकिलेली असून बरीच विश्वसनीय आहे.

या पुस्तकांत इंप्रेज लोकांनी लिहिलेल्या हकीगतीप्रमाणे किती मनोरंजक रीतीने हकीगत सांगितली आहे, याजविषयी वाचक कल्पना करितील; परतु मला इतके सांगितले पाहिजे कीं, मूळ प्रथांत मी फार थोडा बदल केला आहे. कोठे कोठे भाषा सुधारली असून अलीकडच्या रीतीने लिहिली आहे व कांहीं ठिकाणी मजकूर अधिक वाटला तो कमी केला आहे. एकंदरीने बहुतेक सर्व प्रथ मळचाच आहे असें म्हटले तरी चालेल. दोनच ठिकाणी मी आपल्याकडून दहा पांच वाक्ये ज्यास्त घातलीं आहेत, तींदी मूळच्या प्रथाला अनुसून आहेत.

या हकीगतीचे याचनापासून वाचकास आणखी एक फायदा होण्यासारखा आहे. १८५७ सालच्या बंडास आज ५० वर्षे पुरी झालीं; त्या वेळच्या सामाजिक व धार्मिक स्थितीत आज किती फरक

पडला आहे, आमची शारीरिक, मानसिक व नैतिक स्थिति सुधारली आहे किंवा वाईट झाली आहे, याचीही कल्पना करण्यास या ग्रंथापासून बरेच साधन होईल असें मला वाटते. सारांश, इतिहासाच्या दृष्टीने, मनोरंजनाच्या दृष्टीने व व्यवहाराच्या दृष्टीने, हा अल्प त्रंथ वाचकांस उपयोगी पडून प्रिय होईल, अशी आशा करून ही लहानशी प्रस्तावना पुरी करिता.

मुंबई ला. १ दिसेंबर १९०७.

चिंतामण विनायक वंश.

अनुक्रमणिका.

भाग	विषय.	पृष्ठ
१	गोडशे घराण्याचा वृत्तांत १
२	प्रवास व वंडाची सुरुवात १४
३	बंडवाल्यांची हक्काकत.... २७
४	झांशी येथील पूर्ववृत्तांत ६९
५	झांशी येथील उत्तरवृत्त ९७
६	काल्पी प्रकरण १३८
७	ग्यारहर व मध्यहिंदुस्थान १७१
८	तीर्थयात्रा. १८६
९	उपसंहार. १९९

माझा प्रवास

अथवा

सन १८५७ सालच्या वंडाची हकीकत.

भाग १ ला.

जीवन्सु तातपादेषु नवे दारपरिग्रह ।

यामुमिः पाल्यमानानां ते हि नो दिवसागतः ॥

लामंत गोडरांने घराणे पांढऱ्यापांगून मिथुनाचे आहे. आमचे तुळते केशवभाई न राष्ट्रमध्ये मांदे. विठ्ठान् अगून श्रीमंताचे पदरी दीने. तोयस्ता गळकुण्ठापत मात्र गृहस्थ असून निचूरकराचे पदरी नाही. तोला शोल. श्रीमत ज्या वेळेस राज्य सोडून ब्रह्मावर्तास जावयास निघाले. तज्हा ते याजवरीनर राहण्याचा निवय करून नमेंद-पांतीनो गेण्य, परतु प्रकृति फार अशक्त. फार नेहु कागळ्यामुळे परत किरणी भाग याले. भग इंत १७८९ वरसह एकार्मा अतःपर नाकी रुखावर्ती नाही, ब्रह्मकमात वेळ पालवर्तीचा असा कुत-निवय शोकन उत्पत्त राहिले. घरचे उत्पत्त घणवे फार येण्य, वेळ न मिथुनाची व दाढी योटी मात्र असान एकाड्यासर उत्पन्निवैह करा क्याया. तुळ आमचे तुळते निरक्षी झाले. भग तर फार हालाचे दिनस आठे. लामचे तंडील गृहस्थ असून्यामुळे मिथुनीचे उत्पत्त अगदी नाहोले झाले. शिंवाय प्रातःकाळासून सायकाळायेत ज्ञान,

संध्या, ब्रह्मगङ्ग, रुद्राची प्रकादशणी, देवपूजा, भागवतपाठ, श्रीविजनयेश्वराचे प्रत्यहीं पोडशोपचार पूजन, भोजनोत्तर अष्टाघ्याय गीतेचा पाठ इत्यादि कृपिकर्मीत गिमग्र असल्यामुळे गृहस्थपणाचेही उत्पन्न बुडाले. काय शोतीवर उदरनिवीह होईल तेवढा करावयाचा. त्रिवर्ग बधु विभक्त झाले, तेवेळेस माझें वय दहा वर्षांचे होतें. वडील गृहस्थकामात दृशार होते. लांगी मोडी बाळबोध लिहणे, चाचणे, व्याजाचे हिशेव, जमानवर्च वर्गेर बाबांत मत्ता शिक्षण देऊन तयार केले. पुढे कोठ तरी कोट्यांगांवी मध्य ठेऊन नोकरी आनुन शार्वी, अशा विचारात आहेत तो वडील नुव्हते केशवभट यांनी रात्रीं वडिलाई नमून निश्चय ठरविला की, “सापली गांवी परगांवी यजमानांची घेरे पैकंतम आहेत, न तिघां वधू मिळून मुंग इतकेच आहेत. मजला मुंगा नाही न गममध्ये उल्लंघन वारल, तस्मात् यजमानास कुलगुरु नाहीमा होणार हे आपणास उचित नाही. मी दोन तीन विद्यार्थी गिळनुन निष्पृत झोटत, साम खाण न मुहूर्तांधर प्रारम्भ करितो. मुख्यान गृहस्थ दत्तन गोवणासाठी न प्रधर्मी राजांने मंवेन इत्यार्थीन करण्यापेक्षा ब्रह्मकमान नवार कराने यजमान कृत्यात जे उत्पन्न होईल त्यांतव उदरनिवीह करणे हे पार इष्ट आहे.” इत्यादि उमयताचा नाड होऊन मुमुक्षुवर मत्ता सहिता गढण्यान धातले. पांतु दुईवार्ष संहिता होऊन कम वर्गेर समाप्त होणार तो आमने विद्यागुरु केशवभट काका राहे १७६८ येथमानी स्वर्गवासी झाले. रामभट काकाही हिंदूशानांत ब्राह्मतीं श्रीमितीचे पदरी होमशाळेवर अभ्यक्ष लोते, त्यांना सापला तिकडे विवाह केला, न वरमडल ऐरुन गर्हावा.

याप्रमाणे स्थिति आल्यावर दरिद्रावस्थेने आम्हास माळ घातली. कवीने म्हटलेच आहे “परीक्ष्य सत्कुलं विद्यां शीलं शौर्यं सुरूपतां । निधिरदाति निपुणः कन्यामिव दरिद्रताम् ॥” उत्पन्नाची ढारे नाहीकदून वंद ज्ञाली. माझी संहिता नगेरे सपली होती, परतु यजमान कृष्णे चालवृन पैसे मिळविण्यास याजिकीची कांहीं माहिती नव्हती. मी लहान होतो तरी मजला चांगले समजत होते. आमचे गांतांत विनायक शास्त्री जोशी म्हणून समर्थ ब्राह्मण असत; न परशास्त्र निषुण अमृन त्यांस ज्योतिष कांहीं अनगत होते याजिकीत तर केवळ प्रतिसर्प्य होते. मूत्रवृत्तिसाध्यात निष्णात अमून कुडमड-पण्यर्थ गति होता. त्यांजकडे जाऊन त्यांजला सर्व वृत्त निवेदन केले. “आमचे प्रणान चुलते वारत्यापासून यजमान कृत्य चालविण्यास कोणी राहिला नाही. मजला कृता कस्तुन धर्मशास्त्र समजावृन शाल व याजिकीत तयार तराड, तर फार वरे होईल. याजिकीती विद्या खरी पुढील कृता नव्याचागन येत नाही.” शास्त्रीबोवाचे गांतांत अगाळे नाही त्यांते नाही राखिल असा विगार्दी तवार कम्ब्यां. फार इवत्यातमून होता. त्यांनी माझी उत्कुपाता व तुम्हि पाहून कवूढ केले, न प्रथम शोडी न्युनाति येण्याकरिता रूपावळी, समासचक, अमरकोश व काल्याचे कांहीं मर्ग इतके मजलकदून तयार कराविले, व नंतर पर्मशास्त्रास व नारायण भट्टीस आरंभ केला. शास्त्रीबोवांची मजलार फार कृता होती. गजा त्यांनी विद्यावृन फार चांगले दिल व गरिबदें टोचण्या लायिन्यामुळे मीढी रात्रंदिवस ला गच घोप घेतला होता. शास्त्रीबोवास कमी दिसत होते, म्हणून प्रथ पीच वाचीत असे व ते अर्थ सांगत असत. याप्रमाणे थोडक्यातच

निर्णयसिन्धु, प्रयोगपारिजात, समृद्धसार इत्यादि ग्रंथ संपर्किले.
मुहूर्तमार्तण्डही गहटला व शास्त्रीबोवाचे समक्ष प्रयोग चालवूळा लागून
प्रांतांत लौकिक मिळविला.

आम्ही एकंदर तिथे भाऊ होतों. हरीगंतास स्नान, संध्या, वैश्वदेव,
श्रावणी, रुद्र, पवमान, सौर इत्यादि अवश्य ब्रह्मकर्म शिकवृन लिहि-
ण्यास घातला होता. त्याचें अक्षर फार चांगले होतें, व तो जमा-
खचे हिंशेबी कामांत तरवेज होता; परंतु ठाण्यास दोन तीनदां परि-
क्षेत उतरला नाहीं. शेवटी त्याने पेणेस सावकारी नोकरी पक्करिली.
यजमानाची मेहरबानी त्याजवर फार असे. धोडभट सर्वात भाकटा,
हा अति तीव्र बुद्धीचा होता. त्याने सहितेचा अध्याय अकरा
संथांनी गुरुजीस पाठ म्हणून दाववावा. याप्रमाणे आपले बुद्धीचे
वलाने संहिता पद क्रम वर्गेरे सर्व म्हणून उपोतिष्ठ म्हणूळा लागला,
ध्युत्पत्ति तयार करून व्यावरणास आरंभ केला. लहानपणीच कपिता
तयार करू लागला. याप्रमाणे त्याचा लौकिक फार झाला. आमचे
लहानपणापासून दारिद्र्य मार्गीलदारी पुढिलदारी कुगड्या घारीत
होतेच; परंतु ईश्वरकृपेने भातास खडीस नडे दहा प्रमाणे दर
होता; सर्व त्रिनसा स्वस्त होत्या, त्यासुळे कर्ज काढल्याशिवाय
दिवस काढीत होतों. आमचे बालबोध व सभ्य धराणे असव्यामुळे
मुळी आक्षांस पुष्कळ सांगून येत, परंतु आम्हांस कर्तव्य नाहीं
असें आमचे वर्धक सांगत. पुढे जसे जसे आम्ही थोडे थोडे द्रव्य
मिळवूळा लागलों, तशी आमची लम्बे झाली. लग्नाला सर्व पैसा कर्जाऊ
घ्यावा लागला. पुढे आगची वहीण दृष्टिंवार्द्द इचाही विवाह झाला.
त्या लग्नांत वरेच कर्ज वाढले. पहीपाहुणा जास्ती पहुळ लागल्यामुळे

धरखच्च वाढला. कर्ज वर्षीक्रतूंतील नदीच्या पाण्यासारखे किंवा जलोदरासारखे फुगू लागले. आमची सर्व पैदास्त थोडकीच अस-
स्यामुळे धरखच्चीत नाहीशी होऊ लागला. याप्रमाणे एका सकटां-
तून निघून दुसरे संकटांत पडलो. केवळ कविवर्णित खल्वाटाची
स्थिति झाली.

खल्वाट चंड किणणे अति तस झाला ।

लायार्थ तालतस्मृत्समीप गेला ।

तेथूनि थोर पडले फल तो निमाला ।

येईल दैवहत येईल तेथ घाला ॥ ? ॥

लहानपणापासून आमचे बन्धुत्व फार चांगले होते व दारिद्र्यानें
ल्यास दार्श्य जास्ती आणले. लहानपणी एकमेकांशी तेटे वैगेरे वि-
लकूल करीत नव्हतो व एकमेकांचे विचारात फरक पडत नसे; व
पुढे आमच्या बायका मोठ्या झाल्यावरही फरक पडला नाही. भावा-
बंदांत मुख्य कलहाचे वैज खिया सर्वत्र असतात हे अनुभव प्रसि-
द्ध आहे. परंतु आमचे येथे त्यांचे मनांत जरी थोडे येत असे
तरी त्यांचे कांही चालले नाही. व त्याही चांगल्या धराण्यांतील अस-
स्यामुळे एखादा परकी घरी आला तर माहेरवाशिणी कोणत्या व
सासुरवाशिणी कोणत्या हे विलकूल उमगत नसे. आमचे बघुत्वा,
तील प्रेम निरुपम होते. केवळ रामलक्ष्मणभरताचीच उपमा लोक
देत असत. लहानपणी एके ठिकाणी खेळणे, तुला जास्ती मला
कमी इत्यादि मत्सर भावाने न भांडणे, परस्परांच्या सुखदुःखानें कळ-
वळणे, फार तर काय एक तांद्या घेऊन नदीवर शौचास जाणे,

ह्या गोष्ठी पाहून लोकांस फारच आनंद वार्टे. जेव्हां मोठे झाले व मिळवत झालें, व समजू लागले, तेव्हांपासून रात्रै एके ठिकार्ण बसून कर्जाबदल काय तजवीज करावी, याविपर्यी नेहमी विचार करीत असू.

शके १७७८ माघ शिवरात्रीचे सुमारास पुण्यास कांहीं यज मानकृत्य चालविष्ण्यास मी गेले होतों, तेथें अशी बातमी ऐकिली के बायजाबाईसाहेब (शिंदे) ह्या मथुरेस सर्वतोमुख यज्ञ करविणार आहेत, ह्या यज्ञांत एकदर सात आठ लक्ष रूपय धर्मादाय होणार आोह, या संबंधाचीं पत्रे नाशिक पुणे वैगेरे ठिकटिकाणचे विद्रान मडलीस आली आहेत. कर्जाबदल मनास हृदोग लागलाच होता, व कांहीं तरी परदेश हिंदूल्याशिवाय एकरकमी पैसा मिळावयाचा नाहीं, हे मनांत पकें विवल्यामुळे माझा तात्काळ हिंदुस्थानात जाण्याचा निश्चय झाला. आपण फार विद्रान नाहीं खेर, तरी यांत्रिकी व धर्मशास्त्र हे आपले विषय उत्तम गुरुपासून प्राप्त झाले आहेत असा मनाचा दृढ अभिमान होता. शिवाय बायजाबाईसाहेब यांचे पदरीं बाळकृष्णभट वैशंपायन दानाध्यक्ष होते. त्यांजवर बाईसाहेबांचा उत्तम रोभ आहे, असे ऐकिवांत होतें. ते आपले आप आहेत, व त्यांचा व तीर्थरूपांचा परिचय चांगला आहे, तेव्हा त्यांजपासून कांहीं मदत मिळेल अशी आशा उत्पन्न झाली. मनाचा निश्चय कायम झाला, पण मातापितरे बंधुवर्ग व पत्नी यांचे अनुमोदन कसे मिळवावें, यांची मोठी चिंता येऊन पडली. वरसईस परत आल्यावर हरीपंतास नेणेहून बोलावून आणिले व त्यांस सर्व हकीगत कळविली व पुर्षकळ बोलणे झाल्यावर हळ्डीचे स्थिरीत

हिंदुस्थानांत जाणशाचे धाडस करणे वाईट नाहीं असें कवूल करणे त्यास भाग पडले. प्रथम बरोबर खुलासा काढण्याकरितां तीर्थकपाचे नांवाने भाऊसाहेब वैशंपायन यांस ग्वालेरीत पत्र पाठविले, त्या पत्राचा जबाब तीर्थरूपाच्या नांवावर येऊन पत्र परस्पर त्याच्या हातीं गेले. आंतील मजकूर पाहून थक्क होऊन मला जबळ बोलाविले व प्रथम आपणास न कळवितां पत्र कां लिहिले यांच कारण विचारिले. तेव्हां मीं उत्तर केले कीं, वैशंपायन हे आपले सोयरे खेर, परंतु ते हल्दीं श्रीमान् आहेत, दानाध्यक्षतेचा त्यांजकडे अधिकार आहे. तेव्हां पत्र येते कीं न येते व कोणत्या तन्हेचे येते याचा भरवंसा नाही, याजकरितां कदाचित् आपल्यास ताप मात्र होईल म्हणून कळविले नाहीं. हे एकून कांहीं समाधान पावून स्तव्य राहिले व कांहीं वेळाने सांगितले कीं, हिंदुस्थान फार दूर आहे, तिकडे आपले लोक थोडे आहेत, जाण्याचे रस्ते फार अवघड व दंग्याधोप्याचे आहेत, तिकडे लोक भांग पितात, ख्रिया नादास लाविणाच्या असतात; पुन्हा तुझी कांहीं लोकोत्तर विद्या नाहीं, सबव एकंटरीत तूं हिंदुस्थानांत जावे असें माझ्या मनांत येत नाहीं.” हे शब्द ऐकतांच माझी कंबर खचली. मनांतून जावयाचा निश्चय होता खरा, परंतु वडिलांचे अनुमोदन मिळेना याजमुळे निश्पाय झाला, तों पुन्हा कांहीं आशा उत्पन्न झाली. वैशंपायन याची कन्या वरसईस इनामदार करवे पेशव्याचे कुलगुरु यांजकडे दिली होती, त्यांस पत्र आले कीं, आपण सहकुटुंब ग्वाल्हेरीस यावे, इकडे वाईसाहेब सर्वेतोमुख यज्ञ कराविणार आहेत, सात आठ लक्ष रुपये खर्च होणार आहे, मौजही दृष्टीस पडेल, कांहीं प्रातिही

होईल. आमचे भेटीस बहुत वर्षे ज्ञालीं आहेत तर कुटुब्रामहित आल्यास फार वरें होईल. येते समयीं वाळकृष्णपंत यांचे चिरजीव येत असल्यास त्यांस घेऊन यावें, भेटीचा लाभ होईल, आपणांस यात्राही घडेल. करेव यांणीं पत्र आणून तीर्थरुपास वाचून दाखविले व तीर्थरुपांनीं पुन्हा पूर्ववत् जबाब दिला. मग मी संकटांत पडलो. कोणल्या रीतीने अनुमोदन मिळवून निवून जावै याचा रस्ता सुचेना. तेव्हां मला एक युक्ति सुचली कीं, रामभट काकाची मध्यस्ती घालावी. आमचे चुलते वरसईस शेजारी निराळे घर बांधून विभक्त राहिले होते, परंतु त्यांचे बंधुत्वांत रहस्य फार चांगळे होते. शेतें, माळ, ज्ञाडे, पुस्तके, पोथ्या वगैरेची वांटणी ज्ञाली नव्हती, नफानुकसानी सवंधे सर्व एकच आहों असें समजून उभयतां बंधु निष्कपटपणे व काळजीने वागत असत. त्याचे घरीं जाऊन त्यांना सर्व हकीगत कल्विली, व तुम्ही तरी कांहीं सांगा अशी फार गळ घातली. त्यांनी सांगितले कीं विचार करून उद्दीक तुला सागूं. दुसरं दिवशी त्याजकडे गेलों; तों अति सुमुद्र-तीवर गेलों असे म्हणण्यास हरकत नाहीं.

काकांचा स्वतः हिंदुस्थानांत येण्याचा निश्चय दिसला, ते क्षणूं लागले कीं, “मजला थोडेबहुत देणे ज्ञालें आहे व वास्तु नीट करणे आहे. माझा तर वृद्धापकाळ ज्ञाला, मुलगा आहे, पण तो कांहीं विद्या करून पैसे मिळवील असे दिसत नाहीं. त्यापेक्षा लोकांचे देणे नाहींसे करून वास्तु नीट बांधून ठेवणे माझे शिरावर आहे. याजकरितां मीही हिंदुस्थानांत तुजबरोबर येतों. तू मात्र मजला सांभाळून घरीं आणून पोंचविले पाहिजे. हिंदुस्थानांत

मी बरोबर असलों तर उभयतांस सुख होईल. पिता पुत्राप्रमाणं परदेशांत वागून जें द्रव्य मिळेल तें निमे वांदून घेऊ. माझ्या माहितीमुळे ग्वालहेरीस व ज्ञार्णीस आपल्यास जास्त फायदा होईल. तुझ वापापासून परवानगी मी देववितो.” हे शब्द एकतांच अस्यानंद ज्ञाला. हारिपंतास ताबडतोब पत्र लिहून पेणेहून बोलावून आणिले. व रात्री सर्व कुटुम्ब एकत्र वसून विचार सुख ज्ञाला. मी प्रथम नम्रतेने बोलून लागलोः—“एकंदर आपल्यास कर्ज इष्टेष्टीपेक्षां उज्यास्ती ज्ञालें आहे. अन्नवस्त्रांचा खर्च तसेच जीं नैमित्तिक कृत्ये येतात त्यांचा खर्च, लोकव्यवहारसंबंधे पहीपाहुणा पट्टी वैगेरेचा खर्च एवढ्यालाच आपली प्राप्ति पुरत नाही. याज-मुळे दरवर्षी थोडयोडे कर्ज वाढते. तेव्हां एक रकमी पुष्कळ पैसा मिळण्यास देशांतरीं फिरल्याशिवाय इलाज नाही. मी जरी दूरदेशीं अद्याप गेडों नाहीं, तरी मला पक्का भरवंसा आहे कीं मी नीट वागेन, व माझ्यानें प्रवासांतील हाल सर्व सोसवतील. तशांत काका मजबरोवर संभाळ करण्याकरितां आहेतच. मला हिंदुस्थानांत जाण्याबद्दल परवानगी यावी, कुटुंबाकरितां यत्न करीत आहें, तरी कुटुंबाच्या नशिवानें सर्व संकठे पार पडून सर्व चांगलंच होईल, कर्वे यांचे गाडींत एक भाग गाडीभाडे देऊन करूं, भोजन खर्च वैगेरे हिस्सेरशीनें देऊ, आपले सोयरे धायरे, ग्वालहेरीहून पत्र आलें आहे, त्यापेक्षां जावै असेच म्हणतात.” असें मृणून स्वस्थ राहिलो. तीर्थरूपानीं पूर्वच्या सर्व हरकती पुन्हां काढिल्या, त्यांस मी धीर करून उत्तर दिलें कीं; “मी हिंदुस्थानांत जातों तो स्त्रियां करितां जात नाहीं, व मी शपथपूर्वक सांगतों कीं, मीं त्यांच्या नादास

बिळकूल लागणार नाहीं. भांग वगैरे अमली पदार्थ अगदीं सेवन करणार नाहीं, शरीर प्रकृतीस फार जपून वागेन, शिवाय त्या देशचे पक्के माहितगार काका मजबुरोवर आहेतच. ते माझे हित अन-हित पाहतील व मला कुमार्गांकडे जाऊ देणार नाहींत.” इत्यादि पुष्कळ वाटाघाट मध्यरात्रीपर्यंत होऊन अखेरीस तीर्थरूपांनी आज्ञा दिली. दुसरे दिवशीं मातुश्रीशीं बसून तिची समजूत पुष्कळ प्रकारे केली. सर्वांत मातुश्रीचे प्रेम अनिर्वचनीय आहे. दोन तीन घटकापर्यंत मला कुरवाळून रुदन करीत होती; मी दूरदेशीं जाऊन सुखरूप परत कसचा येतों ह्या कल्पनेने वारंवार तिला अश्रुपात येत. रात्री पत्नीनेही न जाण्याविषयीं पुष्कळ आग्रह केला, परंतु तिला सांगितले कीं तू नुकतीच जिवावरच्या दुखण्यांतून उठली आहेस काठी धरून दोन पावळे चालतां येत नाहीं, डोकीचे केश पुष्कळ गेले आहेत, तरी आणखी वैद्याचे औषध घेऊन स्वस्थ पांच सहा महिने तीर्थरूप मातुश्रीची सेवा करून राहा. हल्दीं उन्हाळीचे दिवस आले आहेत. व आहीं मार्गशीर्पि पौपाचे सुमारास खचित परत येतों. हे ऐकून ती निरुत्तर झाली व जाण्यावद्दल तिचा रुकार पडला. दुसरे दिवशीं काकांनीही येऊन तीर्थरूपांस सांगितले कीं, “आहीं दोघे हिंदुस्थानांत जातों; तुझीं काळजी किमपि न करिता येथील दोन्हीं प्रपंच चालवावे. विष्णुवद्दल निर्धास्त असावें, तो पुत्र व मी पिताच आहें, याउपर काय सागू.” याप्रमाणे बोलणें झाल्यावर तीर्थरूपांनी मुहूर्त पाहण्यास सांगितले. आमची मातुश्री फार गरीब व भावार्थी होती, ती नेत्रास पाणी काढून ह्याली कीं “विष्णु पुन्हा दृष्टीस पडेल तो सुदिन आहे. मजला बोलण्याचे

ज्ञान नाहीं क्षणून मी बोलत नाहीं सर्वे ऐकून घेतें.” तेसमर्यां मजला गर्हिवर येऊन तिचे पाय धरून मीं सांगितलें कीं, मी आपला कार्यभाग ज्ञाल्यावर उगीच कांहीं नादानें तिकडे राहीन तर हेच पाय मजला साक्ष आहेत. तूं अगदीं काळजी करूं नको. इत्यादि बोलून तिचे कांहीं समाधान केलें. धोंडमट हा फार लहान होता, तरी मजला एकांतीं भेटून दूर देशीं न जाण्याविषयीं बोलूं लागला. तेव्हां त्याचेही थोडक्यांत समाधान करून उपदेश केला कीं, “मीं व काका गेल्यावर यजमान कृत्ये चालविण्यास तूच राहिला आहेस, त्यापेक्षां वेदाची आवृत्ति म्हणून काव्याचा एक श्लोक म्हणावा. वाकी वेळांत याज्ञिकीचे प्रयोग पाठ करावे. एकंदर फार सावधपणे रहावें. हरिपत पेणेस आहे, तीर्थरूपांपाशीं तूच आहेस, त्यांचे आज्ञेने वागावें व आमची आठवण होऊं देऊ नये. हरिपत व्यवहार पाहील पसंतु घरचा खटला तुलाच पाहिले पाहिजे, बायका मुळांचे हाल करू नको. मातुश्रीस देवधर्मास जे खर्चास लागेल ते देत जा व तिचे आज्ञेत वागत जा व तिचे वछ रोज तूच धूत जा. मी घरी असल्यावर हा नियम चालविला आहे व माझे मार्गे तूं चालव, आळस करूं नको.” कृष्णाबाई बहीण ही लहान होती तिजला गंगायमुनी ज्ञारी आणण्याचं कबूल करून तिचे समाधान केलें.

निघण्याचा दिवस प्रात झाला. कंवं यांजपाशीं गाडीभाडे भोजनखर्च वगैर संबंधी ठराव करून आदले दिवशीं रात्रीं सर्व तयारी करून पडशी भरून ठेविली. त्या रात्रीं झोप कोणास आली नाही नपारीत व चिनेत व भापणांत “रानिरेव यरंसीत.”

दोन घटका रात्री उठून मुखमार्जनादि याटोपून गाडी धुन करै बाजार रस्त्यावर येऊन उमे राहिले व आम्हांस बोलावणे पाठविले. नंतर तीर्थस्वरूप काका व मी कुळस्वामिणीस हळद कुंकू वाहून प्रार्थना करून तीर्थरूप मातोश्रीचे चरणावर मस्तक ठेविले व बाहेर पडून गाडीपाशी आले. तेंथं इष्टमित्र व वेदशास्त्रसंपन्न विनायकशास्त्री हेही आले होते, खांचे सर्वांचे समाधान करून निरोप घेतला व प्रयाणास सारंभ केला. गांवाबाहेर पुष्कळ लांबपर्यंत घरची सर्व माणसे येतच होतीं, तीं कांहीं केल्या माघारी जाईनात. पुन्हा एकवार उमें राहून खांचे समाधान केले. तीर्थरूप व मातुश्री यांचे नेत्रास पाणी येऊन कंठ भरून आल्यामुळे खांचा बोलण्याचा इलाज नव्हता, व माझाहा गळा भरून आला होता, तथापि मातु-श्रीचे कंठास मिठी मारून सांगितले कीं, मीं पूर्वी सांगितल्याप्रमाणे आपले प्रकृतीस फार जपेन व माघ फालगुनाचे मुगारास घरी खाचित परत येईन; तूं काळजी करू नको. ते समयीं मातुश्री बोकली कीं, तुझी भेट पुन्हा होईपर्यंत मी आपले प्राण कंठांत ठेविले आहेत, असे म्हणून माझे डोळे आपले पदराने पुसले. हरहर मी अतिशय संकटांत पडणार व बंदाच्या तडाक्यांत सांपडून केवळ मृत्युमृत्खां-तून बाहेर सुटणार व सात महिन्यांचे बोलीने निघालो तो दोन वर्षीनीं परत येणार, ही घोर देवगनि आमचे स्वप्रीसुद्धां आली नाही.

आतां कोठवर येणार असा सर्वांनी याग्रह करून तीर्थरूप व मातुश्री व इतर घरची भंडवी परत फिरविली, परंतु हरिपंत माघारा जाईना, तो आमचे बरोबर एक कोशरपर्यंत आला व खास माघारे जाण्यावदल बहुत आग्रह केला, परंतु परतेना. शेवटीं गाडी य

मंडळीरा तसेच पुढे जाऊ दिले, व आम्ही दोघे एका झाडाखाली स्वस्थ उमे राहिलों. कंठ दाढून आल्यामुळे कोणाच्यानेही बोलवेना, कांहीं वेळ एकमेकांस मिठी मारून कंठमुक्त रडल्यावर हरीपंत म्हणाला, “पहा एक वर्षाचे आंत परत येण्याची मुदत केली आहे. आजपर्यंत आपले बंधुत्वरहस्य फार उत्तम होते व वियोगदुःख नव्हते, ते आतां प्राप्त झाले आहें. ज्याप्रमाणे राम वनवासास निघाले त्या वेटेस भरतानें पुष्कळ सांगितले परंतु फिरले नाहींत व त्यांनी नंदिप्रामास राहून त्रिक्षुचर्य व उपोषणाचा नियम केला, त्याप्रमाणेच मीं शपथ वाहून तुम्हांस सांगतों कीं, तुम्ही वर्षाअंतीं परत न आलात तर मजला ससाराची कांहीं जखर नाहीं. मी निश्चित यतिवेष धारण करून चालता होईन. एवढा माझा नियम लक्षांत ठेवावा थ स्वस्थपणे जावे, आतां तुम्ही घरची कांहीं काळजी करू नये, मी पेण्याहून आठा दिवसांनी घरचा समाचार घेत जाईन” असे स्वस्थ-पणे बोलल्यावर आम्हीं चाढू लागलों, पुन्हा पुष्कळ बोलणीं झालीं व सरते शेवटीं पुन्हा एकदा आपल्या कृत निश्चयाची आठवण देऊन अश्रुपूर्ण नयनांनी आमचेकडे पहात पहात तो माघारा फिरला.

हरिपंतांचे मजवर प्रेम अभर्याद होते यांत संशय नाहीं. पुढे जेव्हां आम्ही वडांत गुरफटून आमची काय स्थिति झाली याचा बिलकूल मागगृस लागेना, तेव्हां आमचे घरचे मंडळीची तर खरीच, पण हरिपंताची काय स्थिति झाली असेल याची कल्पना करवत नाहीं. आम्ही सुरक्षित घरीं यांन या करितां ल्या विचाऱ्यानें कांहीं दिवस निल एकादशणी व हजार प्रदक्षिणाचा नेम करून आपल्या शरीरकष्टानें परमेश्वराची आराधना केली. होच पुण्याई वेळोवेळी

आमचे उपयोगास करी आली हें पुढे स्पष्ट होणार आहे. असो. आम्हीं पुढे चालू लागलों, तो दिवस शके १७७८ काळयुक्त संवत्सर फाल्गुन मास वद्य पचमी मंगळवार होता. त्या दिवशीं खोपवळी मुक्कामीं धर्मशाळेत वस्ती करून जेवर्णे केलीं. पहाडेस घाट चढून गेलों. तिसरे मुक्कामास पुणे शहरांत शिरलों. पुण्यास स्वस्थ एक दोन दिवस राहून वरसईची भाड्याची गाढी परत पाठविली व तीर्थरूपांस एक पत्र व एक मुकटा पाठजन दिला. आम्ही पुण्यास कपडेलते वर्गे सर्व सरंजाम तयार करविला व सोबत पाहून एक इंदूरपर्यंत भाड्याची गाढी ठरवून व्यांत कर्वे, त्यांची पत्नी, व एक आठ वर्षांची कन्या व स्वयंगारीण वाई अशा प्रकारे आम्ही कांहीं चालत कांहीं पाळीपाळीनें गाडीत बसत, असा चैत्र शुद्ध पंचमीस पुणे सोडून प्रवासास आरंभ केला.

भाग २ रा.

देशजातिकुलानां च ये धर्माः प्राक्प्रवर्ततिताः ।
तथैव ते पालनीया प्रजा प्रक्षुभ्येतन्यथा ॥
जनापरत्तिर्भवति वर्णं वोशश्च नभ्यति ॥ १ ॥

- - - व्याख्यारम्भयूपः - - -

तारुण्याच्या भरांत, शक्तीच्या अमदानीत प्रवासासारखी माऊ नाहीं. निरनिराक्रे प्रदेश, देखावे, नद्या, नाले, ऊंगर, क्षाई, शहरे, खेडीं,

माणें, रीतीभाती नजरेस पडून नृतनपणाची करमकणूक मनास होते व निरनिराळी माहिती होते, व शहाणपणा येतो. सुखाची खरी आनंद देण्याची शक्ति कांही दुःखाची मिसळ असव्याशिवाय बोहर पडत नाही. चालण्याने आंग दुखणे, आज जेवावयास न मिळणे, उद्यां भर दोनप्रहरी एखाद्या बाभलीच्या निरल छायेत पाणी पाणी करीत बसणे, परवां रात्रीच्या भरथंडींत अरण्यांत कुडकुडत पडणे, एखादा जिन्स विसरणे, थोडीशी भामव्याची भीती असणे, तर्गेर प्रसंगी घडणाऱ्या गोष्ठी प्रवासाच्या सुखात मिळून सुखरूपच होऊन जातात. पहांटेस उठून आहीं बहुतेक प्रातःकाळच्या थंडाव्यांत चालत असौं, व नऊ दाहाचे सुमारास कोठे तरी वस्ती करावी. मग एखादा सुंदर नदीचे प्रवाहांत दोन हात टाकून स्वच्छ स्नान करावे किंवा प्रसगोपात्त एखाद्या डबकणांतून पचा नेसून तांव्यांनी स्नान करावे. स्नान करून ब्रह्मकर्म सपतं आहे तों भात पिठळे तयार होऊन जेवीत असूं व बहुतकरूप दुपारची तीव्र उन्हाची बेळ टाळून पुन्हा चाढू लागत असूं. याप्रमाणे पुणे सोडून वाघोरींचा मुक्काम करून मजल दरमजल नगरा-जवळ येऊन पोंचलों. तों जंगलांत ओळ्याचे दोन्ही कांठांनी तांबऱ्या पांढऱ्या अगणित कण्हेरी लागून गेव्या आहेत असे दृष्टीस पडले. एका दिवसांत लक्ष्यपुष्पपूजा होईल असे पाहून फार आनंद झाला. व पुष्पेही पुष्कळ गोळा केलीं. नंतर तेथेच मुक्काम करून दुसरे दिवशीं दहा वाजण्याच्या सुमारास नगरात शिरलों व नव्या कारंजापाशीं राजेशी नाना जोशी मुळे यांज-कडे जाऊन उतरलों. नगरात कांहीं दिवस मुक्काम केला व शहर

सर्व पाहिले. पुढे हिंदुस्थानांत जाणाऱ्या दोन तीन गाड्या मिळाल्या, त्यांत यज्ञाकरतां निघालेले काहीं विद्वान् ब्राह्मण होते, त्यांचे संगतीने नगराहून कूच केले. मुक्काम दर मुक्काम करीत मालेगांवचे नदीवरचे धर्मशाळेशीं उतरण्याकरितां आलों, तों पांच सहा गाड्या उतरल्या आहेत, पंचबीस तीस माणसे खटपटीस लागलीं आहेत, व एकीकडे स्वयंपाक मुरु आहे असे टष्टीस पडले. आम्हीही तेथेच एका कोपन्यांत उतरलों. चौकशी अंतीं वापूसाहेव संगमनेरकर तेथे उतरले आहेत असे कळले. ते हारदेहांडे म्हणून लांचे नेहमीचे रहाण्याचे ठिकाण होते तेथे जात होते. वापूसाहेबांस वतनाचे साळीना अडीच हजार उत्पन्न असून जवळ अर्यही पुष्कळ होता. हे गृहस्थ फार सज्जन व धर्मशील होते व चांगले व्युत्पन्न असून वेदही बराच पठण केला होता. नेहमीं स्मार्तांगि सिद्ध ठेविल्यामुळे याहिकीची माहिती लांस चांगली होती. लांचे हातून सप्तसंस्था दोन चारदां झाल्या होत्या, व जवळ गृद्यांगिसागर वैरे मोठमोठाले प्रधं होते. लांची पत्नी फार साध्वी पतिसेवापरायणी होती. अशा गृहस्थांच्या भेटीचा आहांस परम लाभ झाला. चार विद्वान् ब्राह्मण सहाजिक आले आहेत तेव्हां जागरण करावे असे त्यांच्या मनांत आल्यावळून दोन प्रहरीं मजला व दुसरे दोघांस बरोबर घेऊन श्रीमंत राजेबहादुर मालेगांवकर यांच्या भेटीस गेले. तेथे सत्कार वैरे झाल्यावर रात्री जागरणाचा वेत ठरला. मालेगांवचे चार विद्वान व आम्ही एकत्र नऊ असामी मिळून तेरा असामीचे दोन वाजेतोंपर्यंत जागरण झाले. दूध अटीव पुष्कळ होते व एक एक सूपया दक्षणा मिळाली. नंतर आम्हीं धर्मशाळेत परत येऊन स्वस्थ निजलों. आमचे

बरोबर मंत्रजागरण होईपर्यंत एक यजुर्वेदी त्राक्षण बापूसाहेबाचे पदरचा जागत होता व पुढे आमचे बरोबर धर्मशाळेत येऊन निजला. त्या दुर्देवी त्राक्षणास पहांटेच्या सुमारास सर्पदेश झाला. त्याच्या ओरडण्याने मंडळी जागी झाली, व मोठा घोळ होऊन गेला. मणिमंत्रौपधि वैगेरे उपाय सुरु झाले. राजेबाहदरही हें वर्तमान समजतांच मांत्रिक व वैद्य वेऊन तेयें आले. परंतु 'सुरक्षितं दैवहतं विनश्यति.' कांहीं उपाय चालेना. तो गरीब विचारा आपली घरची आठवण काढून रँडू लागला. पत्नीस रजोदर्शीन झालें आहे. घर नगर जिल्हांत आहे तिकडे जाणे आहे, वैगेरे त्याने फार विलाप केला. पुढे शुद्धी नाहींशी झाली व सूर्योदयाच्या सुमारास परलोकयात्रेस आरंभ केला. त्या वेळची ती स्थिति लक्षांत आली ह्यांजे माझे आंगावर कांटा उभा राहतो. प्रवासांत धर्मशाळेत अरण्यांत पाहिजेल तेयें पडावे लागते, आणि अकलित मृत्यु कसा येतो, ह्याचे ढळढळीत उदाहरण डोळ्यांसमोर असल्यामुळे मनाची फार उद्दिश्य स्थिति झाली व घरची आठवण येऊन किंचित अश्रुही आले. असो त्याचें उत्तरकार्य बापूसाहेब यांनी निवर्तलें, व आम्हीं पुढे चाढू लागलों. तों मजल दर मजल धुळ्यावरून सात पुढयाच्या पायथ्यापाशीं करबंद बारीचे मुक्कामावर येऊन पोहोचलों.

सातपुळ्यांतील वनप्रदेश अतिरमणीय आहे. एकंदर पर्वताची रुंदी सुमारे साठ सत्तर कोश असून मधूनमधून मात्र उंच शृंगे आहेत, बाकी डोंगर सखल आहे. एकदम चढावही नाहीं. काहीं चढाव आहे कांहीं उत्तार आहे. सातपुडा म्हणण्याचें कारण असे आहे की, डोंगराचे सात पुडे आहेत व सरसकट डोंगरापलीकडे

जाण्यास सात दिवस लागतात. आम्ही डोंगर पाहाईच्या चार घटका राहिल्या होत्या तेव्हांच चढावयास आरंभ केला. प्रातःकाळचा गार वारा मंद मंद वाहात होता. चांदण्याच्या प्रकाशानें वनप्रदेश संसारसुखाच्या आशेप्रमाणे अस्पष्टरमणीय दिसत होता व अहंपणा-रूप सुवासानें वन दणदणून सोडले होतें. आम्हीं पांच साहा कोश आलों तरी सुवास भरून राहिला आहे हें पाहून आश्रय वाटले व अरुणोदयानें दिसून लागले तों अनंत बिल्ब वृक्ष डोंगरावर लागून राहिले आहेत व त्यांजवर कोबळ्या आरक्त पहुऱांनी युक्त सुगंधीं पुष्टे भरलीं आहेत असं दृष्टीस पडले. अगोदर आम्ही शेव त्यांत पार्थिवपूजा मीं लहानपणापासून घेतली आहे, तेव्हां तें शिव-प्रियवृक्षवन पाहून मला अत्यानंद झाला. कोंकणांत सगळ्या गांवामिळून दोन चार बेलाचीं झाडे असतात, तीं पुनः सगळ्या गांवाच्या पूजेकरितां बोरखडून टाकलेलीं असून त्यांत सवंद त्रिदळ मिळावयाची पंचाईत. अशा अवर्षणाच्या देशांतून आलेल्या आक्षां उपेषितांस ते कोमळ आरक्त त्रिदळांनी भरलेले व सुवासिक पुष्पयुक्त बिल्बवृक्ष पाहून परम हर्ष झाला यांत नवळ काय? आम्ही पुष्कळ पत्रे व पुष्टे खुडलीं व लागलीच एके रस्याचे बाजूचे धर्म-शाळेत उत्तरलों. अफूचे व्यापाराकरितां सरकारानें रस्याचे बाजूने सहा सहा कोशावर पाण्याच्या आश्रयानें कौलारू बंगले बांधले आहेत, तशा एका बंगल्यांत स्नान जेवण झाल्यावर पुन्हां चाढू लागलो. ते दिवस वसंताचे होते यामुळे वृक्ष सर्व पहुऱित पुष्पित फलित झाले होते. रक्तचंदन, मधुप, साग वैरे वृक्ष मोठमोठाले उंच डोंगरावर दाढ लागलेले होते. कोशिवाचे वृक्ष अगदीं लाळ होऊन

गेले होते. मधून मधून भिळु लोकांच्या गळ्या म्हणजे किले चिरेबंदी तट वगैरे सुद्धां लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या उंच उंच शिखरावरून रमणीय दिसत होत्या, व रस्त्यावर कोठे पाण्याच्या जागेवर चिरेबंदी चौथेरे सोईकरितां बांधलेले दृष्टीस पडले. वाटेने भिळुंचीं मातीची बांधलेलीं गावें फार लागलीं.

याप्रमाणे सातपुऱ्याची शोभा पहात जातां जातां महूद्या छाषणीहून तीन मजलाच्या सुमारास संध्याकाळचे वेळस सडकेच्या आजूचे बंगल्यांत उत्तरून जेवणखाण केले. रात्र चार पांच घटका झाली तो दोन पलटणी शिपाई बंगल्यांत उत्तरावयास आले. प्रवासांत ओळखी ताबडतोब होतात. शिवाय ते शिपाई गोऱ्याकडील असल्यामुळे आही एकदेशी व एकभाषी जुळलो, मग स्वस्थपर्णे पानसुपारी खात वसून चोर्हांकडील हकीगती व सुखदुःखाच्या गोष्ठी सुरु झाल्या. ते सांगुं लागले कीं आजपासून तिसरे दिवशी पृथ्वीवर राज्यक्राति होऊन मारामारी लुटालुटी होणार लापेक्षां आलांला असें वाटतें कीं तुक्कीं देशीं परत जावे. हें ऐकून आम्हास भीति उत्पन्न झाली व मोऱ्या उकंठेने आलीं त्यांस पुसू लागलो. “अहो शिपाईबोशा तुक्की क्षणतां याचा अर्थ काय? मारामारी कशासाठी होणार व कोण करणार?” तेव्हां त्यांनी सांगण्यास प्रारंभ केला.

“इप्रजसरकार आजपर्यंत चांगल्या रीतीने राज्य करीत आले, परंतु आतां त्यांची बुद्धि नष्ट झाली. गुदस्तसालीं विलायतेहून उत्तम कडामिनीच्या बंदुका आणविल्या व त्या बंदुकांकरितां काढतुसें तयार करीत आहेत. तीं दांतांनी तोडावी लागतात. दमदम छाषणीत

अशी गोष्ट झाली कीं, एक ब्राह्मण शिपाई स्नानास गेला. असतां एका चांभारानें याजपाशी लोटा पाणी पिण्यास मागितला. तेव्हां ब्राह्मण ह्यां लागला कीं, मी लोटा दिला तर तो विटाळेल, हें ऐकून तो रागानें म्हणाला “ अरे तुझी जात जात म्हणून फार उड्या मारू नका. हल्डींची काढतुसें तयार करितात त्यांस गाईची व डुकराची चरबी लागते व ती चरबी आम्ही तयार करून देतो. तीं काढतुसें तुम्हीं दातांनीं तोडलींत ह्यांजे गाईची चरबी तुमचे तोंडांत जाणार व तुझी बाटणार. उगीच जातीची घेण्ड कशाला पाहिजे.” असें होतां होतां दोघे हात—पिटीस आले व पलटणी लोक बहुत जमले व त्यांनीं सर्व वृत्तांत ऐकिला. काढतुसें बाटविणारीं आहेत ही बातमीं योडक्यांतच चोहींकडे पसरली. गाईच्या चरबीच्या भीतीनें हिंदु व डुकराच्या चरबीच्या भीतीनें मुसलमान सारखे विथरले. सरकार आपणांस युक्ती प्रयुक्तीनें सिस्ती करणार ही भीति सर्वांचे पोटांत उत्पन्न होऊन स्वधर्मसंरक्षणाकरितां विचार करू लागले. शिपाई लोकांनीं आम्हीं काढतुसें घेणार नाहीं असें आपापले मुद्य अधिकान्यांस कळविले. व तो मज्कूर कळकत्यास गव्हरनर साहेब यांस समजला. काढतुसाचें वर्तमान इतक्या जलदीनें चोहींकडे पसरलें कीं, याची कल्पनासुद्धां करवत नाहीं.

काढतुसाबद्दल हिंदु व मुसलमान शिपायांत गवगवा चालला आहे ही गोष्ट फौजेतील हापीसर लोकांस माहीत होती. व कियेक राजनिष्ठ शिपायांनी याजपासून दंगा होण्याचा संभव आहे असेही त्यांस केव्हां केव्हां मुद्याम पत्रे पाठवून कळविले होतें. परंतु याजपासून कांहीं भयंकर परिणाम घडतील असें कोणाध्याही लक्षांत आले

नाहीं. कलकत्यास काढतुसांचे प्रकरणाचा निकाल करावा याजक-
रितां विलायतेहून एक साहेब आला व त्यांचे आणि गवर्नर साहेबांचे
विचारे असें ठरले की, ही काढतुसे खुशीने किंवा बळजोरीने सर्व
पलटणीच्या शिपायांस वाटली पाहिजेत. यांत धर्माची वैगैरे काहीं
एक बाब न ऐकतां जूनचे दाहावे तारिखेस प्रत्येक हापीसर लोकांनी
आपले पलटणीचे शिपाई बिनहत्यार सकाळचे दाहा वाजतां परेझीचे
जाग्यावर बोलावून बेलाशक त्याजकदून काढतुसे घेववावी. जीं पल-
टणे घेतील स्यास हत्यारे घेऊन यावी. न घेतील त्यांचे काय करावे
याचा मागाहून निकाल होईल. याप्रमाणे धर्म संबंधे एकंकार कर-
णारा ह्वकूम कलकत्याहून सुटला आहे.

इंग्रज सरकारचे मनांत हिंदु व मुसलमान यांच्या धर्माचा कोण-
त्याही प्रकारचा मान ठेवावयाचा नाहीं, व दोईल तितकी खिस्ती
धर्मास मदत करावयाची. असा निश्चय ठरल्यावरून त्यानीं हें का-
ढतुसांचे प्रकरण काढले असें नाहीं. हिंदु धर्म शास्त्रांत
सांगितलेल्या गोष्टी चालवूं नयेत अशावडल एक चौग्यांशीं कलमांची
याद तयार करवून हिंदु राजेरजवाडे यांची एक सभा कलकत्यास
भरविली. त्या समेत सर्वोस पाचारण केले होतें. शिंदे होळकर
गायकवाड धुळपुकार व विलशियाचा राजा व दत्तीयेवाले व ओड-
शीवाले वैगैरे सर्व बडे लोकांस बोलावणीं केलीं. त्यांत नानासाहेब
पेशवे व लखनूरची वेगम व झांशीची राणी व दिल्हीचा फिरोज-
शाहा यांस मात्र बोलावणे झाले नाहीं; बाकी दरोबस्त बडे लोक
राजे व मांडलीक यांस बोलावणीं सरकाराने कलकत्यास यावें म्हणून
केलीं. सर्व लोक आपापले जागीं योग्य सत्कार होऊन बसल्यावर

सभेपुढे ती याद वाचली. त्या यादीचा मुख्य सारांश असा होता की हिंदु मुसलमान यांचे धर्मसंबंधे कायद्याने काहीं एक हळ ठेवावयाचे नाहीत. उदाहरणार्थ एक कलम असें होते की जर चौघा भावापैकीं एक असामी पक्का वाटला म्हणजे खिस्ती झाला तर त्याचा वांटणी संबंधे हक्क जाऊ नये. तो पतित झाला तरी त्याने आपला भाग घेऊन घरांत जेथे वांटणी येईल तेथे राहावे. दुसरे एक कलम असें होते की हिंदु धर्मात पुनर्विवाह ख्रियानीं करू नये असें लिहिले आहे. करतील तर त्यांमध्ये पतित समजून जातीवाहेर टाकाव्या. असें असतां असा ठराव करण्यांत आला की जर कोणी विवाह पुनर्विवाह करील तर तिचे मुलगे हे पतित नव्हत व तिला जिंदगी वगैरेचा सर्व हक्क आहे. असो याप्रमाणे हिंदुमुसलमान धर्माचा अपमान करणारीं कलमे त्या यादीत पुष्कळ होतीं. याद सभेत वांचून दाखवून, ही याद तुझांस कबूल केली पाहिजे व याप्रमाणे पुढे आळो हिंदुस्थानांत कायदा चालविणार अशी समजूत दिली. ते वेळेस बाणपूरचा राजा उठोन सभेत बोलू लागला की ‘हे हिंदुस्थान भरतखंड जंबुद्धीप आहे. या भूमीस कर्मभूमी वासें क्षणतात. या द्वीपाला लागून सर्व सिव्हलदिपादि आहेत. परंतु हिंदूचे मुख्य हेच आहे. तर हिंदूचे देवास आमचा कंटाळा आला असल्यास साहेबाचे क्षणण्याप्रमाणे कबूल होईल, नाहीं पेक्षां जे होणे तें होवो. सार्वभौम राजा प्रजेस अधर्मान्या गोष्टी करण्याविषयीं जरी उपदेश करील तथापि प्रजा ऐकणार नाहीत. जर करितां चौन्याशीं कलमे अंमलांत आणावयाची आहेत तर धर्मसंबंधी बखेडा होईल.’ नंतर

एक नवाब उटून बोलला कीं या हिंदुस्थानात मुसलमान व हिंदु एके ठिकाणीं राहत आहेत परंतु परस्पराचे धर्मास उपद्रव करीत नाहीत. या उभयतांचे धर्मास हानि करणारा राजा जय पावत नाही. पहा दिल्लीचे तक्कावरच्या बादशाहाचे मनांत हिंदूधर्म बुडवून सर्व मुसलमानी करावी असें येतांच त्यांचे सार्वभौमत्व नाहींसे झाले. याजकरितां इंग्रज सरकारांनी या यादींतील कलमे अमलांत आणु नये. या प्रमाणे त्या सर्वेत अनेक भाषणे झालीं असें एकतों परंतु त्यांचा उपयोग झाला नाही व राजेजवाडे लोक आपापले ठिकाणीं नाखुप होऊन परत गेले. *

ते समयीं तेथेच लोक बोळूळ लागले कीं थातां ज्याचा त्यानें विचार पहावा. पृथ्वीवर मनुष्यांचा संहार होणार. हिंदुलोक व मुसलमान लोक धर्माविषयी आम्हीं मरून जाऊं परंतु बेधर्मी होणार

ऋ पराचा कावळा होऊन लोकांत कशा प्रकारच्या कंड्या पिकतात यांचे वरील भाषणांत चांगले चिन्ह आहे. सन १८५७ चे नुकते पूर्वी हाणजे सन १८५६ त लोकांच्या आग्रहावस्तुन विघ्वाविवाहाचा कायदा पसार झाला होता. तसाच खिस्ती शालेत्या लोकांचा इक कायम ठेवणारा कायदाही त्याच वर्षी पसार झाला त्यामुळे सरकारचा घर्मसंबंधांत हात घालण्याचा विचार आहे अशी लोकांत भीति साहजिक उत्पन्न झालो. इतक्यांत काढतुसाचे प्रकरण उपस्थित झाले. याच संघीस हाणजे मार्च सन १८५७ त जयाजीरव शिंदे कलकत्यास गव्हर्नर जनरलचे भेटीस गेले होते. (केचा धंडाचा इतिहास पान ५३८.) या सर्व गोष्टीवर वरील कस्पना रचित्या गेल्या असाऱ्या.

नाही असा निश्चय करून एक विचार करून वागू लागले आहेत. ती नेमलेली तारीख आजपासून तीन दिवसावर आली आहे. ठरलेख्या तारखेच्या दिवशी अधिकारी यांस धर्माकरितां आम्ही काढतुसे घेणार नाही असें तीन वार सांगून पहावें, नाही म्हणतील तर लागलीच या या छावणीत जे गोरे लोक असतील त्यांस कापून काढून दारूगोळा मेगजीन खजिना गुदाम सुद्धां आपले ताब्ध्यांत घेऊन छावणीस आग लावून यावी भशी गुप्त पत्रे ठिकठिकाणी मिरत येथील छावणीतून गेली आहेत. अशी भयंकर स्थिती आजपासून तिसरे दिवशी हिंदुस्थानांत येणार सवब आम्ही रजा घेतली आहे. आम्ही घरी मुलामाणसांत जाणार. तुम्ही दक्षिणी ब्राह्मण पुढे जाण्याचा विचार करीत असत्यास फार संकटांत पडाल. तुम्ही परत जावें हें फार चांगले असे आम्हांस वाटते.” हा मजकूर ऐकून आम्ही फार घोटाळ्यांत पडलो. यज्ञाकरितां एथवर दूर आल्यावर काहीतरी पैसा मिळ-विल्याशिवाय देशी परत जाणे फार जिवावर आले. शेवटी असे ठरविले की आपण लढवई लोक नाही, गरीब भिक्षुक आहण आहो. काळे लोक एकत्र होऊन धर्माकरितां भांडतात तर आपल्यास भय नाही. असा विचार ठरून नियाप्रमाणे पक्षांतेस उठून गाड्या भरून चालू लागलो. वाटेने पांचचारदां शिंपाई नेक भेटले, त्यांनी नांगितले की तुम्ही यात्रेकरी लोक कसे सुरक्षेत जाळ ते खरें. निदान जूनचे दाहावे तारख्यपर्यंत इंदूर शहरात तरी जावें. आम्ही तसेच जोरावें पुढे चाललो. सायंकाळी एके बंगल्यात वस्ती केली, तेथेही तोच मजकूर ऐकिला. उ जाडते

तारीख दाहावी येऊन पोंचली. निल्याप्रमाणे गाड्या भरून आम्हां सर्व पुरुष चाळूं लागलो. आपल्यास महूचे छावणीवरून जाणे आहें. ती उलटेपर्यंत दगा आहे, एकदां महू उलटली म्हणजे सुटलो. अशा धास्तीने व आशेने रस्ता जोराने आक्रमित असतां सकाळचे दाहा वाजायचा सुमार झाला. महूची छावणी मैलावर राहिली. तो एकाएकीं तोफांचे आवाज व बंदुकींचे आवाज शतावधि होऊन दिशा गुंग झाल्या; त्या बाजूस धुराचा कळोळ होऊन दिसेनासे झाले. आमचे मंडळींचे प्राण कंठांत आले. आतां काय होते या धास्तीने मंडळी निस्तेज जाहली. परंतु पूर्वीं निश्चय केल्याप्रमाणे हलुहळू पुढं चाळूं लागलो; तशांत, मागें फिरणे ही दुरापास्तच होते. छावणीचे जवळ येऊन पोंचलो, तों ती फार मोठी आहे असे दृष्टीस पडले. उत्तर व दक्षिण हिंदुस्थान यांमधील नांके असल्याकारणाने सुमारे तीन कोश पर्यंत पसरली होती, तेवढी सर्व पेटवून दिली होती. वायु फार सुटल्यामुळे अग्नीच्या ज्वाला भयंकर चालल्या होत्या. मध्यान्हीचा समय झाल्याकारणाने ग्रीष्म सूर्यांचे अव्यंत प्रखर तेज वरतून पडले होते. व खाली घडवानला सारखे दोन तीन कोशपर्यंत ज्वालाचे समूह तापवीत होते. सर्व जिकडे तिकडे भणभणीत व उदासीन दिसत होते. काळे लोक बेदील होऊन एकमेकास आरोळ्या मारीत होते. असा भयंकर अर्नद व कलकलाट होऊन गेला होता.

आम्ही जवळ जातांच दोन तीनशे लोक धांवत येऊन आम्हां भांवतीं गराडा घातला व गाड्या एकदम उभ्या केल्या. आमची मंडळी धास्तीने होरपक्कून गेली होती, परंतु मी धीर धरून बोळूं

लागलो. अहो शिपाईबोवा आम्हीं गरीब भिक्षक ब्राह्मण आहो. पुणे प्रांतांत राहतो. बायजाबाई साहेब शिंदी सर्वतोमुख यज्ञ करणार आहेत ह्याणून पत्रे आल्यामुळे आम्हीं यज्ञास जात आहों. आहांपाशीं पोथ्यापुस्तके आहेत हीं आपण पहावीत. तुम्हीं हिंदुधर्मासाठीं जर इंग्रजां-बरोबर भांडतां तर आम्हां गरीब वेदशास्त्र पढलेले ब्राह्मणांस लूटमार करणे तुम्हांस यशस्वी होणार नाहीं तुम्हीं आमचे या दंग्यांत संरक्षण करून आमची एकाद्या शहरांत सोय लावून या. या गोष्टीने तुम्हांस जय येईल, व दुःख पडणार नाहीं. या* तारखेस दंगा होणार हे आम्हांस तीन दिवस अगोदर माहीत आहे. परंतु आम्हीं निर्भय आहों. कारण काळे लोक जर धर्मासाठीं भांडणार तर आम्हा वेदशास्त्रसंपन्न गरीब भिक्षुकांस बिलकुल भय नाहीं इत्यादि माझे बोलणे ऐकून व आमच्या पोथ्या वगैरे पाहून त्यांनी एकदम आम्हांस असें सांगितले कीं आतां यज्ञ तर राहिला परंतु तुम्हीं निर्भयपणे आम्हांबरोबर असाव. खर्चवेचाची कांहीएक काळजी करू नये. इतक्यांत रस्याने घोड्याच्या गाडीचे टपाल आले. शिपाई लोकांनी त्याजवर हळ्या करून डांकवाल्यास ठार मारून दोन तीन ओळीं कागद माळावर फेकून दिले व लोकांच्या बंग्या वगैरे आपल्या ताढ्यांत वेतत्या. नंतर तारायंत्राचे खांब उपटून तारांच्या हातीं धरण्यास काढ्या केल्या.

याप्रमाणे त्या झोटींग लोकांच्या स्वाधीन आम्ही ज्ञाह्यावर त्यांनी पाण्याचे नजीक एका ठिंबाचे ज्ञाडाखालीं आहांस उतरावयास जागा दिली. तेथें गाड्यासुद्धा उतरून

* केचा इतिहास पाहतो हा दंगा सारीस १ जुलैस ज्ञाला असें दिसते.

स्लानसंध्याभोजनादि कृत्ये आटोपलीं. काळे लोक बायका-
पोरांसुद्धा बाहेर पडले होते, काळे लोक फौजेसह रिसाला वगैरे
बरोबर घेऊन इंदुराकडे कूच करूं लागले. मजल दरमजल उज्ज-
दिनीवर येऊन दोन कोशीवर पाणी झाडी चांगली पाहून सर्व
फौज उतरली. आहांसही फौजेतच जागा उतरावयास दिली होती.
नित्य कर्म आटोपल्यावर मोठ्या दिलगीर वृत्तीने एकेठिकाणीं बसून
विचार मुरुळ झाला. “या बिघडलेल्या लोकांपासून आपली सुटका
कशी होणार. हें लोक आपल्या जीवावर उदार झाले आहेत व
नेहमीं मारूं मरूं याशिवाय त्यांस दुसरे कांहीं सुचत नाहीं.
याजबरोबर राहून आपल्यास सुख न्हावयाचें नाहीं. शिवाय
आपल्यास राहण्यावागण्याची पार अडचण होऊन गेली आहे.
देतील तितके खालें पाहिजे. निघतील तेव्हां निघालें पाहिजे.
रात्रीबेरात्रीं चाललें पाहिजे. एक घटका दिवस राहिला कीं बिकिट
लागून जिकडे तिकडे पाहेरेवंदी होणार. मग शौचास सुद्धा जा-
ण्याची हाकाहाक. थेट हवालदारापैर्यंत वर्दीं पोंचून परवानगी
काढावी लागते. आणि शिवाय फिरतांना वेढेवांकडं पाऊल पडले
तर पटकन एकादी गोळी लागून स्वर्गयात्रा आपोआप घडणार.
तेव्हां कांहीं योग्य कारण दाखवून त्याचें त्रासांतूत सुटून गेलों
तर पुनर्जन्म झाला असें समजून परमेश्वराचें आभार मान ”
इत्यादि विचार शाल्यावर दोन तीन पलटणीं सुमेदार -
चयाचे झाले होते त्याजपाशीं मी संघि पाहून स्वतं
बोद्धं लागलों “सुमेदार आम्हीं तुझाबरोबर आल
राहिलों. आहांस फार सुख झाले. कोणतीच

नाही. इंदूर मुक्कासी आमचें पुण्याहून आणलेले गाढीवान ठरावा-प्रमाणे सोहून गेले, तरी तुझी आळांस गाड्या देऊन येथवर आणिले हे उपकार या दिवसांत फारच आहेत. आतां आमचा घरून निघाल्यापासून अभिप्राय असा आहे कीं द्रव्य मिळेल तें मिळवावें. व यात्रा घडतील त्या कराब्या. हल्दी ही उज्जनी नगरी आली आहे इजला अवंतिका म्हणतात. येथे ज्योतिर्लिंग श्रीमहाकाळेश्वर आहे. किंग्रा नामक गंगा आहे. हे क्षेत्र श्रीकाशी क्षेत्रासमान आहे. यास्तव येथे क्षेत्रोपोषण करून क्षौर वगैरे प्रायश्चित्ते करावीं व श्राद्धादि कुले धर्मप्रमाणे करावीं असें आमचें मनांत फार आहे. यास्तव आपण कृपा करून गाड्या देऊन आम्हांस क्षेत्रांत पोंचविले पाहिजे. उज्जयनी जवळ आहे खरी परंतु अराजक असल्यामुळे एकटे जाण्यास आळांस फार भय वाटते यास्तव मेहेरबानीने इतके आमचें केले तसें बंदोबस्ताकरितां लोक बरोबर देऊन क्षेत्री आम्हांस पोंचते करावे' इतके म्हणून स्वस्थ राहिलें.

बंडवाळे लोकांची धर्मावर श्रद्धा फार चांगली होती. व अद्याप निर्देय व निर्थक मारहाण व कामकोधादिकांचे प्राबृत्य बंडाच्या बाल्यावस्थेमुळे त्याचे ठिकाणी वसू लागले नव्हते. त्या भाविक सुमेदारांनी माझे म्हणणे स्वस्थपणे ऐकून घेतले. व संतोषानें उद्धृतःकाळी तुमची रवानगी करितों असें ताबडतोब सांगितले. नी उजाडतां कांदी गाड्या व सुमारे पंचवीस शिपाई प्रमेदार आम्ही होतों तेथे आले. आमचें पायांवर नाहणास दोन दोन रूपये दक्षिणा दिली व आळांस नास कदमपर्यंत वोटवीत येऊन नमस्कार करून

परतले. ते पुढे शिदे सरकारचा आश्रय मिळविण्याकरितां निघून जाणार असा त्यांचा अभिप्राय आहासंस समजला होता. आहासंस मोठ्या संकटातून सोडविलें याजबद्दल अवंतिका क्षेत्राची मोठी आभारपूर्वक स्तुति करीत चवाळ्यावर येऊन पोंचलो. तेथे गाड्या रिकाभ्या करून शिपायांच्या स्वाधीन केल्या व ते आम्हासंस रामराम करून परत गेले. आमचे बरोबरचे लोक आपआपले विघ्नाडाचे पत्ते लावून निघून गेले. आम्ही वरसईकर मिळूम दानाध्यक्ष वैशंपायन यांचे आस विष्णुपंत जोशी उज्यनींत राहतात असें माहित असल्यावरून त्यांचा शोध काढीत द्वारकाधीशाचे मंदिरांत गेलो. तेथे शोध लागला, त्यांची भेटही झाली. आहासंस सुरक्षित पाहून त्यांस फार आनंद झाला व आम्हासंस सांगूं लागले की 'वैशंपायन यांजकडून पत्र आल्यास पांच चार रोज झाले. त्यांत मजकूर असा की आमचे जांवई कर्वे गोडशासहर्वर्तमान इकडे येण्यास निघाल्याचे पुण्याहून पत्र आले आहे. ते आपल्यास भेटल्यास त्यांस कळवावे की तूत इकडे येऊ नये दंगा फार आहे दंगा कमी झाल्यावर पत्र येईल तेव्हां यावे तेव्हां आतां तुम्ही येथेंच रहावे.' हे भाकित आहासंस पूर्वीच कळले होते. मग विष्णुपंत याजकडेच विघ्नाड ठेविले व यथाक्रम यथावकाश क्षेत्रकृत्ये आटोपलीं.

उज्जनी क्षेत्रांत वराच मुक्काम घडला. क्षेत्रांत क्षेत्रचालीप्रमाणे दाट वस्ती व अरुंद, दगडांनीं माचून काढलेले रस्ते आहेत. हे शहर फार प्राचीन असून येथे मोठमोठाले इतिहासप्रसिद्ध विक्रमादि चक्रवर्ती होऊन गेले. त्यांच्या अमानुष महत्वाची साक्ष टेणारीं अर्डीं मोठमोठालीं दोन ताढ लंचीची व पंधरा बीस हास

रुदीचीं भिताडं चुनेगळ्यांची बरींच दृश्यास पडतात. असे क्षणतात कीं उज्जिनी नगरी पालथी घातली आहे. तेथें विटा नवीन भाजण्याची जखरी नाही. बहुतकरून मुईमध्ये जुन्या विटा सांपडतात. एकादे जभिनींत भिताड लागले, क्षणजे मोठ्या इमारतीचे काम होते. येथें भर्तृहरी पूर्वी राज्य करीत होता त्यास विषय संबंधे अति पश्चाताप होऊन सर्व राज्य सोडून विदेही होऊन तपश्चर्येस बसला, त्या गुहेस हल्णीं भर्तृहरीची गुफा क्षणतात. तें ठिकाण भैरवगडावर असून फार रमणीय शांतरसानुकूल आहे. अशी उज्जनीची मजा पहात पहात पांच सहा दिवस लोटले. बंडां-संबंधे दररोज नवीन नवीन बातम्या येऊन जिकडे तिकडे हालचाल होऊन गेली होती. तो एके दिवशीं धारचा राजा मरण पावल्याची खबर आली. धरेस पवार या नांवाचे राजे राज्य करीत होते. हल्णींचा राजा फार चांगला, शूर, विचारी, शाहाणा व धर्मशील असा होता. राज्य चांगले चालत असल्यामुळे खजिन्यांत द्रव्य सांठले होते. वृद्ध झाला तरी पोटीं पुत्रसंतान नसल्यामुळे विरक्ति उत्पन्न होऊन त्यानें पुष्कळ दानवर्म केला; व नाशिक, उंयंवक, वाई, पंढरपूर वर्गे पुष्कळ यात्रा केल्या व पुर्व काशीयांत्रेची तयारी झाली होती. दिवाणजीनीं शालजोड्या, धोंसरे, पितांवर वर्गे प्राक्षणास देण्याकरितां तयार करून ठेविले होते, व खर्चास आठ लक्ष रुपये रोख तयार होते. तों कोणी दुष्टांनी त्या सुशील राजास मूठ मारिली. “मनसा चितितं कार्यं दैवमन्यच्च चितयेत्” त्याने भरणसमर्यां आपल्या निकट संबंधाचा एक मुलगा दत्तक घेतला. नंतर राणी व दिवाणजी यांचे विचारे असे ठरले कीं, यांनेनिमित्त काढलेला

सर्व पैसा उत्तरकार्यास लावावयाचा. त्याप्रमाणे उत्तरकार्यींतील दक्षिणा मिळविष्णाकरितां उजनींतून ब्राह्मणाच्या झुंडाच्या झुंडी निघाल्या. मजला बातमी समजतांच येथे स्वस्थ बसण्यापेक्षा धार शहर व उत्तरकार्याची मौज पाहून यावे, असें माझे मनांत फार भरल. तेव्हां काकांजवळ गोष्ट काढिली की, “आपणास मर्तिका संबंधे दान विलकूल ध्यावयाचे नाही. परंतु आपण मेहनत करून दानखंड, दानचंद्रिका, दानमयूखादि मोठमोठे ग्रंथ पाहिले आहेत; कोणत्या दानास दानांग होम आहे कोणत्यास नाही, कोणत्या दानास ब्राह्मणास किती पावळ पोंचबावे वगैरे प्रयोग प्रत्यक्ष पाहण्यास रांपडताळ, आजपर्यंत असा लाखों रुपयांचा उत्तरकार्यास दानधर्म झाला नाही व पुढेही होणे कठीण. यास्तव येथे तरी स्वस्थ बसणे आहे, त्यापेक्षां आठ दहा रोजांत सर्व कृत्य जाऊन पाहून येऊ.” काकाचे मनांत ही गोष्ट भरली व दुसरे दिवशी कर्वे यांचा निरोप घेऊन आही उजनींतून निघालो. वार्टेंट चर्मण्वती नदीचे मनोहर पात्र लागल. तेथे हजारो ब्राह्मण चोहींकडून जमले होते. यथेच्छ स्नानसंध्या भोजनादि करून मजल दरमजल धारा नगरींत शिरलो, तों सर्व शहर ब्राह्मणांनी भरून राहिले आहे, असे दिसल. उजनी, इंदूर, देवास वगैरे ठिकाणाहून सुमारे दहाहजार दक्षिणी ब्राह्मण दक्षिणार्थ जमला होता. शहरांत ब्राह्मणाकडे तर जागा उरण्यास राहिलीच नव्हती. पण शृद्राकडेही मिळण्याची पंचाईत झाली होती. शहरांत शिरल्यापासून एक प्रहरभर बिन्हाड ठेवण्यास जागा शोधीत होतों परंतु मिळेना. शेवटीं बाजारांत एक दक्षिणी सोनार पळून त्याचे दुकानाचे ओळ्यावर नको नको हाणतां ओझे ठेवून

उभयतां बसलोच. जागा मिळावयाची नाही असें ते निश्चून सांगतच देते, पण आम्ही बटवा काढून पानसुपारी तंबाखु काढली व त्याला दिली व बोलूऱ लागलो. “आम्ही मुशाफर आहों, आहांस मागिलदारी फक्त जेवण करण्यास जागा दिली तर फार मेहेबानी होईल. आम्ही या ओव्यावर निजत जाऊं, तुझांस बिलकूल तोशीस लागू रेणार नाही.” अशी पुष्कळ गळ घातत्यावर सोनारानें कबूल केले. आम्ही तेथें बिन्हाड लाविले व रात्री फराळ करून स्वस्थ निजलो. दुसरे दिवशी उठून शहरांत दानें कोठे होणार त्या जागेचा शोध करीत करीत नगराचे उत्तरेस दानशाळा सापडली, तेथें पाहतों तों मोठा हत्ती जाण्यासारखा दरवाजा असून चोहीं-कडून बांधलेली जागा दृष्टीस पडली. दाने सर्व आंत होणार; बाहेर पिंपळाचे पार दोन तीन होते, त्याचे छायेखालीं सर्वांनी जमा ब्हावें; ज्याचें नांव निघेल त्याणें आंत जावें, असा बेत दिसला. तेब्हां ज्या हेतूने आलों तो सिद्धीस जात नाहीं व बाहेर राहिल्यानें दानविधि दृष्टीस पडणार नाहीं असा विचार पडला. बिन्हाडीं येऊन स्नानसंध्यादि आटोपून बाजारचा शिधा सरंजाम आणला व भोजन केले. तिसरे प्रहरी दानशाळेत जाण्याची परवानगी कशी मिळवावी याचा विचार करू लागलो. परंतु रस्ता सुचेना. शेवटीं दानाध्यक्षाच्या नांवाचा एक अर्ज लिहिला. आम्ही देशांतरचे ब्राह्मण आहों, यात्रेस जातांना उज्जनींत येथील सर्व दुःखकारक हकींगत कळली, आहांस मृतासंबंधे दान बिलकूल ध्यावयाचे नाहीं, परंतु दानसमारंभ पहाण्याची फार इच्छा आहे. अलीकडे दानधर्मास एवढा खर्च कोणी केला नाहीं व पुढेही विचारच आहे.

ल्योपेक्षां सविधि दानप्रयोग पहाण्याचे इराण्यानें येथें आले आहो. परंतु दानशाळेत जाप्यास परवानगी लागते याजकरितां तेवढी परवानगी याळ तर फार उपकार होतील. मिळत नसल्यास परत गेले पाहिजे. असा मजकूर छिहून दानाध्यक्षाचे घराचा शोध काढून शिपायाचे हातें अर्ज लावून दिला. अर्जाप्रमाणे ताबडतोब परवानगी चिन्ह्या मिळाल्या. दुसरे दिवशीं सकाळीच भोजन आटोपून चिन्ह्या दरवाज्यावर दाखवून दानशाळेत गेलो. आंत यादीचे ब्राह्मण सुमारे दोनशे जमले होते. एकंदर अनेक दाने झाली. ऐन्याच्या अंबारीसह सालंकार एक हत्ती दिला. वरती आठ हजार रुपये दक्षिणा दिली. शिवाय नुस्ते तीन हत्ती पांच हजार दक्षिणा देऊन दिले. चार घोडे, तीन उंट, दाहा बैल, नऊ क्षशी व तेरा दासी दिल्या. एक शय्यादान झालू. महादानाचे ब्राह्मणास पायजमा, धोतरजोडा, अंग-रखा, शिपाईगिरी पागोटे, ढाळ तरवार व पुष्पाचा हार इतके सामान चढवून पूजा करून गुलाल उडवून जितकीं पावळे. यजमानानें बरोबर आले पाहिजे तितकीं पावळे यजमानानें पोंचवून दरवाज्याबाटे वाहेर काढून याव्या. वाहेर पडल्यावर त्याची छी थू काय विचारावी. वाहेर हजारों तेलंग वैगे लोक जमलेले असतच. त्यांनी दुर्यो करून ला विचाऱ्यावर शेणमार करावा. दासी दान घेणाराची तर फारच फजिती. एखाद्या सुंदर सर्वालंकार युक्त अशा दासीचा पदर एखाद्या गरीब बावळ्या ब्राह्मणाचे धोतराशीं बाघून त्याची दरवाज्याबाहेर धिंड निघाली हणजे लोकांच्या चावनट थड्ठांनी व शेणमारांनी त्यांची दुर्देशा दुर्देशा होऊन जाई. तशात ती दासी लुच्ची असली हणजे त्या ब्राह्मणाबरोबर झराक्कर चाके-

नाशी झाली, कीं ब्राह्मण गयां वयां होई. शम्भादान बैणारा मनुष्य एक यजुर्वेदी होता. त्यास ताटीवर बसवून एक सोन्याचा मृत देह करून त्याजजवळ ठेऊन ताटी चार माणसाचे खांद्यावर देऊन दरवाज्या बाहेर काढून दिली. हत्तीदानाचे लोक शहराबाहेर आले कीं पुन्हां राजाचे सेवकास हत्ती विकून टाकीत. कारण फुकट मिळाला तरी हत्ती रंकाला काय होय? याप्रमाणे तीन दिवस प्रातःकाळ-पासून वारावर चार वाजे तोंपर्यंत दानाची मौज पाहिली. चौथे दिवशीं भूयसीचा संकल्प होऊन अनुष्टान पाहण्यास शिष्ट वसत होते त्यांची याद होऊन प्रत्येकास पांच पांच रुपये व धोतरजोडे मिळाले. आद्यांसही मिळाले. नंतर एक दिवस राजधानी सर्व हिंदून पाहिली. धारा नगर फार ट्रुमदार आहे. तेथे भोज वर्गे राज्य करीत होते, अशा कथा आहेतच. या शहरास दगडी चुन्याचा कोट आहे. कोटाबाहेर तलाव पुण्यकळ आहेत. पाणी महामूर आहे. अडीच साडेतीन हातांचे आंत मोठे इतके पाणी लागतें, याजमुळे बाग-बगीचे फार सुरेख असून बागाइती उत्पन्न अति स्वस्त आहे. भाजीपाला केळीचीं पाने, पुष्णे व फळे या शहरासारखीं दुसरीं कोठें मिळत नाहीत. धारा नगरचे पश्चिमेस तीन चार भेलावर एक लहान पर्वत आहे त्याजवर कविश्रेष्ठ कालिदास याची वरद देवता श्री महाकाळिका इच्चे देवालय सुरेख आहे. देवस्थानाची नेमणूकही फार खाशी आहे. चौघडा आहे. पूर्जचे साहित्य, समया वर्गे रस्व रूप्याचें आहे. कालिकेचे दर्शन भेऊन आम्ही धोरहून निघाला. उजनीस आलों तों वैशंपायन यांजकङ्गन इंदूराहून पत्र आलेले

कर्वे यांनीं दाखविलें. त्यात मजकूर की दंगा लवकर मोडैल असें वाटत नाही. तरी शिंदे सरकारचे शिपाई सुमारे पंचवीस तीस उज्जनीहून येणार आहेत. त्यांची सोश्वत पाहून सर्वीसह निघून पावें. नंतर लागलींच शिपायांचा शोध लाविला, व त्याजबोवर भाड्याच्या गाढ्या करून ग्वाल्हेरीस जाण्यास निघालों.

वाटेने सारंगपूर म्हणून एक टुमदार शहर लागले. येथील वस्ती चांगली असून बाजार पेठेत भर मजत्याच्या हवेत्या आहेत. देवळे फार मनोहर आहेत. शहरचे दोन्ही बाजूने नदी निकट वाहत आहे व बाहेर हिरवें गार बागाईत लागून गेले आहे. अशी शाढे पहात फहात ग्वाल्हेरीस पोंचलों. व वैशंपायन यांजकडे उत्तरलों. चोंहींकडे दंगे उत्पन्न झाल्याकारणाने यज्ञ राहिला होता, परंतु बायजाबाई साहेबांनीं दक्षिणेतून आलेल्या ब्राह्मणाची बरदास्त चांगली ठेविली होती. पावसाळा सुरुं असल्या कारणाने बहुतेक मंडळी चातुर्मास्य तेथेंच राहिली. त्यांस बाईसाहेब दरमहा दाहा रुपये खर्चाबद्दल पोंचवीत असत. आम्ही ही मुजुमदार याचे वाड्यांत स्वतंत्र बिन्हाड करून स्वस्य चार महिने राहिलों. ग्वाल्हेर किल्यापासून नजीकच लहानसा गांव आहे, महादजी शिंदे बादशाहावर स्वारी करण्याकरितां बरोबर मोठे लष्कर तोफाखाना घेऊन जातांना येथेंच मुक्काम केला. येथून स्वाऱ्या करून शत्रूपासून खंडण्या घेऊन जय होत गेला, याजमुळे येथेंच वाडा बांधून राहिलं. लष्करी लोक जेथें जेथें उत्तरले होते तेथेंच घर बांधून राहिले. एकंदर लष्कर बसाहत सुमारे तीन-साडेतीन कोश झाली आहे. भोवताली भुंडे

डॉगराचे एक कडेंच आहे. ज्ञाडी कोठेंच नाही. शहरांत कोठें
कोठें तलाव उकरले आहेत. राजधानीचे रस्ते प्रशस्त असून फरस-
बंदीचे आहेत. शहराजवळ फुलबाग म्हणून फार विस्तीर्ण सुंदर
उपवन आहे. त्यांत नाना तन्हेचे देशोदेशीचे वृक्षवेल पुष्पवाटिका
असून मध्यभागी हवा खाण्याकरितां एक जलमंदीर बांधले आहे,
ल्याचे काम पाहण्यालायक आहे. तेथून सुमारे चार मैलावर नदी
आहे, त्या नदीचे कांठावर मोठी शिंदेसरकारची छावणी आहे.

याप्रमाणे ग्वाल्हेरींत सकाळसंध्याकाळ फिरून चातुर्मासाचे दि-
वस काढले. शहरांत एका नामांकित गृहस्थाचे येथे आषाढ महि-
न्यांत मुलाचा व्रतबंध झाला, त्याजबद्दल मोठे ग्रामण्यच माजले.
त्यामुळे लोकोतर विद्वानाच्या सभा पाहण्यास सांपडल्या. हा फार
अलम्ब्य लाभ झाला. वेदशास्त्रसंपन्न तातु दीक्षित हे फार विद्वान
वेदशास्त्रनिष्णात होते व त्यांच्या मतावरून व्रतबंध झाढा होता.
त्यांनी विठ्ठलमंदिरांत स्मृतिवाक्ये सूत्रप्रमाणे व मैत्रायणीय परिशिष्टा-
वरून आषाढांत उपनयन विष्णुशयन होई तोपर्यंत करावे असें
सिद्ध केले. व पंचगौडांत अशी वहिवाट आहे; असें एका मथुरेच्या
ब्राह्मणाचे साक्षीवरून ठरले. सारांश, मुंज शास्त्रोक्त ठरून सभा-
विसर्जन झाली. कार्तिकांत बाईसाहेबांनी दक्षिणेतून आलेल्या
त्रांहणांची सभा करवून बिजागी दिली. त्यांत आम्हांस पीतांबर व
दीडर्शी रुपये रोख मिळाले. याप्रमाणे ग्वाल्हेरीचे कार्य मनाजोर्गे
झाव्याधर आतां पुढे काय करावे याविषयीं विचार करूं लागलों.

भाग ३ रा.

सहसा विद्यीत न क्रियामविवेकःपरमापदां पदम् ।

ग्वाल्हेरीत असतांना बंडाच्या बातम्या दररोज आकांस ऐकूं येतच होत्या. आज ही पलटण उठली, उद्यां ती उठली, येणेकरून सर्व लोकांची मने धांदळून गेली होतीं व निरनिराळ्या लोकांचे नाना तरंग चालत होते. कोणी सव्वाहात रंभापत्रावरच्या भोजनांत गर्क होते. कोणी चीजवस्त कोठे लपवावी याचे विचारांत होते, कोणी दक्षिणेंत जाण्याचा बेत करीत होते. कोणी दुसऱ्याचें द्रव्य उपटावयास सांपडेल या आशेवर बसले होते. शिदे, होळकर इत्यादि सरदार या प्रसंगास काय करितात याजवर लोकांचे ढोळे लागून राहिले होते. ग्वाल्हेरीत दिवाण दिनकर रावजी यांचे चित्त इंग्रजांकडे पूर्ण आहे, असे स्पष्ट दिसून आले होते, परंतु त्यांचा पगडा शिंगावर कितपत पडतो याचा अंदाज लोकांस झाला नव्हता.

आमचे चुलते श्रीमंत बाजीरावसाहेबांचे वेळेस ब्रह्मावर्तास होम-शाळेवर अध्यक्ष होते हाणून पूर्वीच सांगितले आहे. ब्रह्मावर्ताहून हमेशा काकांचे औळखीचे लोक जिवाचे आशेने पक्कून ग्वाल्हेरीत राहवयास येऊ लागले, व लांजपासून तेथील हकीगती समजूं लागल्या. श्रीमंत नानासाहेब यांचे पेनशन अजीतबंद केल्यामुळे त्याचे मनांत इंगिलशाविपर्यां अत्यंत द्वेषवुद्धि उत्पन्न झाली होती; व स्वतः धैर्यवान् व शूर असत्यामुळे व पदरीं बंधु बाळासाहेब व रावसाहेब तसेच तात्या टोपी इत्यादि हिंमती मंडळी असत्यामुळे राज्यक्रांतीचे विचार त्यांचे मनांत घोळत असत. लखनौची नेगम

व दिल्लीपति इत्यादि इंग्रज सरकारचे अन्यायामुळे समटुःखी झा
लेल्या लोकांशीं यांचा पत्रव्यवहार होता व मधून मधून धर्मभयानं
आतुर झालेल्या पलटणीच्या ऑफिसर लोकांशींही त्यांच्या मुलाखतं
होत. परंतु स्वपरबलावल जाणून, अग्रीत पतंगासारखें मरु
जावें व सर्वस्थी कुळाचा नाश करावा एवढा हिया करण्यां
सामर्थ्य याचे मनांस येईना. असें सांगतात कीं, एके दिवशी
संध्याकाळचे सुमारास घाटावर संध्येस निवडक मंडळी बसलं
आहे, गंगेचे शुभ उदक मंद वहात आहे, व उष्णकाळ अस
त्यामुळे अत्यंत प्रिय ‘भागीरथी-निर्झर-शीकरणां घोडा मुहू
कंपित-देवदारुः’ असा वायु चित्तास आनंद देत आहे, व वेदमूर्ति
रामचंद्र शास्त्री बोवांशीं कांहीं धर्मविषयक बोलणे चाललं आं
तों एक पलटणी अम्मलदार, फेसाने भरलेला घोडा भरधांव टांकीं
घाटावर आला व नानासाहेबांस मुजरा करून बोलून लागला की
सरकार, मिरत येथील छावणीबील लोक धर्मभयास्तव उटू
इंग्रज लोकांस ठार मारून दिल्लीस जाऊन त्यांनी वादशाहा
अधिपतित्व दिलें. हिंदु धर्मावरही तोच कठीण प्रसंग आला आहे
व शिरपाई लोकही धर्मासाठीं मरु, परंतु वैधर्मी होणार नाहीं, अं
दृढ निश्चयाचे आहेत; हिंदु धर्मास तर आपल्या शिवाय अधि
पति राहिला नाहीं. जर हिंदूचे अधिपत्य स्वीकारावयाचे असेल त
ह्याक्षणीं कानपुरावर ही तरवार व हा घोडा घेऊन चला. अं
अकलिप्त प्रसंग पाहून शास्त्रीबोवांदि मंडळी घाबरून जागने
जागीं शून्यदृष्टि बसली. नानासाहेब किंचित् आरक्तनेत्र होऊ
ला स्वाराकडे सारखी ढक लावून कांहीं वेळ स्तव्य राहिले

शेवटी एकाएकीं नानासाहेब थणाले कीं, वरं आहे जर हजारों लोक धर्मासाठीं मरुन जाण्यास तयार आहेत तर मीही आपल्या बायकापोरांची आशा सोडितो. यास श्री गंगामातुश्री साक्ष आहे. असे ह्याणन घोऱ्यावर वसून अवेशानें घोडा फेंकला. वाढ्यांत येऊन बाळासाहेब इत्यादिकांस मजकूर निवेदन केला, व लागलीच आपले वरोबरचे लोक घेऊन कानपूरचा रस्ता धरला.

ब्रह्मावर्त बंडास जाऊन मिळाले ही बातमी हं हं ह्याणतां चोहांकडे पसरली. कांहीं द्रव्यवान् शाहाणे लोक जिंदगीची व्यवस्था करण्यास लागले, कांहीं दुसऱ्या मुलुखांत निघून जाण्याचे तयारीस लागले, कांहीं स्वामिभक्त तेंथेच राहून धीर देऊ लागले, कांहीं विचारशून्य आनंद मानून उड्या मारू लागले. नानासाहेबांस बंडवाली फौज ब्रह्मावर्ताचे रस्त्यावरच भेटली. फौजेंतील ऑफीसर लोकांचें व नानासाहेबांचे वरेंच वेळ खलबत झाल्यावर सर्व शिपायांनीं आम्ही तुमची आज्ञा पाळू व जीव आहे तोपर्यंत नोकरी करू, इंगिलशांस कधीं शरण जाणार नाहीं व सेन्य सोइून पढून जाणार नाहीं, वगैरे आणा शपथा वाहिल्या. नंतर निरनिराळ्या कामाच्या नेमणुका झाल्या व फौज कानपुरावर परतली.

भाद्रपदमासीं एके दिवशीं ग्वालहेर शहरांत फार धांदल उडून गेली आहे असे आक्रांस दृष्टीस पडले. रस्त्यांत लोकांची गर्दीं जमून कुचबुच चालली आहे. शिंबंदी स्वार इकडून तिकडे धांवत आहेत. पुष्कळ दुकाने बंद आहेत, असें पाहून कांहींतरी बंडाची धामधूम ग्वालहेरींत चालली आहे असें समजून आझी बाहेर पडलों

तेव्हां असे समजले कीं, श्रीमंत नानासाहेबांकडून तात्याटोपी शिंदे सरकारची कुमक मागण्याकरितां आला आहे.

तात्याटोपी यास आही बाजारांत पाहिले. मुरारीचे पलटणीपैकीं चार पलटणी त्याने अनुकूळ करून घेतल्या, आणि शियास कटविले कीं, आही इतके दिवस येथे राहिले परंतु तुमचे शहरास किंवा मुलुखास बिलकुल धक्का लाविला नाही. तरी आहांस ओळ्याकरितां गाड्या, घोडीं, उंटे वगैरे सर्व तयारी तुझीं करून दिली पाहिजे. असा त्यांचा अभिप्राय समजल्यावरून जयाजीराव शिंदे व दिनकरराव हे मुरारीचे छावणीत तात्याटोपी यास भेटावयास गेले. शहरापासून तीन कोशांवर नदीचेकाठी ती छावणी होती. तेथे जाऊन सर्वांस भेटून—जो जाण्यास सरंजाम लागेल तो आही देतों परंतु आमच्या मुलुखास हात न लावतां तुझी निघून जावे—असा ठराव होऊन पानसुपारी, अत्तर गुलाब झाला. दुसरे दिवशी शिंदे यांनी जो सरंजाम—गाड्या, घोडीं, उंट, हत्ती, वैल, खंचे वगैरे लागला—तो पुरवून तात्याटोपी यास रवाना केले व ग्वाल्हेरीचे विनांट टाळले. मुरारीचे पलटणीत विपाचे गोळे अकरा होते. एका एका गोळ्यास दोन हजारांवर खर्च झाला असून त्या गोळ्याचा असा चमत्कार असे कीं, गोळा फुटतांच आंतून धूर निघून तो धूर मनुष्याचे ढोळ्यांस लागला कीं, ढोळे फुटून जावे व मनुष्यही मरावे. जे जे साहेबलोक शिंदे यांजपाशीं जीव वचावण्याकरितां राहिले होते, तं शिंदे सरकारास नेहमीं सांगत असत कीं, मुरारी पलटणी जे भागतील तें त्यांस द्यावे, परंतु त्यांस विघडून देऊ नये.

कारण हे लोक फार लढवई असून यांचेपाशीं विषधूम्राचै गोळे आहेत, ते गोळे व या पलटणी तात्याटोपी मिळवून घेऊन चालता जाला.*

नंतर तात्यासाहेब गुलसरईवाले यांचे हांगीत शिरून केशवराव गुलसरईवाले यांजपाशीं तीन लक्ष रुपये खर्चाकरिता मागूळ लागले. केशवराव यांनी उत्तर केले की, असे शिराई मिळवून मुद्रख काढीज जाले असते तर कित्येक करते. तुम्हीं शुद्ध बंडवाले आहां; आही तुम्हांस कांहीएक देणार नाहीं व तुम्हीं आमचे मुलुखांतून ताबडतोब चालते व्हावें. हें ऐकून तात्याटोपी याने लागलीच युद्धाची तयारी करून डंका वाजविला; व शहरास वेढा देऊन तोफांचा भडिमार सुरू केला. केशवराव यांजपाशीं लोक थोडे असून त्यांजवळ बंदुका जुन्या चालीच्या सुताचे तोड्यानीं पेटविण्याच्या होत्या. अशा तज्जेचे लोक पाहून तात्याटोपी याचे लोक एकदम हळू करीत पुढे गेले, व गोळ्या घादून कडामिनीचे दोन दोन अवाज काढले, तेणेकरून संस्थानचे बहूत लोक मरण पावले व वार्कांच्यांनी घावरून पळ काढिला. ते समर्यां तात्याच्या लोकांनी आडवे होऊन पुन्हाः आवाज काढिले. यामुळे पुन्हा पुष्कळ लोक मरण पावले, वाकी राहिले यांनीं हातांतील वंदुका टाकून देऊन भूमीवर नमस्कार घातले. तुम्हीं गरीब आहां तुम्हांस आही मारीत नाहीं, परंतु केशवराव यांस जिवंत धरून यावा असें वचन घेऊन त्यांस जीवदान दिलें. त्या लोकांनी

* ही इकीगत इतिहास पाहतो कानपूरच्या पहिल्या लढाईनंतरची आहे व या पलटणी कानपुरच्या दुसऱ्या लढाईत होत्या.

केशवराव वास शोधून आणून तात्याटोपी याचे स्वाधीन केला.
नंतर खजिना लुटून केशवराव यांस बरोबर घेऊन तात्याटोपी
मजल दरमजल करीत कानपुरावर येऊन पोंचला.

कानपुरासु गंगातटांत धूस बांधून, क्षणजे वाळूच्या गोण्या
भरून त्या कोटासारख्या रचून आंत गोरे लोकांचीं पलटणे राहिलीं
होतीं. तीं त्या धुसाचा आश्रय करून लढाई माजवीत असत. बा-
हेऱून काळे लोक पुष्कळ प्रयत्न करीत परतु धूस तोफांनी फुटेनात.
बहुत दिवस लढाई चालली. मुरारीच्या पलटणी आत्या त्याही
पुष्कळ लढल्या, परंतु कानपूर हातीं येईना. शेवटीं व्यूह कोणत्या
आंगानें फोडावा याजबदल एक नेपाळी त्राक्षण नानासाहेबांचे
मार्फत अनुकूल करून त्यास पांच सातशें रुपये देऊन कानपुरास
आणविला त्यास सर्व धूस दाखवून त्यानें सांगितल्याप्रमाणे तोफांचे
मोर्चे बांधून भडिमार मुरु केला. आंतूनही तोफा व कडामिनी
सुरु झाल्या. वायें वाजू लागलीं. ते समर्थीं विषाचे गोळेही आंत
टाकीत चालले त्यामुळे आंतले लोक डोळे फुटून त्रस्त होऊन
तडफडून स्वर्गाचा रस्ता धरू लागले, बहुतेक गोरे लोक मरण
पावले. बाकी राहिलेले गगेकडील बाजून बाहेर पडले, ते काळे
लोकांनी धरून कैद केले. या लढाईत बाल्यासाहेब स्वतः मोरच्यावर
जाऊन तोफेस बत्ती देत असत.

याप्रमाणे जय मिठात्यामुळे कानपूर शहर हस्तगत जाहले व
गोरे लोकांचे सामान, दारूगोळा, खजिना, तंबू वगैरे श्रीमंतांनी
आपले तात्यांत घेतले आणि शहरांत आपल्या नांवाची द्वाही
किरविली. ब्राजार उघडून सर्व व्यवहार सुरु करविला. श्रीमंतांनी

ब्रह्मावतीस जाण्यास जोशीबोवास मुहूर्त विचारून चंद्रानुकूल्य पाहून सांगितल्या मुहूर्तावर मोळ्या थाटाने कूच करण्यास आरंभ केला. हजारों स्वार व पायदळ पुढे चालत होत, व मार्गे पुढे रोहिले, आरब, शिदी, यांचा पहारा चालत होता. चौघडा वाजंत्री ताशे नगारे शिंगे वैगेरे अनेक मंगलवार्ये वाजत होती. याप्रमाणे हळूहळू थाटाने मिरवत मिरवत व भाळदार वारंवार पुकारत जातां जातां रात्र पडली, तेव्हां वाटेन शेंकडो चंद्रज्योती लविल्या. शेवटी स्वारी ब्रह्मावतीस पोंचली. शहर गुड्या तोरणे वैगेरे अलंकारांनी शोभिवंत केले होते. व नागरीक लोक पुष्ये दूर्वा स्वारीवर टाकीत होते. नानासाहेब पालखींत बसले होते, व बाळासाहेब आणि रावसाहेब हत्तीवर अंबारींत बसून बाजूने चालत होते. अशा थाटाने स्वारी वाड्यांत जाऊन पोंचली. नंतर दुसरे दिवशीं शास्त्रीबोवा वैगेरे विद्वान् मंडळीस शालजोड्या धोतरजोडे व दक्षिणा देऊन संतोषित केले, व त्याभ्याच विचारे राज्यप्राप्तीकरितां अनुष्ठाने व ब्राह्मण भोजने सुरु केली. याप्रमाणे जिकडे तिकडे शहरांत आनंदोत्सव होऊन नाच तमाशे चालू झाले.

पंचवीस वर्षांचे पूर्वी हिंदुधर्माची स्थिति व त्याजवरील लोकांची श्रद्धा फारच निराळी होती यात संशय नाहीं. आणि असेही क्षणण्यास हरकत नाहीं की हल्हींचे दिवसांत केवळ काढतुसांचे कारणावरून इतके भयंकर बंड कधींही झाले नसते. साहेब लोकांचीं पलटणे दक्षिणेतून व चौंहींकडून राज्य रक्षणाकरितां धांवून येत आहेत व झाडोझाड सापराध लोकांचीं प्रेते लोबत आहेत अशा प्रसंगांत मनुष्यास ब्राह्मण भोजने आठवारीं व परिकेच्या लांब

लांब गुंडाळ्या सोळून गणित करून प्रहानुकूल्य काढीत बसावें, हे
हळीं फार चमत्कारिक वाटेल. परंतु त्या वेळच्या लोकांची धर्मश्रद्धा
अशी बळकट होती की, तरवारीच्या धरेपेक्षां अग्रींतील वृतधारा
जास्ती फळदृप होईल, आणि सुमुद्रातीवर प्रयाण केलें तर शत्रुक्षय
खचित होईल, असें लोक मानीत होते. याप्रमाणे जिकडे तिकडे
शास्त्रोक्त अनुष्टाने व प्रहशांति चाढू केल्या व ब्राह्मण संतर्पणे ही
सुरुं केलीं. परंतु शहरचे संरक्षण करण्याच्या बंदोवस्तास विसरले
नव्हते. शहरची तटबंदी करून गंगेचे बाजूंने ध्रुव वाटापासून
मोर्चे बांधून तोफा लावून ठेविल्या होस्या.

एके दिवशी क्षेत्राचे खालील बाजूंने इलावाद उर्फ प्रयागाकडे
एक आगबोट गोरे लोकांनी भरलेली चालली होती; त्यांत साठ
सत्तर गोरे लोकांच्या बायका व वीसएक मुळे व सुमारे पंधरा पुरुष
होते. ती नांव जात असतां दुर्बिणीं ध्रुवघांटावरचे गोलंदाजांने
हेरली; आणि ताबडतोव श्रीमंतास जाऊन कळविलें कीं एक नांव
गोरे लोकांनी भरलेली प्रयागाकडे जात आहे व त्यांत बहुतेक बा-
यका आहेत. हुकूम झाल्यास नांव टप्पांत आल्यावर गोळा टाकतो.
हे ऐकून नानासाहेबांनी जबाब दिला कीं नांवेत जर बायका मुळे
असतील तर त्यांस मारण्याचे काहीं प्रयोजन नाहीं. गोलंदाज परत
आल्यावर नाव तशीच पुढे येऊन ध्रुव वाटावरून ब्रह्मेश्वर खालून
जात असतां भूतेश्वरा नजीक त्या गोरे लोकांचे दुर्देवामुळे गंगेचे
तळीं वाळवंटांत रुतली. शुद्ध भागीरथींत आगबोट चालत नाहीं
धुमाकेस ह्याणजे लहानशी आगबोट मात्र चालते. कारण गंगावा-
ईचा हरवक्त वाळूचा खेळ चालला असतो, ह्याणजे पात्रांत एका-

एकीं एके ठिकाणीं वाळूचा ढिगार बनतो. आगबोट जात असतां वाळूवर लागली, हें पाहून गोलंदाजानें नानासाहेबांस कळविलें कीं, ध्रुव घाटावर नांव आली यावेलेस आपण हुक्कम दिला नाहीं, परंतु आतां दिला पाहीजे. कारण श्रीगंगेचीच त्यांजवर अवकृपा झणोन शत्रुक्षेत्रांत नांव अडकली, यापेक्षां तोफेचा गोळा टाकून आम्ही सर्व माणसें मारून टाकतो. असें सांगून तोफेवर येऊन तोफेस वत्ती दिली. तिकडे नांवेवरचे लोक कांही पाण्यांत उतरून नाव लोटीत होते तां गोळा नांवेत पडला. गोळा नांवेत पडतांच आंत दारू होती ती सर्व पेटून भडका झाला आणि सर्व बायका मुळे जळून गेली. पैकीं दाहा बायका व तीन मुळे व चार पुश्प इतके वांचले, त्यांस धरून कैद केलें. व छोटी नांव घाळून आगबोटीवर दाहा हजार पर्यंत खजिना सांपडला तो आणला।

ब्रह्मावर्त मुक्कामीं गोरे लोकांच्या बायका सुमारे साठ व कांही मुळे अशी कैद करून ठेविली होतीं, त्यांजवर पंचवीस लोकांचा पहारा नेमिळा होता. व तुरुंगही मजबुतीचा होता. प्रतिदिवशीं सकाळीं झाल्याकारितां सर्व कैदी लोक पहारेकरी यांनी गंगेचे वाळवंटावर नेऊन सर्व विधि आटोपून पुन्हा परत आणवे या प्रमाणे क्रम सुरु असतां, त्या बायकांत एक स्त्री मोठी राजकारणी हुशार होती, तिनें एक भंगीण फितूर करून दोन मोहरा देऊन प्रयागास पत्र नेण्याचे तिच्याकडून कबूल करविलें. नंतर एके दिवशीं एक इंग्रजी पत्र

लिहून जेथें ती ख्री झाड्यास बसली होती तेथेच संकेताप्रमाणे टाकून तेथून ती उठून गेली. पलीकडे तें पत्र भंगीणीस उच्छ्रून घेतेसमर्थी पहारेकरी यांनी पाहिले. त्यांनी त्या भंगीणीस तेथेच कैद करून व तें पत्र घेऊन नानासाहेब यांजसमोर दोघांस हजर केले. त्या भंगीणीस पंचवीस फटके देतांच सर्व फितूर कबूल होऊन तिनें सर्व मजकूर सांगितला. नंतर इंग्रजी वाचणारा आणवून त्यांजक-दून पत्र वांचून पाहातात तों आंत असा मजकूर होता की, कान-पुरावर जय होऊन शत्रूचे लोक आनंदानें नाच तमाशे करीत ब्रह्मावर्तीत बेहोष पडले आहेत; फौजंचा बंदोबस्त नीट नाहीं सर्व गाफील आहेत, याजकरितां शत्रूवर चालून येण्याची वेळ ही फार उत्तम आहे, इत्यादि मजकूर ऐकून पलटणी लोकांस एकदम आवेश घेऊन दंगा करून क्षणं लागले की, या शत्रूंया ख्रिया इतक्या राजकारस्थानी आहेत की, त्यांनी अशा अडचणीतही फितूर करून प्रयागास पत्र पाठविण्याची तजवीज केली. तर या कोणते वेळेस दगा करतील याचा नेम नाहीं. याजकरितां या सर्वांस ठार मारून टाकावें हे फार बरें. असें क्षणून शिपायी लोकांनी फार उचल केली. ते समर्थी नानासाहेबांनी हुक्कम केला की, ख्रियांस मारणे हे रास्त नाहीं, यांजकरितां जिणे कितूर केला तीस मात्र तोफेचे तोऱ्डी यावें. हे ऐकून शिपाई लोक विश्रूत गेले व मोळ्या आवेशानें तेथून निघून कैदखान्यांत येऊन तरवारीने व बंदुकांनी त्या दुष्ट अनावर झालेल्या लोकांनी बायका-मुळांचा चेंदा-मेंदा केला.

बायकामुळांचा हा जो भयंकर घात झाला तो नानासाहेबांच्या हुकमानें झाला असो किंवा पलटणी लोकांनी केला असो, परंतु हा प्रसंग अस्यंत निदास्पद झाला यांत संशय नाहीं. पूर्वी असें मराठेशाहीत कर्वीं झाले नव्हते. शिवाजीमहाराजांनी कल्याण येथे हस्तगत झालेली एक मुसलमानाची स्त्री सत्कार करून नव्याकडे परत पाठविली. तसेच चिमाजी आपा यांनीही वसईच्या कित्याच्या वेळ्याचे वेळीं एक शत्रुकडील स्त्री नावेत पळून जातांना सांपडली तिला लुगडे, चोळी देऊन शत्रूकडे परत पाठविली. याप्रममाणे शत्रूकडील ख्रियांचा मान पूर्वी ठेवीत गेले. कानपूर येथील घडलेला प्रकार हिंदुस्थानाच्या इतिहासांत मोठाच काळिमा आणणारा झाला, व या कृत्यामुळे अश्वत्थाम्याप्रमाणे नानासाहेबाच्या नांवास कायमचा कळंक लागला. तेच समयीं शाहाणे व वृद्ध बोळूं लागले कीं, या प्रसंगी आक्षांस वाटत होते कीं, गोरे लोक विलायतेस परत जातात आणि पुन्हां हिंदु मुसलमानी राज्य होते; परंतु ती आशा आतां राहिली नाहीं, कारण ख्रियांचा वध करणे हे महापातक आहे व शास्त्रांतही ख्रियांस कोणसाही अपराधांस देहांत प्रायश्चित नाहीं. परंतु हे दुष्कर्म यांजपासून फार घडलं याजमुळे यांना जय येणे दुरापास्त आहे.

या कृत्यास पंधरा दिवस झाले नाहीत तों चौहींकडून गोरे लोकांच्या पलटणी कानपुरावर जमल्या. प्रयागाहून व कलकत्याहून व उसरेकडून व दक्षिणेतून मद्रासी काळ्या पलटणी एकाएकी कानपुरावर येऊन मोरचे बांधून लढाईची तयारी करू लागल्या. ही वातमी ब्रह्माकृतास समजतांच पेशवे यांनी तात्याटोपी व लालपुरी बोधा

गोसाधी व जळका रामभाऊ या तिघांस फौजेसुद्धां ताब्रडतोव रवाना केलें व कानपुरास जाऊन मोर्चे बांधून युद्धाची तयारी करण्यास सांगितलें. मागाहून सुमूहूर्तीवर नानासाहेब, बाळासाहेब व रावसाहेब देवांस नमस्कार करून बाहेर पडतात तों अपशकून एकाएकीं होऊं लागले, प्रथम मांजर आडवे गेले, नंतर एक तेलंग ब्राह्मण टोपर्लींत भस्म घेऊन पुढे आला. पुढे जातात तों लांकडे विकर्णाकरितां आलीं. नानासाहेबांचा घोडा एकाएकीं अडला आणि एक घटका खोळवा झाला. आणि रावसाहेबांचे घोड्याचे नेत्रांस पाण्याची धार लागली होती. याप्रमाणे अनेक अपशकून झाले, परंतु आतां ही फिरण्याची वेळ नाहीं, असे जाणून घूरत्याचे आवेशानें तसेच पुढे चालले. कानपुरावर येऊन पोहोचलें तों लढाई सुरु झाली होती. दोहों पक्षांकडील तोफा बहुतेक सारखाच होत्या. परंतु इंप्रजांकडील फांज पुष्कळ व कवाईत शिकलेली व नव्या दमाची होती. तोफा कवाईत वगैरे कासांत इंप्रज लोक काळे लोकांपेक्षां हुशार असतात यांत कांहीं संशय नाहीं. पेशव्यांकडेही इंप्रज लोकांनी तयार केलेल्या पलटणी होत्या व गोलंदाज होते. याप्रमाणे दोहों पक्षांकडील लढाईची सामग्री बहुतेक सारखीच होती.

कानपुरचा जंग फार निकराचा झाला. इंप्रजी शिपायी मारलेल्या बायकापोरांच्या हकीगती ऐकून अगदीं चवताढून केवळ सृड उगविण्याकरितां लढत होते, य त्यांचेजवळ यांगल्या तोफा व कसवी गोलंदाज असल्यामुळे शत्रूच्या सेन्याचा भराभर नाश करीत चालले. काळे शिपाईद्वीं राज्याकरितां व जीवाकरितां लढत होते. तोफेच्या

कामावर स्वतः नानासाहेब व बाळासाहेब जिवाची परवा न धरितां मेहनत करीत होते. शेंपन्नास स्वार घेऊन तोफेवर तुदून पहून गोलंदाजास काढून तोफेच्या कानीवर खिला ठोकावा, याप्रमाणे बहुत सरदार व शिर्पाई शूरत्वाचीं कामे करीत. सूर्यास्त झाल्यावर ही दोहीकडे चंद्रज्योति व मशाली लाविल्या व रणभूमीस उजेड करून लळूळ लागले. वीरांस ध्यास सोडण्यास सुद्धां फुरसत राहिली नव्हती. काळे लोकांस स्थान, भोजन, निद्रा नाहीशी झाली. लढाईचा नंबर आला लाणजे लढून मार्गे येऊन हातावरचे हातावर साखर पुरी खाऊन भिस्त्यांपासून ओंजळीने पाणी पिऊन पुन्हां युद्धास प्रवृत्त व्हावे. याप्रमाणे युद्ध दाहा दिवस चालले उभयपक्षाकडील बहुत लोक मरण पावले. शेंवटीं पुरुषयत्न निर्फल दैवबळ प्रधान होऊन अकरावे दिवशीं एकाएकीं वारा फिरला. शत्रूकडील व यांचेकडील तोफांचा व बंदुकांचा धूर यांचे अंगावर येऊन शिर्पायांस दिसेनासें झाले. धुरळीने नेत्र भरून गेले, अगोदरच काळे शिर्पाई बहुत मरण पावले होते. पुष्कळ पलाले होते, वाकीचे दुर्दैवाने भयभीत होऊन रण फुटूळ लागले. गोरे लोकांनी मोरच्यांतून तोफा बाहेर ओढून पुढे चाल केली, व काळेलोक भयातुर होऊन दशादिशा पळत सुटले. बाळासाहेब यांनी मोठ्या आवेशाने लोकांस परत हांक मारून, एका तोफेवरचा गोळदाज मेला होता या तोफेवर जाऊन तोफ चाढ केली, तों दुसरे तोफेवरचा गोलंदाज मेला, याप्रमाणे तोफा रिकाम्या पडत चालल्या व लोकही पळूळ लागले. इतक्यांत नानासाहेब व रावसाहेब भरधांव घोडे टाकीत तेर्थे आले, आणि बाळासाहेबांस विनंती केली कीं, युद्धाची शिक्क्षा

ज्ञाली, परंतु ईश्वरानें यश दिले नाहीं. तरी येथे विनाकारण राड—मरणानें मरून जावें त्योपेक्षां येथून पद्धून जाऊन पुन्हां उद्योग करून सैन्य जमवू व शत्रूंस लढाई देऊ. मग एक शत्रूंस जिकू नाहीं तर महाराणांत पडून स्वर्ग जिकूं. तस्मात् आतां ब्रह्मावर्तीचा रस्ता धरणे फार वरें असे वाटते. हे शब्द ऐकून बाळासाहेब लागलेच आपल्या घोड्यावर बसले व तिघांनी ब्रह्मवर्तांकडे घोडे फेंकले. वरोवर कांहीं पायदळ व घोडेस्वार मात्र राहिले होते. बाकीच्यांनी अंतरवेदींत उतरून फत्तेपुराकडे पळ काढला.

संध्याकाळचे श्रीसूर्यांचे सरतं रक्तकिरण ब्रह्मावर्तावर पडून नाहींसे ज्ञाले. दिवसाचे परिणामसमयामुळे जणू काय अंतकाळ कठा चोर्हांकडे पसरली. जिकडे तिकडे उदास, भयाण व निश्चल दिसूं लागले. व पक्ष्यांची किलविल मृतसमर्थांच्या स्वजनांच्या आक्रोशासारखी भासूं लागली. अंयःकार अधिकाधिक पसरून थेव जणू काय काळाच्या जवळ्यांत शिरते अहे अशी भीति पडूं लागली. वहुतेक लोक आपापल्या घरीं गेले होते. परंतु कांहीं रिकामटेकडी मंडळी व कांहीं जिवास जीव दणारी हितेलु मंडळी मिळून सुमारे पन्नास लोक मृतेश्वराजवळ पारावर नियाप्रमाणं कानपुराकडून काय वातमी येते हे समजप्याकरितां तशीच बसली होती. तीन तीन चार स्वार भरधांव येत आहेत असे दृष्टीस पडले. पटकन् उतरून मंडळी पुढे येत आहे तीन स्वार येऊन ठेपले. घोडे नखशिखांत फेंसाने भरले असून वरती भुराळा बसला होता. तिघांही बंधुचे कपडे भुलीनं व रक्ताने भरले असून मुद्रा किंचिदारक्तनेत्र व उदास व कठोर दिसत होती. प्रत्येकाचे मनांत सर्वे

संपले हा एकच विचार चाललेय होता व तोंडावरही निराशेचा ठसा पूर्ण उठला होता. हें पाहतांच मंडळीचे पोटांत धस्स झाले. व श्रीमंत जवळ येऊन घोडा उभा केला तरी कोणाचे तोंडांतून अद्दार निवेना. नानासाहेव मोठ्यानें श्वास सोडून हरहर शब्दाचा उच्चार करून बोलले कीं, आजपर्यंत हिंदुधर्माकरितां यत्न केला तो व्यथं जाऊन आमचे जीविताचीही आशा आही सोडली आहे असा आज प्रसंग गंगावार्डानें आणला आहे. असो. ईश्वरेच्छा झाली पाहिजे असे क्षणून क्षेत्रांत शिरले व घोडा फेंकीत वाज्यांशी येऊन उतरले.

कानपूरावर पेशव्याचा मोड झाला ही बातमी ताबडतोब त्रय्यावर्तीत पसरली; त्यावेळी शहरांत जी गडवड उदून गेली तिचें वर्णन करितां येत नाहीं. आतां श्रीमंत फौजिसुद्धां कोंठे तरी निघून जातील व गोरे लोक येऊन आगचीं मुलेमाणसं मारतील, जिंदगी छुट्टील, घरं जाळतील, नानातऱ्येचे हाल करतील, ही दुस्तर भीति चोंहीकडे पसरली. कांहीं भितरे लोक जे पूर्वीं भोजनसमारंभांत तृप्त होऊन श्रीमंतांस लांबलचक आशीर्वाद देत होते तेच त्यांस आतां शिव्या देऊ लागले व जिकडे वाट कुटेल तिकडे आपलें वित्त घेऊन पळायन करू लागले. कांहीं खैर्यशील स्वस्थतेने आपल्या वित्ताची विहीरींत व जमीनींत व्यवस्था करू लागले. काही अतिभ्याड बायकांपोरांची व्यवस्था न करितां आतां आमचे काय होईल असा रख्यावर पटून आकांत करू लागले. याप्रमाणे तें थोत ला रांगी दूळखटा दिसू लागले.

इकडे श्रीमंतांनी घरी येऊन त्रियांस थोडक्यांत झालेला मजकूर निवेदन केला व असें सांगितले कीं आतां शत्रु येईल त्यापेक्षां येथून निघून लखनौचे मुलखात गंगा उत्तरून गेले पाहिजे; तेथे लखनौची बेगम हीस मिळून जें करणे तें करू याकरितां जें घेणे असेल तें घेऊन बाहेर पढून गंगेवर नांव तयार आहे तिकडे जावे, बरोबर कोणी घेऊ नये. अरे! त्या विचाऱ्यांस घराबाहेर पालखीशिवाय पढण्याचा कधीं प्रसंगही नाही. मग प्रवसांत लागतें काय याची चौकशी त्यांस कशास माहीत. अगोदरच घर कोसळल्याचे दुःख झाले होतें, त्यांत जिवाच्या धास्तीनें भांबावून गेलेल्या त्या विचाऱ्यांस कांहीं सुचेना. शून्य मनानें बरोबर कांहींएक न घेतां शिपायाबरोबर त्यांनीं नदीचा रस्ता धरला.

नंतर श्रीमंतांनीं घरांत एक मोठा शेळा पसरून त्यांत जे अलौकिक अमोळ पदार्थ होते ते बांधून घेतले. पूर्वी शिवाजी महाराज छत्रपति यांनीं श्रीसमर्थ रामदासस्वामीस गुरु करून पादशहापासून राज्य मिळविले तेव्हां दासांनीं महाराजांस प्रसादार्थ आपल्या छाव्या दिल्या होत्या त्या तशाच चंदनाचे पेटीत बहुत बंदेवस्तानें देवघरांत ठेवून राजेसाहेब पूजित होते. त्या छाव्या पुढे शाहू छत्रपति यांनीं श्रीमंतांस दिल्या. ती पेटी देवघरांत ठेविली होती ती आणून पेटीतून छाव्या काढून शेळ्यांत घेतल्या. तसेच थोराळे माघवराव यांस अमोळीक रत्नासारखें वडाचें शुष्प मिळाळे होतें तेही घेतले. दक्षणावर्त शंख घेतला. गौरीशंकर नांवाचा अत्युत्तम कांतीचा बाण होता तोही घेतला. याप्रमाणे

आणखी कांहीं राजरत्ने होतीं तीं शेव्यांत बांधून घेऊन देवास नमस्कार केरून संपत्तीने भरलेला वाडा सोडून बाहेर पडले, ते समर्यां तिवांचेही नेत्रांतून अश्रूधारा चालव्या होमा. ज्या ठिकाणी लहानपणापासून आपण वाढलो, खेळलो, आनंदानें तारुण्याचे दिवस काढले अशा प्रिय जन्मभूमीचा अत्यंत त्रियोग किती दुःसह आहे हें सांगावयास नको. वाड्यांतील रस्त्यांतील, देवाळ्यांतील, तीं तीं ठिकाणे पाहून व तेथील त्या त्या आठवणी येऊन त्यांना अधिकाधिक दुःख होई. आतां हें सर्व पुर सर्व भित्र व ओळखी, सर्व सुखें सुटलीं, व पुढें दुःख दारिद्र्य कदाचित मरणही येणार अशा कल्पनेने त्यांचीं मने अगदीं होरपळून गेलीं होतीं. रस्त्यांत पुरवासी लोकांची गर्दी झाली होती. त्यांतून दीनवदन अनवाणी तीं माणसे जातांना पाहून लोकांस गाहिवर आला व जिकडे तिकडे हर हर शिव शिव इत्यादि उद्धारांचा कहुणेल झाला. गंगातीरीं आत्यावर नानासाहेबांनीं श्रीगंगेचे पूजन करून तांबडी पैठणी व हिरवी जरीकांठी चोळी अर्पण करून हात जोडून प्रार्थना केली कीं गंगे भागीरथी मातुश्री आज-पर्यंत तूं आमचा सांभाळ केलास आणि आतां तुझ्याच इच्छेने तुझा वियोग होणार. असो. तुजला जें वाटेल तें कर. आम्ही दीनांनीं तुझी प्रार्थना काय करावी असें क्षणून तीरावर आलेल्या ब्राह्मणांस साष्टांग नमस्कार घालून नावेवर चढले. पाठीमागून तिघांच्या द्विया, कैलासवाशी श्रीमंत बाजीरावसाहेब यांचे कुळुंब व त्यांची औरस कन्या अशा पांच बायका चढल्या. मागून रावसाहेब बसले. नंतर बाळासाहेब सर्वांस नम्रपणानें नमस्कार करून किंचित् सद-

दित होऊन ह्याले कीं ‘कानपुरावर आमचा मोड झाला त्या प्रसंगांत तात्याटोपी जळका रामभाऊ व लालपुरी बोवा गोसांवी इत्यादि आमचे सरदार कोठे गेले त्यांचा आहासंस पत्ता नाहीं. असो. ते शूर आहेत त्यांजबदल आहासंस बिलकुल काळजी नाहीं. तुझांस सोडून जाणे मात्र आमचे जिवावर आले आहे. परंतु इलाज नाहीं. हिंदू धर्माकरितां व हिंदुराज्याकरितां पुन्हां एकवार झटले पाहिजे. याजकरितां हें जें संकट ईश्वरानें आमचे हांतून तुमचेवर ओढविलें याजबदल व दुसरे जे अपराध आमचे झाले असतील त्याजबदल कृपा करून आहासंस क्षमा करा.’ हे ऐकून पदरचे मंडळीपैकीं वेदशास्त्रसंपन्न रामचंद्र शास्त्री व जोशीबोवा यांनी उत्तर दिले कीं बहुत काळपर्यंत हे देह आपले अन्नानीं पोषण झालें. आपले आश्रयानें आजपर्यंत संसार केले. आणि आपल्यास विपत्ति आली ह्याणून सोडून देऊन सुखाची इच्छा धरून तर इहलोकीं निदेस पात्र होऊं, परचोकीं तर नरकवास यावत्कल्पक्षय होईल तावत् भोगावा लागेल, याजकरितां महाराजांनीं आहासंस बरोबर न्यावे आपल्या बरोबर कांहींही आमचे होतो. हे ऐकून नानासाहेब नावेंत उमे राहून सर्वांची प्रार्थना करून ह्याले कीं आपला आम्हांबरावरोबर येण्याचा निश्चय हा आपल्यास भूषणप्रद आहे परंतु दुर्देवानें तसा आजचा समय नाहीं. समय येईल त्यावेळेस मी तुझांस कधींही विसरणार नाहीं. तुमचा वियोग मजला दुःसह आहे हे मी किती सांगू. तुझीं वृद्धांहीं माझे वडिलांप्रमाणे लालनपालन केले, घरोबरचे लोकांनीं ब्रंशूप्रमाणे मित्रभावानें आनंदानें मजबरोबर काळक्षेप केला परंतु आजचा प्रसंग फार दुर्घट आहे. यास्तव माझी विनंती अशी आहे कीं,

आपण सर्वांनी स्वस्थानी जाऊन आपआपली तजवीज पाहावी. या उपर जर आग्रह घराल तर सर्वांचा येथेच आज प्राणघात होईल. नाहीपेक्षां ईश्वरेच्छेने योजित कार्ये होणारीं आहेत व आपला आमचा समागमही लौकर होईल. तर आता नमस्कार आणि बरोबर येण्याची गोष्ट कोणी बोलून नये. बोलेल त्यास श्री-गंगाबाईचीच शपथ आहे. हें श्रीमंतीचे उत्तर ऐकतांच सर्व लोक खाली माना घालून अति दुःखित होऊन स्वस्थ राहिले. इतक्यांत राघोबा नांवाचा शिष्य होता तो पुढे येऊन हात जोडून बोलून लागला.

“माहाराज माझी मातुश्री मी एक वर्षांचा असतां मरण पावली असें सांगतात. तीर्थरूप व्रतबंध झाल्याबरोबर वारले. मला चुलता मार्मी वगैरे कोणी नाही. माझे सर्व आपणच आहांत. माझे घर ऐक-प्यांत राजापुराकडे आहे. माझा बाग महाराजांचे अन्नाच्छादनांनी वाढला सबव माझा पिंडच मुर्ठी आपले अन्नाचा आहे. आणि आजपर्यंत पोषणही आपण करीत आलांत. आतां मी जीव वांच-वून भिक्षा मागून राहवें हें मजला ठीक वाटत नाहीं, आपल्या बरोबरही कोणी नाहीं त्यापेक्षां मी नवेवर चढतों जे होणे असेल तें होयो. महाराजांचे मनांत मजला नेणे नसल्यास गंगेत ढकळून याव. हे शरीर दुसरीकडे भिक्षान्नानें वांचवावें त्यापेक्षां गंगेत पडून स्वर्ग प्रातीस जाईल तर फार बरे.” असें ह्याणून एकदम नवेवर चढलाच. तेव्हां श्रीमंतांचीं मनुष्ये आठ व राघोबा शिष्य अशीं नऊ मनुष्ये नवेवर झालीं. श्रीमंतांनी कोळ्यांस सांगितले कीं राघोबा व आम्हीं नाव पटीकडे नेतों तुम्हीं सर्वांनी उतरून जावें. कोळी उतरून गेल्यावर रावसाहेबांनी साहा सात मेणबत्या

धेतत्या होत्या त्या लावित्या; व राघोबा व बाळासाहेब यानीं दोहीं-कडे वल्ही घाळन होडी लोटर्ली. ते समई क्षेत्रवासी सर्व पुरुष व बायका एकदम हलकल्टुळ करून जसा प्रेत उचलते वेळी आसजन एकदम आकांत करितात त्याप्रमाणे आकांत करून मुक्कंठ रडू लागल्या; व नावेकडे पहात उभा राहिल्या. नांव सुमार मैलभर मोठ्या धारेत गेल्यावर श्रीमंतांनीं एकदम मेणबत्या मालवून अंधार केळा व मोठ्याने सुस्कारा सोडून जगदीशा आज दीडशे वर्ष ऐश्वर्य भोगून पेशवाईचा आज लय झाला. सर्व वैभव नष्ट झाले. आतां हीं अगानुष रत्ने जगतीतलावर राहून काय उपयोग असें क्षणून शेला सोडून लांतील एक एक वस्तु आपले हातून गंगाबाईस अर्पण केली. इकडे पुरवासी लोकांनीं नांव जाता जातां एकाएकीं नाहीशी झाली याजवरून श्रीमंतांनीं सर्वासह नांव गंगेत बुडवून घेतली अशी खात्री होऊन अति शोक करण्यास आरंभ केला. तो काय वर्णन करावा. एक प्रहरपर्यंत सर्व प्रजा गंगातीरीं मोठ्याने शोक करीत व पूर्वीच्या आठवणी काढीत उभी राहिली व शेवटीं निराशेने घरी परत गेली.

इकडे गंगा उतरून पलीकडच्या तीरास सर्व मनुष्ये उतरली. नांव घाटांवर न लागतां भलत्या बाजूवर लागल्यामुळे त्या ठिकाणी कांठा पासून एक मैल पर्यंत अति चिखल होता. कोठे ढोंपरभर कोठे पोठन्यांभर अति चिकट चिखलातून श्रीमंताचे मनुष्यांस जावे लागल्यामुळे जे दुःख व श्रम झाले त्याची तुलना कोठेच नसेल. आजन्म ज्या पायांस भूमीचा स्पर्शही ठाऊक नाहीं, गंगेवर जाणे तर पाळळ्यांतून, गंगेवर उतरणे तर शालजोळ्यावर, तीं जेव्हां

दोंपर दोंपर चिखलांत बुडूं लागलीं व नाजुकपणामुळे बाहेर सुद्धा
निघतना त्या वेळचा तो प्रसंग पाहून त्या रणशूर कठिण हृदयास
अश्रुधारा आल्या. परंतु “आलिया भोगाशी असावें सादर”
या न्यायावर दृष्टी देऊन पुरुषांनी त्या स्त्रियांस हात देऊन एक
पाय चिखलांतून काढावा दुसरा द्यावा या प्रमाणे पुष्कळ वेळानें
कोरड्या भूमीवर पौचविलें; नंतर श्री गंगेस वळून सर्वांनी नमस्कार
करून चालण्यास आरंभ केला. कांहीं वेळानें एक गांव लागला
तो लखनौचे भागांत असून तेथें मामलेदार होता. त्यास लखनौच्या
बेगमचे पत्र होतं कीं नानासाहेब कानपुरचे लढाईत हरते आहेत
तें लखनौचे मुलुखांत आल्यास त्यांचा बंदोबस्त नीट ठेवावा.
गांवाबाहेर पश्चिम बाजूस एक हनुमंताचे देवालय होते त्यांत ती
सर्व थकलेलीं माणसे जाऊन उतरलीं. तेथें जागा पहातां तीन
हातही जागा सपाट नव्हती जिकडे तिकडे खाचखळगे पडले होते.
वाटेच्या श्रमाने स्त्रियांस फार तहान लागली होती. देवळाजवळ
पाण्याची विहीर होती परंतु जवळ भांडे व दोरीही नव्हती अशा
संकटात राघोबा शिष्यानें आपले धोतर व नानासाहेबांचे उपरणे
यांस गांठ देऊन विहिरीत सोडले परंतु पुरेना. मग बाळासाहेब
यांचा रुमाल घेऊन गांठ देऊन विहिरीत सोडला व पाण्यानें भिज-
वून काढून स्त्रियांचे ओंजळींत पिळून स्यांची तृष्णा हरण केली.
नंतर माहतीचे देवालयांत येऊन निद्रा केली. रात्र सुमार पंधरा
घटका झाली होती याजमुळे थंडी पडली होती परंतु अंथरावयास
व पांघरावयास कांहीं नव्हतें. “शय्या भूमितलं दिशोपि वसनं
ज्ञानामृतं भोजनं” अशा साधुवृत्तीनें ती सर्व रात्र त्या दैव फिर-

‘तेष्या माणसांनी कंठली. अति दुःखांत रात्रे गेल्यावर सकाळी उटून ईश्वराचे प्रातःस्मरण करून गंगेवर जाऊन शौच मुखमार्जनादि विधि सर्वांनी आटोपला; व पुनः मारुतीचे देवालयांत येऊन बसले. पूर्व दिवशी जेवणाची तर धांदलच झाली होती व रात्री देवालयांत पाणी पिण्यासही पुरतें मिळाले नाहीं, यामुळे सर्वांस फार क्षुधा लागली. ते समर्थी बरोबर काहीं घेतले नव्हते, जवळ एक छदाम नव्हता, पाणी पिण्यास पात्रही नव्हते, पुरुषांजवळ दोन वस्त्रे व एक डोक्यास; व बायकांजवळ एक वस्त्र याशिवाय जास्ती काहींच नव्हते. अशा संकटांत ते धीर पुरुष एकमेकांचे तोडाकडे पाहूऱ लागले. बायका अबला तर रडूऱ लागल्या. तेव्हां स्वामिभक्त राघोबा शिष्य पुढे होऊन हात जोडून ह्याणाला, महाराज, आपण किमपिही दिलगीर होऊ नये; माझे बंडीचे खिशांत मुदैवाने एक रुपया आहे. मी गांवांत जाऊन शिधासामुप्री घेऊन सर्व तयारी करितो. हें ज्ञव्द ऐकतांच नानासाहेबांस आनंद होऊन ह्याणाले, शाबास, आम्ही नको नको ह्याणत असतां आमच्या दुःख निवारणार्थं तूं आहांस ईश्वराने दिलास यांत संशय नाही. तर मग आता लवकर तयारी कर. राघोबाने बाजारांत जाऊन कणीक, तूप, मीठ, लांकडे वगैरे सामान घेऊन वरण शिजविण्यास एक मडके, व पाण्याकरितां मोठे मडके, व पाणी पिण्यास लहान लहान मडकी, अशी सामुप्री घेऊन आला; व स्नान करून स्वयंपाकास प्रारंभ करून कणीकीचे गागर भाजून वरण तयार करून ठेविले नंतर पुरुषांनी मडके घेऊन उपरणे भिजवून म्हाने केली. परंतु त्रियांचे भानांची फार पंचाईत पडली, त्याचे हाल पाहून पाणी

भरण्यास काहीं नागरिक स्थिया आत्या होया त्यांचेही नेत्रांतून पाणी आले. असो ज्ञाने ज्ञात्यावर मारुतीची पूजा करून गाग-राचा नैवेद्य दाखवून सर्वजन भोजनास बसले परंतु त्यांस तें रुक्ष अन्न कसर्चे जातें. पहिल्या भुकेला जितके गेले तितके खाऊन बाकी टाकून दिलें. इतक्यांत गांवचे मामलेदारास बातमी समजाळी कीं मारुतीचे देवालयांत कोणी दक्षिणी वाटसरू उतरले आहेत त्यांचे जवळ वस्त्रही नाहीं, पाणी पिण्यास भांडेही नाहीं, परंतु चेहे-न्यावरून कोणी मोठे असावेत असें दिसतें. बरोबर बायका आहेत त्यांचे अंगावर काहीं नाहीं परंतु नाकांत नर्थी मात्र फार किंमतीच्या आहेत. नर्थीत हिरेही आहेत. हें समजतांच मामलेदार धांवत आका; व चौकशी करितां हे श्रीमंत नानासाहेब आहेत अशी खात्री होऊन गढीवर परत जाऊन घोडे व मेणे घेऊन आला व श्रीमंतांस गांवांत चलण्याचा आप्रह केला; नंतर सर्व मंडळी मारुतीस नमस्कार करून गढींत गेली. गढींत गेल्यावर आचारी, पाणके, शिष्ये, कारकून वगैरे तैनातीस मिळून वस्त्रप्रार्णाची सर्व तजवीज लागली व बारावर्षांचा नव्हे पण बारा तासांचा अरण्यास संपला.

नंतर इकडे दुसरे दिवशी कानपुरांत ‘खल्कू खुदाका, मुल्कू पादशाहका अम्मल् अंप्रेजसरकारका’ अशी शहरांत दवंडी पिटून इंग्रजांनी रयत निष्काळजी केली व आपला अम्मल चोहांकडे बसविला. कानपुरांत पेशवे यांचे मसलतींत जे जे होते त्यांचा ठिकाणा लावून काहीं फाशीं, काहीं तोकेचे तोंडीं देऊन त्यांचा निकाल केला. कानपुरांत दोन दिवस राहून बंदोबस्त ज्ञात्यावर

गोरे लोकांची एक व काळे लोकांची एक अशा दोन घटणी बिठू अगर ब्रह्मावर्ताकडे वळल्या. श्रीमंत गंगापार झाल्यावर तिसरे दिवशी सकाळी चार घटका दिवसास ब्रह्मावर्तावर हळ्डा सुरु झाला. क्षेत्र निराश्रयच होते. गोरेलोकांनी एकदम अंत शिरून सडक बिजनास आरंभ केला. जे पुरुष सडकेवर सांपडतील त्यांस बंदुकांने ठार मारावें याप्रमाणे चार प्रहर बिजन होऊन हजारों लोक मरण पावले; क्षेत्र अगदीं दीन होऊन गेले. दुसरे दिवशी लूट सुरु झाली. गोरे लोकांनी सोने रुपं लुटण्यास आरंभ केला. जेथे द्रव्य सांपडेल तेथे खणून काढीत. कांहीं लोक कमरेस अर्ध बांधून रस्त्याने ध्रुव घाटाकडे पळून जाऊं लागले, त्यास गोरे भेटले झणजे त्यांनीं लुटावें, सुठले तर गांवकुटार गंगापुत्र वगैरे दांडगे लोकांनीं मारहाण करून लुटावें याप्रमाणे तेथील प्रजेने दुःखास पारावार नाहींसा झाला. बारावाजे सोंपर्यंत गोरेलोकांची लूट झाल्यावर ते श्रीमंताचे वाढ्यांत शिरले. व काळे लोकांनीं शहरांत तांबे पितळ वस्त्र प्रावर्णाची लूट मांडली. या प्रमाणे त्या लोकांनीं आपल्या अनेक पापाबद्दल हजारों जीव व आपले सर्वस्व इंग्रज सरकारास अर्पण करून प्रायश्चित्त घेतले. तिसरे दिवशी इंग्रज सरकाराने आपले नांवाची दाही फिरवून लोकांस निर्भय केले. जनेरली झेंडा उतरून कलेकटरचा अम्मल सुरु केला.

ब्रह्मावर्त क्षेत्र श्रीमंतांची व नानासाहेबांची निवास भूमि अस्त्यासुळे गोरे शिपाई हजारों मनुष्यांचे बळीने व द्रव्य संतर्पणाने शांत झाले नाहींत. त्यांनीं श्रीमंतांचा अनेक वर्षांच्या संपत्तीने भरलेला वाडा छुटून त्यास शेवटी अस्ति लावून दिला. शहरचे

तट व दरवाजे पाढून टाकले. राममंदीर सुरेख होते तं पाढूम मूर्ति
सुद्धां ठेविल्या नाहीत. बागांध्या भिती पाढून उघ्घस्त करून टा-
किल्या. श्रीमंत बाजीराव साहेबांनी सरस्वतेश्वर सांबाचे देवालय
लाखो रुपये खर्च करून संगमरवरी दगडांचे गंगातीरी बांधले होते.
त्याचे कारण असे होते की त्यांची सरस्वतीबाई खणून एक अति
प्रिय पत्नी होती; ती रूपांने व गुणांने लोकोत्तर असून मोठे म-
नाची, दानशूर, हस्तमुखी अशी होती. ती इतकी तेजस्वी व न्यायी
होती की एखादा गैर चालीचा पुरुष अगर स्त्री तिचे दृष्टीस पड-
ल्यास त्यास ती एकदम वाढ्याबाहेर हांकून देई व महाराजही कांही
बोलत नसत. जेव्हा जेव्हां स्वारी महाराजापर्यंत जात असे तेव्हां
तेव्हां महाराजांनी मोळ्या भीतीने आपले जवळील माणसें असरील
तीं दूर करावीं. तिणे एखादी गोष्ट सांगितल्यास ते ताबडतोत्र करीत.
अशी त्यांची प्रियपत्नी नवजवराने कैलासवासीं ज्ञाल्यावर महाराजांस
अति दुःख झाले. तिचे मरणकाळीं पंचवीस तीस हजार रुपये
धर्म केळा. व गंगातीरीं उत्तम जागा पाढून चंदनकाष्ठांनी व
कापुराने तिचा देह दग्ध केळा व मर्तिकासंबंधे दीड लक्ष रुपये
दानधर्म केळा. ज्या जागेवर दहन केले तेथे मोठे टोलेजंग देवालय
बांधून आंत गर्भागार व सभामंडप पांढरे संगमरवरी दगडांनी
बहुत खर्च करून बांधले व आंत श्रीसांबाची प्रतिष्ठा करून सर-
स्वतेश्वर असे नांव ठेविले. ते देवालय पाढून, शिवलिंग काढून
टाकून संगमरवरी दगड खणून नेले, तेथे देवळाचा मागमूस देखील
ठेविला नाही.

या जगतीतलावर काळाचा महिमा किती थोर आहे ? त्यापुढे समुद्रबळयांकित भूमिपतिचेही वैभव अगदी तुच्छ व क्षणिक आहे. जी ख्री आपल्या अलौकिक गुणांनी जगतास मोहित करून धन्यता पावली ती आतां लोकांस कर्णोपकर्णी मोहित सुद्धां नसेल व तिच्या पतीने आपल्या अपार सामर्थ्यांने पृथ्वीवर तिचे स्मरण चिरकाळ राहावें ह्याणून तिला अनुरूप असे अत्युत्तम शिवमंदिर बांधले ल्या सरस्वतेश्वराची आतां लोकांस कथाही मोहित नाहीं. त्या ठिकाणी तिच्या गुणांची व तिच्या पतीच्या वैभवाची साक्ष देणारा एक संगमरवरी दगडही नाहीं ! येथे चंदनकाष्ठांनी एक लोकोत्तर देह दग्ध झाला आहे याची कल्पनाही मनांत न येतां क्षेत्रस्य ध्वापदें त्या खणून टाकलेल्या जाग्यावर उकिरडा फुंकित असतील.

असो. इकडे श्रीमंत लखनौचे मुलुखांत उतरले ते वेगमेस जाऊन मिळाले. लखनौचे राज्य फार प्राचीन व धनाढ्य होते. तें बादशाहा मरण पावरांच हावरे इंग्रज सरकाराने मोळ्या शितार्फीने गट केले होते. परंतु वेगम आपल्या वाढ्यांत राहून तेंचे राज्य करीत होती. जिकडे तिकडे लढाया सुरु झात्यावर कांहीं पलटणी वेगमेस मिळून ल्याचे साह्यानें व नेपाळचे दिवाण जंगबाहादूर यांचे साह्यानें इंग्रजांस आपले मुलखांतून हांकलून देऊन पुन्हां वेगम राज्यकारभार पाहूं लागली. परंतु इंग्रज सरकाराने जंगबाहादूर यास पुष्कळ द्रव्य देऊन आपले बाजूस वळविले आणि लखनौवर हळ्डा केला. ती जबरदस्त लढाई साहारोज चालत होती शेवटी इंग्रज बाहादुरांनी शहर हस्तगत केले. वेगम फौजेसुद्धां बरोबर

द्रव्यानें लादलेले उंट, हत्ती घेऊन वायव्येकडे पक्कून गेली; तिजबरोबर मोठमोठे सावकारही पक्कून गेले. इंग्रज सरकारानें शहर घेतत्यावर शहरांत एक प्रहरपर्यंत सडकबजिन कस्तुन बहुत लोक मारले व नंतर लुटीस आरंभ केला. लखनौ शहर फार श्रीमत होतेच. हजारवर्षांपावेतों तेथील राजे व नवाब नेहमीं नम्रतेन वागून खंडणी देत आल्यामुळे लुटले गेले नव्हतें याजमुळे फार प्राचीन काळापासून शहरांत संपत्ती तुबली होती ती सर्व लुटून इंग्रजानें नेली.

सत्तावन्न साळच्या बडापासून इंग्रजसरकारचे यत्किंचितही नुकसान न होतां उलटा अनेक तऱ्हेनें त्यांचा फायदाच झाला. ज्यास दै अनुकूल असेल त्याचे अनिष्ट करण्याचा यत्न केला तरी इष्टच होते. व ज्यास दैव प्रतिकूल आहे त्यानें आपल्या फायदाकरितां यत्न केला तरी त्यापासून नुकसानच होते. इंग्रज लोकांस हिंदुस्थानांतून हांकदून द्यावे क्षणून बंडवाल्यांनी यत्न केला परंतु इंग्रजसरकार जय पावले इतकेच नव्हे तर त्यांस दिल्ली, बिठूर, लखनौ, चित्रकूट वगैरे अनेक ठिकाणी लाखो रुपयांचा ऐवज मिळाला व हिरे, माणके, मोतीं यांचीं या प्राचीन हिंदुस्थानांत जीं अनेक भूषणे राजे-रजवाड्यांच्या भांडारखान्यांत होतीं तीं सर्व त्यांस मिक्रून त्यांनी विळायतेची लंका बनविली.

तात्याटोपी जो कानपुराहून पळाला तो अंतरवेदींत उत्तरून पळालेले सैन्य मिळालें तेवढे जमा करून यमुना नदी उत्तरून काल्पीचे मुळखांत शिरला. तेथे ल्यास आणखी बंडवाल्या पलटणी मिळ्यावर काल्पीचे किल्यावर हळ्डा केला. तेथे गोरे लोक फार कमी

होते ते लढाईची हूळ दाखवून पळून जाऊं लागले. परंतु शत्रूस सांपळून मारले गेले. तात्यानें काल्पी शहरांत लागलीच श्रीमंताचे नांवाची द्वाही फिरवून शहरचा बंदोबस्त केला. काल्पी खालील मु-लुखावर अम्मल चालवून मामलेदार नेसून जमांदंदी सुरुं केली. पुढे पलटणीचे असे म्हणणे पडले की आम्हांस यजमान कोणी नाही याजकरितां रावसाहेब किंवा बाढासाहेब यापैकी कोणी इकडे आल्यास आम्हांस बळकटी ज्यास्त येईल. असा अभिप्राय समज-तांच तात्याटोपी यानें पंचवीस स्वार रवाना करून श्रीमंतांस हकीगत कळवून त्यांचे अनुमोदनानें रावसाहेबांस काल्पीवर आणले. राव-साहेब आठ हजार फौज घेऊन यमुनेचे काठी आले तें यमुनेस उतार नाहीं व उतरून जाण्यास नांवाही नाहीत. मग तेथेच आठ दिवस मुक्काम केला. परंतु गोरे लोकांनी जवळ असूनही त्यांजवर हळ्या केला नाही. तात्याटोपी यांनी नांवा जमवून सर्व सैन्य उतरून आणिले. रावसाहेब सुरक्षित आल्यामुळे मोठा आनंद होऊन पंचवीस तोफांची सलामी झाली. नंतर रावसाहेब किल्यांत राहिले व तात्या मुलुखाचें बंदोबस्ताकरितां फिरुं लागले. लाल्यापुरी बोवा थोडी फौज घेऊन अंतरवेदींतून काल्पीस येऊन यमुनेचे घाटांवर उत्तरेस वारा कोशावर घाटनाके धरून राहिला. सरदार लक्ष्मण शिंदा काल्पीचे पश्चम बाजूवर पंधरा कोशावर बंदोबस्त करून राहिला व जळका रामभाऊ आठ हजार फौज घेऊन दक्षिणेस डंघाईचे मुलुखाचे डोंग-रावर बंदोबस्त करून राहिला. याप्रमाणे काल्पीचे मुलुखांत पेशवा-ईचा अंमल सुरुं होऊन जिकडे तिकडे भगवे झेंडे फडकूं लागले. नवी पलटणे ठेवून शिकविण्याचे काम जारीने सुरुं झाले. ते समर्थी

मैरे लोकांची पळटण हिंदुस्थानांत थोडी असून त्यांचा सर्व भर दिल्हीवर पडला होता. याजमुळे काल्पीप्रांतांत पेशवाईचा अंमळ स्वस्थतेने चालत होता.

याप्रमाणे ब्रह्मावर्ताकडील श्रीमंताच्या हकीगती ग्वालहेरीत असती आहांस समजत गेल्या. ग्वालहेरीतील बायजाबाईकडील संभावनेचे काम आटोपत्यावर आतां कोठे जावे याचा विचार करितां काकांचे ब्रह्मावर्ताकडील ओळखीचे गृहस्थ झांशीवाली लक्ष्मीबाई इचेपाशीं झांशीस आहेत त्यांचे आश्रयाने झांशीस बरीच संभावना होईल असा अभिप्राय काकाचा पडल्यावरून झांशीस जाण्याचा निश्चय झाला. नंतर सोबतीची चौकशीकरितां एक मराठा सरदार ग्वालहेरीहून आपले भावाकडे जाण्यास निघणार होता त्याजबरोबर हत्यारबंद पंचधीस शिपाई होते, त्यांचे आश्रयाने एक गाडी करून कार्तिक शुद्ध पंचमीस तेथून निघालो, तों मजळ दरमजळ झांशीस घेऊन पोचलो.

भाग ४ था.

झांशी येथील पूर्ववृत्तांत.

यन्मनारथशतैरगोचरं न स्पृशन्ति कवयोऽपि यदिग्रा ।

स्वमवृत्तिरपि यत्र दुर्लभा लीलयैव विदधाति तद्विधिः ॥ १ ॥

झांशी हें संस्थान पूर्वापार कन्हाडे ब्राह्मणांचे आहे. पूर्वी हिंदु-स्थानांत श्रीमंतांनी अनेक लढाया मरुन दिल्हीचे बादशाहापासून पुष्कळ मुलुख काबीज केला व वजीरकीची वस्त्रेही मिळविली, त्या मुलुखाचे बंदोबस्ताकरितां महादाजी शिंदे यांची म्हावडेरीस स्थापना वरुन सर्व मुलुखाचा करभार करू लागले. या वेळेस शिंदे यांजवर नजर राहण्याकरितां एक स्वतंत्र सुभा पुण्याकडे खासगत असावा असे वाटल्यावरुन झांशी हें शहर जुने मजबूत बाधीव व किल्ला फार बळकट असे जाणून क्षशीचा प्रांत सुमार पंधरा लक्षांचा श्रीमंतांनी खासगत ठेविला व पुण्याहून रा. शिवराम भाऊ पारोळेकर खानदेशांतील पारोळे येथील राहणारे यांस सुमेदार नेमून रवाना केले. त्यांचे पुत्रपौत्र पेशावाई लयास जाईपर्यंत तें काम चालवीत आले व दरसाल खर्चवंच जाऊन सुम्भ्याचे उत्पन्न पुण्यास पाठवीत असत. पेशावाई बुडते वेळी झांशी सुभा होता तो बुद्धन संस्थान झाले. संस्थानच्या शेवटच्या दोन चार पिढ्या दत्त-कांच्या व निपुत्रिकांच्या झाल्या. शेवटचे संस्थानिक गंगाधर बाबा म्हणून होते, त्यांचे कुटुंब आजारी पढून कैलासवासीं झाले. तेब्बा पुन्हां विवाह करण्याची इच्छा झाल्यावरुन मोठी, सुरेख व कुलीन

अशा कन्येचा शोध करू लागले. गोत्राशीं जमणाऱ्या अशा पुष्कळ गोरगुरीबांच्या मुळी पाहिल्या, परंतु लग्नाचें जेमेना. याचें कारण असें होत. कीं गंगाधर बाबा ह्यांच्या वागऱ्याविषयीं लोकांत कांहीं विलक्षण प्रह होता. तत्रापि राज्यसंबंधे गंगाधर बाबाची नोकरांस व रयतेस चांगली जरब होती. रोजचीं कामे वेळच्या-वेळेवर बहावीं अशी त्यांची ताकीद असे. विठ्ठल झात्यास अपराध्यास माशाची शेपटी घेऊन स्वतः शासन करीत असत. न्यायाचे कामांत त्यांचे लक्ष फार विलक्षण होते. बहुतकरून शहरांत व राज्यांत चोरी फारच थोडी होत होती. असें सांगतात कीं वाबासाहेबांनी चोरीचा बंदोबस्त इतका केला होता कीं, लोकांनी आपलीं कवांड उघडीं टाकून निर्वास्त निजावें. प्रयेक ठिकाणचे सुरक्षिततेबदल जिमेदार घेतलेले असत. कदाचित् चोरी झाली असतां हे जिमेदार लोक मालाची नुकसानी भरून देत व कियेक प्रसंगीं सरकारांतूनही चोरी झालेल्या रकमेबदल ऐवज दिला जात असे. चोरी करतांनां पकडलेल्या मनुष्यास धर्मशास्त्रांत सांगितल्या-प्रमाणे कधीं कधीं हात तोडून टाकण्याचीही शिक्षा होत असे. यामुळे गंगाधरबाबांची रयतेवर व विशेषतः बदमाश लोकांवर फारच जरब होती. रयतेस न्याय देण्यास ते कधींही विठ्ठल लावीत नसत; व त्याजकडे कोणाचीही दाद लागल्याशिवाय राहत नसे. तें राज्य एकंदरीने न्यायाने विचार पूर्वक चालवीत होते. व साहेब लोकांत सतेजपणे भापला मोठेपगा सांभाळून होते. एकदां बाबासाहेबाचे व गार्दन साहेबाचे भाषण झालें, त्यांत बाबासाहेब क्षणाले कीं, मी एक लहान मांडलीक राजा आहे, परंतु इंग्रज बहादुरापुढे

पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर देशांत जंबुदे राजेरजवाड आहेत, तेष्व-
त्यांनी हातांत बागऱ्याच भरल्या आहेत असें हृष्टलें तरी चालेल.
पहा तुम्ही परदीपस्थ असून आमच्या द्वीपांत येऊन आद्धां सर्वांस
करद केले आहेत, हें आश्र्वय नव्हे काय ? अशा प्रकारचे बाबा-
साहेबांचे उद्घार ऐकून बाबासाहेबांच्या सतेजपणाबदल व कर्तृब्रागारी-
बदल गार्डन साहेबांची खात्री झाली असली पाहिजे. असो. या-
प्रमाणे बाबासाहेबांचे राज्यांत रथतेस सर्व प्रकारे सुख असून त्यांचा
इंग्रजांचे दरवारांत मोठा मान असे. परंतु बाबासाहेबांची घरची
फार जरब असल्यामुळे त्यांस मुलगी देष्यास लोक धजत नव्हते.
इतक्यांत बाबासाहेबांचे कारकुनास अशी बातमी लागली कीं, ब्रह्मा-
वर्तास श्रीमंतांचे होमशाळेत तांबे हृष्णून भिक्षुक आहेत. [त्यांची
कन्या सुरेख असून उपवर झाली आहे. असें समजतांच कार-
कुनांनी गंगाधरबाबांचे कानावर गोष्ठ घाल्याकरितां
लागलेच लोक रवाना केले.

आमचे चुलते होमशाळेवर पंधरा वर्षे ऋत्विज्य करून होते,
त्यांचेच हाताखालीं मोरोपंत तांबे हे शिष्यपणांने होते. तांबे यांचे
कुटुंब वारलें, त्या वेळेस त्यांची मुलगी चार वर्षीची होती. घरांत
दुसरे कोणी नसल्यामुळे ताबे यांनी मुलगी फार प्रेमाने वाढविली.
ती दिवसेदिवस शुक्रपक्षाच्या चंद्राप्रमाणे अधिकादिक सतेज होत
चालली. मुलगी फार गौर, अंगांने कृश व उंच उभारणीची होती.
तोडावळा किंचित् लोबट असून नाक सरळ, कपाळ उंच, डोळे
कमळाप्रमाणे विशाळ व बाटोळे होते, व कान मुखाला शोभा देणारे

होते; मध्यभाग शरीराचे झोंकाप्रमाणे वारीक होता. याप्रमाणे ती मनमोहक मुलगी बापाची काय पण सर्वांची लाडकी होऊन गेली होती व याचमुळे तिला छवेली म्हणून खाणत असत. घरांत बायकोमाणूस कोणी नसल्यामुळे तिचे खेळणेरेळणे खाणेपिणे होमशाळेत व श्रीमंतांबरोबर होत असे. मुळीस लहानपणापासून पुरुषांत खेळण्याची संवय लागल्यामुळे व जास्या फार अचपळ व हुपार असल्यामुळे तिला पुरुषाचे गुण लागत चालले. लोकांनी तिला मोडी बालबोध लिहिण्यावाचण्यास शिकविले. कोणी तिला घोड्यावर बसावयास शिकविले, कोणी बाण मारावयास शिंकविले, कोणी तिला हत्तीवर बसून फिरवावे, ताळमीत घेऊन जावे, बंदूक हातांत घेऊन वायफळ बार काढावे, तरवारीचे हात शिकवावे. याप्रमाणे श्रीमंती सुखांत रुळलेली व ज्याने त्याने लाड केलेली ती मुलगी शरीराने दांडगी होऊन अकरा बारा वर्षांचे सुमारास पित्यास ठाज आण लागली. त्यांने वराबद्दल पुष्कळ शोध केला; ब्रह्मावर्ती कळ्हाड्यांची घरे थोडीं असल्यामुळे जालवण गुळसटाई वैगेरे ठिकाणी यत्न केला; परंतु मुळीस भावी राजयोग घडणार असल्यामुळे कोठेंच जमेना. शेवटीं बापास फार काळजी लागून मुलगी ब्राह्मणाचे हातीं देऊन आपण निश्चित कधीं होऊ असें होऊन गेले. असें निरुपम कन्या रत्न मोरोपंत तांब्याच्या जोडीच्या एखाद्या चत्वांत्रानो करणाऱ्या भिक्षुकांच्या अनभिज्ञ बटूच्या हातीं पडणार नाहीं व कटावर पाण्याचे घट वाहण्याखालीं त्याच्या राजकीय गुणांचे मातेरे होऊन जाणार नाहीं अशी आनंद देणारी कल्पना कोणाचे तरी मनांत आली होती काय? परंतु दैवगती थोर आहे,

गुणज्ञ वैभवारे आपले योग्य भाजन शोधून काढून तें त्याचें घरी आपण होऊन चालत आले.

झांशीवाल्याचे कारकून ब्रह्मावर्तास येतांच मोरोपंत तांब्यास फार आनंद झाला. गोत्रास गणास पडल्यावर मुळगी देण्याचा निश्चय झाला. ब्रह्मावर्ताकडील मध्यस्थ जोशीबोवा यांणी असे वोलणे लाविले की मुळीबदल आल्यास पैसा घेणे नाही. परंतु तांबे याजला पुत्रसंतान नाही म्हणून द्वितीय विवाह करणे आहे. त्याजबदल खर्च झांशीवाल्यांनी करावा व तांब्यास झांशीस राहण्यास जागा द्यावी. ही शर्ते कारकुनानीं गंगाधर बांबास कळवून मंजुरी आणल्यावर तांबे मुळीसह झांशीस गेले. त्यास शहरांत स्वतंत्र वाडा देऊन आचारी पाणके ब्राह्मण वैरे त्याचे तैनातीस ठेऊन दिले. सुमुहूर्तीवर लग्न समारंभ होऊन वधुचे नांब लक्ष्मीबाई ठेविले. याप्रमाणे लाडक्या ल्लेलीच्या थोरल्या लक्ष्मीबाईसाहेब बनल्यावर तांब्याच्या वैभवास काय विचारतां? जिकडे तिकडे सोनें होऊन गेले. त्यांचा विवाह होऊन एक मुळगा व एक मुळगी अशी दोन अपत्येझाली.

लग्न झाल्यापासून लक्ष्मीबाईस कोणत्याही प्रकारचे सुख नव्हते. नवस तर षुट्टच होता परंतु त्याचा अमंलही फार करडा असे. याज-मुळे तिजला स्वतंत्रता फार थोडी होती. वाड्याच्या बाहेर पडण्याची तिला मोकळिक नव्हती इतकेच नव्हे पण बाईसाहेब बहुतकरून कुलपात असत. तिच्या भोवतीं नेहमीं बायकांचा पहारा असे. पुरुषाचे वोरेही तिला लागू दिले नाही. अशा प्रकारच्या जुलमी वाग-विण्यानें तिचे राजशाली गुण नाहींसे होऊन तिला कांहीं दुर्गुणही जडते. परंतु सुदैवानें गंगाधर बाबा लग्न झाल्यावर फार दिवस

जगले नाहीत. त्यांस नवऱ्हर हेऊन त्याचा परंणाम झाळा. त्यांस औरस पुत्र नव्हता सबव गार्दनसाहेब रेसिडेंट यांस मरतेसमयी बोलावून आणून त्यांनी विनवून सांगितलें की माझे आस पारोळास पुष्कळ आहेत त्यांपैकी एक लहानसा हुशार मुळगा पाहून आणून माझे खीचे मांडीवर घावा. गार्दन साहेबांचाही बाबां-बाबांवर लोभ फार होता त्यांनी पुष्कळ खटपट केली. परंतु गव्हर-नर साहेबांनी एकदम औरसपुत्र नाहीं सबव राज्य खालसा करावे असा हुक्म केला. गार्दन साहेबांनी वाड्यास हात न लावितां बाकी सर्व प्रांत आपले ताव्यांत घेतला व चांहींकडे इंग्रजांचे नांवाची द्वाही फिरविली. लक्ष्मीबाई ही फार दक्ष व हुशार बायको होती; तिने नवऱ्याचे आज्ञेप्रमाणं पारोळाहून आसपैकी एक मुळगा आणवून दत्तक घेतला व त्याजला राज्य देण्याविषयीं सरकारांत अर्ज नेला. व आपण त्याचे नांवाने शहरांत व वाड्यांत राज्य करूं लागली. पुढं बंड झाल्यावर इंग्रज लोक राज्य सोडून कसे निवून गेले व लक्ष्मीबाई सर्व मुद्दुखाचा बंदोबस्त करून राज्य कसें करूं लागली याची हकीगत आही झांशीस आल्यावर आक्षास समजली.

आज्ञी झांशीस मजल दरमजल येऊन पोंचल्यावर सोबल्याबोळर बाहेर एक मोठा बाग होता त्या बागांत उतरून जेवणखाण केले. व शहरांत जाऊन कोठे उतरावे याचा विचार करूं लागलों. तांवे हे पके परिचयाचे होते खरे परंतु राणीचे बडील असल्यामुळे एकदम त्याचे येथे जाऊन उतरावे असें मनांत येईना. अशा विचारांत आहों तों शहरांतून सहज हवा खाण्याकरितां ब्राह्मण मंडळी बाहेर येतांना दृष्टीस पडली.

त्यांस विचारता॒ त्यांनी॒ असं सांगितलं कों॒ तुम्ही॒ विद्रान्॒ आहा॒
त्यापेक्षां॒ तुक्षांस उतरप्यास उत्तम जागा॒ वेदमूर्ति॒ राजेश्री॒ केशवभट्ट
मांडवगणे॒ ह्यणून॒ ऋग्वेदी॒ महाविद्रान्॒ प्रतिष्ठित॒ ब्राह्मण॒ आहेत,
राजाश्रय॒ नाही॒ तरी॒ स्वतंत्र॒ असून॒ फार॒ सम्य॒ चालीचे॒ आहेत॒ त्यांचे॒
येथे॒ मिळेल.॒ त्यांची॒ पत्नीही॒ फार॒ साध्वी॒ व॒ माणुसकीस॒ उत्तम॒
अशी॒ आहे॒ त्यांचे॒ येथे॒ आपण॒ जाऊन॒ उतरावे॒.॒ नंतर॒ आम्ही॒
शहरांत॒ गेलों.॒ आमचे॒ सोबती॒ आपआपले॒ ठिकाणी॒ गेल्यावर॒ आ-
लीही॒ मांडवगणे॒ यांचे॒ घराचा॒ पत्ता॒ लावीत॒ त्यांचे॒ घरी॒ गेलों.॒ वाढ्यांत॒
शिरलों॒ तों॒ स्त्रीपुरुषे॒ सहज॒ बाहेर॒ बसली॒ होती॒ त्यांस॒ नमस्कार॒
करून॒ राहण्याबदल॒ विचारतांच॒ त्यांनी॒ संतोषाने॒ राहण्यास॒ परवानगी॒
दिली.॒ त्या॒ दिवशी॒ सायंकाळी॒ आक्षांस॒ क्षुधा॒ नव्हती॒ तरी॒ त्या॒ स्त्रीने॒
रात्रौ॒ आळ्हास॒ फार॒ आप्रह॒ करून॒ फराळास॒ दिले॒ व॒ भोजनोत्तर॒ इक-
डील॒ तिकडील॒ राज्यसंबंधे॒ सर्वे॒ हकीगती॒ ज्ञाल्या.॒ तिसरे॒ दिवशी॒ आळी॒
केशवभटजी॒ यांचे॒ आश्रयाने॒ स्वतंत्र॒ विन्हाड॒ त्याच॒ वाढ्यांत॒ केले॒.
गांवची॒ रीतभात॒ व॒ हकीगत॒ पक्की॒ समजल्याशिवाय॒ तांवे॒ यास॒ भेटू॒
नये॒ असा॒ विचार॒ ठरून॒ सात॒ दिवस॒ तसेच॒ शहरांत॒ फिरून॒ काढले॒.

३ झांशी॒ शहर॒ उत्तर॒ हिंदुस्थानांत॒ फार॒ सुरेख॒ व॒ टुमदार॒ आहे.
तेथील॒ किल्ला॒ फार॒ जुनाट॒ असून॒ मोंगलांनी॒ बांधलेला॒ मोठा॒ बळकट॒
आहे॒ अशी॒ प्रसिद्धी॒ होती॒, तो॒ शहराचे॒ पश्चिम॒ बाजूला॒ एक॒ लहानसा॒
डोंगर॒ आहे॒ त्याजवर॒ बांधलेला॒ आहे॒. पायथ्याशी॒ सभोवार॒ रुद॒ व॒
खोल॒ खंदक॒ पाण्याने॒ भरलेला॒, असल्यामुळे॒ एकाच॒ बाजूने॒ आंत॒
जाण्यास॒ रस्ता॒ होता॒. डोंगराचे॒ माध्यावर॒ मोठा॒ चुनेगळी॒ तट॒
सभोवार॒ बांधून॒ आंत॒ ४०००॒ मनुष्य॒ राहील॒ इतकी॒ जागा॒ आहे,

मुख्य सरकारी वाडा चार पांच मजली व आठ चौकी असून सभोवती लहान लहान निरनिराळ्या कामाचे उपयोगी बंगले होते. वाढ्याचे पश्चिमेस शिपाई लोकांची कवाईत वगेरे करण्यासारखे विस्तीर्ण मैदान आहे. व त्यांत चिंचेचीं झाडे पुष्कळ होतीं. तटाची रुंदी पुष्कळ असून मधून मधून टॉलेजग बुरुज व बुरुजांखाली मोठी तळधरे होतीं. मुख्य वाढ्याचे काम जुने मजबूत व सुरेख होते. व तो इतका विस्तीर्ण होता की सर्व दालनाची माहिती हेण्यास सुमार एक महिना लागे. वाढ्यास ठिक-ठिकाणी बैठकी गालीचे व गादा टाकून तयार ठेविलेलीं दालने व हवा खाण्याकरितां कुंड्यातून झाडे ठेऊन रमणीय केलेल्या गऱ्या साधल्या होत्या वाढ्याचे दक्षिण बाजूचा बंगला फार उंच सात मजली होता. व उत्तर बाजूस पचवीस पायव्या खालीं उत्तरून सपाठ जागा होती तेथें पाण्याचा चोपडा क्षणजे हैद होता; त्यास पाणी महामूर होते. व यामुळेच त्या जागेत एक मोठी विस्तीर्ण व रमणीय बाग फुलें झाडे द्राक्षाच्या वेली आवे पेरू वगेरे लहान थोर झाडांनी भरलेली होती. वागेत एक लहानसा बंगला होता त्यास शंकर किल्ला क्षणत. तो केवळ ऐषाभारामाच्या उपयोगी सर्व सामानांनी भरला असून क्रीडामुवनच होता असें क्षणण्यास हरकत नाहीं.)

किल्याचे नैऋत्य कोणापासून दक्षिणबाजूतै पूर्वेकडे व वायव्य कोनापासून उत्तर बाजूतै पश्चिमेकडे असा शहरचा कोट गेला होता. तोही उंच रुंद व मजबूत असून मधून मधून त्यास बुरुज होते. व मुख्य अंबाराचे हत्ती जाण्यासारखे पांच दरवाजे होते, बाकी

लहान-लहान वरेच होते. किंवाचे पूर्वस कोटाचे आत बरेच मैदान टाकून शहरास आरंभ झाला आहे. या मैदानांतून शहरांत जाण्याचे रस्ते फार सुरेख दिसतात. पुढे शहरची वस्ती दाट असून रस्ते ही अरुंद आहेत व कोष्ठपुरा हलवाईपुरा वगेरे कांही मुख्य मुख्य भाग उंच उंच हवेल्यांनी भरलेले असून सुरेख आहेत. शहराचे मध्यभागी भिड्याचा मोठा बाग आहे व त्यांत पांच सहा मोठ्या विहिरी आहेत. या शिवाय लहानसहान शहरांत अनेक बाग आहेत. शहरांतील मुख्य सरकारी चारचौकी वाढा आहे त्यांच काम पाहाण्यासारखे आहे. एकंदर घेर मजल्याची व विंध्यादिजवळ असल्यामुळे पर्जन्य पुष्कळ पडतो सबव धान्याची नम्रन कौलारू आहेत. घरोघर विहिरी व विहरींस पाणी जवळ आहे. शहरचे दक्षिण दरवाज्या बाहेर एक मोठा तलाव आहे. त्यात महालूक्ष्मीचे एक टोळेजंग देऊळ आहे. ही देवी झांशीवाल्याची कुलस्वामिणी असल्यामुळे देवस्थानाचा बंदोवस्त फार मोठ्या खर्चाचा ठेवला असे. नंदादीप, पूजा, महानैवेद्य, चौघडा, गायक, नर्तकी व धर्मशाळा यांची व्यवस्था मोठ्या थाटाची होती. आपाढापासून तो चैत्रापर्यंत देवास जाणें तें होडींनून जावे लागत असे. वैशाख उयेष महिने मात्र थोडा पायरस्ता मिळे. तटाच्या आंत या-शिवाय शहरातही गगपति विष्णु इत्यादिकांची मोठी देवालये पुष्कळ आहेत व त्यांचे पूजेबद्दल नेमणूक सरकारांतून असे. शहराचे नैऋत्य कोपण्यांत एक मोठा चोपडा क्षणजे पाण्याचा होद आहे. त्यास पाणी फार आहे.

शहरची रीत वैगेरे फार चांगली आहे व लोकही श्रीमान उद्योगी व कसबी आहेत. गालीचे, रेशमी वस्त्रे व पितळीसामान या शहरासारखे दुसरे कोठे होत नसे.) तसेच कागदावर चित्रे काढप्याचेही काम येणे अप्रतिम होत असे. शहरांत ब्राह्मणांची घरे सुमार ३०० असून ब्राह्मणाला शहर फार चांगले आहे. [हणच असे कीं दक्षिणेत पुणे व हिंदुस्थानांत झांशी.] सकाळी उठून प्रातःस्नान करून आपले हाताने धोतरे धुवून व दुसरी स्वच्छ गुलाबी नेसून उद्योगास बाहेर पडावे असा या शहरचा रिवाज असे. सध्याकाळीं मोतिया जई जुई वैगेरे सुवासिक फुर्नचे गजरे घेऊन गंध्याचे दुकानांतूनही रिकामकी मंडळी बरीच दृष्टीस पडे. झांशी बुदेलखंडांतला भाग असल्यामुळे येथील विद्या सुरेख व विशेषेकरून विशाल व काळ्याभोर डोळ्याच्या असतात. पुरुषांत षट्ठत्व बरेच आढळते. याजमुळे विद्यांस मोकळीक फार असे. संध्याकाळीं हातांत रुप्याचा पेला घेऊन देवदर्शनाचे निमित्ताने बाहेर पडावे व कोणा सोयाकडे जाऊन यावे. अशा चालीचा डंका शहरांत पुष्कळ होता. या शहरांत पूर्वी घडलेली एक विलक्षण ग्रेष्ट ऐकिवांत आली ती सांग-प्यासारखी आहे. थोरले माधुवराव पेशवे यांचे वेळी झांशीत पारोळकर यांचे पदरीं नारायण शास्त्री म्हणून विद्वान् ब्रह्मण हाते ते शृगारशास्त्रांत फार निष्णात होते. त्यांनी एके विवशी शौचकूर जगळ भंगिणीचो पोर पाहिली. तिच्या नेत्र चरणहस्त वंगेच्या लक्षणावरून व व अंगाचे सुवासावरून ही पक्षिनी आहे असा शास्त्री-

बोधाचा निक्षय झाला. नंतर तिथ्या आईस अनेक फुसलावव्या देऊन ती मुळगी वश करून घेऊन चांगले अन्न वस्त्र देऊन वाढविली व वयांत आल्यावर शास्त्रीबोवा तिजशी रममाण होऊ लागले व तिला वेळोवेळी घरींही आणू लागले. त्याच स्त्रीवर शहरांतील पुष्कळ लोकांचा डोळा होताच. तेव्हां त्या भंगिणांने शास्त्रीबोवांस विचारितां तिला असे सांतितले कीं तुला द्रव्याची ईच्छा तर नाहीं तर तू प्रत्येकापासून द्रव्य न घेतां एक एक यज्ञोपवीत घेत जा. याप्रमाणे कांहीं दिवस लोटल्यावर शास्त्रीबोवांचे हे वर्तमान त्यांच्या पत्नीस सहजच समजले. तिने बहुत प्रकारे त्यांची विनवणी केली. घरांत बाटवडा केल्याबद्दल आत्रोश केला, परंतु शास्त्रीबोवांनी मारहाण करून तिला गप्प बसविले. त्याजमुळे ही बातमी कर्णोपकर्णी पारोळकर यांस समजल्यावर त्यांनीं गुप्त हेर ठेवून शास्त्रीबोवांस व भंगिणीस एके ठिकाणी पकडविले व आपल्या समोर आणून निक्षून विचारितां शास्त्रीबोवांनीं उत्तर केले कीं मीच तर काय परंतु शेंकडौं ब्राह्मण बाटले आहेत. असे ह्याणून भंगिणी कडून यज्ञोपवीते काढून दाखविलीं. हें पाहतांच पारोळकरांस फार धास्ती पडली. कारण हें सर्व शहर बाटल्याचे वर्तमान पुण्यास समजले तर फार आकांत होईल. नंतर ताबडतोब दुसरे गांवचे ब्राह्मण आण्यून त्यांजकडून शहराबाहेर पंचगव्य तयार कराविले. व दर एक ब्राह्मणाकडून क्षौर करवून यज्ञोपवीत व पंचगव्य देऊन शुद्ध केले. व सर्व शहरभर रस्त्यावर व घरांतून गोमूत्राचा सडा केला. खुद शास्त्रीबोवा प्रायश्चित्त घेण्यास नाखुष असल्यामुळे त्यांस भंगिणीसह हदपार केले. असो.

शहरसंबंधी सर्व मैजा पाहिल्या व ऐकिल्यावर एके दिवशी
मुद्दूर्त पाहून सकाळीच भोजन वैरे आटोपून मोरोपंत तांब्यांचे
भेटीस निघालें. वाढ्यांत जाऊन पाहोरकन्याकडून कोणी ब्रह्मा-
वर्तीचे ब्राह्मण भेटीस आले आहेत अशी वर्दी देवविली.
परवानगी मिळाल्यावर माढीवर गेलों तों तांब्ये तक्याशीं मंडळीसह-
वर्तमान बसले होते. त्यांनीं काकांस पाहतांच उठून चार पावळे
पुढे येऊन त्यांस तक्याशीं जागा घेतली. मीही जवळच बसलों.
कुशलवृत्त वैरे झाल्यावर भेटीचे कारण विचारतां काकांनीं सांगितलें
की हा ज्येष्ठबंधुचा ज्येष्ठ पुत्र आहे. कार्यप्रयोजनासुळे पुष्कळ
ऋण झालें याजकीता त्याजला बरोबर घेऊन आपले भेटीचा
हेतु धरून आलों आहें. ग्वाल्हेरीस वैशंपायन यांजकडे बरेच दिवस
काढिले. व येथे कांहीं दिवस राहून काशीस जाऊ व तेथून घरीं
जाऊ वैरे बरींच बोलणीं झाल्यावर तांब्यांनीं सरकारचे उपाध्ये
लालू भाऊ ढेंकेर यास भेटप्पाविषयीं सांगितले व आपणही
बाईसाहेबांचे कानावर गोष्ठ घालितों ह्याणून ह्याणाले. दुसरे प्रहरीं
आहीं लालूभाऊ ढेंकेर यांस भेटावयास गेलों. ब्रह्मावर्ताकडील
कोणी विद्वान ब्राह्मण आले आहेत अशी बातमी त्यांस अगोदरच
समजली होती व आक्षांस पहातांच उठून आमचा आदरसत्कार
चांगळा केला व आपण स्वस्थ असावे असें आश्वासन दिलें.

(शत्रुभ्य ब्हावा व राज्य सुरक्षित रहावें या हेतूने बाईसाहेबांनीं
अनेक अनुष्ठाने चालू केली होतीं. महालक्ष्मीस रोज नवचंडी सुरु
होती. प्रहावहल जप व दाने चालू होतीच. गणपतीचे देवालयात
रोज अर्थवैशीर्षाची सहस्र आवर्तने होत असत. त्यांतच काम्य-

ग्रहणज्ञ गृह्यपौरशिष्टोक्त सहस्रपक्ष कुंडमंडपासहित करावा, असेहा ठराव ज्ञाला. सरकारवाड्याजवळ जागा पाढून तेथें विस्तीर्ण छायामंडप टाकून कुंडे वंदी वैगैरेची सर्व तयारी ज्ञाली.) काशी-हून ब्रह्मावर्ताहून मोठे मोठे विद्वान् ब्राह्मण बोलाविले होते व रोज होमाकडे शंभर ब्राह्मणांची नेमणूक ज्ञाली. मुहूर्ताचे दिवशीं पदरची बाहेरची सर्व मंडळी बमली आहे, बाईसाहेब स्वतां स्वच्छ वस्त्र परिधान करून दत्तक मुलास घेऊन बसल्या आहेत, लाळू भाऊ ढेंकरे कुलोपाध्याय जवळ व्यवस्था करीत आहेत, वेदशास्त्रसंपन्न भश्या उपासने उत्तम पाटावर बसून देखेरख करीत आहेत, व जवळच मोरोपंत तांच्ये राज्ञीजनक हजर आहेत, अशा थाटाने संकल्पास आरंभ ज्ञाला. तो सर्वानुमते बाईसाहेबांचे नांवाने केला. नंतर नांदीश्वाद्द सुरु ज्ञाले तों त्यांत मुलाचे पितृगणाचा उच्चार करू लागले. ते समयीं मजला विचार पडला कीं, मुख्य संकल्प बाईसाहेबांचे नांवाचा, व नांदीश्वाद्द भलस्याचे होतें ह कसे? येथे मोठ-मोठे याजिक शास्त्री पंडित बसले आहेत पण कोणी बोलत नाहीं. आपण न बोलावें तर अनुष्टानांत चूक होत आहे. शिवाय कुचिष्ठा केल्याशिवाय प्रतिष्ठा वाढत नाहीं इस्यादि विचार करून गुरुचें स्मरण करून समेत बोलण्यास आरंभ केला. “अहो! किंवित् अनुष्टानं बंद करा. मला कांहीं प्रश्न केला पाहिजे. स्त्री वेदाधिकारी नसल्यामुळे पुण्याहवाचनादि कर्मास उपाध्याय प्रतिनिधि असतो म्हणून त्याच्या पितरांचे नांदीश्वाद्द होईल काय? मुख्य संकल्पीं राबसाहेबांनी आपले नांवाचा उच्चार केला असता तर ठीकण होतें. परंतु येथें बाईसाहेबांचे नांवाचा संकल्प ज्ञाला आहे,

तर त्यांचैच पितरांचे नांदीश्राद्ध केले पाहिजे असें मला वाटते.” हे म्हणणे भव्या उपासने यांस सयुक्तिक वाटले परंतु विनायक भटजी याज्ञिकांना रुचले नाही. उगाच बोद्धन तंटा उत्पन्न करण्यांत कांही हांशील नाही, ग्रंथाधार पाहिजे असें म्हणतांच मी मयूख, हेमाद्रि वगैरे ग्रंथांची नावे घेतली. ग्रंथ जवळच होते ते आणून पाहतां नांदीश्राद्ध बाईसाहेबांचे पितरांचे करावे, असें सर्वानुमते ठरले. तेव्हां मला फ. आनंद वाटला. मी दूर बसले होतों तो मला उपासने जोवांनी पुढे घेऊन नांदीश्राद्धांत बाईसाहेबांचा ऊह कसा आणावा असा प्रश्न केला. मी लागलीच ‘प्रहयज्ञविधायिन्याः मम मातुः’ असा करावा म्हणून सांगतांच सर्वांनी माना डोळविल्या. याप्रमाणे त्या सर्वेत जय मिळाल्यावर उपासने बाबांनी माझे अंगावर पोथी टाकून मजला सादस्याचा वर्ण दिला. मीही गुरुकृपेकरून एक चुकी न होऊ देतां कर्म चालवून चवये दिवशी पूर्णाद्विती देऊन समाप्त केले. अनुष्टान संबंधे दररोज ब्राह्मणभोजन होत होते व चवये दिवशी मुक्तद्वार होते. सर्व ब्राह्मणांस दक्षिणा बक्षिसे वाटलीं त्यांत मला बारा रुपयांचा धोतरजोडा व वीस रुपयांचे पागोटे बक्षीस मिळाले. बाईसाहेबांची व काकांची ओळख पटून बरेच बोलणे ज्ञालें. त्यांत त्यांनी असें हणून दाखविले की, तुमचा मुलगा चांगला विद्वान् आहे तो येथेच राजाश्रयानें राहील तर बरें. त्याजवर काकांनी उसर केले की, याकरितांच मी त्याजला घेऊन सरकारचे भेटीस आलों आहे. त्याजवर कांही दिवसांनी सप्तशतीस पछुव लावून शतचंडीचे अनुष्टान करावे असा बेत ज्ञाला. सर्व तयारी होऊन मुहूर्त पाहून किंव्यांत एक मोठी जागा पाहून तेथे

वटस्थापना केली. चवदा ब्राह्मण मूळमंत्रजपाकडे बसविले. प्रथे. काचे समोर तुपाची समई, एक अगरबत्ती व सुवासिक पुष्ये ठेविलीं असत व त्यास दिवसास क्षिप्राभोजन व रात्रौ फराळ असा बेत होता. याप्रमाणे अनुष्टुप्न ज्ञात्यावर व त्यांतही शाबासकी मिळाल्यावर मार्गशीर्ष शुद्ध ९ चैदिवशी बाईसाहेबांनी आज्ञास किल्यांत बोलावून नेऊन हुक्कम केला कीं, आजपासून उभयतां शहरचे वाढ्यांत बिन्हाड आणावें. तेथें कारकून तुझांस चीजवस्त देऊन सर्व बंदोवस्त ठेवील. तूर्तु तुझांस तीस रुपये दरमहा मिळेल. याप्रमाणे हुक्कम होतांच मांडवगणे यांस मजकूर निवेदन कस्तन दुसरे दिवशी बिन्हाड सरकारी वाढ्यांत नेले. तेथें सर्व प्रकारची उत्तम रीतीची सोय होऊन वस्त्रप्रावर्णे उंची उंची वापरावयास मिळून आही आनंदाने राहूं लागलो. मोठमोठाल्या आश्रितमंडळीच्या ओळखी ज्ञात्या व अवृही वाढली. पुढे थोडक्याच दिवसांनी मजला बाईसाहेबांनी किल्यांत हुजूर आश्रितांत घेतले, तेव्हां पासून तर आमचा फारच वडिजाव झाला. नेहमीं रेशमकाठीं धोतरें नैसावयास, शाळजोडी पांवरावयास, उत्तम पागोटे डोकीस घालावयास मिळत असे. एके दिवशी बाईसाहेबांनी मला शाल-जोडीशिवाय फिरतांना पाहिले तेव्हां मला संध्याकाळी समक्ष बोलावून जरीकांठी हिरवी शाळ बक्षीस दिली. बाईसाहेबांस शैंकडों नजराणे येत. ते सर्व आश्रित मंडळीचे फायद्यावर पडत. आमचे महत्वही फार वाढले. महालक्ष्मीचे देवालयांत ब्राह्मण सहस्रभोजने चार झाली. वांकनीस नेमून चार आणे दक्षिणा व मोतीचूर पकान असा ठारब करून कंत्राट दिले होते. प्रतिदिवशी अकरा बाजता

कोणीतरी पाळीप्रमाणे पीतांबर नेसून रुप्याची पळीपंचपात्री घेऊन महालक्ष्मीस जावें, नंतर उपाध्यांनी उदक सोडल्यावर भात भाज्या कोँशबिरी पकान्न याची चौकशी करून मग किल्यांत परत यावे. याप्रमाणे मीही दोनचारदा गेलो होतो. अशी अनेक मुखे भोगीत बाईसाहेबाचे सनिध राहुं लागलो व दरबारसंबंधे व राज्यसंबंधे सर्व प्रकारची माहिती ज्ञाली.

बाईसाहेबाचा नित्यक्रम येणेप्रमाणे होता. त्यास शरीराचा शोक लहानपणापासून होता तो त्यांनी स्वतंत्रता मिळाल्यावर पूर्ण केला. पहांटेस उठून कसरत शाळेत जाऊन जोर जोडी मलखांब करावा नंतर घोड्यावर बसून फिरावमास जावे व घोडा मंडळावर धरावा, कुंपणावरून उडवावा, खंदकाचे पार घालवावा, एकदम खालीं बसवावा इत्यादि नानाप्रकारच्या घोड्याच्या कसरती कराव्या. कधीं कधीं हत्तीवरही बसत असत. याप्रमाणे सात आठ वाजेपर्यंत मेहनत शाल्यावर नेहमीं खुराख खात असत. नंतर तासभर कधीं निजत असत कधीं तशाच झानास जात. स्नानाविषयीं बाईसाहेब फार होशी असत. नेहमीं पंधरा वीस हांडे कडकडीत पणी लागत असे. दर आठ दिवसांनी नाहाणाचे दिवशीं उत्तम सुवासिक द्रव्यानें स्नान इतका वेळा करीत असत कीं स्नानाचे पाणी नठांनीं बाहेर स्वच्छ कुंडीत सोडले होतें तेथें पुष्कळ बायकांचे नाहाण होत असे. स्नान झाल्यावर स्वच्छ पांढरे चंदेरी पातळ वस्त्र परिधान करून आसनारूढ होऊन भस्म धारण करीत. प्रथम पति मरणानंतर केश-राखण्याबदल तीन कृच्छे प्रायश्चित आहे, त्यांचे उदक सोडून नंतर रुप्याचे तुळशी वृदाशनात तुळशीची पूजा करीत असत. नंतर

श्रीपार्थिव लिंग पूजेस आरंभ होत असे. ते समयीं सरकारी गवई गात असत पुराणिकाचे पुराणही त्यांत सुख असे व सरदार व आश्रित लोकांचे मुजेर होत असत. परंतु बाईसाहेबाचे लक्ष चांही कडे सारखे असे. जर एखादे दिवशीं दीडशे मुजेरे करणारापैकीं कोणी आला नाहीं तर दुसरे दिवशीं काळ आपण कां आला नाहीं ही चौकशी ज्ञाल्याशिवाय राहत नसे. याप्रमाणे बारा वाजावयाचे सुमारास देवार्चन आटोपून जेवण होत असे. नंतर कांहीं वेळ इकडे तिकडे काढल्यावर कधीं वामकुक्षी ज्ञाल्यावर सकाळीं आलेले नजरणे रुप्याचे ताटांत रेशमीवस्त्रांनीं आच्छादून ठेवले असत ते आपले समोर आणून मनास आवडतील ते पदार्थ भ्रहण करून बाकीचे आश्रित मंडळीकरितां कोठीवाल्याचे स्वाधीन करीत. तीन वाजायाचे सुमारास कचेरीत जात असत. त्या वेळेस कधीं पुरुषवेप धारण कीत. पायांत पायजमा, अंगांत जांबळे आंबव्याची बंडी, डोकीस टोपी घाळून वर पागोळ्यासारखी वांधलेली वत्ती, कमरेस काच्या किंवा जरीचा दुपेटा व खास लटकवलेली तरवार, या प्रकारच्या पोषाखानें ती गौरवर्ण उंच मूर्तीं गौरीप्रमाणे दिसत असे. कधीं बायकांचा पेहराव असे परंतु पतिमरणानंतर नथ वैगेरे अलंकार खाणीं विलकुल घातले नाहीत. फक्त हातांत सोन्याच्या बांगड्या व गोठ. गळ्यांत एक मोलांचे पेंडे व अनाभिकेंत एक हिंयाची आंगठी या शिवाय दुसरे अलंकार आम्हीं बाईसाहेबाचे अंगावर कधींच पाहिले नाहीत. केशाचा नेहमीं बुचडा वांधलेला असे व नेसावयास पांढरा शाळ व अंगांत स्वच्छ पांढरी चोळी असे. याप्रमाणे कधीं पुरुषवेषाने तर कधीं स्त्रीवेषाने दरबारांत येऊन, एक खोलीसारखी

पडतपीशीची जागा होती व त्याच्या दरवाऊयास बाहेरून सौनेरी मेहराब होती. त्या दरवाऊयाचे आंत गाढी घालून सरपोस घातलेल्या जाग्यावर लोडाशी टेकून बसावे. दरवाऊयाचे बाहेर दोन भालदार रुप्याची काठी घेऊन हजर असत. समोर राजेशी लक्ष्मण-राव दिवाणजी कंवर बांधून हातांत कागदांचे पुडके घेऊन उभा असे व पलीकडे हुजूरचे सात आठ कारकून बसलेले असत. लक्ष्मण-राव जातीचा देशस्थ त्राहण होता. तो अगदीं अक्षरशत्रु असे. त्यास लिहितां किंवा वांचतां बिलकुल येत नसे, परंतु तोंडची पाटिलकी करणारा मात्र फार हुषार होता. एकांदं पत्र वाचा किंवा लिहा म्हटले म्हणजे लागलीच आपल्या हाताखालच्या कारकुनाकडे नजर. कच्रींत सर्व दिवाणी, फौजदारी, मुळकी कांम होत असत. बाईसाहेब तुद्रीच्या फार चपळ असत्यामुळे हकीगत ताबडतोब समजून भराभर हुक्कूम सांगत असत. कधीं स्वतां लिहितां वाचतां येत असत्यामुळे मजकूर जुळवून आपण हुक्कूम लिहीत असत. बाईसाहेब न्यायाचे कामात फार दक्ष व कडक होत्या व अपराध्यांस कधीं कधीं स्वतः छडी घेऊन शिक्षा करीत. दर शुक्रवारीं व मंगळवारीं सर्व स्वारी तयार करवून मुळास बरोबर घेऊन संध्याकाळीं महालक्ष्मीचे दर्शनामात्र जाप्याचा नियम होता.

लक्ष्मीबाईचे स्वारीसारखा धाट आतां पुन्हां नजरेस पडणार नाहीं. बाईसाहेब कधीं मेष्यांत व कधीं घोट्यावरून दर्शनास जात. मेष्यावर किनखापी कापडास जरीने बांधलेले चिकाचे पडदे असत्यामुळे मेणा फारच सुशोभित असे. कधीं स्वारी खीवेशानें असे भ्यावेळेस पांढरे पातळ नेसून जुजबी मोळांचे दागीनें आंगावर

असते. पुहर्वशान असल्यास अंगात अंबव्याची बडी असून पायांत पायजमा, डोकीस टोपी व टोपीवरून भरजरी पगो-व्याची बत्ती बांधलेली असून पाठीवर बत्तीचा पदर जरीचा लोळत असे तो फार मनोहर दिसे. अशी स्वारी मेण्यांत वसून मेणा झराझर चालवीत असतां मेण्याचे खूर धरून दोन किंवा चार सुदर दासी दवडत असत. या दासी लहानपणापासून याच कामाकरितां बाळ-गलेल्या असत. दक्षिणेतून लहानपणी सुरेख कुणव्यांच्या मुली विकत आणून त्यांस उत्तम खावयास घालून १९१६ वर्षाचे मुमारास या कामावर नेमीत. त्या अविवाहीत असल्यामुळे तारुण्यमदाने रसरस-लेल्या असत. पांच सहा वर्षे काम केल्यावर बहुतकरून त्या रती-सारख्या सुंदर दासी एखाद्या लुच्याच्या नादास भुद्रून फसून जात व एकदां त्या गर्भार राहिल्या म्हणजे मग या कामावरून दूर होऊन त्याची गणना कुळंबिणीत होत असे. त्यांनी जामदारखान्यांत जाऊन सोने मोंतीं, हिरे, यांचे दागीने नखशिखांत घालून, भरजरीच्या चोळ्या घालून हिरव्या तांबड्या भस्मी रंगाच्या पैटण्या नेसाव्या, पायांत मोठे मोठे तोडे घालून तांबडे लाल नवे उत्तम चर्मी जोडे घालवे, कधीं लुगड्याची कास मारावी, आणि एका हातांत रुप्याचे किव सोन्याचे दांड्याची चवरी घेऊन एक हात मेण्याचे दारास लावून मेण्यावरोवर दवडावे. तेव्हां त्या अविवाहीत सुंदर सिहकटी सर्वांलंकारयुक्त दासीकडे कोणाची टक लागत नसे. स्वारीपुढे डंका निशाण असून रणवार्ये हठके वाजत असत. निशाणामागून सुमारे दोनशे विलायती लोक असत. व मार्गे पुढे सुमारे शंभर स्वार असत. स्वारी निघण्याची वेळ झाली ल्यणजे बाईसाहेब दोर्घीस

किंवा चौधींस वरोबर येण्याविषयी हुक्म करीत. मग मण्याव्रोबर घोड्यावर कारभारी मुत्सदी मानकरी भयासाहेब उपासने कांहीं आश्रित मंडळी असत. बरोबर सिबंदीचे लोकही असत.

याप्रमाणे थाटाने, शिंगे कर्णे वाजत, बंदुकीचे शेंकडों आवाज काढीत, स्वारी किल्याचे बाहेर पडली हणजे किल्याचे बुरुजावरील चौघडा सुरु होई. तो स्वारी परत येईपर्यंत वाजत असे. व तसाच महालक्ष्मीचे देवालयाचे नगारखान्यातील चौघडा सुरु होत असे किल्यातून निघून भर वाजारातून महालक्ष्मीस स्वारी जाऊन परत येत असे. कधीं कधीं सडी स्वारी घोड्यावरून र्जाई तेवळेस दासी आश्रित कारकून पायदळ वगैरे कोणी बरोबर नसत. फक्त घोडेस्वार व विळायती लोक असत. स्वारी परत येतांना रात्र झाली तर मशाळी पेटवीत. परंतु घोड्यावर स्वारी असल्यास मशाळी न लावितां दवडत दवडत किल्यांत परत येत.

बाईसाहेबांची आश्रित मंडळीवर फार श्रद्धा असे. त्यांस खाया प्यायास चांगले मिळावे, कपडे लते चांगले असावे, त्यांस सर्व प्रकारचे सुख असावे याजविषयीं त्यांची फार दक्ष नजर असे. त्यांस सर्व गुणांची परीक्षा असून चहा असे. जवळ मोठमाठोल शाळी, विद्वान्, वैदिक, यांत्रिक होते व वडिलोपार्जित कित्याप्रमाणे पुस्तकांचा संग्रह फार अमोळिक केला होता. चांगले पुराणिक, गवई, सतार वाजविणारे वगैरे लोक, निरनिराळ्या कसबाचे नामांकित कारागीर, त्याच्या पदरी होते. बाईसाहेब स्वतां फार निष्कपट व निर्मल वृत्तीने रहात असत तरी त्यांस सर्व प्रकारची हौस नासे. कोणी उत्तम गवई आल्यास त्याचे गाणे करून बिदागी पोंचविल्यायांचून रहात

नसत. शिमग्यांत रंगाचा खेळ चांगला होत असे. दत्तकपुत्र रावसाहेब याचे स्वारीबरांबर मी त्या वर्पाचे शिमग्यांत शहरांत गेलों होतों. जागोजाग मुत्सदी लोकांकडे पानसुपारी होऊन रंग खेळून पुन्हा किल्यांत परत आलों. त्याचे दिवसांत ग्वाल्हेरीस कॉकणची नाटक मंडळी सुमार पन्नास आली होती त्यांस शहरातल्या लोकांनी पत्र पाठवून झांशीस बोलावून आणविले. त्याचे खेळ शहरांत पुष्कळ झाले. तेव्हां बाईसाहेबांनी त्यांस सरकारांतून शिधा चालू करवून किल्यांत पुष्कळ नाटके करविली. एकदा हरिश्चंद्राचे आख्यान झाले त्यावेळेस सदोबा नाटकवाला यांने विचारिले कीं या नाटकात डोंबाचे घरी हरिश्चंद्राचे डोक्यावर मडके फोडवै लागत तर त्याजबदल परवानगी असल्यास मडके आणवून फोडीन. त्यावर विचार होऊन बाईसाहेबांनी परवानगी दिली. परतु जेव्हां नाटकात बैठकीवर घागर फोडली तेव्हांच वृद्ध मंडळी असली होती त्यांस हा अपशकुन आहे असा चरका बसला. नाटके फार सुरेख होत असत नाटकवाल्यांस संध्याकाळीं किल्यांत घेऊन सर्व सरकारी खजिना त्यांचे पुढे मोकळा ठेविला असे. मग खेरे हिंजाचे अलंकार व जरीची वस्त्रे मिळाल्यावर पात्रे कांखुलणार नाहीत. नाटक झाल्यावर सर्वीचा झाडा घेऊन नंतर किल्यावाहेर पाठवीत असत. कांदीं नाटके झाल्यावर दोन तीन नाटके दरबारच्या मंडळीच्या बायका बोलावून त्यांस दाखविली. शेवटीं नाटकवाल्यांस एक मेजबानी करून बिदागी देऊन रवाना केले. कोणास पागोटी कोणास धोतरजोडे दिले व सदोबा म्यानेजर यास रोख चार हजार रुपये दिले.

बाईंसाहेबांस अश्वपरीक्षा चांगली होती. उत्तर हिंदुस्थानात त्यावेळेस तिघांचे नांव गाजत असे. एक नानासाहेब पेशवे, एक बाबासाहेब आपटे खालहेरीकर व एक लक्ष्मीबाई झांशीवाली. एके दिवशी एक सौदागर फार देखणे व चलाख दोन घोडे विकावयास घेऊन आला. बाईंसाहेबांनी त्यांजवर बसून मंडळावर धरूत किंमत ठरविली ती एकाची हजार व दुसऱ्याची पन्नास. व असे सांगितले कीं दुसरा घोडा जरी दिसण्यांत फार उमदा व चलाख आहे तरी तो झार्तीन फुटला आहे. याजमुळे अगदी नादान आहे. त्याजवर सौदागराने बाईंसाहेबाच्या कुशलतेची तारीफ करून कवूळ केले कीं, या घोड्यास मी उत्तम मसाला देऊन देखणाऊ ठेविला आहे. याची परिक्षा मी पुष्कळ फिरला परंतु कोठे झाली नाहीं. बाईंसाहेबांनी दोन्हीं घोडे ठरविलेल्या किंमतीस विकत घेतले, व सौदागरास बक्षीस देऊन मार्गस्थ केले.

बाईंसाहेब रथ्यत लोकांची काळजी फार वाहृत असत व राज-कारणाकरितां स्वतः मेहनत घेण्यास कधीं मार्गे पुढे पाहत नसत. बलवासागर म्हणून एक लहानसे शहर झांशीचे अमलांत आहे तेथे चोराच्यांचा उपद्रव फार होऊन प्रजेस पीडा होऊ लागली. तेव्हा स्वतां-स्वारी तयार करून बलवासागरास जाऊन पंधरा दिवस मुक्काम करून चोरांचा ठिकाणा लाविला व कांहींस फांशी देऊन कांहींनां कैद केले व प्रांत निर्भय केला. अशा अनेक गुणांनी भरलेल्या त्या स्त्री-रत्नाचे औदार्य व शैर्य हे गुण तर निरुपमच होते. कोणीही दरिद्री भिक्षुक कधींही विनम्रुख गेला नाहीं. एके दिवशी एक काशी-कर विद्वान् त्राक्षण उपाध्याचे मार्फत किल्यांत नित्य दानास गेला तेथे

लाळ भाऊ ढेकरे यांनी त्याची विद्येविषयीं व शीलाविषयीं फार स्तुति केली व असेही सांगितलें कीं, प्रथम छी मरण पावल्यामुळें व वय अत्यं असल्यामुळे दुसरा विवाह करण्याची भटजीची ईच्छा आहे परंतु मुलगीस पैसा फार पडतो सवब फार दुःखी आहेत. हें ऐकून बाईसाहेबांनी प्रश्न केला कीं, रूपये देऊन मुलगी देणारा आहे कीं काय. त्याजवर भटजी नम्रतेने बोलले कीं आमचे जातीचा एक देशस्थ ब्राह्मण काशीस आहे त्याची मुलगी सुमार बारा वर्षीची असून रूपाने बरी आहे रास घटित वैगेरे सर्व जमले आहे. परंतु त्यास मुचीबदल रूपये चारदों दिले पाहिजेत. ते मी गरिबाने कोठून आणवे. शिवाय लग्नाचे खर्चाकरितां सुमार शंभर लागतील. हे शब्द ऐकतांच बाईसाहेबांनी पांचशें रूपये तांब्याचे ताम्हनांत आणवून उदक सोहून भटजीचे पदरांत ओतले व सांगितले कीं लग्न होईल ते वेळेस आक्षांस कुंकुत्री पाठविण्यास विसरू नये. याप्रमाणे त्या भटजीबोवाचे नशीब उदयास आत्यावर तो मोऱ्या उत्कंठेने काशीस परत गेला व लग्नसमारंभाची तयारी करून बाईसाहेबास मूळ धाडिले.

एके दिवशीं बाईसाबांबरोवर मी महालक्ष्मीचे दर्शनास गेले होतो. स्वारी परत येताना दक्षिणदरवाज्यांतून आत शिरली तों हजारों भिकारी रस्ता आडवून उभे आहेत व गलका करीत आहेत हें पाहून बाईसाहेबांनी दिवाणजीस कारण पुसतां लक्ष्मणराव यांनी विदित केले कीं, महाराज, हे लोक गरीव भिकारी ज्ञाहेत; हट्टीं यंडी फार पडते व यास पांवरूण

नसत्यासुँै त्यांचे फार हाठ होत आहेत याजबदल विचार होण्याविषयी सरकारचे पायापाशी याचा अर्ज आहे. हें ऐकून बाईंसाहेबांस फार वाईट वाटले व लागलाच हुक्कम केला कीं, आजपासून चवथे दिवशी भिकारी लोकांचा रमणा करावा व दर मनुष्यास एक रुदार टोपी, एक रुदार बंडी व एक काळी किंवा पांढरी घोंगडी घावी. असा हुक्कम होतांच दुसरे दिवशी शहरचे दर्जी जमा करून टोप्या व बंड्या शिवण्यास आरंभ केला. व नेमिलेल्या दिवशीं दंबडी पिटवून शहरचे वाड्यासमोर भिकारी लोक जमा केले. यांत सामान्य गरीबलोक शिरले होते. दरएकास टोपी, बंडी व घोंगडी वांटब्बी. सुमारे चार हजार टोपी वांटली गेली असेल. असो. अशा अनेक गोष्टी आहेत. प्रथमिस्ताराचे भयानें लिहितां येत नाहीत. बाईंसाहेबांचे शौर्य कसें होते ह्याची सर्व जग साक्ष देतच आहे व ह्या प्रथांतही पुढे लाचेच वर्णन होणार आहे. असो.

अशा त्या उदार शूर राजकारस्थानी बायकोशीं इंग्रज सरकारचे वर्तन फार अन्यायाचे झाले होते यांत संशय नाहीं. प्रथम जेव्हां तिने आपले दत्तकपुत्रास राज्य देण्याविषयीं सरकारास अर्ज केला, आमचे घराणे पुष्कळ जुने आहे व इंग्रज सरकाराशी मोठ्या नेकीने व प्रेमाने वागत आले आहे आमच्या तहनाभ्यावरून आम्ही दत्तक घेऊ नये असा निषेध नाहीं, सबब आमच्या जुन्या राज्यावर व नेकीवर व तहनाभ्यावर लक्ष देऊन सरकाराने मेहरबानीने राज्य खालसा न करितां माझा दत्तक घेतलेला मुलगा कबूल कराव इत्यादि तिनें अनेक कारणे अर्जीत दाखविलीं परंतु राज्य खालस

झाले. मात्र शहरातील राजवाडा व त्यांतील क्रव्य तसेच तिजकडे राहूं दिले होते. तिने मोळ्या हिंमतीने आपले नवऱ्याचे वेळचे जुने नोकर कांहीं पगार कमी करून आपके पाशी ठेऊन घेतले, त्याच्या खर्चाकरितां व स्वतांच्या इतमामाकरितां तिजला इंग्रज सरकारांतून दरमाहा चालू झाला होता तो मोळ्या काटकसरीने पुरत असे. परंतु दुःखावर डाग याप्रमाणे तोही तिचे नवऱ्याचे कर्जाकरितां कांहीं दिवस बंद केला. तिने केशवपन करण्यासाठी काशीस जाण्याविषयीं परवानगी मागितली तिही तिला मिळाली नाही. अशा प्रकारची हेळसांड झाल्यामुळे त्या मनस्त्रिनीचे मनांत इंग्रजाविषयीं देष्ववुद्धि उत्पन्न झाली. परंतु जेव्हां धर्माचे बाबतींतही इंग्रज सरकार अन्याय करूं लागले तेव्हां तर तिची आग मस्तकास गेली. हिंदुधर्मीत गोत्राक्षण फार पवित्र मानले आहेत व गाईचे वधाची फार निंदा केली आहे. झांशी शहरांत गाईचा वध करूं नये अशावदल लक्ष्मीबाईनं अर्ज केला परंतु त्या अर्जाकडे कोणी यक्किचितही लक्ष दिले नाही. दुसरी एक गोष्ठ अशी झाली की महालक्ष्मीचे देवाळयाचे पूजेकरितां दोन गांव तोडून दिले होते ते सरकारात खालसा करावे असा सरकारचा हुक्म सुटला. तसेच न होण्याविषयीं लक्ष्मीबाईनं पुष्कळ यत केला परंतु यःकश्चित् बायकोचे ऐकतो कोण? पण लक्ष्मीबाई कांहीं साधारण बायको नव्हती. तिच्या अंतःकरणांत इंग्रजाविषयीं देष्वाग्नि पेटून अगदीं कल्पांत होऊन गेला. तिच्या बाळपणचा भाऊ व समदुःखी नानासाहेब त्याजपाशी तिने पत्रव्यवहार सुरु केला. व इंग्रजाचा सूड कसा ध्यावा या विचारास ती लागली.

बंडाचे नेमिलेल्या तारखेच्या आदले दिवशी छावणीतील गोरे लोक घाबरून गार्दनसाहेबासहित बाईसाहेबांस मेटले व विनंति केली की, उर्दईक आम्हांवर वाईट प्रसंग येणार असे खचित दिसते. योपेक्षां आपण आपले राज्याचा बंदोवस्त ठेवावा. झांशीलाली दुसरा मुद्रव आहे तो मिळून २९ लक्षाचे प्रांताचा बंदोवस्त पुन्हा इंप्रजी अमल होईपर्यंत आपण संभाळला पाहिजे व होइल तितके करून आमचेही रक्षण केल्यास फार उपकार होतील. असे क्षणून दसर स्वाधीन केले. तेव्हां बाईसाहेबांनी उत्तर केले की, पूर्वी स्वस्थता होती खावेलेस मी राज्य मागितले तेव्हां मला मिळाऱ्या नाहीं व आतां दंग्यांत तुमचेजवळ राहणार नाहीं क्षणून मला देता काय? कलकत्यास समा झाली त्यास मला बोलाविले नाहीं. आमचे येथे मरतेवलेस विनंती केली की, नाझे मार्गे माझ्या बायकोच्या माडीवर दत्तक दंऊन खाजकडे राज्य चालवावें तीही तुझी जुमानली नाहीं व मला असे सांगितले की, अलीकडे रुली नवीन झार्थी आहे की, संस्थानिकांनी दत्तकपुत्र घेऊं नये, घेतल्यास खासगी जिदगीचा मालक ठेले राज्य मिळणार नाहीं. नंतर केश वपन करण्यास प्रयागास जाप्याविषयी हुक्म मागूं लागले तोही मला मिळाला नाहीं त्यापेक्षां आता ज्याचा रस्ता खाने पहावा. शिवाय तुझांस आश्रय दिल्यास काढ्या पलटणी आक्षांस लुटून जाळून फसत करितील. यासनव होईल त्या रीतीने आपला जीव तुझांच वांचवावा. असे क्षणून बाईसाहेब उठून गेल्यावर साहेबही निघून गेले.*

* झाशीस कानपुराप्रमाणेच इंग्रेजी बायकापोरांची कसल शिपाई लोकांनी केली. मात्र ती दंग्याचे प्रथम दिवशीच झाली. या कसलीत बाईसाहेबाचे

दहावाजायाचें सुमारास ठरावाप्रमाणे काळे लोक बेदील होऊन दंगा करूं लागले. बंटुकीचे आवाज होऊं लागून छावणीस आग लागली, त्या छावणीत गोरे लोक थोडे होते ते सर्व त्यांनी मारून टाकून दारूगोळा मेखजीन खजिना तंबू वगैरे सर्व सामान आपले ताब्यांत घेतले व छावणी जाकून टाकिली. काळ्या पलटणी तेथून निघून बाईसहेबाचे धाढ्यासमोर येऊन बाईसहेबांस हांका मारूं लागल्या. तेव्हां त्यांनी बाहेर येऊन अफिसर लोकांस भेटून त्यास अभयवचन दिले व त्यांनीही सांगितले कीं तुझीं आमचे यजमान, आहीं तुमचा हुक्म ऐकूं व तुम्हांपासून दरमाहा मुशारा घेत जाऊ. याप्रमाणे राज्य हातीं आत्यावर आपले नांवाची शहारात “खुलक खुदाका मुलक बादशाहाका अमल लळभीवाईका” अशी द्राही फिरवृत्त सर्व कामे सुरुं करविली. किल्यांत सोहेव लोक शिरले होते लणून तेथील मुया नवीन करमूर व गोमुत्रांने सर्व किल्या शुद्ध करवृत्त बाईसहेब सुमुहूरांवर तेथे रहावयास घेत्या. नवीन बटुका न तोफा व टारू कर-

काही अंग नव्हते असे के सोहेबा-आ खालील उतारावरुन दिया. I have been informed on good authority that none of the Rance's servants were present. It seems to have been mainly the work of our own old followers. The irregular cavalry issued the 'bloody mandate' and our jail Daroga was foremost in the butchery. (केचा इति व्हा. ३० पान ३६९). मांलसनने आपल्या पुस्तकात याच्या उलट अभिप्राय दिला आहे पण तो केच्या अभिप्राया इतका भरवशाचा नाही हैं दोन्ही दीतहास वाचणारास ताचडकेन समजेल.

याचे काम मोळ्या शपाव्याने चाळू केले. जुनी माणसे कमी पगारावर बाईसाहेबांचे पदरी होतींच त्यांचा पगार पूर्ववत् करून राज्यसंबंधे सर्व कामाचा बंदोवस्त केला. शहरचे तटाची दुरुस्ती सुरु केली व राज्यरक्षणाकरितां अनुयाने प्रहयज्ज सुरु केले.

झांशी शहर हस्तगत झाल्यापासून सुमार अकरा महिने उत्तर हिंदुस्थानांत इंग्रज बिलकूल नव्हता असे क्षटळे तरी चालेल. काळी ग्यालचा छपन लक्षाचा मुळख तात्याटोपो याचे ताव्यांत असून तदर्शीलदार वगेरे नेमून दिवाणी मुळकी सर्व कामे मुरळीत चाळली होती. नतर इंग्रज लोकांच्या विलायतहून पलटणी आल्यावर मदार्शी काळ्या पलटणी वरोवर घेऊन हंदावादेचे निजामापासून पांच हजार स्थार वेऊन शिदे होळकर गायकवाड घोरपडे वगेरे सरदाराच्या मदती घेऊन कपत्तान साहेब* मुंवईहून निघाला तो जरेली झडा फडकावून खानदेश सातपुढा वगेरे मुलुखाचा बदोवस्त करीत चालला. महूचे छावणींत कांही दिवस राहून इंदूरचे राज्यांत कोणे कोणे बदमाश लोकांनी बरेडे केले होते ते सर्व मोळून टाकले.

आंशीगासून पश्चिमेस वेगवती नदीजवळ वाणपूर म्हणज एक लहानसे संस्थान असे नेशील राजा लक्ष्मीचाईचा मानलेला थोरला भाऊ होता. तो दंगा करून पलटणी लोकांस आश्रय देऊन राहिला होता. त्यांने असा विनार केला कीं या शहरावर इंग्रजाची व आपरी लटाई होणार त्यापेक्षां शहरचे लोकांस

येथून जाण्याचा हुक्म देऊन आपले कुटुंब अर्धासहीत झांशी येंथे रवाना करावे. त्याप्रमाणे कसान सहिब जवळ आला अशी बातमी लागतांच आपली रयत वोलावून आणून त्यांस कळविले “कीं येथे थोडके दिवसांत जंग होणार मबव तुझी येथून निघून कोठे तरी ग्रामांतरी जाऊन आपली व्यवस्था पाहावी.” नंतर राजाने आपली माणसे व अर्थ घेऊन झांशीस येऊन राणीचे स्वाधीन केली. तेथे त्यांस स्वतंत्र वाढा देऊन माणसे तैनातीम ठेऊन बाईसाहेबांनी त्याचा योग्य वंदोबस्त केला. नंतर राजा बाणपुरास परत गेला तो लवकरच इंग्रजी फौज बाणपुरावर आली. शहराम वेढा देऊन सात दिवसपर्यंत उढाई झाली, अग्वेरीम इप्रज बहादुरांनी शहर हस्तगत करून घेऊन दोनप्रहर बीजन करून शहरात आपले नांवाची द्वाही फिरविली व राज्य निर्भय केले. बाणपुराचा राजा राहिलेली फौज घेऊन शहरांतून निघून जाऊन वेत्रवतीचे वेहेड्यांत दबा धरून बसला. वेत्रवतीचे कांठी मोठमोठे बेहडे क्षणने खांचा हजारो फौज राहील अशा पडलेल्या आहेत. इप्रजांनी बाणपुर घेतले व राजा जिवंत असून कोठे तरी पृथून गेला आहे, ही बातमी झांशीस समजतांच गडबड होऊन गेली. जाशीवर उढाई करावयाची हा निक्षय बाईसाहेबांनी करून तटबदीच्या तयारीस लागल्या. फौजेत लोक जास्ती ठेऊन तटावर दाट सारखी फौज लाविली व बुरुजावरून मोटाल्या तोमा लावून ऐविल्या. दारूगो-ळ्याचे सामान जारीनं तयार करविण्याचे कामावर लालूवक्ती यास नेमिले. गरीब लोकास पुढे खाण्यास मिळणार नाहीं सबव खंडो-

गणती चुरमुरे व कुटाणे भाजून ठेविले. शहरांत सर्व सामग्री भरून ठेविली. गणपतांचे देवाळयांत प्रसंग पडल्यास भोजनाचे मुक्तद्वार ठेवण्याचा विचार ठरवून तूप, साखर, कणिक, तांदूळ वर्गेरे सामानाची तजवीज करून ठेविली. खजिन्यांत सर्व खर्चाला पुरे इतके द्रव्य नव्हते ह्याणून राजवाढ्यांत नितकीं मोठमोठीं पातेळीं, हांडे, घागरी, डबे, घगाळे वर्गेरे रुध्याची भाडीं होतीं तीं सर्व टांकसाळेत पाठवून हजारों रुपये पाडविले. लढाईत आपणास जय याचा ह्याणून परमेश्वरप्रीत्यर्थ अनुष्ठाने देवाळयांतून सुरुं केलीं. काळ्पीस रावसाहेब व तात्याटोपीस पत्रे लिहून मदत मागितली. याप्रमाणे ती शूर वायको यत्र्किंचितही न डगमगतां मोळ्या शांततेने व सुशारीने शहरचा बंदोवस्त करून राहिली.

इकडे हेयजसरकारचा फौज सर्व बुदेलखंडाचा बंदोवस्त लावून झाशीवर पश्चिमेस दीड कोशावर येऊन थडकली. तेथे डेरे, राहुव्या वर्गेरे देऊन कपतानाने स्वारावरोबर बाईसाहेबास पत्र दिले. ते दिवाणजी येऊन किल्यांत आल्यावर पांच चार मुत्सद्दी व बाईसाहेब एकत्र होऊन पत्राबदल विचार करून लागले.

पत्रांत मजकूर असा होता की, “बाईसाहेबांनी खुद बरोबर लक्ष्मणराव दिवाणजी, लालूवक्षी, मोरोपंत तांबे वर्गेरे आठ असामीची नावे यिहिलीं होतीं त्यांस घेऊन मला येऊन भेटावें. याशिवाय दुसरे कोणीही बरोबर आणू नये व बरोबर हत्यार कोणतेही आणू नये. आजगामून दोन दिविसांत भेटावें. पर्ल.नडे भेटूं नये.” झाशीस लढाई यावयाची हा निश्चय अगोदर झाशच होता. फक्त पत्रोत्तर कसे यावें याचाच विचार होऊन खालील जबाब पाठवून

दिला. “भेटीस कशास बोलाविले आहे व दगा होईल कीं नाहीं याचा पत्रांत कांहींच सुलासा नाहीं. संस्थानचे चालीप्रमाणे हत्तेर-बंद लोक बरोबर घ्यावयाचे ते लोक घेऊन दिवार्णजी भेटीस येतील. मी बायकोमनुष्य, माझे येणे होणार नाहीं. याजवर आपली मर्जी.” असा मजकूर लिहून वाईसाहेवांची सही होऊन लाखोटा त्याच स्वाराबरोबर इंग्रजांचे गोटांत पाठवून दिला. पत्रोत्तर पाहून फौज परत दत्तियावर गेली व तेथें झांशीस वेढा दण्याची सर्व तयारी केली. डंबाईचे मुळुखाकडे खाजगे कालीचे दक्षिणेस पंचवीस कोशावर एकदोन अफिसरावरोबर फौज खाना केली. पेशवे व ताल्याटोपी यांनी झांशीवाली वाईचे मदतीस येऊ नये क्षणून त्याजवरोबर लढाई नेहमीं सुरुं ठेवावी हे काम त्यांजकडे सोंपवून दिले. इकडे वाईसाहेवांनी चांगला मनुष्य पाहून त्याजवरोबर पाच स्वार देऊन काल्पीस रावसाहेवांकडे खाना केला. त्या लोकांनी श्रीमंतास झांशीतील सर्व मजकूर कळवृन अशी विनंती केली कीं, वाईसाहेब आपले भरंवशावर लढाई करीत आहेत. आपण बाहेरून घेऊन इंग्रजांबरोबर लटांव व आधीं आंतून लढतों क्षणजे आपणांस जय घेऊन इंग्रजांचे कांहीं चाळणार नाही. रावसाहेवांनी त्यांस सर्व कबूल करून अध्यमन देऊन परत पाठवून दिले. इंग्रज सरकारानें झांशीचे भौवताळीं गावोगांवी नाहीरनामे याविले कीं झांशीवर जंग होणार आहे याजकरितां सर्व लोकांनी सावध असाव. शहर घेतल्यावर तीन दिवस विजन चालेल. त्याचा नियम असा कीं, पांच वर्षावर व ऐशी वर्षांचे आंत सर्व पुरुष मारले जातील याजकरितां जंगाचे दिवसांत तेथें कोणी जाऊं नये.

भाग ६ दा.

झांशी येथील उत्तर वृत्त.

हता वा प्राप्स्यासि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम् ।

तस्मादुच्चिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः ॥ ? ॥

चैत्र महिना अगदीं सरत आला, उन्हाळ्याची झांक मारू लागली, वसंत जाऊन ग्रीष्म क्रृतूचा अमल बसू लागला. नंतर झांशी येथें थोडक्याच दिवसांत जग होणार हे निश्चित झाल्यावर कांहीं कांहीं. सावध ग्रामस्थांनी आपला अर्ध व बायकांमुळे खालहेरीस रवाना केली. याजमुळे शहरांत हळदी कुंकवाची गर्दी बहावी तशी झाली नाहीं जिकडे तिकडे उदास वृत्तीने लोक वावरत होते. वाईसाहेबांनी मनांत आणिले कौं पुन्हां हळदकुंकू करण्याची वेळ येईल तो सुदिनच सगजला पाहिजे; याजकरितां महालक्ष्मीची सेवा, वैभव आहे तो पूर्ण करून ध्यावी. असे मनात आणून राजवाड्यांत हळदकुंकवाची मोठी कडाक्याची तयारी केली. चार खंडी हरभरे एका लहानशा होदांत भिजत घातले. आणि शुक्रवारचा बेत धरून सकाळी तमाम शहरचे ख्रियांस बोलावणे केले. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, मराटे सर्व जातीच्या ख्रियांस पाचारण करून सर्वांस हळदकुंकू, सुवासिक फुळे, चंदनलेप, खिरापत, स्प्याचे ताम्हणभर दाणे, गुलाव अत्तर व पानसुपारी देऊन संतुष्ट केले. असे समारंभाचे हळदकुंकू मी कोठेच पाहिले नाहीं व पुन्हां पहाणारही नाहीं. सर्व जातीच्या ख्रिया उत्तम प्रकारची वस्त्रे नेसून व अलंकार धारून दुपारचे दोन वाजल्यापासून रात्रौ नऊ वाजेतोपर्यंत

किल्यांत एकसारख्या येत होत्या. त्यांत सरदार लोकांध्या खिया मेण्यांत पालखीत बसून भालदार चोपदार शिवंदी लोकांसहित थाटानें येत असत. खियांस हळदकुंकू वाठायाकरितां सुमारे शंभर बायको उभी असेल. लाखों फुले वेचलीं, खंडोगणती खिरापत लागली. दिवाणखान्यांत उंच एका मजल्याइतकी गौर मांडून उतरत उतरत जमीनीपर्यंत एकसारखे सामान ठेविले होतें. सर्व प्रकारचे आपूप जिन्स, फळफळवळ, रूप्यांचे सामान, झांशी येथील प्रसिद्ध पितळी सामान, व कागदाचीं कोरीव चित्रे, नानातऱ्हेची मातीचीं चित्रे, लांकडी सामान, कुळ्यातून बारीक झाडे वर्गे रे शेंकडों जिन्स गौरीपुढे ठेविले होते. जिकडे तिकडे किनखापाचे पडंदे असून जरीचे छत लाविले होतें, व हांड्याझुंबराचा तर चकचकाट करून सोडिला होता.

चैत्र महिना सखन वेशाख लागला, तों एके दिवशीं शहरचे दक्षिण अगास भैदानांत तंबू दिसून लागले व जिकडे तिकडे बागीक आगव्या पेटल्या. तेव्हा आम्ही सायंकाळी किल्याचे उच बुरुजावरून पाहूं लागलों तों शहरचे चारी अंगांस ठिकठिकाणीं तंबू मारून पलटणी उतरल्या आहेत, आगटी पेटल्या आहेत व जिकडे तिकडे चळवळ सुरु आहे, असें दृष्टीस पडले. परंतु देखाव्याप्रमाणे मनुष्य कमी आहे असा आम्ही तरु वांधला. रात्री बातमीदार आला यानेही सांगितलें की मनुष्य संरजाम दिसतो त्यापेक्षां कमी आहे. सुमार लढवाई साठ हजार आहेत. बाकीं बाजारबुणगं पुष्कळ आहेत. वेढा येऊन पडला असें समजतांच रात्रीं बाई-साहेबांनीं किल्याचे तटावर व शहरचे तटावर फिरून बंदोबस्त

केला. सर्व बुरुजावर मोरचे बांधून तोफा ठेवून रोखून ठेविल्या व गोलंदाज नेमून दिले. शहरचे तटावर जंग्या जंग्यातून कडा-मिनी घेऊन शिपाई लोक उमे केले. ठिकठिकाणी दरवाज्याजवळ शिपाई लोकांच्या टोळ्या ठेवून वर विश्वासू व दक्ष सरदार नेमून दिले.

झांशी शहरचे बाहेर चोहांकडे मोठमोठी मैदाने आहेत म्हणून सांगितलेंच आहे. दुसरे दिवशी सकाळी शहराचा तट आटोप्यांत येई असा मोरचा बांधप्याकरितां इंप्रजाचे स्वार पांच पवर्तीम दवडत दयडत जवळ आले, ते किल्याचे पश्चिमेस येऊन माझ्यांत आले असे गाहून गोलंदाजाने नेम धरून तोफेस बत्ती दिली. त्यायोगाने पांच सहा स्वार मरून उधळून गेले. याप्रमाणे पहिले दिवशी इंप्रजी फौज शहरास चोहोंबाजूने मोरचे बांधप्याचा प्रयत्न करीत होती. परंतु तटावरून व बुरुजावरून दक्ष व हुशार गोलंदाज असल्यामुळे माझ्यांत माणसे पुढे आली की, बत्ती देऊन फडशा उडवून टाकीत. याप्रमाणे दुसरे दिवशीही मोरचा बांधप्याकरितां इंप्रज झटत होता परंतु मोरचा लागू होईना. शहरांत जुने म्हातोरे लोक होते त्यास शहरास व किल्यास कोठे मोरचा बांधून लागू होते हे माहित होते परंतु ही माहिती फार थोड्यास होती. आंतील फितुराचे योगाने म्हणा किंवा बाहेरील कोणी माहितगार इंप्रजास मिळाला म्हणा, तिसरे दिवशी ही माहिती त्यास मिळाली मग रात्र पडल्यावर तीं तीं ठिकागे साधून मोरचे बांधून अवशीं चार घटका रात्रीस किल्याचे पश्चिम बाजूवर दक्षिणेकडील अंगाने गरनाळी तोफ चालू झाली. इकडून

वायव्य बाजूनें ही तोफ गोळा टाकूं लागली. शहरावर चार तोफा लागू झाल्या. अशा तोफा चाढू झालेल्या पाहून वाईसाहेबांस अति दुःख झाले व निराशेची पहिली पायरी त्यांस लागली. परंतु न डगमगतां लोक जास्ती ठिकठिकाणी ठेऊन आपण स्वतां अन्नपाण्याची काळजी न करितां किल्यावर व शहरचे तटावर खांधूं लागल्या.

शहरावर तोफांचे गोळे मुख झाल्यापासून ग्रयतेस अति त्रास होऊं लागला. एखादां गोळा रस्यांत पडला ल्याणजे तो फुटून पांच पंचवीस मनुष्ये जखमी होत व दहा पांच मरत. गाशिवाय घरावर गोळा पडला ल्याणजे लहान घरे धक्यानें कोसळून जात, कांहीं घरे जळून जात असत. मग लांत जीवाचा व विताचा अनर्थ होण्याचा संभव असे. परंतु वाईसाहेबांनी शहरांत बंब तयार करून ठेविलें होते. आग लागली कीं ती, बंबानी विजवीत असत. शहरचे व्यापार अगदीं बंद झाले. मनुष्यास इकडे तिकडे फिरकावयाची धास्ती वाटू लागली. याप्रमाणे शहरातील लोकासच काय पण किल्यावरही अति त्रास होऊं लागला. किल्यात वाट्याचे गऱ्यांधर गोळा पडला ल्याणजे तेद्ये तो फुटून मोठा आवाज होऊन ल्याच्या सात आठ कपच्या उडत व ल्या जवळचे माणसांस जखमी करीत. नंतर तोच गोळा गऱ्यी फोडून खालचे मजल्यावर पुन्हां आवाज होऊन फुटे व पुन्हां कपच्या उडोन शेजारचे माणसांचा प्राणघात करी. नंतर पुन्हां तक्कपोशी फोडून ल्याचे खालचे गऱ्यावर फुटून नासाडी करीत असे. शेवटी मोठा आवाज होऊन आंतून खिळे कातरी वैरे ले लाल झालेले उडून फार मनुष्ये जाया हात. अशा

प्रकारचे किले तोडण्याचे गोळे इंग्रज सरकारानें बहुत खराब केले. ते गोळे फार खर्च करून तयार केलेले असत. एक दोन गोळे फुटल्यावांचून तसेच पडले होते, ते आझीं वजन करून पाहिले ते साठ पासष पके शेर भरले. याप्रमाणे इंग्रजाजवळ कसवी गोलंदाज व उत्तम दारूगोळ्याचे सामान असल्यामुळे किल्यांत व शहरांत फार नासाडी झाली. परंतु वाईसाहेबांनी गरीबगुरीबाचे दुःख होईल तितके कमी करण्यास मार्गे पुढे पाहिले नाहीं. दक्षिणी ब्राह्मणांकरिता गणपतीचे देवालयात अन्नछत्र सुरु केले. इतर लोकांकरिता सदावर्त चालू केले. या खेरीज गरीब लोकांस चणे, फुटाणे, चुरमुरे वाढू लागले.

इकडे वाईसाहेबांनीही आपलेकदून शिकस्त केली. इंग्रजाकडील लोक पुष्कळ मारले. चवये दिवशीं दोनप्रहरीं किल्यावरच्या दक्षिण बुरुजाची तोफ इंग्रजाने बद केली. त्या तोफेवर माणूस ठरेनासे झाले तेव्हां लोक फार हवालदील झाले. तेव्हां पश्चिमेकडील बुरुजावरचे गोलंदाजाने मोर्यांतून तोफ काढून दक्षिणेकडे मोरचा वांधून व दुमिणीने उत्तम संथान राखून तोफेस बत्ती दिली आणि तिसरे आवाजासारसा इंग्रजाकडील उत्तम गोलंदाज ठार केला व दक्षिणची तोफ चालू करून इंग्रजाची तोफ बंद केली. तेव्हा वाईसाहेबांनी संतुष्ट होऊन गोलंदाजास ऐशी तोळ्याचा चांदीचा तोडा बक्षीस दिला.

रात्रीचे प्रहरी शहरावर व किल्यावर गोळे पडत त्याची फार भयंकर शोभा दिसे. पक्कास साठ शेर वजनाचा जरी गोळा असे तरी गरनाळी तोफेतून उडाल्यावर लहान चेंडूसारखा व खंदिरांगासारखा लाल दिसे. दिवसास सूर्याचे तेजामुळे

गोळे साफ दिसत नसत परंतु रात्रीच्या काळीखांत ते लाठ-भडक गोळे चेंदूफली सारखे इकडून तिकडे उडतांना दिसत. मनुष्यास असें वाटावे की हा गोळा आतां मजवर येऊन पडेल परंतु तो गोळा सात आठशे कदम पुढे जाऊन पडत असे. याप्रमाणे रात्रेदिवस युद्ध होऊन शहर जर्जर झाले. पांचवे साहवे दिवशी या प्रमाणेच युद्ध झाले. प्रहर दीड प्रहर पर्यंत बाईसहेबांचा जय होऊन इप्रजांचा फार नाश होत असे. व त्याच्या तोफाही काहीवेळ बंद पडत. नंतर काही वेळानें इंग्रजांचा जय ब्हावा. पलटणी लोक हवालदील होऊन बाईसहेबांच्या तोफा बंद पडाव्या. सातवे दिवशी सूर्यास्त पासून पश्चिम बाजूची तोफ बंद झाली. तेथें मनुष्य ठरेना व शत्रुंया तोफेने मोरचाही पाडून टाकला. नंतर रात्री हुशार गंवडी लोक आणून युक्तीने घोंगडी पांघरून हळूहळू बुरुजावर चढविले. व विटा वोरे सामान खाल-पासून मनुष्याची माळ लावून त्यांस जमिनीवर निजवून त्याकडून पोंचविले नंतर त्या गंवड्यांनी निजून निजून मोरचा बाधला. याप्रमाणे इंग्रजांस कळून न देतां मोरचा वांधल्यावर तोफ मोरच्यावर ठेवून चाढू केली. तेव्हां इंग्रजाकडील लोक गाफिल होते. त्यांचे फार नुकसान होऊन त्यांच्या दोन तोफा प्रहरपर्यंत बंद झाल्या.

उजाडते आठवे दिवशी इंग्रज फौजेने शंकर किल्याधर मारा सुरुं केला. इंग्रज सरकारापाशी किले दुर्ग याचे वेळांत उपयोगी पडणाऱ्या अति मौल्यवान् दुर्भिणी होत्या, त्या इतक्या चांगल्या असत की, अति दूरचा देखावा अगदी जवळ व स्पष्ट दिसत असे, व कोणचे मनुष्य कोठ काय काम करीत आहे हे दिसे. अशा

दुर्भिणी लावून किल्यांत पण्याची जागा होती ती रोखून त्याजवर तौफेचा भडिमार चाढू केला. त्यात प्रथम रांगडे ब्राह्मण सहासात कावडी घेऊन पाण्यास गेले होते. त्यापैकी चार असामीस देहांत प्रायीक्षित मिळून वार्कीचे कावडी टाकून पकून गेले. याप्रमाणे प्रहरभर पाणी न मिळाल्यामुळे स्नानादि कर्म अडकून राहिली. किल्यांत पाण्याचा मोठा हाकाठा झाला. तेव्हा पश्चिम व दक्षिण बुरुजावरचे गोलंदाजांनी ज्या तोका शंकर किल्यावर चाढू होत्या त्याजवर एकदम भडिमार करून त्या बंद पाढल्या. मग हौदावर पाणी भरण्याची मोकळीक होऊन स्नान भोजनाची व्यवस्था लागली. नंतर जेवण होऊन कांही वेळ गेला नाहीं तो एकदम मोठा आषाज होऊन जिकडे तिकडे धूर व धूळ उसळली. आमुळे दशदिशा गुंग होऊन कोणास दिसेनासें झाले. सर्वांचे पोटांत धस्स होऊन काय झाले याची धास्ती पडून गेली. मग दोन घट-केने धूर नाहींसा होऊन चौकशी करून लागलों तो वाढ्याचे समोरेहे मैदानांत दारूचे कारखान्यांत तीस असामी पुरुष व आठ बायका मरण पावलेल्या दृष्टीस पडल्या व चाळीसपंचाळीस माणसें भाजून जखमी पडली होतीं. चिंचेचे मैदानांत दारूचा कारखाना सुरुं होता. दोन मण दारू झाली म्हणजे बुरुजाखाली तळघरात नेऊन ठेवावी. त्या कारखान्यांत गोळा पडतांच तेथें दारू होती ती पेटली व तसेच दारूचे बारीक बारीक कण सर्व धूळभर पसरले होते ते पेटून त्याजबोवर धूळ उधळली. अष्टम दिवशी फार कहर झाला युद्ध फार तुंबळ झाले. वीर मोठमोठ्यांने आरोळ्या देत होते. बंदुका कडाभिनीचे व तोकाचे आषाज अगणित होत होते. शिंगे,

कर्णे बिगुल जिकडे तिंकडे वाजत होते. धुळीने धुराने व नाना प्रकारच्या धवनीने सर्व दिशा भरून राहिल्याहोत्या, इंग्रज फौजेने फार शिकस्त केली. रात्रौ आकाशांतून तोफेचे लाल गोळ्यांची शहरावर एकसारखी वृष्टी चालली होती. शहरांत हजारो माणसे मरण पावली. बाकीची जिवाचे आशेने कोठे वळचणीला, कोठे घरांत पिढ्ठाडीस दडून राहिली. तटावरचे शिंपाई गोळंदाज पुष्कळ मेळे व त्याचे जाग्यावर दुसरे उमे केले. वाईसाहेबास फार मेहनत पडत होती. चोहांकडे नजर ठेऊन जी जी उणीव पडेल ती स्वतां पुराविष्याचा हुक्म करीत होत्या. परंतु त्यांस अति दुःख होऊन घोर काळजीही लागली होती. पेशव्यांकडून मदत कां येत नाहीं या विचारांत गुंग पडल्या. शेवटी लाळू भाऊ ढेकरे व व भया उपासने यांचे विचारं रावसाहेब पेशवे याजकडून मदत लवकर यावी ह्याणून शंभर बाळ्यण गणपतीचं मंदिरांत अनुष्टानास बसविले. नंतर वाईसाहेबास कांहीं आराम वाढून सर्व दिवसभर थकल्या होत्या ह्याणून दिवाणखान्यांत किंचित् अंग टाकिले तो एक भयंकर स्वान दृष्टीस पडले तें असे, कोणी एक सुवासिनी मध्यम वयाची, गौरवर्णाची, नाक सरळ, कपाळ मोठे, डोळे काळे व विशाळ अशी रूपवान् खी अंगावर सर्व मोत्याचे दागिने घाळून तांबड मोठे काठाचे लुगडे नेसून अंगांत पांढरी रेशिमकांठी चोळी घाळून पदर बांधून ओच्याची कांस मारून किल्याचे बुरुजावर उभी आहे व मोळ्या कठोर मुद्रेने तोफेचे लाल गोळे झेळीत आहे. व गोळे झेलतां झेलतां काळे ठिकर पडलेले हात, वाईसाहेबास दाखवन म्हणते आहे की मीच म्हणून हे गोळे झेळीत आहे. असें स्वप्न

पाहून वाईसाहेब दच्कून जाग्या झाल्या व आश्रित मंडळीस स्वप्न सांगितले तें ऐकून सर्वोस आश्र्वय वाटले.

इकडे तात्याटोपी कालीहून पंधरा हजार फौज घेऊन निघाला तो मजलदरमजल डबल कूच करून झांशी जवळ येऊन पोंचला. व रातोरात मोरचे बांधून तोफेस बत्ती दिली. इकडून कपतान साडेबही इंग्रजी फौज घेऊन त्याजपाशी लढावयास वेढ्याचा बंदो-बस्त करून आला. तो दिवस दहावा होता, झांशीतील सर्व लोक ला लढाईवर झांशीचा परिणाम अवलंबून असल्यामुळे मोर्या भीतीने लढाईचा परिणाम काय होतो हे पाहण्यास तटावर जमले होते. दोन्ही पक्षाचे शिपाई जिवापाड मेहतत करीत होते. कोणास भान राहिले नव्हते. समोरासमोर लढाईचे प्रसंगांत पायदळा बरोबर पायदळ, स्वाराबरोबर स्वार उढत होते व सर्व रणांत बिगूळ शिंगे बंटुका तोफा इत्यादिकांचा आवाज धुंद भरून राहिला होता. झांशीवाली बाई व तिचे सरदार तटावरून दुर्भिणी लावून पहात होते. परंतु झांशीच्या दुँदेवाने ह्याणा अगर तात्याटोपीचे कमी कसवाने ह्याणा किंवा हिंदु शिपाई लोक नादान व नाशूर असल्यामुळे ह्याणा, तात्याटोपीची फौज फुटूं लागून शिपाई पळ काढूं लागले. इंग्रज फौजेने तोफा मोरच्यातून काढून पाठळाग करण्यास आरंभ केला. रिसाल्याच्या स्वारांनी एकदम हळ्या केला. तात्याटोपी स्वतां चोबीसपन्ही छत्तीसपन्ही तोफा टाकून रण सोडून पळून गेला. इंग्रजी फौजेचा जयजयकार होऊन त्यांची हिंमत दुष्पत झाली व लढाईचे सामान मिळालें. पेशव्याचे फौजेचा मोड होऊन तिने पळ, अपयश, व दुःख यांचा स्वीकार केला. व झांशी

वात्याच्या फौजेंत हाहाकार होऊन सर्वांची मने होरपकून जाऊन दुःख, भीति, निराशा याचा एक अंमल बसला.

परंतु निराशेची शक्ति कांहीं विलक्षण आहे. आतां बहुतकरून झांशी इंग्रजाचे हातीं पडेल व ते आमची दया करणार नाहींत ही कल्पना मनांत येऊन शिपाई लोकांस उलट अधिक वीरश्री चढली. वाईसाहेबांनी सरदार लोक जमवून ठरविलें कीं, आजपर्यंत झांशी लढली ती पेशव्याचे बलावर लढली नाहीं व आतां पुढेही तिळा ल्यांच्या मदतीची जरूर नाहीं. असा निश्चय करून सरदार लोक व वाईसाहेब स्वतां तटाच्या बंदोबस्ताकरितां पुन्हां तटावर मेहनत करू लागल्या. त्या रात्री इंग्रज गोळंदाजांनी शिकस्त केली. शहरावर व किल्यावर तांबडे लाल गोळ्यांचा वर्षाक्रतूतील पर्जन्याप्रमाणे वर्षाव केला. किल्यांतील सर्व लोक रात्रभर जागरण करीत बसले होते.

उजाडता दिवस अकरावा युद्धास येऊन पोचला. वाईसाहेबांनी स्वतां तरवार बांधून गोळंदाज लोकांस बक्षिसे देऊन ज्या तोफा बंद झाल्या होत्या त्या सर्व सुरु केल्या. इंग्रज फौजेने सर्व गरनाळी तोफा किल्यावर सुरु केल्या तेढ्हां वाढ्यांत आकांत होऊन गेला. इतक्यांत एक मोठा व सुस्वर ध्वनी ऐकू आला. पाहतात तों दुसरे मजल्यावर गणपतीचे मखर भाद्रपद मासीं व नवरात्रात उत्साहांत कथा कीर्तन वगैरे करण्याकरितां पूर्वापार केलेले होते तेथें सर्व ऐने माहालच होता. सर्व जाग्यास अरसे उखनीचे लाविले होते व छतासही अरसे होते व काचेची झाडे व हांड्या गलासे वालछते लावून जागा भरली होती. त्या जाग्यावर तीन मजले होते तेथें गरनाळी तोकेचा गोळा पडून अवाज फार मोठा झाला अणि तोच गोळा खालील मजल्यावर

पडतांच मोठा आवाज होऊन खातील खिळे छेरे वगैरे उडाले^१ तेण-
करून तेथे चार माणसे मरण पावळी व नऊ मनुष्ये जखमी झालीं
आणि आवाजावरोवर खालील कांचाचा सुस्वर आवाजानें खळखळ
चूर होऊन राशी पडल्या; हांडी गळास किंवा ऐना एकही राहिला नाही.

त्या दिवशी शेंकडों तोफेचे गोळे वाड्यावर पडत होते परंतु
वाड्यास इजा झाली नाही. गोळा गळीवर हापटून तो गोळा तीन
छेत तोडून खाली येऊन पडून शांत होत असे परंतु जुना बादशाई
चुना कमाविलेला असल्यानें गोळ्यापुरते मात्र भोक पडून गोळा खालील
मजल्यावर पडे परंतु भोकापेक्षां जास्त काम तडावले नाही व फुटलेही
नाही व मजल्यास गोळ्यामुळे चाळणीस जशी भोकं असतात
अशी भोकं दरोबस्त ठिकठिकाणी पडली. वाड्याचे दरएक दालनास
गोळे असि पहुं लागले तेब्हां सर्व मनुष्ये घावरून मध्येच एक खोलीं
तोही त्या खोलीस निर्भय मानून त्या खोलींत शिरलीं कारण कीं
त्या खोलीवर पांच मजले होते. त्या खोलींत मनुष्ये जमतां जमतां
चौसष माणसे जमलीं आणि खोलींत गर्दी झाली. त्यांत आम्हीही
शिरलीं होतों दासी बायका ही त्यांतच होत्या सर्व माणसे उभीच
होती उन्हाळीचे उणतेमुळे व गर्दीमुळे व जीवाचे भीतीमुळे
अंगांस घाम फार सुटला होता श्वास सोडण्यास देखील जागा नव्हती
आम्ही अगदीं घावरून गेलों होतों. त्या खोलींत एकंदर चार
घटका होतों. मृत्यु भयाहून दुसरे भय नाही. सर्वांचे जीव कासा-
वीस झाले इतक्यांत बाईसहाबाकडील गोलंदाजांनी गर्दी उद्भवून
इंग्रजांध्या तोफेवर गोलंदाज वगैरे मनुष्ये ठरूं दिलीं नाहीत.

तेणेकरून वाढ्यावर गोळे पाढण्याचे नाहीसें झाले. मग त्या खोलींतून सर्व लोक बाहेर निघाले.

याप्रमाणे प्रहर दोन प्रहर अति संकट येऊन पडे. तेच दिवशीं रात्रीं एकांतात अंथरुणावर पडलों असतां माझे मनांत अनेक विचार येऊ लागले. मी येथून जिवंत मुटतों कसा व मला घरचीं माणसें भेटतात कशीं? इतक्यांत हरीपंताची व त्याच्या शपथेची आठवण झाली. असे अनेक विचार येऊ लागले तेव्हां या संकटांतून वैज्ञानधेश्वराशिवाय दुसरा कोणीही पार पाडणारा समर्थ नाहीं असा पक्का भरंवसा ठेऊन त्याचा मनोमय धांवा करीत स्वस्थ पडलों.

याप्रमाणे अकारा दिवस लढाई एकसारखी चालली होती. तरी बाईसाहेबाचे मेहनतींत व हिमतींत यत्किंचितही फरक पडला नाहीं शाबास त्या बायकोची. त्या रात्रीं नेहमींप्रमाणे बाईसाहेब स्वतां शहरचे तटावर व किल्यावर फिरून बंदोबस्त ठेवीत होत्या. इतक्यांत बातमीदारानें असें कळविले कीं, इंग्रेजसरकारानें झांशीवर दोन अर्डाच लक्ष रुपयांची दारू खर्च केली. तरी परिणामीं जय येईल असे दिसत नाहीं. व दारूगोऱ्याही संपला आहे. सबव उद्दीक प्रहर दिवस लढाई करून लष्कर उठून जाईल. ही बातमी ऐकून बाईसाहेबास किती आनंद झाला असेल याची कल्पना एक त्यांचे मनास ठाऊक. त्यांचे तोंडावर जास्ती टवटवी येऊन त्यांची शक्ति व हिमत दुणावली. त्या रात्रीं दोहोच्या सुमारास त्यांस गाढ झोप आली. पण बाईसाहेबांचे दैवघटित चांगले नव्हतें. पहाटेच्या सुमारास एकाएकी शहरच्या दक्षिण बाजूच्या तटावरील तोफ बंद पडली होती तेथून एक बातमीदार येऊन त्याने बाई-

साहेबांस जागे केले. त्याची हकीकत ऐकून सर्वांच्या पोटांत धस्स झाले; व आमचे प्राग आंतले आंत विरवळून गेले. हरहर! आठयायशी प्रहर मोठ्या शूरत्वाने लढून सरशेवटी शहर इंग्रजाने सर केले. आहीं साहावे मजल्यावर जाऊन पाहूं लागले; ते वेळेस सकाळचे अंधुक अंधुक दिसू लागले होते. हजारों मजूरलोक डोक्यावर गवताचे भारे घेऊन शहरच्या तटाकडे येत आहेत, व त्या भान्यांच्या आश्रयाने मांग वाजूने गोरे शिपाई चालत आहेत, असें दृष्टीस पडले. पाहतां पाहतां गवताचे भारेवाले तटापर्यंत येऊन पोंचले. भारेवाल्यांनी तटापाशी येऊन भरामर डोकीवरचे भारे एकावर एक टाकून तटाशी जिन्यासारखी वाट रचली त्याजवरून झाराझार गोरे शिपाई तटावर चढले. तटावर वाईसाहेबांनी जे शिपाई होते त्यापैकी कांहींनी पळ काढला, कांहीं शूर होते त्यांनी गोरे शिपायास हरकत केली, परंतु ते थोडे असल्यामुळे कापले गेले आणि दहा वारा मिनिटाच्या आत हजारो गोरेलोक शहरच्या दक्षिणतटावर दिसूं लागले.

प्रथम वाईसाहेबांस हकीगत समजली त्या वेळेस त्यांस सहस्र विचू चावल्याप्रमाणे एकदम दुःख झाले. त्यांच्या तोंडावरचे पाणी पळाले. अक्कल गुंग झाली, आतां झांप घेण्यापूर्वी बातमी ऐकिली काय, आणि हा बातमीचा अर्थ काय, अशा भीति, दुःख व आश्र्वय यांच्या घोटाळ्यांत पडून पुढे काय करावे, याचा विचार न सुचतां शून्य दृष्टीने बाहेर येऊन दक्षिण बाजूकडे पाहतात तों हजारों गोरे शिपाई तटावर दृष्टीस पडले. वाईसाहेब आहा भट भिक्षुकांसारख्या नादान नव्हत्या. अक्कल गुंग व भीति यांचा क्षणभर

पगडा पडला होता तो दूर होऊन बाईसाहेबांस शूरत्वाचा आवेश नढला. व विलायती ळणजे मुसलमान आरबा सारखे बहुत दिवसाचे नोकर सुमारे दीड हजार तरवारबंद होते ते बरोबर घेऊन स्वतः ताबडतोब हत्यारबंद होऊन किल्याचे खाली उतरल्या व मोऱ्या दरवाज्यांतून बाहेर पडून दक्षिण बाजूकडे वळल्या. शहरचे दक्षिण तटावरून आंत उत्तरून हजारों गोरे आले त्यांच्याही तरवारी भ्यानांतून बाहेर पडल्या होल्या. बाईसाहेब सर्वांचे मार्गे चालत असतां आवेशाने हातांत नागवी तरवार घेऊन सर्वांचे मध्यभागी गेल्या. गोरे लोकांची व विलायती लोकांची गांठ पडतांच एकदम तरवारीचा चकचकाट होऊन लोक एकमेकांत मिसळून गेले. ते वेळेचे युद्धास भारती युद्धाचीच उपमा साजेल. उभयतांची पांच पन्नास अंक मोजण्यासही उशीर लागेल इतके अवकाशांत तरवार चालली व शेंकडों गोरा कापून काढला गेला. बाकी राहिले ते शहराकडे पळून जाऊन झाडाच्या व घराच्या आदून बंदुकेचे बार काढू लागले. मागूनही दुसरे गोरे लोक येतच होते तेही तरवार न चालवितां दुरून बंदुकीच्या गोळ्या घाळून लागले. ते वेळेस बाईसाहेबांचे पदरचा पाऊणशे वर्षांचा जुना सरदार होता तो पुढे होऊन बाईसाहेबांचा हात धरून बोलून लागला, “महाराज, या समर्थी आपण पुढे जाऊन बंदुकीचे गोळीने मरणे आणि रांड मरणे बरोबर आहे. गोरे लोक इमारतीचे आड होऊन गोळी घालीत आहेत. शिवाय शेंकडों गोरा शहरांत शिरला असेल. शहरचे सर्व दरवाजे खुले झाले असतील तरी येथे लढण्यांत काही अर्थ नाही. त्यापेक्षां आपण किल्यांत जाऊन दरवाजा बंद करून पुढे ईश्वर

युक्ति सुचवील तसें करूं, ही वेळ परतप्याची आहे.” असें म्हणून त्यानें बाईसाहेबांस घरून परतविली. व आरोळी देऊन विलायती लोकांसही मागें फिरविले. बाईसाहेब विलायती लोकांसह किस्यांत येऊन दरवाजा बंद करून अडसर ओढून स्वस्थ राहिल्या.

इकडे गोरे लोक चोंहो दरवाज्यातून आंत शिरले ते विजन करीत चालले. जितका ५ वर्षीवर व ८० वर्षीचे आंत पुरुष दिसत चालला तितका गोळीनें अगर तरवारीनें मारीत चालले व एकीकडून शहरास आग टावून दिली. ती प्रथम हलबाईपुऱ्यास लाविली. ते वेळेस शहरांत दुःखाचा जो कळ्होळ उसकून गेला त्यास पारावार नाही. मेंढरांच्या कळणांत लांडग्यांनी उडी घालतांच जशी त्या प्राण्यांची स्थिति हाते त्याप्रमाणे लोक भयानें आतुर होऊन जिकडे तिकडे सैरावैरा पकूळ लागले. कांहीं पळतां पळतां मुडदे होऊन खाली गळूळ लागले. कोणी या गर्लीत शीर, कोणी घरांत अडचणींत लप, कोणी दाढी मिशा उतरून खीचा वेष धारण करून बस, कोणी शेतखान्यांत जाऊन लप, याप्रमाणे जशी ज्यास जीव बचाविण्याची युक्ति सुचली तसें तो करूं लागला. गोरे लोक शहरांत शिरून विजन करूं लागले, असें समजतांच शहराचे मध्यभागी भिड्याचा बाग होता, त्यांत हजारों लोक चोहीकडून शिरले. तेथें गोरे येतांच सर्व लोक दीन होऊन जमिनीवर साठांग नमस्कार घालून करूणस्वरानें बोलूं लागले कीं, साहेब आम्ही निरपराधी रयत आहों. आम्ही लढवई नाहीं. आम्हांस दयाळू होऊन प्राणदान द्यावें आम्हांस मारूं नये. अशी त्याची करूणा भाक ऐकतांच त्या सर्वत्रांचे नशीत्वानें गोन्यावरील मुद्द्य आफिसरास दया आली.

त्यानें त्या प्रणतांस अभय वचन देऊन व लागलीच बागाभोवतीं पहारा ठेवून दरवाज्यास कुलुपे मारिलीं व हुक्कम केला कीं बाहेरील लोक आंत येऊं देऊं नये, व आंतले बाहेर सोडू नये. याप्रमाणे तीं माणसें बायका पोरे मिळून थीस हजार त्या बागेत वांचलीं गेलीं.

दुसरीकडे गोरे लोक घरांत शिरून मनुष्यांस ठार मारून सोने व रुपे यांची ढूट करू लागले. घरांत शिरल्याबरोबर पुरुष सांपडला व त्याने ताबडतोब आपला अर्ध गोरे लोकांच्या स्वाधीन केला तर तो जिवानिशीं सुटे. अर्ध लवकर निघाला नाहीं तर त्याचे हाल हाळ करीत. किंतु लोकांचे गळ्यास त्याचे धोतराचा गळफास करून रस्त्यावर नेऊन मारझोड करीत. त्याचे घरांत खणून पाहात, भितीं फोढीत व अर्ध प्राप्त झाला क्षणजे त्यास गोळी घालून मारून टाकीत. जो पुरुष अर्ध देऊन सुटला तोच पुन्हा दुसरे गोरे लोकाचे हातीं सांपडला क्षणजे गोळीने मारला जावा. गोरेलोकांनी त्रियांस बुद्धिपुरःसर मारले नाहीं. परंतु काहीं कुलीनाच्या तरुण त्रिया गोरेलोक पुढील दारी आले हाणजे ते आपल्यास वाटवतील या भीतीने मागील दारी विहीरीत जीव देत असत. कोठे असेही झाले कीं, गोरा घरांत शिरून नवन्यास गोळी घालतो आहे तो त्याचे बायकोने येऊन त्याच्या अंगास वेष्टन करावें. मग गोळी सुटून त्या पतिवते त्रियेस लागून तिच्या देहाचे जन्मजन्मातरीचे सार्थक होत असे. गोळी बायकोस लागली असें पाहून गोऱ्यानें पुन्हा गोळी घालून नवन्यास ठार मारावें. याप्रमाणे किंतु वृत्तांच्या त्रिया मरण पावल्या, परंतु मुद्दाम त्रियाचा प्राणनाश किंवा विटंबना गोरे लोकांनी केली नाहीं. इतका चांगुलपणा त्या पशु

तुल्य सोजीर लोकांस कोठून येणार हें खेरे; परंतु इंग्रज सरकारानें त्यांस दाबांत ठेवण्यासाठी प्रत्येक सोजिरावरोवर दोन दोन काळे शिपाई दिले होते, त्यांस कपतानसाहेबांच्या असा हुक्म होतां कीं कांणी गोरा खियांचा अपमान किंवा घात करील तर त्यांस तेथेच गोळी घालून मारून टाकावा. या इंग्रज सरकारच्या दूरदर्शी व न्यायी तजविजीमुळे बहुतकरून खियांस इजा झाली नाही. घरांत शिरख्यावर खी दृष्टी पडल्यास गोरे लोकांनी तिजपासून दूर उभे राहून तिचे अंगावरील सर्व वस्तवानी उतरून घ्यावी व तिच्यापासून सामोपचारानें जी माहिती निघेल त्याप्रमाणे घर शोधून सांपडेल तें वित्त घेऊन जावे. याप्रमाणे सार्यकाळपर्यंत विजन व दूट करून ते यमरूपी गोरे शिपाई रात्रीबद्दल शहरचा बंदोबस्त करून आपले गोटांत परत घेले.

इफडे बाईसाहेब किल्यांत आल्यावर अति शोकविवहल होऊन निश्चलपणे दिवाणखान्यांत बसल्या. ला तेजस्वी खियेची ते वेळची स्थिति पाहून व तिच्या अमानुप पराक्रमाचा हा अत्यंत दुःखकारक परिणाम मनांत आणून आश्रित मंडळीस अति दुःख झालें व मंडळी जिकडे तिकडे चिताक्रांत होऊन आतां पुढे बाईसाहेबांनी काय करावे याजविषयीं आपसांत हव्लूहव्लू विचार करून लागली. परंतु बाईसाहेबांजवळ कोणी जाईना. एक प्रहरानंतर बाईसाहेब शहरची काय हवाढदील आहे हें पाहण्याकरितां गच्चीवर आल्या. तेव्हां ला दीन शहराचे जे दुःख त्यांचे दृष्टीस पडले त्यांनें त्यांच्या अंतःकरणास कळवळा येऊन खळखळा डोळ्यांत पाणी आले. हलवाईपुरा मोठा व संपत्र असा शहराचा भाग होता. तो पेटून

मोठा आकांत झाळा होता. भर उन्हाळीचे दिवसांत मध्यान समय असल्यामुळे त्या गगनापर्यंत जाणाऱ्या ज्वालाची उष्णतेची आग अति दुःसह झाली होती. जिकडे तिकडे रडारड ओरडाओरड पळापळ चालली होती. बंदुकाचे शतावधि आवाज एका मागून एक फटाफट होत होते व तितके निरपराधी लोकांचे जीव फटाफट जात होते. हजारों श्वापदे मरण समयींचा दुःखकारक शब्द काढून ओरडत होतीं. कांहीं सुटली होतीं तीं अन्रपाण्याकरितां सैरावैरा पळत होतीं. व कुत्रे, बैल, घोडे, खेचेंर, उंट, गाढवे यांच्या करुण स्वराचा एकच कळोळ होऊन गेला होता. त्या भयंकर स्थितीची आठवण झाली झणजे अंगावर कांटा उभा राहतो. आपल्याकरितां या निरपराध प्राण्यांचे असे भयंकर हाल होत आहेत असे वाढून बाईसाहेबांस दे माय धरणी ठाय झाले. त्रियांचे हृदय फार कोमल असते. त्यांस दुसऱ्याची दया फार लवकर येते. पुरुषासारखी त्यांची मने कठोर नसतात. बाईसाहेबांच्या हृदयांत दुःख व करुणा इतकी ओतप्रोत भरली कीं त्यास आपण महापातकी आहों असे वाढू लागले. व त्यांचे मनाचा निश्चय कायम झाला. पदरचे सर्व लोकांस बोलावून आणून असें कळविले कीं, मी वाढ्यांत दारूगोळा घाढून पेटवून मरून जाणार; ज्यास येथे मरणे असेल यानें राहवें, बाकीच्यांनी रात्र होतांच किछ्हा सोढून शहरांत जाऊन जीव बचा. वण्याची सोय पाहावी. ते वेळेस ज्या वृद्ध सरदारानें बाईसाहेबांस मार्गे फिरविले होतें, यानें पुढे येऊन बाईसाहेबांचा हात धरून लांस दिवाणखान्यांत नेऊन बसविले व बोलूं लागला कीं, “महाराज आपण किंचित् शांत व्हा. ईश्वरानेंच हें दुःख या शहरावर आणले

आहे, त्यास आपला कांहीं इलाज नाहीं. कारण सर्व गौर्धी पूर्वसंचित कर्मप्रमाणे होतात. आत्महत्या करणें हें मोठे भयंकर पातक आहे. पूर्वपातकांची या जन्मीं आपण फळे भोगतों त्यांत आणखी महान पातकाची भर या जन्मांत घालू नये. जीं दुःखे येतील ती आपण निमूट सोसलीं पाहिजेत ह्याणजे पुढे आपल्यास यांचा उपसर्ग लागणार नाहीं. शिवाय आपण शूर आहांत, आपण आत्महत्येचा विचार बिलकूल मनांत आणु नये. रात्रीं तयारी करून शहराबाहेर निवून जाऊन शत्रूशीं प्रसंग पडल्यास युद्ध करून शत्रूचा घेर फोडून पेशव्यास जाऊन मिळूं. मध्यंतरी मृत्यु आला तर फारच चांगले होईल. येथे आत्महत्या करून पातकाचा संचय करण्यापेक्षां धारा तीर्थीं स्नान करून स्वर्ग जिकर्णे हें फारच चांगले आहे. त्यापेक्षां आपण आतां किमपिही दुःख करू नये, स्वस्थपणे स्नान भोजन करून रात्रीं शत्रूचा पारेव फोडून जाण्याचे तयारीस लागावें.” हे शब्द ऐकतांच वाईसोहेबांस किंचित समाधान वाटून त्यांस पुन्हां शूरत्वाचा आवेश चढला. व त्यांनीं दोन वेळ पित्याप्रमाणे सुमार्ग दाखविल्यावद्दल त्या वृद्धाचें पादवंदन केलें. नंतर सर्वांनीं त्या वृद्धाचे बोलण्यास मान देऊन समाधानवृत्तींने स्नानभोजनादि नित्य कर्मे आटोपलीं. दिवे लागण्याच्या सुमारास आह्यासारखी भिक्षुक मंडळी होती त्यांस योग्य बक्षिसें देऊन मोळ्या प्रेमानें बाई-सोहेबांनीं निरोप दिला. व शहरांत जाऊन आपला जीव जसा रस्ता सुचेल तसा वाचवावा ह्याणून किल्याचा दरवाजा उघडून बाहेर काढून दिले. नंतर जे लढवई लोक नव्हते त्यांस व दास

दासी वैगेरे सर्व नौकरांस तमास जाण्याची परवानगी दिली. याप्रमाणें सर्व लोक किल्यांतून निघून शहरांत आले त्यांत आहीही मांडवगणे याजकडे आलो.

इकडे बाईसाहेब अवशीचे बारा घटकाचे सुमारास सर्व तयारी करून किल्याचे बोहेर निघाल्या. मोरोपंत तांबे वैगेरे जी आप मंडळी होती ती सर्व हत्यारबंद होऊन घोऱ्यावर बसून तयार झाली व प्रत्येकाजवळ कमरेशीं बांधण्यास मोहेरा पुतळ्या दिल्या. संस्थानांत जो अर्ध होता तो सर्व हत्तीवर खलिल्यांत भरून घेतला व तो हत्ती मध्यभागी घेतला. बरोबर सुमारे दोनशें निवडक स्वारानिशीं जुने जिवास जीत्र देणारे सरदार होते तेही घेतले. शिवाय सकाळीं इम्रजावरोबर जी चकमक झाली त्यांतून सुमारे २०० विलायती लोक जिवंत राहिले होते ते घेतले. स्वतः बाईसाहेब अडीच हजार रुपये किंमतीचा पांढरा खंदा राज रत्नासारखा घोडा होता त्याजवर आरूढ हाल्या. पायजमा स्टार्कीन बूट वैगेरे सर्व पुरुष वेष धारण केला. अंगांत तोरेचे चिलखत घातले. कंबोरेस जंब्या वैगेरे हत्यारे बांधून खाकेत तरवारही लाविली. व जवळ कांहीएक अर्ध घेतला नाही. फक्त एक रुप्याचा जांब हागजे पेला पदराशीं बांधून घेतला, नंतर रेशीमकाठीं धोतरानें पाठीशीं बारा वर्षीचे वयाचा दत्तक मुलगा बांधून घेतला. शाबास त्या बायकोची.

याप्रमाणे सर्व तयारी झाल्यावर “जय शंकर” असा शब्द करून सर्व मंडळी किल्याखालीं उतरली व भर शहरातून उत्तर दरबाज्या-तून बोहेर पडली. शेंकडे लोक बाईसाहेबाचा शेवटचा निरोप घेण्याकीरतां रस्याचे बाजूने उभे होते. ते वेळेस त्या शूर लोकांचे

अवसान पाहून मृत्युचे दाढेत हात घालणारे हे वीर पुरुष शत्रुंची फळी फोडून जातील असा पाहणारास पूर्ण भरंवसा आला. बाईं-साहेब शहराबाहेर पडल्या नाहीत तोच शहरांत इंग्रजाचे लोक बंदो-बस्ताकरितां होते त्यांनी हाक ठोकून गलबळा केला, व बाईंसाहेबांचे लोकाचे अंगावर धांवले. बाहेर शत्रूंचे लोकही सावध होऊन त्यांनीही हल्डा केला व तोफा सुरु केल्या. बाईंसाहेबाजवळ बंदूक होती, तिचा उपयोग करीत करीत त्यांनी भरधांव घोडा फेंकला. त्या हल्यांत पुष्कळ लोक मरण पावले व बाकीचे लोक राहिले ते अंधारांत वाट चुकून ज्यास जिकडे वाट फुटली तिकडे पळूळू लागले. चोहांकडे स्वार पळो लागले त्यांत बाईंसाहेबांचा घोडा कोणता हें इंग्रज शिपायांस उमगले नाहीं. त्यांचा घोडा जो निघाला तो एका शणांत इंग्रज फौजेचा गराडा फोडून त्यास मार्गे टाकून पुढे चालला. बरोबर एक घोड्यावर पुरी वसणारी दासी होती ती व एक बार-गीर असे दोघाचे घोडे पळत होते. गोठ फोडून बाहेर जे निघाले ते तिवेकालपीच्या रस्त्यानें चालले. ते समर्थी त्यांचा पाठलाग एक कोशरपर्यंत कांहीं इंग्रजाचे स्वार करीत होते. परंतु बाईंसाहेबांचे घोडे फार चपळ असल्या कारणानं, त्या स्वारांस शोडळ्या अव-काशांत दिसतनासे झाले. व रात्रींचा विषय असऱ्यामुळे घोडे कोठें गेले याचा पत्ता लागेना, सबब ते निराश होऊन मार्गे किरले. बाईंसाहेब कोठें गेल्या व त्यांचे सरदार कोठें गेले किंवा ते आप-त्याच गोठांत गर्क होऊन गेले आहेत, याचा पत्ता इंग्रज शिपायांस लागेना. याजमुळे पुष्कळ वेळ पर्यंत तोफा व बंदुका सुरु ठेविल्या

होत्या. उजाडत्यावर शोध करितां बाईसाहेबाचे पदरचे लोकांची अनेक प्रेते सांपडलीं, परंतु मुख्य मंडळी कोठेही सांपडली नाहीं.

इकडे बाईसाहेब उजेडतां उजेडतां झांशीचे मुलुखाचे हदीवर एक गांव आहे तेथे जाऊन पोंचल्या. तेथें दत्तक पुत्रास पाठीचा सोडून महालकरी याचे घरीं त्यास फराळास घातले. व माहालकरी यास झालेले सर्व वृत्त निवेदन केले. नंतर आपण कांहीं एक आहार न करितां पुन्हां मुलास पाठीस बांधून काल्पीचा रस्ता धरला. एकसारखा सर्व दिवसभर भरधांव घोडा टार्कीत रात्री बारा घटकांचे सुमारास बाई काल्पीस जाऊन पोंचली. अन्नपाण्याशिवाय चोबीस तास, पाठीर्णी ओऱ्ये बांधून भरधांव घोड्यावर काढले तेब्हां त्या बाईचे शक्तीची, हिमतीची व बारगीर पणाची कमाल समजली पाहिजे. असो. गुदामांत पोंचल्यावर रात्र फार झाल्यामुळे बाईसाहेबांनी श्रीमंतांस कळविले नाहीं. उजाडतांच शौचमुखमार्जनादि विधी आटोपून पेशव्यांस कसे भेटावें याचे विचारांत आहेत तों खीधर्माप्रमाणे अस्पर्शी दशा प्राप्त झाली. त्या वेळेस बाईसाहेबांचे अंतःकरणांत पूर्वीपेक्षां दसपट दुःख झाले तें काय वर्णन करावें. पहा ख्रियांनी अति शौर्य केले तरी काय उपयोग ! प्रसंगांत घात घेणारा असा त्यांचा शारीरिक धर्म त्यांजवळ भरलेलाच आहे. परंतु अग्रीत तेल घातल्याप्रमाणे बाईसाहेबांजवळ ख्रियांचे एकही वस्त्र नव्हते, एक लहानसे नेसू पातळ होतें व अंगांत पांढरी चोळी होती, या शिवाय सर्व पायजामा बंडी वैरे पुरुष वेशाचे कपडे होते. नवीन विकत आणावयास जवळ एक पैसा सुद्धां नव्हता. एक रुप्याचा जांब व बोटांत एक हिरकप्याची

आंगठी येवढी कायती संपत्ति जवळ होती, बरोबर दासी आली होती तिज जवळही वस्त्र किंवा पैसा यांतून कांहींच नव्हते. आतां कोणाचे तोंडाकडे पाहावें. पेशव्यांचे येथे स्त्री नाहीं सर्व पुरुष आहेत. त्यांचे येथे जाऊन लुगड्याबदल मजकूर कटविण्याचे बाईसाहेबांचे जिवावर आले. हरहर त्या विपरीत प्रसंगीं त्यांस अवलांच्या मनोधर्मप्रमाणे एकसारखे अश्रु येऊ लागले, बरोबरची दासीही रडू लागली. याप्रमाणे घोळ चालू होतांच साहाजीक हें वर्तमान रावसाहेबांस कठलें तेव्हां तात्याटोपीस बाईसाहेबांचा योग्य बंदोबस्त करण्यास पाठविले. नंतर तात्यांनी बाजारांतून किमतवान लुगडीं व मुकटा आणवून पंधरा पात्रांचीं स्वयंपाकाचीं भांडीं, रुप्याचीं भांडीं, आचारी, पाणके तंबू कनाथी विछाइत शिवंदीचे शिपाई वगैरे सर्व व्यवस्था लाऊन दिली. नंतर तात्याटोपी व रावसाहेब प्रत्यक्ष बाईसाहेबांस येऊन भेटल्यावर परस्परे सर्व हक्कीगती समजल्या. बाईसाहेबांचे घोड्याने फार उत्तम नोकरी बजावली खरी, परंतु तो अगदीं थकून जाऊन गुदामांत पोंचतांच खालीं पडला. त्याजवरं बाईसाहेबांचे अत्यंत प्रेम होते. मग दुसरे दिवशीं सात आठ मजूदार घोड्याच्या शिरा मळप्याकरितां दोन प्रहरपर्यंत लाविले होते. त्याजमुळे त्या घोड्यास पूर्ववत हुशारी आली.

असो. याप्रमाणे बाईसाहेब मृत्युमुखांतून मुटून आपल्या मित्रमंडळीत जाऊन पोंचश्या, परंतु त्यांच्या शांशीची दैना सरली नाही. दुसरा दिवस उजाडणार तो विजनाचाच होता. याजमुळे शांशीत प्रत्येक मनुष्यास आपण स्मशान भूमीचे कांठावर आहों असें वाटत होते. जो तो आपण या संकटांतून कसे वांचतों

याचा विचार करीत होता. आहींही मांडवगणे यांचे घरीं आल्यावर मोठ्या उत्कंठेने प्रथम उद्यांची तजवीज काय करितां असा केशव-भटजीस प्रश्न केला. तेवेळेस मांडवगणे यांनी सांगितले कीं तुक्षी किमपिही घास्ती बाढ्यांनका. आपले समोर वाडा आहे, खाच्या मार्गे मोठ्या चौसोपी वाढ्याची बखळ पडली आहे. वाडा मोडून भिताडे अर्धी पडीं पडलीं आहेत. सर्व ओसाढी भर आघाडा गवत वैगेरे पर्जन्यकावाचे उत्पन्न तसेच आहे. तेथे गुरुं किंवा मनुष्य जाण्यास वाट नाही. पूर्वी वाढ्यास जाण्यास बोलांतून रस्ता होता. वाडा ओसाड पडल्यावर दाहा पंधरा वर्षांनी एका रंगान्याने बोलाचे तोंडावर लहानसे घर बांधले आहे. याजमुळे ती जागा कोणास सांपडावयाची नाही. तेथें जाऊन भितींतील बंड्यांत लपून बसू. तेज्हां केशवरावास मीं विचारले कीं बंडा छणजे काय ? त्यांनी सांगितले कीं बुंदेलखंडांत पूर्वी चोराचे भय फार असे. सबव मोठाल्या घराच्या भिती फार रुंद बांधलेल्या असून त्यांत मोठमोठाले चोरकोनाडे राखलेले असतात. ते कधीं कधीं येवढे मोठाले असतात कीं त्यात सर्व मनुष्ये वसून भांडींकुंडीं कपड्याचे गडे वैगेरे सामान राहूं शकते. चोराचे भय फार झाले छणजे अशी व्यवस्था लावून घर मोकळे टाकण्याची वहिवाट या प्रांतांत असे. त्या वाढ्यांत अशा बंड्यांत आपणास लपून राहण्यास जागा आहे. तेथें काळोख फार आहे, व वारा बिलकूल मिळावयाचा नाही. बाहेर जीव जाईल हणोन तेथे राहणे आहे. असे ऐकून किंचित् जीवांत जीव आला व ही आमची मुदैवानेसुटका हा हरीपंताच्या उपासनेचाच प्रभाव

होय असें मला आता खचित् वाटते. असो रात्री कांहीं स्वस्थपणानें संध्या जेवण खाण आटोपिले नंतर माडीवर जाऊन शहरची हवाल पाहून लागलों. सर्व शहर प्रेतभूमीसारखें दिसूं लागले. रात्र होती तरी शहरास भयंकर आग लागली असल्याकारणानें चोही-कडे साफ दिसत होते. आस जन दुःखानें वेडे होऊन आपल्या स्वजनाच्या प्रेतांशीं गळ्यां गळ्यां मोऱ्या करूणस्वरानें रडून आकांत करीत होते. गरीब लोक अन्नाकरितां ओरडत रडत फिरत होते. जनावरेही दाणा वैरणीकरितां व पाण्याकरितां आरडत इकडे तिकडे फिरत होतीं. हलवाईपुऱ्यात मोठमोठीं श्रीमान लोकांचीं घरें असल्यामुळे आग लागली होती तिचा तर अनिवार अनर्थ चालला होता. ज्वाळा गगनचुंबीत जात होत्या. ती आग विज्ञ-वण्यास कोणीही प्रयत्न करीत नव्हता. त्या विशाळ भयंकर ज्वाळा जिकडे जातील तिकडे जाऊन दुसरी घरे पेटत होतीं, परंतु त्यास कोणीही अडथळा केला नाही. असा दुर्धर प्रसंग झांशीवर गुदरलेला पाहून माझे सर्वांगास कंप सुटला, अति भीति उत्पन्न झाली, व पोटांत आग भडकून गेली, तीस उपमा नाहीं. जीवाची भीति फार भयंकर आहे, मला झोप येईना. ती रात्र तशीच जागून घालवढी. पाहाठ होतांच सर्व मंडळीनीं उठून स्नान संध्यादि करून भोजने आटपर्लीं व नेमिलेव्या वाढ्यांत जाण्याकरितां आही चुलते पुतणे व केशवभट्ट व त्यांचे चिरंजीव दामोदरभट्ट असे चौधे सिद्ध झालों. तों घराशीच बंदुकीचा आवाज ऐकूं येऊन जीवच जाण्याचा प्रसंग आला. अजून प्रातःकाळ झाला नाहीं सबव तुळास मारण्याचा अधिकार नाहीं असें त्या यमकिंकरास

कोण सांगेल. त्यांची स्वारी दरवाज्यापाशी दृष्टी पडतांच आतां आपण जगत नाहीं अशी दुर्धर मीति व्यापून गेली. माझे सर्व शरीरास कंप व घाम सुटला, तोंड शुष्क होऊन जिव्हा आंत ओढून गेली. कंबरेखाली पाय आहेत की नाहीत असें वाढू लागले. दोघे वाप लेंक घरांत पळून कोठे एकीकडे काळोखांत जाऊन ल-पळे. आळी चुलते पुतणे मात्र गर्भगर्भात होऊन ठिकाणच्या ठिकाणी खिळून गेलो. दोन गोरे धांवून बंदुक पुढे करून आले. ते समयी परमेश्वरानेच आहांस बुद्धि दिली यांत संशय नाही. आळी लागलीच पृथ्वीवर साष्टांगनमस्कार घाळून हिंदुस्थानी भाषेने बोलू लागलो. “साहेब आम्ही मुंबईजवळील ठाणे जिल्ह्यांतील राहणारे आहो, आम्ही इकडे यात्रेकरितां आलो आहो, आम्हास आपण मारू नये, आम्हीं इंग्रज सरकारचे रयत आहो, आम्हीं पिता पुत्र आहो, व गरीब भिक्षुक असून या घराचे यजमानाची ओळख पढून येथे काहीं रुपये मिळतील म्हणून आलो आहो. साहेबांनी आम्हास मारू नये” असें आम्हीं बोलतांना त्यांनी आमचे भापेवरून आम्ही या देशांतील राहणारे नव्हत अशी परिक्षा केली व आम्हा पाशी रुपये मागू लागले व चोरींकडे शोधू लागले. आम्ही किल्यांतून येतांना बरोबर अडीचशें रुपये आणले होते त्यांची पुरचुंडी करून विळान्याचे वळकुटींत ठेविली होती. ती वळकुटी गोरे लोकांनी पाडतांच आंतून रुपयांची पुरचुंडी खळकन बाहेर पडली. तेवढे रुपये घेऊन ते यमदूत आमच्या पूर्वसुकृतांमुळे व आयुष्याची दोरी बळकट असल्यामुळे दुसरीकडे चालते ज्ञाले. या मृत्युसंकटांतून तारल्याबदल वैजनाथेश्वराची स्तुति करून आम्हीं व मांडवगणे

लागलीच ठरलेल्या वाढ्यांत लपण्याकरितां गेलों, तो तेथें चोहेंबाजूच्या पुरुषांनीं व वायकांनीं ती जागा भरली होती. कांहीं बँड्यांत म्हणजे भितींतील चोरकोनाड्यांत तीन तीन माणसें बसण्यासारखी जागा असून त्यांत चार चार माणसें बसली होतीं. आम्ही बँड्यांत जाऊन बसल्यावर एका घटकेने साफ उजाडून चोहीकडून बंदुकीचे शतावधि आवाज होऊ लागले. दर आवाजास एक एक मनुष्य मेला असेल असे मनांत आणें म्हणजे अंगावर रोमांच उभे राहात. हरहर काय इंग्रजांचा दुष्टपणा ! निरपराध दीन लोकांस दुसऱ्याच्या पापावदल किती शासन हें ? भारणेरे शिपाई लोकांपैकीं एकासही त्या गरीब लोकांची दया आली नसेल काय ? याप्रमाणे विचार करीत बँड्यांत अडचणींत बसलों असतां, बारा वाजायच्या सुमारास मजला अतिशय ताहान लागली. अगोदरच वैशाखाचे दिवस त्यांत जेथें वारा नाहीं, अशा कोंदट जागेंत दाटांत बसलेलों, शिवाय ऐन दोनप्रहरचा वेळ झाला होता, अशा अनेक उष्णतेच्या कारणांनी अगोदरच भीतीने शुष्क झालेल्यो कंठास अत्यंत कोरड पडली ती इतकी पडली कीं, अंगांतील सर्व रक्त शोपून गेलें. आतां प्राण जातो कीं काय असें वाटू लागलें. आपणास तहान लागेल हें मंडळीस वाटल्यावरून त्यांनी त्याची तजवीज करून ठेविली होती. आपल्या मोहत्यांत आवाज होत नाहीं असें पाहून बाहेर येऊन पाणी पिण्याकरितां विहिरीच्या राहाटास दोर लावून ठेविला होता, व जवळच एक मडके ठेविले होतें. परंतु मला बाहेर जाण्याचा धोर होईना. शेवटीं येथे बसून तरी प्राण जाणार मग तृष्णा भागवून कां जाईना असें वाटून जवळ आसपास

कोठे आवाज होत नाहीं अशी संधी पाहून बंड्यांतून बाहेर पडलो. धांवत धांवत विहिरीवर पेऊन मडके फासास लावून झाराझार पाणी काढले व मडके तोंडास लाविले. घोट दोन घोट पाणी घशाखाळी उतरते न उतरते इतक्यांत जवळच्या वाढ्यांत बंदुकीचा आवाज झालेला कानीं पडला. जिवाची आशा मनुष्यास कधीही सुटत नाहीं. मडके हातांतून टांकून धांव ठोकली तों घोंटाकून जाऊन आमचे बंड्याचा रस्ता चुकलो. तेव्हां माझे हातपाय कांवू लागले. व सैरा वैरा इकडे तिकडे घावरून धांवत सुटलो, इतक्यांत एका बंड्याचे तोंड दृष्टीस पडल. त्यांत डोके घालून शिर-यास लागलो तों आंत दोघी तरण बायका दृष्टीस पडल्या. त्यांनीही मोठ्या घाईने आंत लवकर या असे सांगितले. तो बंडा फार लहान असल्यामुळे आंत दोघा बायकांसही पुरेशी जागा वसण्यास नव्हती. परंतु त्या कोमळ अंतःकरणाच्या स्थियांनी अडचण सोसून मला आंत घेतले. त्यांची तोंडे पश्चिमेस होतीं व मी आंत शिरून फिरावयास जागा नव्हती म्हणून माझे तोंड पूर्वेस होतें. याप्रमाणे तोंडास तोंड लावून उराशी ऊर लावून आम्हीं बसलो. पुढेच जी स्त्री होती तिचे आंग सर्व घामाने भिजलेले होते. त्या वेळेस माझें वय सुमारे ३० वर्षाचे असावे व त्या स्त्रीचे वय १८ वर्षाचे असावे. अशीं तरण स्त्रीपुरुषे एकमेकाशीं घड मिठी मारून बसली असताहीं कामवासना बिलकुल उत्पन्न झालीं नाहीं, हा भयंकर मृत्युभीतीचा प्रभाव म्हटला पाहिजे. साहा सात घटका झाल्यावर जवळ आसपास कोठे आवाज होत नाहींत असे पाहून मीं त्या बंड्यांतून बाहेर पडलो आणि आपल्या

बंड्यांत जाऊन बसलों। मला परत आळैका पाहून काकास
परमावधी आनंद झाला। खास मी मारला गेलो, असे पक्के
वाटून, अति शोक उत्पन्न झाला होता। असो याप्रमाणे परमेश्वराच्या
दयेने व हरीपंताच्या पुण्याइने तो दिवस पार पडला। रात्र होतांच
आहीं आपल्या गुहेतून बाहेर पडलों व घरी येऊन बसलों।
तों शोजारचे करकरे याची बायको व सून आमचे येथे येऊन सर्व
वृत्त आम्हास सांगूं लागल्या। तो ब्राह्मण विचारा ६०—६९ वर्षांचा
व त्याचा पुर्ण वयस्कर मुलगा असे दोघे मारले गेले होते। तेव्हां-
पासून सासू व सून आपल्या पतीच्या प्रेताशीं मोठा आकांत करीत
बसल्या होत्या; परंतु रात्र पडतांच त्यांस भीति वाटूं लागली। तेव्हां
आम्हाकडे येऊन आम्हांस प्रेतशुद्धी करण्याविषयीं विनवूं लागल्या
त्यावेळेस जरी सर्वोंस भुका लागल्या होत्या तरी लागलीच शोजार
पाजरचे सात आठ लोक जमा करून करकरे यांचे घरीं गेलों।
नंतर तुळशी अंगणांत चिता रचून प्रेतें दहन केलीं। लांकडे भर-
तीचीं नवहतीं सबव घरांतील फळ्या, पाठ, पाढणे, बाज भरतीस
घातलीं। प्रेत शुद्धी झाल्यावर त्यां बायकांस आहीं आपले घरीं
येऊन आलों। झाशीच्या त्या भयंकर प्रसंगांत कोणाचे कोणास अ-
शौच नाहीं। दुसरे दिवशीं अदले दिवशींच्या प्रसंगाची आठवण हो-
ऊन अपरात्रींच उठून रात्र सरली नाहीं तो बंड्यांत जाऊन बसलों
ते दिवशीं फार माणसे मेलीं, गोरे दुरून दृष्टीस पडले ह्याणजे जीव
बचावयाकरितां कितीएक लोक गवताचे गंजींत जाऊन लपले, तेथे गोरे
येऊन त्यांनीं गवताचा गंजी पेटवून दिली ह्याणजे तें अमींत जळून
गेले। कितीकांनीं गोरा आला असे पाहून विहिरींत उड्या घातल्या

परंतु गोरे लोकांनी विहिरीवर बसून पाण्यावर ढोकें दिसून लागतांच गोळ्याचा भडिमार करून त्यांस तेथेच मारले. कित्येक लोक शेतखान्यांत लपून बसले होते, त्यांसही शोधून ठार मारले. आमचे शेजारी अग्रीहोत्री बुवाचें घर आहे. अग्रीहोत्री वुर्वां होम देऊन बाहेर येतात तों घरांत दोन गोरे व गोरे लोकांचे बंदोबस्ताकरितां चार काळे शिपाई शिरले. गोरे जे गेले ते होमशाळेंत समोर गेले. तेथे अग्रीचे कुंडावर टोपल्या पाश्या उपड्या घातलेल्या होत्या. यामुळे गोरे लोकांस असें वाटले कीं यांत अर्थ आहे. हाणून लायेने पाश्या उडवून पहातात तो राखाडी दृष्टीस पडली. यांत पुरलेला अर्थ आहे हे मनांत आणून आंत हात घातला, तो अग्रीच्या योगाने हात भाजला, मग ते गोरे अति क्रोधायमान होऊन अग्रीहोत्री यास व त्याचे भावास व मुलास बंटुकीच्या गोळ्यांनी ठार मारून काहीं सोने रुपे होतें ते घेऊन दुसऱ्या घरीं गेले. एकंदर अग्रीहोत्री बाबासुद्धां त्याचे घरचीं मनुष्ये अकरा मारली गेली. सर्व कुटुंबघातच झाला. कित्येक लोक गोरा पाहून पळण्यास लागले त्यांस रस्त्यांतच कडाभिनीच्या गोळ्यांनी मारीत असत. भिडे यांचे बागेतील सर्व मनुष्ये दोन दिवस उपवाशीं होतीं. तिसरे दिवशी पाहांटेस दरवाज्यावर पाहोरेकरी गोरे लोक होते त्यांनी बागांत येऊन सर्वांस असें सांगितलें कीं, आपापले घरीं जाऊन भोजनाचा संरजाम आणोन येथे जेवणे करा. असें सांगतांच सर्व मनुष्यांस अत्यानंद झाला, व घरीं धांवत धांवत जाऊन ज्याचा त्याने संरजाम आणला. व माणसें पुन्हां बागांत शिरलीं, त्यांत दुसरे लोकही जीव बचावण्या करितां शिरले व तिसऱ्या दिवसाचे विजनांतून वांचले गेले.

याप्रमाणे तीन दिवस विजन करून. शहरांत जितके सोने, रुपे, हिरे, पांच, मोर्ती, पोवळे सांपडळे, तितके गोरे लोक घेऊन गेले. त्यावेळेस शहरांत कोट्यावधि रुपयांचा अर्थ गोरे शिपायांस सांपडला असेल. पुरुषाचे भाग्य फार चमत्कारिक आहे. तिसरे दिवशी इंग्रजांचे लोक शहरचे बाढ्यांत शिरले आणि तेथे सर्व प्रकारची छट मांडली. सोने, रुपे, पितळ, तांबे वैगेर सर्व जिनस इंग्रजसरकाराने लुट्रून आपले गोटात नेला. त्यांत त्यांनी कांहींएक अर्थ किंवा वस्त्र किंवा पात्र ठेविले नाही. पोथ्यांची वेष्टणे यांवर सुद्धा त्यांची धाड येऊन पडली. ज्ञांशीची पुस्तकशाळा फार मोठी व उत्तम व्यवस्थेची होती. कारण ज्ञांशीचा सुभा पेशव्यापासून ज्या पुरुषांनी मिळविला, त्या पुरुषापासून गंगाधर बाबा उर्फ बाबासाहेब या शेवटच्या पुरुषापर्यंत ज्ञांशीवाले पुस्तकांविषयीं फार उद्योगी झाले. चारी वेदांची भाष्ये व सर्व शाखांचीं सूत्रे भाष्यांसहीत व परिशिष्टे भाष्ये सुद्धां व स्मृति टीकासह दरोबस्त पुराणे याखेरीज ज्योतिष शास्त्रांचे ग्रंथ व वैद्यकी ग्रंथ, असे बहुधा पृथ्वीवरचे सर्व तन्हेचे उपयुक्त ग्रंथ तेथे होते. ज्ञांशीपासून चार पांचशे कोशांवर ग्रंथ नवा असल्याचे कळतांच त्या शहरांत ज्ञांशीहून लेखक पाठ्यवून ग्रंथ लिहून आणिले होते. कारणपरत्वे ग्रंथ लागल्यास काशीक्षेत्री ज्ञांशीहून ग्रंथ पाहण्यास नेत असत. सर्व ग्रथांस वेष्टणे फार मजबुतीचीं व फळ्या शिसव्याच्या होत्या. त्या प्रसंगांत इंग्रज सरकारांनी पुस्तकांच्या फळ्या व वेष्टणे सोडून घेऊन पुस्तके घडाघड तिसरे मजब्यावरून रस्यांत टाकून दिलीं. त्या पोथ्यांचीं पाने वाऱ्याच्या योगाने रस्तोरस्तीं उडून जात होतीं. तसेच फरास-

खान्यांतील जाजमें, लोड, तके, तंबू, पाले वगैरे सर्व गोठांत हेऊन गेले. नगारखान्यांत जाऊन सर्व नौबदी, नगारे वगैरे फोडून तांच्याची भांडीं हेऊन गेले. याप्रमाणे वाढ्याची अगदी दुर्दशा करून टाकिली. लक्ष्मीचें दंवालयही लुटण्यास सोडलें नाही; देवीचे अलंकार, वस्त्र वगैरे सर्व सरंजाम लुटून नेला. मला वाटतें की, महालक्ष्मीस आपलाच राग येऊन तिचा सर्व सरंजाम तिळा नकोसा झाला होता. उद्यांपासून विजन बंद होणार म्हणून विजनाचे काम ते दिवर्शी फार जारीने व शितार्फाने चाललें होते. घरांत शिरून कोनाकोपऱ्यांत अंधारांत लपलेली माणसे शोधून मारीत होते; धर्मशाळाही शोधव्या, देवळाचे गाभोरही शोवून प्रतांनी भरून काढले. कोष्ठीपुऱ्यांत अति प्राणनाश झाला, त्यांत विचाऱ्या कांडीं वायकाही मारल्या गेल्या होस्या.

तिसरा दिवस विजनाचा सखल्यावर जिवाचे भितीचे डांगरा एवढे ओळें डोक्यावरून कमी होऊन आक्षांस फार आनंद झाला व वंड्यांतून निघून घरीं येऊन मोकळे मनाने बसलें. नंतर स्वस्थपणे स्थान भोजने केली. तीन दिवसपर्यंत रात्री घरांत जंधान्य होते ते शिजवून भोजने करीत असो. शहरची वस्ती असल्यामुळे आठा दिवसांपलीकडे महिन्याचा धान्यसंप्रह केलेला असा ग्रहस्थ योडा होता. तिसरे दिवर्शी लोकांनी सावधपणे खाण्याकरितां धान्य व मीठ वाढ्याचे चौकाचे गटारांत न दृष्टीरा पडे असें ठेविले होते. कोणी भूमीत पुरून ठेविले होते, ज्याजपाशीं मुळीं धान्य नव्हते ते उपोषणे करून राहत होते. आही मांडव-

गणे यांजकडे गटारांत जोंघले व बाजरी थोडी ठेविली होती. मांडवगणे गरीब भिक्षुक असत्यामुळे तांदूळ वैगेरे धान्ये जुजबी होतीं तीं मुर्छीच संपलीं होतीं. यामुळे जेवणाचे हाल होत असत, तरी त्याविपर्यां आहांस विशेष दुःख वाटले नाहीं. परंतु जेव्हां आहाजवळची तंबाखू सरली तेव्हां आहांस उपेषण पडत्यासारखे होऊन गेले. विजनाच्या दिवसांत तंबाखूची आठवण सुद्धां आली नाहीं. कधीं रात्रीं घरीं येऊन जेवण झाल्यावर थोडीशी खात असू. परंतु जिवावरची भीति संपत्तांच तंबाखूशिवाय करमेनासे झाले. गांवांत तंबाखू कोठे विकत मिळण्याचे तर नांव नको. याप्रमाणे मोळ्या संकटानें ती रात्र घालवित्यावर सकाळचे प्रहरी एक पंचा नेसून स्वस्थपणे काय होते याची मौज पाहण्याकरितां ओटीवर बसलों, तो काळे मंदाजी लोक शहरांत तांबे पितळ वैगेरे धातूंची छूट करण्याकरितां आलेले दृष्टीस पडले. त्या लोकांनी बरोबर मोठमोठाले गळ विहिरींतून भांडीं काढण्याकरितां आणिले होते. विचाऱ्या मूर्ख लोकांनी आपलीं भांडींकुंडीं वांचवावीं हाणून विहिरीं-तून टाकून ठेविली होतीं. परंतु विहिरी उथळ असत्यामुळे मंदाजी शिपायांनी सर्व काढून नेलीं. लोकांचे घरांत शिरून जे पात्र सांपडेल ते लुटून नेत असत. आमचे घरीं लोक येतांच आहीं त्यास नम्रतेने सर्व हकीगती विचारत्या; तेव्हां ते सांगू लागले कीं, तीन दिवस विजन होऊन गेरे लोकांस सोनें रुपे सांपडले तें बक्षीस दिले आहे, आतां पुढे चार दिवस लुट होईल. यादिवशीं कोणाचाहीं प्राणघात होणार नाहीं. लुटीचे दिवस जेवळ्या काळ्या पलटणी व हिंदुस्थानचे राजेरजवाड्यांकडून मदतीस पलटणी आल्या

आहेत त्यांस हिशेबाने वांटून दिले आहेत. आजचा दिवस आमचे वांटणीस आला आहे. उद्यां सकाळीं बारा वाजेपर्यंत हैदराबादवाल्यांची वाटणी आहे. असें सांगितल्यावर आही त्यांजवळ तंबाखू खावयास मागू लागलों, ती लांनी आल्यांस खुशीने पुष्कळ दिली. नंतर घरांत सांपडलीं तीं भांडीं घेऊन ते दुसरीकडे चालते झाले. आही जेवण करण्यास भांडीं रात्रौ बाहेर भूर्मीत पुरुन पांचचार ठेविलीं होतीं. बाकी सर्व त्या लोकांनी नेलीं. घटके घटकेनीं दुसरे काळे मंद्राजी येत असत. सबव सायंकाळपर्यंत उपोषणे घडली. रात्रौ सर्व छोक शहराबाहेर गेल्यावर आहीं झाने करून शाळीग्राम, बाण व नर्मदी गणपति घरांत राहिले होते,—बाकीं उपकर्णी व धातुमूर्ति, देवांची कमळे वर्गे नेलीं होतीं,—त्या देवांची पूजा केली. माझी मुळींच पार्थिवीलिंगपूजा असल्याने काहींच अडचण आली नाहीं. बेल मात्र पाहिजे होता तो दारचा काढून पूजा केली. नंतर जोधळे व काहीं बाजरी ठेविलेली गटारांतून काढून दक्खन अग्नि पेटवून तवा पितळी नसल्यामुळे गागरासारखे पानगे अग्निवर भाजले व मीठ मुळींच नव्हते सबव मिठाशिवाय तसींच भोजने केलीं. सायंकाळीं दिवे लावण्यास समया नव्हत्या तेव्हां दिवल्या मातीच्या लाविल्या होत्या. काहीं वेळाने जवळचे घरची उमेदवार मंडळी पांच सात असामी आमचे बिन्हाडीं येऊन मला बरोबर घेऊन शहर पाहण्यास गेली; आहींस रस्यातून ठिक-ठिकाणी प्रेते आढळू लागलीं. शहर जळतच होते. जे जिवंत राहिले होते ते बहुधा उपाशीं असल्यामुळे क्षुधार्त होऊन करूण स्वराने ओरडत होते. हजारों जनावरे श्वासमात्र—शेष होऊन

रस्तौरस्तीं पडलीं होतीं. गळ्योगळ्यीं प्रेतांशीं बसून लोक रडत होते. आम्ही सुमारे पाव घटका इकडे तिकडे फिरव्यावर आह्यांस अति भीति व किळस उत्पन्न झाला, व तावडतोब परतले व घरी येऊन स्वस्थ निद्रा केली. दुसरे दिवशीं उजाढतांच हैदराबाद वाख्याचे शिपाई शहरात लृट करण्यास शिरले, ते वस्त्रांची लृट करीत चालले. घरांत शिरून जेवढे वस्त्र हाणजे फाटके घोतर किंवा उंची पितांबर असो, तेवढे घेत चालले. दोन तीन वाढ्याचे संधींत हत्ती उभा करून त्याजवर मोठा सलिदा हाणजे कंठाळी-सारखा असतो तो टाकून त्यांत चिरगुटे पांघुरणे, सत्रंज्या, गाद्या, बैठकी, जाजमे, वैगेरे सर्व भरून नेऊं लागले. याप्रमाणे त्यांनी मोठमोळ्या व्यापाऱ्यांच्या घरीं लाखों रुपयांची लृट मिळविली. आम्ही ओटीवर बसून जे लोक भेटतील त्यांजपाशीं गोड बोलून तंबाखू खाण्यास मिळवीत असो. तिसरे दिवशीं शहरात पलटणीलोक शिरले, त्यांनी धान्य लुटण्यास आरंभ केला. त्यांनी बरोबर मोठ-मोठ बैल आणिले होते. बैल दरवाज्यापाशीं उभा करून लोकांचे घरीं जोधले, बाजरी, तांदूळ, डाळी वैगेरे जीं धाण्ये सांपडलीं तीं भरून नेलीं. धान्यादिकांनी भरलेली मडकीं ओतून घेऊन तेथेच फोडून टाकीत असत. चवथे दिवशीं सर्व प्रकारची लृट करण्यास आरंभ केला. ज्यास जे नेण्यासारखे वाटेल, तें तो घेऊन जाई. लोकांचे घरीं उपयोगी वस्तु एकही ठेविली नाहीं; विहिरीचे राहाटही काढून नेले. राहाटाचे दोरखंड नेले. दारचीं केळीवरचीं केळ-वँडे, आंच्यावरचे आंबे, झाडावरचे फळ, लोकडी खुर्च्या वैगेरे सामान या प्रमाणे सर्व जिनसांची लृट मांडळी. ते दिवशीं आह्यापाशीं

कांहोंएक खाण्यास नव्हतें. जुजबी धान्य होतं तें सर्व सरून गेलें होतें. बाजारांत कोठे विकत घेऊं छाटलें तर कोठेच मिळण्यासारखें नव्हतें. सायंकाळपर्यंत उपोषण पडल्यामुळे व वैशाखमास असल्यामुळे जीव अगदीं हल्क होऊन गेला. सायंकाळानंतर थंड पाण्यानीं स्नान करून अतिशय भूक व तहान लागल्यामुळे निरुपायास्तत्र थंडा फराळ केला. हरहर! काय हा दुःखाचा प्रसंग! सर्व शहरांत हजारों लोक उपाशीं होते. लाखो मेले होते. शहर जळत होते. लोक तर अगदीं नागवून गेले होते. कोणाचे घरांत भांड अगर मडके अगर धान्य अगर वस्त्र कांहीं उरलें नव्हतें. परमेश्वराच्या घरचा न्याय भोठा चमळकारिक आहे. ज्या गरीब लोकांनी इंप्रेज सरकारचा कोणल्याही प्रकारे अपराध केला नव्हता त्यांस निरर्थक किती भयंकर शिक्षा ही! परंतु इंग्रज सरकारास अगर परमेश्वरास तरी बोल काय म्हणून लावावा! शुक्रनीतिमध्ये शत्रुंचे पारिपळ असेच करावें म्हणून सांगितलें आहे. परमेश्वरानें तरी काय अन्याय केला आहे? झांशीच्या लोकांचे पदरीं पूर्व दुष्कृतच फार मोठे असलें पाहिजे. बुंदेलखंडांत व्यभिचाराचे पातक पूर्वीपासून सांचत आले होतें. भंगिणीचा इतिहास मागचे भागांत वर्णन केलाच आहे. या पातकपर्वताबद्दल लक्ष्मीबाईचे निमित्तानें सर्व शहरास देहांत प्रायश्चित देऊन ईश्वरानें ही भूमी शुद्ध केली असें आम्हांस घाटूं लागले. याप्रमाणे मनाचे समाधान करून उद्दीक काय करावें याचा विचार करू लागलो. घरून निघाल्यापासून सुमारे चारपांचशे रुपये खाल्हेर व झांशी येये मिळवले. परंतु जवळ कांहीं उरलें नव्हतें. घरीं वृद्ध तीर्थरूप व मातोश्रीस टाकून द्रव्य मिळ-

विष्ण्याकरितां देशांतरीं आलों। अनेक संकटें भोगून पैसा मिळविलों परंतु दैव विपरीत असल्यामुळे सर्व द्रव्य नाहींसें होऊन जीव जप्याचाही प्रसंग आला. त्या वेळेस राजनीतीतील एका आर्येचे आम्हास स्मरण झालें. “ अबला यत्र प्रबला बालो राजा निरक्षरो मंत्री ॥ नहि नहि तत्र धनाशा जीविताशापि दुर्लभा भवति ” ज्ञांशीस अशी स्थिति अक्षरशः होती. अशा राज्यव्यवस्थें द्रव्य मिळण्याची अशा तर फार लांबच राहिली, परंतु जीविताची आशासुद्धा धरावयास नको. तेव्हां या दुस्तर संकटांतून घांचलों हें आमर्चं महत्पूर्व सुकृतच समजले पाहिजे. असो.

अष्टम दिवस उजाडतांच शहरांत इंग्रज सरकाराने ‘खुल्क खुदाका मुत्क बादशाहाका अंमल इंग्रज सरकारका’ अशी दंवडी पिटवून सर्व लोकांस निर्भय केले. ज्याचे त्यांने प्रेत नेऊन मृठमाती द्यावी असा हुक्कम फरमाविला, व शहरांत हजारों भंगी लावून रस्ते शुद्ध करण्यास आरंभ केला. हलवाईपुऱ्यापासून कोष्ठीपुऱ्यापर्यंत भयंकर आग लागून शहर जळत होतें, ती आग विज्ञविष्ण्याकरितां पाण्याचे बंब सुरु करून बहुतेक आग विज्ञवून टाकिली. इंग्रज सरकारच्या लोकांनी दोनचार रस्ते मिळतात अशा चवाढ्यावर जीं प्रेतें तशींच पडलीं होतीं, त्या प्रेतांची खाई म्हणजे ढीग रचले व लोकांचे घरांत शिरून जितकीं जव्हाऊ लांकडे सांपडलीं तितकीं त्यांजवर आणून टाकिलीं. घरांत जितके सुटे लांकूड होतें तितके भरतीस घातले. दाराच्या फळ्या, खिडक्यांच्या फळ्या, तक्कपोशीचे सुटे तके, पाळणे, झोपाळे, माच, लाकडी सुटे कठडे, वगैरे

जितके लाकूड मिळाले तितके काढून चिरेत टाकून अग्री पेटवून दिला. ते समर्थी तें शहर स्मशानासारखे दिसूं लागले. दर चवाठथावर प्रेतांची खाई जळूं लागली. ज्यांस प्रेतसंस्कार देप्याची इच्छा व ऐपत होती, ते लोक आपले आपजनांची प्रेते उचद्धन नेत होते. बाकींची प्रेते खाईत टाकीत होते, या शिवाय हजारों बैल, उंट, हत्ती, कुत्री, घोडे, म्हशी मेलेली पडलीं होतीं, तीं सर्व उचद्धन शहराबाहेर एक जबरदस्त खंदक खण्ठा होता, खांत नेऊन टाकिलीं, व वरतीं माती लोटली. याप्रमाणे त्या दिवशीं सर्व शहर शुद्ध झाल्यावर इंग्रज सरकारानें सरकारवाड्यापुढे सर्व प्रकारचे जिनसांची दुकाने मांडलीं; तेव्हा हजारों लोकांची गर्दी होऊन जो तो आपल्या प्रपंच्याचे जिन्स विकत घेऊ लागला. लोकांजवळ कांहीं कांहीं कोठे अर्थ उरला होता. आमचे पाशी हातांत दोन तोळयाचीं जोडवीं व बटव्यात पांच रुपये इतके होतें, याशिवाय कांहीं नव्हतें. आम्ही बाजारांतून पान, तंबाखू, तांदूळ, वैगेरे जिन्स आणून यधेच्छ भोजने केली. त्यावेळेस सर्व प्रकारे मनास हुशारी येऊन आनंद झाला होता, परंतु शहरांत प्रेते जळत होतीं त्यांची मात्र दुर्गंधी वाञ्याचे योगाने, अतिशय सुटली होती. त्यामुळे मनास फार किळस येत असे. नंतर जितक्या मौल्यवान वस्तु इंग्रज सरकारानें लुटल्या होत्या, त्यांचा लिलांब शहराबाहेर सुरु केला. हत्ती, उंट, घोडे वैगेरे लढाईचे उपयोगी संरजाम शिंदे सरकारांनी विकत घेतला. दुसरे मोठमोठे सामान राजेरजबाडे लोकांनी विकत घेतले. एक अति

उत्तम पितळी पाळणा गुणी कारागिरानें केळेला वडचोपार्जित झाशी-वाल्यांचा होता, तो शिंदे सरकारानें विकत घेतला.

या विक्रीत इंग्रज सरकारानें अनंत द्रव्य उत्पन्न केलें, व शहरांतील पैसा अगदी धुवून काढला असें म्हणण्यास हरकत नाही. जितके द्रव्य सांपडलें तितके गोरे शिपायांनी लुटून नेलें; वाकी कोठे कोठे चुकून राहिलें तें—लोकांचेच धान्य भांडीं वैगेर लांस-विकून काढून घेतलें. याप्रमाणे नववे दिवसापासून सर्व लोक निर्द्रव्य होऊन गतकर्मबदल प्रायश्चित्त घेऊन नवीन संसार पुढां मांडण्याचे उद्योगास लागले.

नगरवासी लोक निष्काळजी झाले खरे, परंतु ज्या लोकांचे राज्यकारस्थानांत विशेष अंग होतें, त्या लोकांवरचे आरष्ट संपले नाहीं. इंग्रज सरकारांनी बाईसाहेबांचे पदरचे सरदार, मुत्सदी, वैगेरे लोकांचा शोध करण्याचा उद्योग सुरु ठेविला होता. जे जे सरदार या वंडांत होते, ते ते सांपडले असतां शहरांत वाड्यापुढे फांशी देत असत. अकरावे रात्रीं बाईसाहेब इंग्रज सरकारचे लष्करांतून फळी फोडून गेल्या ते समर्यां त्यांजबरो-बरचे स्वार, सरदार व पायदळ विलायती लोक, बहुधा मरण पावले. काहीं काहीं लोक बाहेर पडून जीव बचावून पळून गेले. काहीं सांपडले ते परत झांशीस आणून फांशी दिले. बाईचा बाप मोरोपंत तांबे ह्यास ल्या रात्रीचे प्रसंगांत पळतां पळतां तरवारीचा वार पायाचे मांडीस लागला होता. मांडी पायजाम्यांतून फार कापली गेली होती, तरी तसाच घोड्याचे रिकिबीवर भार देऊन घोडा पळवीत पळवीत उजेडतां दतिया शहरानजीक गेला, तो शहर

शत्रुं अहे असें दिसलें. परंतु सर्व अंग रक्तानें भरलें आहे, कपडे लाल झालेले आहेत, असें पाहून फार घावरून निरुपायास्तव शहरचे दखवाज्याजवळ गेला. तेथें एक तांबोळी दखवाज्यांत पाने विकण्याकरितां बसला होता. त्यास पाहून घोड्यावरून हळूच उत्तरून घोडा सोडून दिला आणि तांबोळ्यास शरण जाऊन खांस खांदीं मोहरा देऊन वश केला. मग तांबोळ्याने मोरोपंतास हळूहळू आपले घरीं नेऊन ठेविला. नंतर त्याने राजास सर्व मजकूर सांगून राजाकढील लोक घेऊन येऊन त्याचे स्वाधीन मोरोपंतास केला. पुढं दत्तियावाले राजांनी त्यास कैदखान्यांत ठेऊन इंग्रज सरकारास कळवून त्याचे स्वाधीन केले. इंग्रज सरकाराने त्यास डोलींत घालून झांशींत आणून वाढ्यापुढें फांशीं दिला. याप्रमाणे जिकडे जिकडे शोध लागला तिकडून गुन्हेगारास घरून आणून झांशींत फांशीं देत होते. कित्याखालीं काळा जरनेली झेंडा लाविला होता. शहरांतही शोध करून गुन्हेगार पकडून लागलीच फांशीं देत होते.

विजन व छट सरत्यावर आही झांशींत पंधरा दिवस काढले. नंतर एके दिवशीं रात्री आही उभयतां दोघेजणांनी बसून विचार केला, खात असें ठरलें कीं, या देशांत आलों त्यापेक्षां आतां श्रीगंगेचीं स्नाने करून, व काशीक्षेत्र पाहून, ब्रह्मावर्तक्षेत्रीं चार महिने राहून देशीं जावें हें बरें. घरून निघाल्यापासून अर्थ प्राप्त न होतां महासंकट मात्र प्राप्त झालें, हा आपले दैवाचा योग आहे. आतां काशी यात्रा घंडण्याकरितां काहीं पैसा मिळविलाच पाहिजे. घरीं पैसा नेण्यापुरता न मिळाला तरी हरकत नाहीं, परंतु यात्रेकरितां पैसा मिळविणें प्राप्त आहे. सवत्र येथून, श्रीक्षेत्र चित्रकूट येथें, आपले यजमान

वर्सईकर हरीपंत तात्या भावे, सरकार आग्रित बहुत दिवसांचे आहेत, तेथें जाऊ. क्षणजे तेथील यात्राही होऊन कांहीं पैसाही मिळेल. येथून डाक चालते असें क्षणतात, तर प्रथम एक खुशाळीचे पत्र घरी उदईक रवाना करावें, व दिवस पाहून येथून प्रयाण करावें, असा विचार करून दुसरे दिवशीं वर्सईस तीर्थरूपाचे नावें पत्र ठिहिलें. त्यांत झांशीचा थोडा मजकूर लिहून आली पुढे सराईस मार्गशीर्ष पौप अखेर वर्सईस परत येतो, इल्लीं ब्रह्मावर्त क्षेत्रीं निवून गेलो, युशाळ आहों, काळजी करू नये वगेरे मजकूर लिहून, पत्र डाक मार्गे रवाना केलें. व पुढे मुहूर्त पाहून ब्रह्मावर्तास जावयास निघालों. ते समर्थीं तेथील शेजारी लोकांस आमची स्थिति पाहून फार वाईट वाटलें. ब्राह्मण येथें येऊन महासंकटांत पडून अर्थ, पात्र, वस्त्राशिवाय जाणार असें वाटून, मांडवगणे याजकडील मनुष्ये ढोऱ्यांस पाणी आणून फार गहिवर येऊन स्तब्ध राहिलीं. आम्ही उभयतां काका व मी कंबरेस करगोटे बांधून, लंगोटे नेसून लंगोऱ्यांचे आंत करगोऱ्यास सोन्यांचे जोडवें बांधून ठेविले, आणि दोघांत मिळून तंबाखूचा बटवा एकच राहिला होता, तो बाहेरून फाटून चिंध्या लोबत होया, तोच फाटका बटवा वरोबर घेतला. त्यांत साधारण लोखंडी अडकित्ता व एक जस्ती डवी होती. आणि रुपये तीन व एक रुपयाचा खुर्दा इंग्रजी, याप्रमाणे वरोबर अर्थ होता. कंबरेस एक पंचा फाटका नेस-प्यासारखा गुंडाळून घेतला, एक पंचा डोकीस बांधला, व एक उपर्णी अंगावर घेऊन अंगांत फाटके बन्यान घातले. अंबाडीची दोरी पाऊणशे हात सुमार पाणरसी घेऊन, ल्यास तांब्याभर पाणी

राहील असें मातीचे मडके लाविले व तो रसी लोटा बरोबर घेतला. अशा अवधूत वैभवानिशीं सर्वास नमस्कार करून घराबाहेर पडलो. माडवगणे हे शहरचे दरवाज्यापर्यंत पोंचविण्यास आले होते. तेथें त्यांनी असा करार करून घेतला की, तुझीं यात्रा करून देशी परत जाळ तेव्हां या वाटेने येऊन पुन्हां भेट दिल्याशिवाय जाऊ नये; तें आहीही कबूल केले; नंतर माडवगणे परत गेले व आही दोघांनी काल्पीचा रस्ता धरला.

भाग ६ वा.

काल्पी प्रकरण.

मा धाव मा धाव विनैव दैवं । श्वा धावमानो लभते न लक्ष्मीम् ॥

काल्पीचा रस्ता धरल्यानंतर मजल दरमजल जातां जातां एके दिवशीं सायंकाळीं एका खेडे वस्तीस येऊन पोंचलो. तेथून काल्पी सुमारे साहा कोश राहिली होती. गांवाबाहेर चिचेची झाडी आहे, तेथे स्वर्थंपाक तयार करून भोजने झाल्यावर स्वस्थ निद्रा केली, पाहाटेच्या प्रहर रात्रीच्या सुमारास, एकाएकीं मोठा गलका झाला. त्यासरसे उढून पाहतों तों शेंकडों स्वार रस्त्याने उधळत चालले आहेत, असें दृष्टीस पडले. हें काय अरिष्ट आलं आहे याची कल्पना होईना. आम्हीही तसेच घाइघाइने आपले सामान गुंडाळून, खाकोटीस मारून, शिरपाई लोकांच्या बरोबर पळ काढू लागलो. कांही वेळाने असें समजले की, पेशव्यांची व इंग्रजांची

चरखारीवर लढाई होऊन, त्यांत पेशव्याचा मोड झाला. त्यांत झांशीवाळी राणी ही होती. ती फौज परत काल्पीवर चालली आहे. मग आक्षी किंचित् स्वस्थ होऊन झुंजु मुंजूचे सुमारास एका विहिरीवर पाणी काढून शौच मुखमार्जन करण्यास बसलो. तों पांच चार स्वार विहिरीवरून जात होते. लांत झांशीवाळी दृष्टीस पडली. तिनें सर्व पठाणी पोषाग केला होता, व सर्व अंग धुळीने भरले होते, तोंड किंचित् आरक्त असन म्लान व उदास दिसत होते. तिला तृषा फार लागली असल्यामुळे घोड्यावरूनच आक्षांस तिनें तुम्हीं कोण, आहां^१असा प्रश्न केला. तेव्हां आक्षी पुढे होऊन हात जोडून विनंती केली, कीं आक्षीं ब्राह्मण आहों आपल्यास तृषा लागली असल्यास पाणी काढून देतों. बाईसाहेबांस ओळख पटली व खालीं उतरल्या. मी रसी मडके घेऊन लागलीच विहिरीत सोडणार, तों बाईसाहेब क्षणाल्या कीं, तुम्हीं विद्वान् ब्राह्मण, तुम्हीं मजकरितां पाणी काढूं नका. मीच काढून घेते. हे तिचे उदास-पणाचे शब्द ऐकून मला फार वाईट वाटले. परंतु निखपायास्तव रस्सी मडके खालीं ठेविले. बाईसाहेबांनी पाणी काढून, त्या मृणमय पात्रांतून ओजळीने पाणी पिऊन, तृषा हरण केली. दैवगति मोठी विचित्र आहे. नंतर मोठ्या निराश मुद्रेने बोलल्या कीं, मी अर्धा शेर तांदुळाची धनीन, मजला रांडमुंडेस विघवा धर्म सोडून हा उद्योग करण्याची कांहीं जखर नव्हती. परंतु हिंदुधर्माचा अभिमान धरून या कर्मास प्रवृत्त झाले, व याजकरितां वित्ताची, जीविताची सर्वांची आशा सोडिली. आमच्या पदरीं पातकच फार क्षणून आ-क्षांस ईश्वर यश देत नाहीं. चरखारीवर मोठी लढाई झाली, परंतु आक्षांस

यश आलें नाहीं. काल्पीवरही इंग्रज चालून येत आहे, तेथें थोडक्यांतच जंग होईल; जें अटष्ठांत लिहिले असेल तें होईल, असे ह्याणून बाईसाहेब उठव्या. आहीही उमे राहिलो. बाईसाहेब घोड्यावर बसल्या. इतक्यांत आठवण होऊन आळांस विचारले की, तुक्षी गरीब मिक्षुक ब्राह्मण तुक्षांस घोड्यावरही वसतां येत नाही. काल्पीस काय हेतु धरून जात आहां? असा प्रश्न करितांच आही सांगितले की, काल्पीस दक्षिणी ब्राह्मण पुष्कळ आहेत; त्यांजपासून दक्षणा मिळेल ती मिळवून, यमुना उतरून गंगास्नानार्थ ब्रह्मावर्त क्षेत्री जाणार आहों. 'वरें आंह, तुक्षी काल्पीस गुदामांत यावें,' असें ह्याणून बाईसाहेब चालत्या झाल्या.

आहीही हळूहळू निनून नऊ वाजायाचे मुमारास काल्पीस जाऊन पोंचलो. आतां कोठे जावें, याचा विचार करीत एका झाडाखाठीं बसलो. इतक्यांत काकाचे परिचयाचा एक ब्रह्मावर्ती-कडील ब्राह्मण सहज वाजारांत जाण्याकरिता निघाला होता, तो दृष्टीस पडला. त्याची आमची भेट होतांच त्यांमें आळांस दक्षिणी-लोकांसाठी एक मोठा विस्तीर्ण मंडप म्हान, संध्या, भोजनाकरिता यमुनाकाठीं घातका होता तेथें नेऊन पोंचविले. नंतर आही स्नानसंध्या करून भोजन आटोपून शहर पाहण्यास निघालो.

काल्पी हं लहानसें ठुमदार शहर यमुनाकाठीं आहे. यमुना उत्तर दक्षिण वाहत असून, पश्चिम किनाऱ्यावर काल्पीचा किला बांधलेला आहे. त्यास तिन्ही अंगांनी मोठा मजबूत कोट आहे व चवथे बाजूस यमुना फार खोल आहे, याजमुळे हा किल्हा फार शोभिवंत असून तसाच बळकट आहे. किल्याच्या पश्चिमेस मैदान टाकून पळीकडे

शहर घसले आहे. तेथें साखरेचा व्यापार फार मोठा चालत असल्यामुळे, मोठ मोठ्या धनिक व्यापाऱ्यांच्या हवेत्या शहरांत लागून गेल्या आहेत. व रस्तेही चांगले रुंद आहेत. यमुना फार खोल असल्यामुळे शहरांत विहिरीही फार खोल आहेत. शहरचे पश्चिमेस मोठे विस्तीर्ण लढाईस योग्य असें एक दुसरे मैदान आहे. यास चौंयांयशीं त्रुमटाचे मैदान झाणतात. तेथें पूर्वी बादशाहीत एक मोठी लढाई झाली होती. बादशाहीचा जय झाल्यावर मोठमोठे चौंयांयशीं सरदार रणांत पडले होते, त्यास तेथें तेथें पुरुन त्यांजवर चुनेगळी मजबूत व सुंदर कबरी बांधल्या आहेत. त्या कबरस्थानांच्या उंच धुमटांनीं तें मैदान फार शोभिवंत दिसते.

याप्रमाणे सायंकाळपर्यंत काल्पी शहर पाहिल्यावर दुसरे दिवशीं तेथें पुष्कळ दक्षिणी ब्राह्मण होते, त्यांजपासून दक्षिणा मिळवून काल्पीतून निवून यमुना पार जाण्याच्या विचारास लागलो. तेव्हां लोक सांगू लागले कीं, इंप्रज सरकारचे लोक फार नजीक आले आहेत व एक दोन दिवसांत काल्पीवर लढाई हाईल. काळे लोक शहर आंत घेऊन बाहेरून सारखे मोरचे बांधून, लढाईस तयार होऊन राहिले आहेत. यमुना उतरून पलीकडे जाण्यास रस्ता नाही. पलीकडे इंप्रजांचा पक्का बदोबस्त आहे. या हकिगती ऐकून आक्षांस भीति पडली. एका मृत्युमुखांतून निघून पैशाचे लोभांन दुसऱ्यांत घेऊन पडलो असें वाटूं लागले. शेवटीं झांशीवाली बाईसाहेबांस भेटून कांहीं तरणोपाय शोधावा, असा निश्चय करून बाईसाहेबांची भेट घेतली. त्यांनीही असें सांगितले कीं, बहुधा आजच रात्रीं लढाई येथे सुरु होईल. तुक्की येथे राहाल तर व्यर्थ प्राणसंकटांत पडाल. यमुना

पार इंग्रजाचा पक्का बंदोबस्त आहे खरा, परंतु येथून उत्तरेस चार कोशावर आपले लोक यमुनेचा घाट धरून राहिले आहेत. तेंथे आतांचे आतां निघून जावें. व आमची खूण सांगून नदी उत्तरून मोठा रस्ता न धरितां आड रस्त्यानें ब्रह्मावर्तास जावें. असें हाणून आळांस वाटखर्चास कांहीं रूपये दिले. बाईसाहेबांचा आळावर फार लोभ होता, त्यांचे अति उपकार मानून दिलेले रूपये घेऊन, बिंदाडीं आलों व निघण्याचे तयारीस लागलों. पाहाटेच्या सुमारास निघणार तों अगोदर मध्यरात्रीचे सुमारास तोफा, बंदुका, कडामिनी वैगेरे मृत्युयंत्रांचे शतावधि आवाज होऊं लागले. तेव्हां आम्ही ठिकच्याठिकाणीं जागे होऊन भीतीनें विरघळून गेलों, व निरुपाय ज्ञाल्यामुळे काळ्पीसच राहिलों.

काळ्पीवर तीन दिवस लढाई चालली होती. पेशव्यांकडील फौज पुष्कळ प्रकारे लढाईच्या कामास निरूपयोगी ज्ञाली होती. इंग्रजाचा दिळी, लखनौ, झांशी वैगेरे ठिकठिकाणीं जय होऊन बंडांतील लोक बहुतेक निराश झाले होते. याजमुळे पुष्कळ जुने माहितगार पलटणी लोक, जिवाच्या भीतीनें पलटणी सोळून आपले घरीं ठिकठिकाणीं प्रसिद्ध झालेल्या जाहीरनाम्यास भुद्धन, वेशातर करून जाऊन राहिले, व दुसरे उद्योग करू लागले. नवीन लोक ठेविले ते नवशिके असल्यामुळे त्यांस कवाईत चांगली येत नसून, टिकाऊ नव्हते, इतकेच नव्हे, परंतु चांगले व दमदार लोक बडांत मिळण्यास नाखून असल्यामुळे, नवीन लोकांत बहुतकरून चारटे, दुचे, लुटाऱ्या लोकच भरले असत. त्यांचे लक्ष लढाईवर फारसे नसून लुटीवरच असे. तिसरे दिवशीं

इंग्रजाचा जय होऊन पेशव्यांचा मोड होणार, असा रंग दिसतांच शेंकडों शिपाई लढाईचा उद्योग सोडून शहरांत शिरले, व त्यांनी छट, दंगा, अनीति यांचा रस्ता पकडला व चांगल्या संभावित श्रीमान् खोकांचीं घरे फोडून लुटीस आरंभ केला. साखरेच्या गोप्या, पोतीं रस्त्यावर ओढून टाकल्या, व अनाथ ख्रियांची दुर्दशा केली. या-प्रमाणे कांहींसे शहर लुटले गेले नाहीं तो इंग्रजांनी मोरचे जिकून शहरांत शिरकाव केला. काळे शिपाई ज्यास जिकडे वाट फुटेल तिकडे पकून गेले, शेंकडों मरण पावले. तात्या टोपी, रावसाहेत व झांशीवाली बाई यांनी रंग फिरलेला पाहतांच पळ काढून पूर्वीच अरण्याचा रस्ता धरिला होता.

आम्हीही, लढाईत पराभव झाला असे समजतांच जिवाच्या भी-तीने व्याकूळ होऊन कांहीं दक्षिणी ब्राह्मण पळत सुटले होते, त्याचे बरोबर पळ काढू लागले. परंतु त्या वेळची त्या शहरची दीनावस्था पाहून आम्हांस आमचे दुःखाचा व भीतीचा क्षणभर विसर पडला. सर्व रस्त्यावर काल्पीची साखर पसरली होती. ठिक-ठिकाणी सावकार लोकांस शिपाई लोक मारहाण करून द्रव्य उपटीत होते. बहुतेक रहिवाशी आतां इंग्रज आमचे काय करितो या धास्तीने होरपकून जाऊन दीन दिसत होते. कोठे कोठे गांव-चेच लुचे, अन्यायी व दांडगे लोकही लुटीत मिसळून आपला कार्य-भाग साधीत होते. कोठे ख्रियांचीही विडंबना होतांना नजेरेस पडली. याप्रमाणे शहरची हवालदिल स्थिति पाहून आमचे दुःख दुणावले व आम्हीं आडवाटेने होईल तितके जलदीने शहराच्या बांहेर पडले व वाईसाहेबांनी सांगितलेल्या घाटाचा रस्ता धरिला. तेथे येऊन

योचलै तों नावाडी लौकांसे अगोदरच बातमी समजून ते पकून गेले होते. तेव्हां निश्चाय होऊन भीतीनें अगदीं वेडावून गेलों. इतक्यांत एक सरदार तेथें आला, त्याचे फार फार आर्जव करून नावाडी बोलावून आम्हीं यसुना उतरून अंतर्वेदींत शिरलों.

यसुनेच्या पलिकडच्या तटावर पाय ठेवतांच जीवांत जीव येऊन अत्यानंद झाला. व कुळरवामिणीचा व परमेश्वराचा स्तव करून आडरस्याने मार्ग आक्रमिण्यास आरंभ केला. ते दिवस उन्हाळीचे असत्यामुळे वाटेनं फार हाल होत. एके दिवरीं प्रखर तापानें तस होऊन आराम करण्यासाठीं एका वृक्षाखालीं बसलों आहों, तों पांचचार रांगडे चोर आलापुढे येऊन उभे राहिले, व आक्षांस घमकी देऊन आमच्या जवळचा ऐवज मागूं लागले तेव्हां आली मोठ्या काकुळतीनें त्यांस सांगितलें कीं, आली गरीब यात्रेकरी त्राक्षण आहों आमचे जवळ काहीं अर्थ नाहीं. परंतु आक्षांस फत्तेपुरास पोंचविल्यास आक्षांवर फार उपकार होतील. असें ह्यणतांच त्यांनी आक्षांस घरून आमचे जवळील सर्व रुपये काढून घेऊन उलटे खर्चाकरितां पांच रुपये आक्षांस दिले. ही चोरी झाल्यावर आमचे मन फारच निराश झाले. झाशीहून तापव्या तेलांतून बोहेर पडलों, परंतु पुन्हां द्रव्यार्चनाकरितां जीव धोक्यात घालून काळ्पीस गेलों. काहीं द्रव्य मिळवून तेथून केवळ मृत्युमुखांतून सुटलों, तोंच येथें या दुष्टांनीं एका क्षणांत आक्षांस पुन्हां निर्द्रव्य करून सोडावेना ! असा अत्यंत ताप झाला. परंतु शेवटीं सरोम्भश्वातकेनातं गळरंघेण गच्छति ॥ इत्यादि सुभाषितांची आठवण होऊन मनाचें समाधान केले.

असो, दैवावर भरंवसा ठेऊन पुढे चाळूळ लागलो. आडरस्थ्यांनी जातां जातां कांहीं दिवसांनी ब्रह्मावर्तापासून तीन कोशावर खिरागा-डेश्वर [क्षीरगतेश्वर] क्षणून सांबिशिवलिंग आहे, तेथें येऊन पोंचलो. देवाचे दर्शन घेऊन तसेच पुढे जाऊ लागलो. ते दिवशीं सकाळपासून मनास कांहीं विलक्षण प्रकारचा आनंद व उत्साह वाटत होता. ज्या स्वर्गगेला भगीरथाने भगीरथप्रयत्न करून अनंत तपाचे प्रभावाने पृथ्वीवर आणले, जिच्या पावनो-दकाचा स्पर्श ज्ञाल्याने सर्व पातकांचा नाश तत्काल होतो, जिच्या सुरम्य पात्राची मनोहर वर्णने वालमीकि, व्यास, जगन्नाथ इत्यादिकांच्या काव्यांत भरली आहेत, अशा त्या श्रीभगीरथी देवीचे दर्शन होऊन, उदकाचे ज्ञानपान होणार, हे मनांत येऊन मनाची फार चंचल स्थिति होऊन गेली होती. व त्या पर्वकालाचा महिमा मनांत आणून, सकाळपासून उपोषण केले होते. सायंकाळीं चार वाजावयाचे सुमारास ब्रह्मावर्तजवळ जाऊन पोंचलो. क्षेत्राकडे न जातां प्रथम गगेवर गेलो; श्रीगंगेचे दर्शन होतांच अत्यानंद होऊन नमस्कार घातला. नंतर येथेच्छ निर्मलपणे स्नान करून, आजपर्यंत भोगलेल्या सर्व दुःखाचे व क्लेशाचे सार्थक्य होऊन, आहीं जन्म-जन्मांतरीच्या पातकापासून मुक्त झालो, असे वाटले.

ब्रह्मावर्त क्षेत्री भगीरथीचे पात्र फारच मनोहर आहे. ते सुमारे दीड मैल रुंद असून, मूळ नदीच्या धारेचा प्रवाह मधल्या अर्ध्या मैलांतून वाहत आहे. अयोध्येकडील तटाक सखल असल्यामुळे, पाणी लांबवर पसरले आहे. परंतु अंतरेवेदीचा कांठ उंच असून, त्यास ठिकठिकाणी मोठे चंद्राकार धस आहेत. त्यातून गंगेचे स्वच्छ

शुभ्र उदक इतके शांत व गंभीर वाहत असतें कीं, ब्रह्मावर्ताकडीचे कांठ शेंकडों लहान लहान रम्य सरोवरांचा बनला आहे कीं काय, असा भास होतो. याजमुळे नदीचे सर्व गुण, व सुंदर देखावा, व सरोवरांत असणाऱ्या सर्व रमणीय पदार्थाची शोभा, एके ठिकाणी मिश्र झाली आहे. ठिकिठिकाणी पाढरीं, निळीं, तांबडीं कमळे प्रफुल्लित होऊन पाण्याच्या बाहेर आलेली फार मनोहर दिसतात. किनाऱ्यावर कुश काश दर्भ वेतस वगैरे ब्रह्मकर्मोपयोगी तृणाची समृद्धि आहे. सरोवरांच्या पाण्यातून असणाऱ्या निरनिराळ्या प्रकारच्या वेळीचीं पाने बाहेर पडलेली दिसतात. पाणी नेहमीं वाहत असल्यामुळे नदीच्या पाण्यासारखे फार स्वच्छ आहे, व शांत असल्यामुळे त्यांत सरोवराप्रमाणे मासे मोठ्या आनंदानें नेहमीं खेळत असतात. याचमुळे जागोजागीं बगळ्यांच्या शुभ्र पंक्ति, मौगळ्याच्या कळीच्या गजन्याप्रमाणे शोभिवंत दृष्टीस पडतात. कांठावर मोठ-मोठाले जुने वृक्ष हजारो लागून गेले आहेत. ठिकिठिकाणी सुरम्य उंच देवाळयांचीं शृंगे, त्यांतून बाहेर पडलेली दृष्टीस पडतात. कलियुगाच्या प्रारंभापासून, अनेक राजांनी नाना प्रकारचे घाठ बांधलेले आहेत, ते फार मजबूद व गुळगुळीत आहेत. त्याजवरून शेंकडों स्त्रीपुरुषे ऋषिकर्मांत निमग्न झालेलीं दृष्टीस पडतात. सारांश भागीरथीच्या पात्राचा सुंदर देखावा पाहतांच, व तिच्या पावन स्वच्छ शुभ्र उदकांत स्नान करितांच, व तिच्या ठिकाणी ओतप्रोत भरून राहिलेल्या, ऋषिधर्मानुकूल वस्तूंचा उत्कर्ष मनांत येतांच, कांहीं विलक्षण आनंद होऊन विस्मय वाटला. फार काय वर्णन करावें, “त्वत्तिरे वसतः त्वदंबु पिबतः त्वद्वीचिषु प्रेंखतः । त्वज्ञाम

स्मरतः त्वदर्पितदशः स्यान्मे शरीरव्ययः ।” अशी मनाची स्थिति होते, यांत कांहीं अतिशयोक्ति नाहीं.

असो. स्नान झाल्यावर किंचित् फलाहार केला, व रात्रभर गंगा-तीरींच राहण्याचा निश्चय करून, तेथें एका देवालयांत निद्रा केली. पहांटेस उठून चाळू लागलों, ते सकाळीं आठ वाजावयचे सुमारास श्री-क्षेत्र ब्रह्मावर्त येथे येऊन पोंचडो. व शोध करून वेदशास्त्रसंपन्न रा. बाबा कर्वे यांचे वाढ्यांत, मामासाहेब वाकनीस यांचे घरीं उतरलो. नंतर तीर्थविधि करून क्षेत्र संबंधी श्राद्धादि कृत्ये आठोपिलीं. तेथें झालेला सर्व वृत्तांत लोकांनी सांगितला, तो पूर्वीचे भागांत लिहिला आहे. सर्व क्षेत्र भूतेश्वरापासून धुवघाटापर्यंत पाहिले. इतकर्यात, चित्रकूट येथे श्रीमंत नारायणराव पेशवे, व माधवराव पेशवे, यांनी कांहीं अनुष्ठानें सुरुं केलीं आहेत, त्यांत दक्षिणा मिळविष्याकरितां कांहीं ब्रह्मावर्ताकडील ब्राह्मण निवणार आहेत अशी बातमी लागली. या अनुष्ठानांत आपणीं कांहीं प्राप्त करून ध्यावे, हणजे आपल्या-जवळ काशीयात्रेच्या खर्चापुरता पैका होईल, व आपले यजमान राजेशी हरीपंत तात्या भाव्ये वरसईकर, बहुत दिवसांचे श्रीमंताचे नोकर आहेत, त्यांचीही भेट होईल असें मनांत आणून, चित्रकूटास जाण्याचा निश्चय केला; व जाणारे मंडळीचा शोध लावून त्यांजबरो-बर निघालों. वाटेने मजल दर मजल जात असतां, एके मुक्कामावर मजला सरदगर्मीचा विकार होऊन अतिज्वर आला, तेणेकरून वमन व रेच ही बरेच झाले. ब्रह्मावर्ताकडील मंडळी ती० काकांच्या पक्की परिच्याची असल्यामुळे, त्यांनी तेथेच दोन दिवस मुक्काम केला. नंतर मला बरें वाटून आक्षी पुन्हां चाळू लागलों. चित्रकूटास येऊन

हरीपंत भाव्ये यांचे घरी उतरलो. राजेश्वी हरीपंत हे तीर्थस्वरूप काकांचे परिचयाचे होते. त्यांचे वय सुमारे पंच्याएँशी वर्षांचे होते, परंतु सर्व शरीर स्वाधीन होते. त्यांची स्त्री मरण पावळी होती. पुत्र, कन्या मुळींच झाली नव्हती, सबव एक दत्तक पुत्र घेतल्यावर त्यांचे लग्न केले. तोही पांच चार वर्षांनी मरण पावळ्यावर त्याची बायको व ते अशी दोघेच होती. पुढे हरीपंत यांनी वरसईस पत्र पाठवून, आपले सखे बंधूचा पुत्र काशीनाथराव हा दत्तक घेण्याकरितां चित्रकूटास आणिला होता, त्यास येऊन तीन वर्षे झाली होती. दत्तविधान झाले नव्हते. तो त्यांजपाशीं वरसईहून आल्यावर मार्गे त्यांचे तीर्थस्वरूप मोरोपंत भावे यास देवाज्ञा झाली. ही बातमी त्यास दंग्याचे दिवस असल्यामुळे व डांका वगैरे सुरळीत चालत नव्हत्या, याजमुळे समजली नव्हती. मोरोपंतास अश्वीन वय ९ स देवाज्ञा झाली, ही खबर आम्हांस शिंद्याचे लष्करांत समजली होती. पुढे सर्वांच्या भेटी होऊन आक्षांस व त्यांस आनंद झाला. परस्पर कुशल वृत्ते कळवितां हेही वर्तमान आक्षी सांगितले. मग पयोषणी गंगेवर काशी-नाथ यास नेऊन क्षौरादि कृत्य करविले. और्ध्वदैहिक कृत्य आटोपल्यावर आही चित्रकूटाजवळील काहीं यात्रा केल्या. रामायणांतील प्रसिद्ध चित्र-कूट पर्वतावर कामथानाथाचे यात्रेस गेलो. पयोषणी गंगा शहराचे निकट भागीं पश्चिमेस वाहत आहे ती उतरून राघोप्रयागी स्नाने करून, कामथानाथाचे दर्शन घेऊन, पर्वत प्रदक्षिणेस गेलो. तेथे या पर्वतावर वानरे व माकडे हजारो आहेत. यामुळे भाजलेले चणे बरोबर बरेच ध्यावे लागतात. त्यांच्या हड्डी वाटलेल्या आहेत. हड्डीपर्यंत मांकडे व वानरे यात्रेकरूं लोकांबरोबर येतात, व त्यांस चणे, फुटाऱे

यांवे लाग्नितात. या पर्वतावर कोणी चूळ नर्य, असा शाप दिला आहे, व स्या पर्वतावर श्रीराम व सीता एकांतात असतात यामुळे तेथें कोणी जात नाही. लक्ष्मणही त्या पर्वतावर गेले नाहीत. जवळच एक दुसरा पर्वत आहे, त्याजवर फक्त लक्ष्मण राहतात, तेथेही आहीं जाऊन यात्रा करून आलों. त्या पर्वतावर पारि-जातकाचे वृक्ष फार आहेत. तिकडील लोक पारिजातकाच्या काठ्यांनी घराचीं ओमणे करून वर कवळे लावितात. पयोष्णी गंगेत रोज स्नान केले असतां, तीरीं बचनागांचे वृक्ष फार असून त्याचे मुळांतून पाणी येत असल्यामुळे, अंगास कंर उत्पन्न होतो.

असो. यात्रा करून परत चित्रकूट शहरांत आलों. राजश्री हरीपंत तात्यांनी आक्षांस असें सांगितलें कीं, वेदमूर्ती राजश्री चिमण-भट यांस तुमचेबदल सांगितलें आहे, तर तुल्ही त्यांना जाऊन भेटावें ह्याणजे तूर्त नित्य दाऱें देतील, व पुढें अनुष्ठानेही लावितील. असें हरीपंतांनी सांगितल्यावरून त्याच दिवशीं सायंकाळीं आहीं चिमणभटजीस जाऊन भेटलों. तेव्हां त्यांनी तुमची अनुष्ठानाकडे एक महिन्याची योजना केली आहे, तर तुल्ही उद्दीक सकाळीं आठ वाजतां यांवे असे आक्षांस सांगितलें. परंतु घराहून निघाल्यापासून आमचे दैव फिरलेंच होतें. आक्षांस पैसे मिळणार कोणीकडून? अनुष्ठान सुरु होण्यापूर्वीच शहरांत बखेडा उत्पन्न होऊन सर्व गोष्ठी जागच्याजागी राहिल्या.

श्रीमंत नारायणराव व माधवराव पेशवे हे इंप्रजाशीं बिघडले नव्हते; परंतु त्यांचा दिवाण राधाकिसन ह्याणून परदेशी होता तो बिघडला होता. प्रथम जेव्हां इंप्रजसरकारावर गहजब गुदरला तेव्हां

तेथील कलेक्टर वैरे साहेबलोकांनी चित्रकूटाखालचा २६ लक्षाचा मुद्रख व डंघाईचा मुद्रख श्रीमंत नारायणराव पेशवे यांचे स्वाधीन करून दसर स्वाधीन केले, व आपण जीवभयास्तव पक्कून गेले. मुद्रख स्वाधीन झाल्यावर दिवाणजीने बंदोबस्ताकरितां हाणून नवीन शिपाई ठेविले. बिघडलेल्या पलटणांस आश्रय दिला व दारूगोळा, तोफा वैरे सामान तयार करण्याचा कारखाना सुरू केला. परंतु नारायणराव पेशवे यांचे मनांत कोणतेही प्रकारचा किंतू आला नव्हता. इत्यादि हकीगती आहांस चित्रकूटास आल्यावर समजल्या होल्या. आहीं अनुष्ठानाचे आमंत्रण घेऊन घरीं आलों तो अशी बातमी समजली कीं, कपतानसाहेब* बरोबर दोन पलटणी घेऊन पयोगी गंगेपलीकडे दोन कोशावर येऊन उतरला आहे. साहेबांने स्वारावरोबर एक पत्र पाठवून श्रीमंतास कळविलें कीं, आहांस तुमचे भेटीचे प्रयोजन असल्यामुळे तुळ्यी उद्देशक सायंकाळ्यर्थेत उभयतां बंधु दिवाणजीस बरोबर घेऊन आमचे गोटात येऊन भेटावें. बरोबर हत्यार किंवा शिपाई आणू नये. श्रीमंताचे मनांत स्वतांविषयीं कोणत्याही प्रकारचा संशय नसल्यामुळे आपण निर्दोषी आहों असें पूर्ण जाणून व इंप्रजाचे न्यायावर भरंवसा ठेवून श्रीमंतांनीही लागलीच त्याच पत्रावर उद्देशक येऊन भेटतों असा शेरा लिहून पत्र परत पाठवून दिलें. तत्रापि या भेटीपासून काय होतें याची काळजी लागल्यामुळे उभयतां बंधूंस सर्व रात्र झोप आली नाहीं. ही बातमी शहरांत पसरतांच शहरचे लोक अगदीं तजा-वजा होऊन गेले. जिकडे तिकडे याच गोष्ठी चालूं होऊन हालचाल होऊन राहिली. कैक लोकांचे अभिप्रायांत श्रीमंतांनी

* जनरल विठ्ठलांक ६ जन १८५८ रोजी चित्रकूटास आला. मालीसन.

जाऊं नये, गेल्यास व्यर्थ कैदेत पदून कदाचित् प्राणासही मुक्तील व सर्व शहर लुटले जाईल असें होतें. किंतुके श्रीमंत निर्दोषी आहेत व खेरे रीतीने वागल्यास त्यास भय नाहीं, असेंही क्षणत होते. रात्रौ वारा घटकाचे सुमारास परदेशी दिवाणजी श्रीमंतांस भेटून न जाप्यावद्दल अनेक प्रकारचा उपदेश करू लागला. “उद्दीक तुम्ही जाऊं नये हेच फार चांगले आहे. गेल्यास मूठभर दारू खर्च न होतां इंग्रजांचा मनोदय साध्य होऊन तुम्ही कदाचित् प्राणास मुकाल; तुमची जिंदगी सर्व लुटली जाईल. याजपेशां आपल्यापाशी दारूगोळा आहे, लढवई लोक आहेत, आपण येथेच राहून जंग करू, यांत लौकिक आहे. मनुष्यांना कधींतरी मरणे आहेच, परंतु रांडमरणाने मरून जाणे हे तुमच्या शूर कुलास उचित नाहीं, अशीं अनेक प्रकारचीं शूरत्वाचीं भाषणे करून पेशव्यांचे मन वळविष्याचा यत्न केला. परंतु त्याजवर त्यांचा कांहीं ठसा पडला नाहीं. शेवटीं राधाकिसन परदेशाने कळविले कीं, आम्ही तर तुहाबरोबर येत नाहीं. आतांच आम्ही येथून दारूगोळा तोफा फौज वगैरे घेऊन जिकडे वाट फुटेल तिकडे निघून जाणार. परंतु तुम्ही आहास खर्चाकरितां दोन लक्ष रुपये दिले पाहिजेत. न दिल्यास आम्ही जबरदस्तीने घेऊन जाऊं. हे ऐकतांच श्रीमंतानीं विचार केला कीं, हा मनुष्य जिवावर उदार झाला आहे, त्याजला आपण खुशीने रुपये न दिले तर वाढ्याबाहेर फौज आणली आहे, ती सर्व लुटून फस्त करून टाकील. याजकरितां सामोपचाराने रुपये यावे हे बरें. असा विचार करून रुपये तेब्हांच दिले. ते रुपये घेऊन दिवाण

वाड्यांतून बाहेर पडून सर्व फौज बरोबर घेऊन मध्य रात्रीस जंग-
लांत निघून गेला. दाहा बारा कोशावर पाहाडी किळ्डा बंदोबस्ताचा
होता त्याचा आश्रय करून राहिला. इकडे श्रीमंतांनी ज्योतिषी-
बुवास बोलावून आणून त्यांस असें विचारले की, उर्दईक सायंकाळ-
पर्यंत आळांस साहेबाचे भेटीस जाण्यास मुहूर्त केव्हां आहे तो
सांगावा. तेव्हां जोशीबुवांनी मुहूर्त उजाडतां साडेपांच वाजतां
लग्नशुद्धी बरी आहे, बाकी दिवस उद्यांचा चांगला नाही, मर्जीस
येईल तसें करावे. असें सांगितल्यावरून नारायणराव व माधवराव
साहेबांनी साडेपांच वाजतां जावें असा निश्चय केला.

आर्ही हरीपंत भावे यांचे माडीवर निजलो होतो. तेथें पांह-
टेच्या सुमारास जागे होऊन गोष्टी बोलत बसलों आहों, इतक्यांत
स्वारांच्या घोड्यांच्या टांपाचा टप-टप आवाज कार्नी पडतांच
धामधूम काय आहे हें पाहण्याकरितां रस्याकडील खिडक्या उघ-
ङून पाहतों तों श्रीमंताची स्वारी साहेबांकडे जाण्यास निघाली
आहे, असें दृष्टीस पडले. बरोबर शिवंदीचे लोक सुमारे दोनशे
विनहत्यार होते. खुद श्रीमंत माधवराव व नारायणराव मेष्यांत
बसले असून पुढे भालदार पुकारत होते. उजेडाकरितां शेंकडे
मशाली पेटविल्या होस्या. त्या विनहत्यार स्वारीचा थाट पाहतांच
आळांस झांशीवालीवाई किल्याबाहेर पडून शत्रूचा घेर फोडण्याकरितां
निघाली त्या वेळचें स्मरण होऊन फार वाईट वाटले, व हे लोक
केवळ अपमान व दुःख पदरीं घेण्याकरितां जात आहेत असें वाटू
लागल. स्वारी झाराझर चाळून उजेडताचे सुमारास पयोष्णीचे पार
गेली. स्वारी साहेबांचे तंबूपाशीं येऊन पोंचली तों सहा घटका

दिवस आला. पुढे जाणार इतक्यांत साहेबांकडील स्वार येऊन असें कळविलें कीं, सर्व लोकांनी येथे राहून फक्त नारायणराव व माधवराव सोहेबांनी मेण्यांतून उतरून पायीच भेटीस यावे. बरोबर एकही मनुष्य घेऊ नये. ते समर्थी श्रीमंतांस अति दुःख झाले, परंतु येथवर आत्यावर दुसरे गत्यंतर नाहीं व आपण निर्दोषी आहोंत असें मनांत आणून निरुपायास्तव मेण्यांतून खालीं उतरले. व बरोबर एकही मनुष्य न घेतां तंबूकडे निघाले. श्रीमंत लोकां-बरोबर छत्री धरण्याकरितां एक मनुष्य असतो परंतु तोही बरोबर घेऊ दिला नाहीं. दिवस ऐन प्रीष्म ऋतूचे असत्यामुळे सूर्योचा प्रखर ताप सुख झाला होता. श्रीमंतांस उन्हांत जाण्याचा कधीही प्रसंग नसत्यामुळ व चित्तवृत्तीचा क्षोभ झाला असत्याकारणानें त्यांचीं मुखकमले आरक्त होऊन गेलीं, डोळे लाल झाले, श्रीमंत तंबू समोर येऊन पोंचले तेव्हां साहेब खाना खात बसला होता. व पुढेही चार घटका श्रीमंताची दाद घेतली नाहीं. त्याजमुळे भर दोनप्रहरच्या उन्हांत तंबूसमोर छत्रीशिवाय श्रीमंतांस उभें राहवें लागले. त्यांस बसावयास कोणी खुर्चीही आणून दिली नाहीं. त्याची अशी दीनावस्था पाहून त्यांचे लोक दूर उभे होते, त्यांस अति खेप येऊन खेषानें त्यांचे ढोळ्यांस अश्रु येऊ लागले. परंतु त्यांचा कोणत्याही प्रकारचा इलाज चालेना. या शरीराच्या व अप-मानाच्या तापामुळे श्रीमंतांस दे माय धरणी ठाय झाले. जीव कासा-वीस होऊन सर्वांगास घास मुटला. अति क्षुधा व तृष्णा उत्पन्न झाली, परंतु स्वीकारलेला मार्ग सोडणे गैर आहे, असें समजून त्या सत्वशील प्रस्तुतांनी होणारा ताप गड करून तसेच धीर धरून

उमेर राहिले. शेवटीं साहेब बाहेर येऊन एकदम तुळांस सरकाचे हुक्मावरून कैद केले आहे असे सांगितले, व लागलीच गोरे शिपायांस भोवताली गराडा घालण्यास हुक्म केला. याप्रमाणे नागबे तरवारीचे पाहज्यांत ठेविल्यावर जवळच एका झाडाखालीं श्रीमंतांचे मनुष्याकडून स्नान भोजनाची तयारी करविली, व तेथें त्यांस नेऊन गोरे शिपायांचे पाहज्यांतच दिवसाचा नित्य विधि त्यांचेकडून करविला.

दुसरे दिवशीं सकाळीं चार घटका दिवसास चित्रकूट शहरांत पांचसहादों गोरे व कांहीं काळे लोक येऊन श्रीमंतांचे वाढ्यांत शिरले. समोर दिल्हीदरवाऱ्यावर नगारखाना होता खांवर चटून नौबदी, नगारे, शिंगे वगैरे सर्व बाहेर रस्त्यांत भडाघड लोटून दिले. वाढ्यांत जाऊन सर्व कामगार मनुष्ये बोलावून टीप करून कैद केलीं. तितक्यांत नारायणराव साहेबांची बायको जवळचे बंगल्यांत जाऊन माडीवर बसली. गोरे लोकांनी सर्व जिंदगी गाड्यांत भरून गोटांत नेप्याचे काम सुरु केले. लहान मोठीं भांडींकुंडीं सर्व भरून घेऊन जात होते. वाढ्यापासून एक कोशपर्यंत एकसारख्या गाड्या वाहत होया. सोने, रुपे, जडाव हिरे, मोर्ती, माणिक, मोहरा, पुतळ्या वगैरे सर्व घेऊन गेले. खजिन्यांत कांहींएक ठेविले नाहीं. कापडांची दिंडे, सुटे कापड, विछाने, सत्रंज्या, जाजमे, लोड, तके वगैरे सर्व फरासखाना लुटून नेला. खांत कांहीं ठेविले नाहीं. हत्यारे तरवारी, बंदुका वगैरे वाढ्यांत कांहीं ठेविले नाहीं. दहीं, दुध, तूप, साखर, गूळ, तांदूळ गहूं वगैरे सर्व कोठी लुटून घेऊन गेले. फार काय लिहूं सुपे, टोपल्या, रोब्या, चांगल्या लांकडी फळ्या, घोंगडी,

कांबळे चिदा सुद्धां वस्तु मात्र नेली. द्रोण पत्रावळी देखील ठेविल्या नाहीत. नंतर नारायणरावांचे बायकोजवळ जाऊन आंगावरील दागीने मारीतले. तिने नथीखेरीज सर्व काढून दिले. ते घेऊन, आपले या गांवांत कोणी आस असल्यास तेथे राहण्यास जावे, हा मेणा भोईसुद्धां तयार आहे असे सांगितल्यावरून वाईसाहेब ईश्वरस्मरण करून मेष्यांत बसून आपले माहेरचे आसाकडे निघोन गेल्या. नंतर शिपायांनी देवघरांत जाऊन देवासहित सर्व उपकरणी नेली. शिवाय पाठ, चौक्या, चौरंग वगैरे जिंदगी गाड्यांत भरून तमाम गाड्या नेल्या. चित्रकूटवाल्यापाशी अर्ध बहुत असून व्यवस्थित सर्व जिनसा होल्या. एकंदर सोने मोर्तीं जवाहीर मिळून चार कोटीची मुख्य दोलत होती. याखेरीज भांडीं वगैरे; याषेकी कांहीएक ठेविले नाही.* असो. त्याचे मनुष्यांपैकीं आचारी, पाणके, शिष्ये, हुजरे वगैरे ब्रिनहत्यारी शंभर मनुष्ये ठेऊन बाकी माणसांस रजा दिली. वाड्यांत कारकून होते त्यांचाही तपास करून सर्व कागदपत्रांचा योडक्यांत हिशेब घेऊन त्यांनाही रजा दिली.

गा लुटीविषयी मालिसनने असें लिहिले आहे. "In the palace itself was stored the where-withal to compensate soldiers for many a hard fight. In its vaults and strong rooms were specie, jewels and diamonds of priceless value." पान २०१ व्हा. ३. या लुटीवर हक कोणाचा आहे याजबद्दल सर शूरोज व जनरल व्हीटलॉक या उभयतांत तंदा लागून हायकोर्ट आफ अँडमि-रस्टीने गिटलॉकने लोकांचा ह्या लुटीवर हक आंहे असा निकाल दिला.

इंग्रजसरकारने दुसरे दिवशीं श्रीमंताचे वाड्याभोवतीं पूर्व पश्चिम, दक्षिण उत्तर, जितके वाडे होते, तितक्यांचे मालकांस हुक्कूम केला कीं, आठ दिवसांत तुळ्हीं आपले वाडे पाढून टाकून जागा मोकळी करून घावी. नाहीं तर आह्सी वाडे मोडून टाकूं. व्याप्रमाणे आठ दिवसांचे आंत वाड्याभोवतीं मैदान करून टाकिले. दुसरे दिवशीं चित्रकूटावर बंदोबस्तकारितां कांहीं फौज ठेवून कपतान साहेब श्रीमंत नारायणराव व माधवराव यांस बरोबर घेऊन धुळुकारचे मुलुखांत बांद्याचे बंदोबस्ताकारिता निघून गेला.

चित्रकूटांत क्रोडो रुपयांचा ऐवज इंग्रजाने लुटला, यांत हरिकर्ण रविकर्ण हाणून एक अति श्रीमान बांद्याचा सावकार होता, त्याचा ठेव ठेविलेला अर्धे लुटला गेला. पूर्वीं हिंदुस्थानांत पेशव्यांनी स्वारी केली ते वेळेस जवळ पैशाचे पुरवऱ्याकरिता एक सावकार घेण्याचे इच्छेने श्रीमान् सावकाराचा शोध करून लागले तेव्हां हरिकर्ण रविकर्ण यांने असें सांगितले कीं, हिंदुस्थानांत माझी हुंडी चालत नाहीं असें एकही शहर नाहीं. असें सांगितव्यावरून या सावकारास पेशव्यांनी हिंदुस्थानांतील स्वाऱ्यांचे सोईकरितां आपलेबरोबर घेतले. सावकारानीं बादे हें शहर चांगले मनास आणून तेथेच वाढा बांधला. त्याचे पुत्र पौत्रही त्याच नांवानें प्रसिद्ध असून फार मोठे सावकार होते. बांद्याचा नबाब जेव्हां विघडला तेव्हां सावकारानीं कदाचित् बांदे शहर लुटले जाईल, अशा घास्तीने चित्रकूटचे यजमान विघडले नाहींत व तो किछाही चांगला मजबूद आहे, असें मनांत आणून चित्रकूटास अर्थे सुमार एक कोटीच्या मोहोरा पुतळ्या पोंचवून श्रीमंताचे खजिन्यांत ठेविल्या होत्या, व त्याच खजिन्यांत पोहे

कुटणाऱ्या अनेक विधवा ख्रियांनी सर्व जन्मभर कष्ट करून मिळविलेले शेंदोनशें रुपये पुरचुंडी बांधून निर्भय पाहेरेंदीचा वाडा समजून ठेविले होते. परंतु सर्वांचे नशीब फुटके असल्यामुळे सर्व अर्थ इंग्रज सरकारानें लुटला. आपला अर्थ सर्व लुटला असें समजतांच हरिकर्ण रविकर्ण यांनी इंग्रज सरकारास असें कलविले कीं चित्रकूट येथील लुटीत आमचा अर्थ, आहांची वंड फितूर वैगेरे किंचितही अपराधी नसून, व्यर्थ लुटला गेला आहे, आहांची अर्थ ठेविल्याबदल जमा खर्चाचे कागदपत्र आपल्यास सर्व सांपडले आहेत, व आमचे अर्थाचे बतेल्यावर आमचे नांवाची चिटी आहे. तो अर्थ आमचा आहांस परत देण्याविषयी दयाकू होऊन सरकारानें हुक्म द्यावा. आमचा अर्थ एकदम नाहींसा ज्ञाल्यामुळे आमचे पेटीचे वैगेरे सर्व काम अगदीं बंद पडण्याचा सुमार आला आहे. सबब अर्थ आहांस परत देणे नसल्यास सरकाराकडे आमचे रुपये व्याजी आहेत ते आमचे व्यापाराचे सोईकरितां आहांस एक महिन्याचे आंत सव्याज परत द्यावे. असा अर्ज होतांच इंग्रज सरकाराने हरिकर्ण रविकर्ण यांचा लुटीत घेतलेला अर्थ परत केला. ही बातमी चित्रकूटास समजतांच तेथील पोहे कांडणाऱ्या विधवांनी लापला पैका मिळण्याविषयी भडाभड अर्ज इंग्रज सरकारास केले. परंतु ला बिचाऱ्यांची दाद कोठून लागणार ! हरिकर्ण रविकर्ण इंग्रज सरकारचा धनको असल्यामुळे त्याचा ऐवज त्यांस परत मिळाला. गरीब बिचाऱ्यांची विधवांचे अर्ज कचऱ्याचे पेटीत गेले.

याप्रमाणे मौजा ऐकत कांहीं दिवस चित्रकूटांत आमचे यजमान हरीपंत भावे यांचे घरीं काढले. नंतर पुढे आतां काय करावे याचे विचारास लागलो. आहीं चित्रकूटांत कांहीं द्रव्य मिळविलें, परंतु याचे वस्त्रपात्र वगैरे कांहींएक न घेतां रोख रुपये वरोबर घेतले, व कांहीं मंडळी बांद्यास जाण्यास निघाली होती त्यांचे वरोबर बांद्यास कांहीं द्रव्य मिळविण्याकरितां जाण्याचा निश्चय करून निघालो.

बादे शहरचा नवाब इंग्रजांशीं बिघडला होता. प्रथम बंड झाले ते वेळेस कांहीं पलटणी धुलपुकारचे नबाबास मिळून त्यांनी दंगा करून इंग्रजांचे फार नुकसान केले होतें. पुढे इंग्रज फौज बांद्यास येऊन शहरास वेढा देऊन पांच दिवस लढाई केली. व शहर हस्तगत करून घेतलें. नबाबाचा सर्व वाडा लुटून फस्त केला. शहरचे लोक आमचे आतां काय होतें क्षणून अगदीं घाबरून गेले होते. परंतु त्यांचे पूर्व पुण्याईमुळे इंग्रज फौजेने शहरास हात लाविला नाहीं. याप्रमाणे बांद्याकडील हकीगत समजल्यामुळे बादे शहर निर्भय मानून द्रव्य मिळविण्याच्या इच्छेने हरीपंत भावे यांचा निरोप घेऊन बांद्यास जाण्यास निघालो. ब्रह्मावर्तीकडील कांहीं ब्राह्मण व कांहीं चित्रकूटाकडील मिळून नऊ ब्राह्मण आहां-शिवाय होते. वरोबर एक गाडी भाड्याची घेतली होती, त्यांत सर्वांनी आपआपलीं गाठोडीं ठंविली होतीं व सर्व आहीं पायी चालत होतों. मजल दर मजल जातां जातां एके दिवशीं सकाळी उठून सर्व मंडळी चालू लागली. आमची सामानाची गाठोडीं गाडींत असून अंगांत बन्यान, नेसूं पंचा व अंगावर उपर्यं व तंबाखूचा बटवा, त्यांत सतुचीं पिशवी, साखर, मेथीचा वाळलेला

पाला व एक पितळेचा मोठा कटोरा एवढे ऐश्वर्य जवळ होते. बाकीची चिरगुटे पांघरुणे व भांडीं वैगेरे सर्व चिजवस्त गाठोऱ्यांत होतीं व गाठोऱ्याची गाडी पांहाटेस आमचे अगोदर रवाना केली होती. दाहा वाजायाचे सुमारास एका गांवांशी छायेखालीं उतरून म्नानसंथादि कर्म आटोपून पुनः चाढू लागलो. दिवस उन्हाळीचे असल्यामुळे सुर्याचे तेज अति प्रखर पटून जीव कासावीस होऊ लागले म्हणून पुनः एकवार झाडाचे छायेखालीं बसून वारावर दोहोंचे सुमारास पुनः चाढू लागलो. मंडळी एकमेकांशी बोलत चालत होती. आहीं चुलते पुतणे मागाहून बोलत बोलत चालत होतों. बोलतां बोलतां काका काहीं बोलत नाहींत असें पाहून मी त्यांजकडे पाहिले तो काकाचे तोड आरक्त झालें होते, नेत्र लाल झाले होते व शरीराचे झोकांडे जाऊ लागले होते. ही दशा पाहतांच मी घावरून जाऊन काकास हातानें घरून चाढू लागलो. परंतु पांच दहा मिनिटांत त्यास उन्हाळीची लक्पूर्ण लागून सर्व भार माझे अंगावर टाकिला व काका बेशुद्ध झाले. तेव्हा सर्व मंडळीस हांक मारून त्यांस काकाची स्थिति दाखविली. सर्वांनी असें सांगितले की, जवळच एक विहीर आहे तेथें त्यांस घेऊन जावें. नंतर सर्वांनी मिळून काकांस त्या विहिरीवर नेऊन झाडाचे छायेखालीं माझे अंगावरील उपर्ये जमिनीवर अंधरून त्याजवर ठेविले. रसी व लोक्या ऐवजीं एक पितळेची तपेली घेऊन मी विहिरीवर धांवत जाऊन पाणी काढून आणले व काकाचे डोळ्यांस व मस्तकास लाविले, बटव्यांतील मेथीचा पाला काढून पाण्यांत कुसकरला व काकांस बसले करून सर्वांगास चोळला.

परंतु त्यांस कांहीं केल्यानें शुद्ध येईना. ते वेळेस मी वेड्यासारखा होऊन मंडळीस विचारू लागलों कीं, येथून गांव किती दूर आहे? मंडळी सांगू लागली कीं, दोन कोश मार्गे पुढे गाव नाही. येथे आमचा वराच खोळळबा झाला. आमची भाड्याची गाडी लांब वर गेली आहे, तीस संध्याकाळीं मुक्कामावर गाठले पाहिजे. येथे आम्हीं सर्व बसलों तर गाडी मुक्कामावरून चुकून जाईल व आमचे नुकसान होईल. आम्हांस येथे बसतां येत नाहीं. आम्हांस गेले पाहिजे, असे म्हणून ते सर्व नज असामी उभे राहिले. हे शब्द ऐकतांच माझे पोटांत धस्स होऊन माझें अवसान गळून गेले. आतां हे सर्व असामी मजला अरण्यांत सोडून गेले तर माझी व काकांची काय अवस्था होईल, हें मनांत येऊन मजला रडूं कोसळले. तेव्हां मी गयांवयां होऊन मंडळीचे पायां पडून बोळूं लागलों कीं, तुम्ही ब्राह्मण आहांत; तशांत काकांचे परिचयाचे आहांत; तुम्ही या दीन ब्राम्हणाला संकटांत सोडून जाऊं नकां. मजला इकडील भापा साफ येत नाहीं, व काकांस शुद्ध नाहीं श्वास मात्र राहिला आहे. मार्गे पुढे दोन कोशाचे आंत गांव नाहीं, याजकरितां मजला येथे सोडून गेलां तर काकांस कदाचित् मृत्युही येईल. मजवर कृपा करून मला या संकटांतून काढलें तर मी तुमचे उपकार जन्मभर विसरणार नाहीं, आपण काकांस उच्छ्रून या पुढील गांवांत घेऊन जाऊं, मग तुम्ही गेल्यास हरकत नाहीं. असे मी पुष्कळ प्रकारे लांची विनवणी करून बोललों. परंतु ला कठिनहृदयांस माझी दया आली नाहीं. आमची गाडी दूर गेली आहे, आम्हांस तीस मुक्कामावर गाठलेंच पाहिजे, असे म्हणून मंडळी

चालती झाली. तेव्हां मी रडत रडत त्याचे मार्गे धोवत जाऊन त्यांस विनविले कीं, आपली गाडी पुढे गेली आहे, तर दोन जलदी चालणारे असामीनी पुढे जाऊन गाडीस मुक्कामावर गांठून थांबवावे. बाकी सात असामी येथे राहून मजला संकटातून काढा. या अनाथाला अरण्यांत सोडून जाऊ नका. असेही ह्याणत शेंपन्नास कदम दीनासारखा रडत रडत त्याचे मार्गे गेलो व मार्गे फिरण्याविषयी त्यांची विनवणी केली, परंतु ते निर्देय ब्राह्मण थांबले नाहींत. शेवटी मीं सांगितले कीं, तुम्ही आमचे जातभाई असून या देशांत राहिल्यामुळे अति निर्देय झाला आहांत. तुम्हांस तुमचे जातभाईची व स्नेहांची सुद्धां दया येत नाहीं. एकवार तरी तुम्ही मजवर दया करून तुमचे मित्राकरितां आपला निर्देयपणा टाका. गाडी पुढे जाऊन नुकसान झाले तरी हरकत नाहीं, मी यथाशक्ति तुमचे नुकसान भरून दैरेन. तुमच्या पापामुळे ब्रह्मार्वते क्षेत्री लुटींत तुमचे नुकसान काय कमी झाले आहे? तुम्ही आणखी मित्रत्यागाचे भयंकर पातक करू नका. इत्यादि निर्भत्सना करूनही त्यांस मार्गे फिरवण्याचा यत्न केला. परंतु ते पाषाण-हृदयी ब्राह्मण उलटे झराझर चाळू लागले. तेव्हां मला क्रोध अतिशय येऊन माझे हात, पाय, ओंठ थरथरा कांपू लागले. व तोंडातून शब्द निघेनासा झाला. मग मी निरुपायास्तव तेथेच उभा राहून त्या ब्राह्मणाखामांस शाप दिला. “तुम्हीं नराधम ब्राह्मणबीजाचे खचित नव्हत. तुम्हांस या घोर पापाबद्दल नरकवास यावतचंद्रदिवाकर भोगावा लागेल. तुमच्या भरंवशावर आम्हीं चित्रकूटाहून निघालों असतां या अरण्यांत आम्हांस संकटात सोडून

जातां याजबद्ध एरमेश्वर तुळ्यांस खचित शासन केल्यावांच्चून राहणार नाहीं. असें म्हणतां म्हणतां ते ब्राह्मण दिसतनासे झाले. मग मी रडत रडत काकांपाशीं येऊन बसलो.

त्या प्रसंगांत माझे हृदयांत जो दुःखोदधि उसकून गेला त्यापुढ मोठ्या वाढळांतील समुद्राचा क्षोभही अगदीं शांत आहे, असें म्हटलें तरी साजेल. एक तर त्या कूर ब्राह्मणाच्या निर्दयतेमुळे माझें चित्त अगदीं खवळून गेलें होतें, परंतु माझा नाईलाज असल्यामुळे त्या क्रोधाचें पर्यवसान केवळ अश्रूतच होई. इकडे काकांची दुर्भर चित्ता येऊन पडली होती. आतां मी यांस शुद्धीवर आणण्यास काय यत्न करू व येथेच जर मला टाळून काका सर्गवासी झाले तर त्यांची मी व्यवस्था कशी लावू. गावांत जाऊन कांहीं मदत घर्हैन तर रात्र पडून माणसें येण्याचे पूर्वीच काका, कोळ्हे, कुत्रे वगैरे दुष्ट श्वापदांच्या भक्ष्यस्थानीं पडतील. इत्यादि निरनिराळ्या तरंगांनीं माझें मन व्याकूळ होऊन गेले. मजला मदत करण्यास या बंडाचे दिवसांत या रस्त्यानें कोण भेटणार, आणि भेटला तरी तो मला महापातक्याला मदत कां करील, असें मनांत येऊन डोळ्यांतून एकसारख्या अश्रूधारा चालल्या. पुन्हां एकवार मनांत उमेद येऊन रसी लोटा घेऊन धांवत जाऊन विहिरीचे पाणी काढून आणलें, व काकांच्या डोक्यांवर शिंपडलें, नेत्रांस लाविलें, बटव्यांतील साखर मेथीचा पाला काढून कटोऱ्यांत कालवून अंगास लाविला, परंतु त्यांस शुद्ध येईना. मी दुःखानें वेळा होऊन काकांस मोठमो-च्यानें हाकां मारिल्या, परंतु ते ओ कसचे देतात! याप्रमाणे एक तासभर खटपट केली, तरी यश येईना. तेब्हां अत्यंत भांत्रावून

जाऊन माझें अवसान अगदीं सुटले व मी मोठमोळ्याने रडूं लागलो. आतां मला हे खचित सोटून जाणार असें वाटूं लागून काकांचे मोठेपणाची मला आठवण येऊं लागली. त्याचे ओळखीने व विद्रूतेने उजजनी, ग्वालहेर, झांशी, ब्राह्मावर्ते इत्यादि ठिकाणी मुख कंस झाले, अशा अनेक तऱ्हेच्या आठवणी होऊन अधिकाधिक रडूं कोसलले. अनेक वार, दुःखांतून—केवळ प्राण-संकटांतून सुटून परमावधि आनंद झाला, त्या आनंदाचा कळस येथे झाला काय असें वाटून माझा शोक भडकून गेला. लहानपणापासून इथंभूत सर्व वृत्त डोळ्यांसमोर उभे राहिले, मजला विष्णू दृष्टीस पडेल तो सुदिनच समजला पाहिजे ह्या मातुश्रीचे शब्दाची आठवण येऊन कंठ दाटून गेला. तीर्थरूपांचे, हरीपंताचे, त्याच्या शपथेचे स्मरण होऊन दुःखाने जीव कोबून गेला. त्यांचा तर वृद्धापकाळ झाला आहे, पण घरचे संसाराचे ओळें माझे डोक्यावर आहे, या संसाराची आतां काय वाताहात होणार, या एका बन्यान्याचे ऐश्वर्याने घरीं परत मी कसा जातो, त्या गुडामांनी आमचा गाडीत असलेला सर्व अर्थ चोरला असेल, व त्याकरितांच त्या दुष्टांनी हें काम केले असेल, इत्यादि अनेक विचारांनी मन उद्दिश्य होऊन रडतां रडतां डोळ्यांतून पाणीही पडेनासे झाले. संध्याकाळचा सुमार झाला सूर्य तांबडा होऊन बहुतेक क्षितिजावर जाऊन पोंचला. सर्व आकाश व पृथ्वी सूर्याचे तांबड्या किरणांनी रक्तमय व उदास दिसून लागली. वृक्ष निश्चल दिसून मेल्यासारखे भासूं लागले. मीही निश्चल प्रेतासारखा होऊन काष्ठवत् झालेल्या काकांचे डोक्याशीं बसलो होतो.

यापुढे रात्रीचा समय होऊन व रात्र पडल्यावर सर्पांनी व श्वाप-
दांनी भरलेल्या अरण्यांत मी आपला व काकांचा जीव कसा वांचवूं
ही कल्पना मनांत येतांच दुःखानें व माझ्या अनाथ स्थितीने अगदी
व्याकूळ होऊन एकदम उभा राहिलों व पश्चिमेकडे तोंड करून हात
जोडून प्रार्थना केली. हे सूर्यनारायण ! मजवर दया कर. तूं
ब्राह्मणाचा कैवारी आहेस ? मठा एकश्याला या अरण्यांत टाकून
जाऊं नकोस. असें म्हणतांच त्याचे कृपेने, काकांचे पूर्वपुण्याईने व
आमच्या कुटुंबाचे नशीबानें, सर्वांत हरीपंताच्या विलक्षण ईश्वराराधना-
प्रभावानें एक रांगडा गाडीवान दुरून येतांना दृष्टीस पडला. त्यास
पाहतांच मजला परमावधि आनंद होऊन एकदम मी ल्या गाडीकडे
धांव ठोकली. गाडी जवळूऱ्याऊन त्यास काकांची सर्व हकीकत
सांगितली व काकुळ्यांने विनवणी केली की, कसे तरी करून
काकांस गाडींत घेऊन या जवळील गांवांत पोंचव. मी तुजला
दोन आणे मजूरी देईन. या दुःखांतून पार पाडल्यास मी तुझे
उपकार जन्मभर विसरणार नाहीं. असे सांगतांच त्याने कबूल
केले, व आही दोघांनी काकास उचदून गाडींत ठेविले, व मी
गाडींत काकाजवळ बसून गाडी चालती केली. तेथां गाडीवान
यानें या गांवांत माझे आस पुष्कळ आहेत म्हणून मी गांवांत
येणार नाही; गांवाबाहेर ठेवीन असें सांगितले. गांवांजवळ येऊन
पोंचतांच एका लिंबाचे शाढाखालीं आही काकांस उतरून ठेविले
व मी पंथ्या अंगावर टाकून मान सावरून नीट करण्याच्या नादास
गुंतलो. तो इतक्यांत गाडीवान भाड्याचे पैसे न घेतां बेल उधळीत
चालता झाला. हें पाहतांच मी त्याजमार्गे पैसे देण्याकरितां धांवत

गेलों, परंतु गाडी दूर गेल्यामुळे नईलाज होऊन परत आलों. नंतर मला वाटूं लागले की हा कोणीतरी ईश्वरस्वरूपी गाडीवान मजला दुःखां-तून काढण्याकरितां आला होता, यांत संशय नाही. कारण त्यास दुसरी-कडे जाण्याचे असून या गांवांत त्याचे मनांत येण्याचे नसतां मजला येथवर पोंचविले व पैसे न घेतां निश्चन गेला. शिवाय परमेश्वराचा धांवा करितांच गाडीवान पुढे येऊन ठाकला, हा चमत्कारच झाला, मला प्रस्त्रक्ष परमेश्वर भेटला असतांना मीं मूर्खानें त्याचे चरण ध-द्वन आणले जीविताचे सार्थक केले नाही. याजबद्दल मला पुष्कळ वेळपर्यंत अति पश्चात्ताप झाला. अशा विचारांत गर्क आहे तों दोन रांगडे ब्राह्मण येतांना दृष्टीस पडले. त्यांजपाशीं जाऊन त्यांस कां-कांचे सर्व वृत्त सांगून दोन दोन पैसे देण्याचे कवूळ करून काकांस गांवांत नेविले व पिंपळाचे पारावर आपले उपरणे आंथरून वरती रेविले. त्या पारामोवतीं ब्राह्मण कळबी वगैरे लोकांची वस्ती होती.

सर्व दिवसभर श्रम केल्यामुळे मजला भूक अत्यंत लागून जीव अगदीं गळून गेला. काकांस श्यास होता व त्यांचे आंगही गार प-डले नव्हते. हे चिन्ह मनांत आणून काका सावध होतील अशी मला आशा उत्पन्न झाली होती. काका सावध झाले तर त्यांस लागलीच खावयास लागेल असें मनांत आणून प्रथम कांहीं खावयास तयार करण्याच्या उद्योगास लागलो. गांवांत हिंदून कुंभाराचा शोध करून पाण्याकरितां एक मठके व खिचडीकरितां एक मठके अशी दोन घेतली. नंतर वाण्याच्या दुकानीं जाऊन मुगाची डाळ, तांदूळ व मीठ इतके जिन्नस घेतले, आणि पारावर परत येऊन पाण्याची चौकशी करू लागलों, तों पाराजवळची विहीर खगे पाण्याची आहे,

व गोडे पाणी दूर आहे, असं समजले. तेव्हां मोळ्या कष्टानें गोडे पाण्याचे विहीरीवर जाऊन पाणी आणले. प्रवासांत काय काय प्रकारचे दुःख आहे, याचे पक्के चित्र डोळ्यांसमोर उमें राहिले. इतक्या खटपटीस घटकाभर रात्र झाली. नंतर गवऱ्यांची थाळ रचून मडक्यांत खिचडी शिजत ठेविली. तो एक बेरागी तेथे होता त्यानें माझे सर्व वृत्त पाहून सदय होऊन काकांची हकीगत विचारिली व असें सांगितले की, तुम्ही या खाण्या विहिरींतील पाणी काढून त्याचे मस्तकावर शिपीत वसा. दोनचार घागरी पाणी शिपले लगजे तो व्राम्हण सावध होईल. असें सांगतांच गोडे पाण्यानें घागर भरलेली होती छणोन आसपास मातीची दुसरी एक घागर मिळण्यावधीं यत्न करितां एका सदय बाईनें एक मातीची घागर दिली. मग पाणी शिपडण्याचा प्रकार मुरु केला. इकडे खिचडी शिजत होती. रात्र चांदण्याची होती, त्यामुळे साफ दिसत होते. घागर भरून आणोन कांहीवेळ शिपडून अर्धी घागर झाली लगजे मस्तकावर पाण्याची घार धरीत असे, याप्रमाणे चार घागरी पाणी घातले. तेव्हां काका शुर्द्धात येऊन त्यांनी असें भाषण केले की, अरे विष्णु मजला यंडी फार वाजते पाणी पुर कर. असें काकांच्या तोंडचे शब्द ऐकतांच मजला जो आनंद झाला त्यास उपमा नाही. मग काकांनी प्रश्न केला की, नऊ असामी व्राम्हण कोठे गेले; ते समयी मी लांस सर्व हकीगत सांगितली. ती एकून काकांस गहिरवर आला तो सावरत नाहीसा झाला व मलाही गहीवर येऊन बोललो की, काका या देशांत तुक्काशिवाय मी अनाथ झालो होतो, परंतु ईश्वराचे

कृपेने माझे मा॒ तुळ्ही॑ परत निघालांत, असो. आतां बोलणी॑
पुढे॑ होतील, तुळ्हांस भूक लागली॑ असेल, मी खिचडी॑ शिजविली॑
आहे॑ ती थोडीशी॑ खा. असे॑ क्षण॑न सोबते॑ नवहते॑ सबव एक दोर
कंवरेस लाऊन बटव्याचा॑ फडका॑ भिजवून लंगोटा॑ नेसून, खिचडी॑
थोडी॑ ओळे॑ पंचावर घेऊन तोंडी॑ लावण्यास साखर घेतली॑
आणि काकांस गेली॑ तितकी॑ खावू॒ घालून त्यांस कोरंड वृळ॑
नेसवून एका॑ उपरण्यावर निजविले॑. व मीही॑ ते॑ दिवशा॑ स्वस्थ-
पण॑ खिचडीभोजन केले॑. इतके॑ होईतो॑ गत्र दाहा॑ घटका॑ झाली॑.
आतां तुळ्हांस चालत जाण्याची॑ शक्ति॑ येईपर्यंत येथेच राहिले॑ पाहिजे॑,
गाडींत आपले॑ गाठोडे॑ गेलें॑ व त्यांत आपले॑ रुपये॑ गेले॑, परंतु॑
त्याचा॑ आतां शोक करून उपयोग नाही॑. तृतीयांत दाहा॑ रुपये॑
आहेत तितक्यावर होईल तितका॑ गुजारा॑ करू॒. गेल्या॑ रुपयाचा॑
शोक कशास पाहिजे॑! आपण जिवंत आहो॑ तर शेंकडो॑ रुपये॑
मिळतील. परमेश्वराने॑ तुळ्हांस वांचविले॑ हाच परम लाभ मानला॑ पाहिजे॑.
इत्यादि॑ बोलणी॑ होऊन स्वस्थ मनाने॑ पिंपळाचे॑ पारावर निद्रा॑ केली॑.
सकाळी॑ उठून दूध तूप साखर आणून काकाकरितां॑ लवकरच भोजन
तयार केले॑. याप्रमाणे॑ सकाळ संध्याकाळ लवकर भोजनं आटोपीत
असू॑. आठ दिवस राहिल्यानंतर काकांस थोडी॑ शक्ति॑ आली॑ व चार
चार कोशा॑ रोज चाढू॑ असे॑ त्यांनी॑ सांगितल्यावरून तेथून निघालो॑.

परमेश्वरान्या॑ कृपेने॑ एका॑ संकटांतून निघाला॑ तो॑ देव विपरीत
असल्यामुळे॑ नळ राजाप्रमाणे॑ दुसऱ्यांत येऊन पडलो॑. जातां जातां॑
आदी॑ एका॑ पुण्यांत क्षणजे॑ सुमारे॑ दाहा॑ पंधरा॑ घराचे॑ खेळ्यांत
छिंबाचे॑ शाडाखाली॑ उतरलो॑. तेब्हां॑ एक वृद्ध म्रामस्थ येऊन आ-

झांस सांगूं लागला कीं, येथून वीस वे; रावर जलालपुरास लढाई होऊन इंग्रज सरकारचा जय झाला आहे, व बंडवाले पद्धन गेले आहेत. याजकरितां आळांस इंग्रज सरकारचा असा हुक्म आहं कीं, येथे कोणीही मुशाफर अगर बैरागी आल्यास त्यास केद करून जलालपुर येथे पाठवून घावें. जलालपुरास फांशी लावून ठेविली आहे. जो सांपडेल त्यास फांशी देतात. हे ऐकतांच आमची पांचावर धारण बसली. आही या वृद्धाचे हातापायां पद्धन सांगितले कीं, आही बंडवाले नाहीं, यात्रेकरी पितापुत्र आहो. आही दक्षिण देशचे राहणारे असून इकडे यात्रेकरितां आलों तों या भयंकर तापत्रयांत सांपडलों. याजकरितां आमांवर दया करा. तं ऐकून तो वृद्ध सदय होऊन म्हणाला, वे आहे. आही मुद्राम तुळांस त्रास देणार नाहीं. परंतु चौकशीकरितां येथे पलटणी लोक आले तर तुमचें नशीब. तुली मग रस्ता सुचेल तसें करा. असें लणून तो निखून गेल्यावर आही स्नान भोजने केली. आदी घरून कोणत्या कुमुहूर्तीवर निघालों होतों हे मला समजत नाही. या मुहूर्ताचा योग आम्ही एका संकटांतून निघावें तों दुसऱ्या संकटांत पडावें, दुसऱ्यांतून निघून तिसऱ्यांत पडावें याप्रमाणे संकटपरपरेत पद्धन अलंत दुःखी बळावें असाच होता. आम्ही जेवण होऊन स्वस्त बसलो नाहीं तों अकस्मात कांहीं यमस्वरूपी गंगापारी काळे पलटणीचे लोक तेथे आले. यानी आळांस पाहतांच ठीक आहे तुलीं दक्षिणी बंडवाले आहो, तुमचें नांव काय? तुळांस जलालपुरास घेऊन गेले पाहिजे, मग तुळांस साहेब मारो अथवा तारो, असें लणून त्यांनी आळांस केद केलें. आम्ही जिवाचे भीतीनि व्याकूल होऊन त्याची

अनेक प्रकार विनवणी केली, व आम्ही उढवई नसून मुंबईकडचे भट्टमिक्षुक आहो, आक्षांस तुक्की जीवदान द्यावे, वगैरे सर्व हकीगत सांगितली. परंतु त्यांनी--आम्हांस, हुक्म आहे त्याप्रमाणे आम्हांस जलालपुरास नेलेच. पाहिजे तुमची हकीगत तुक्की साहेबांस सागा. मग तो तुम्हांस पाहिजेल तर सोडील,-असें सांगून ते आपले जेवाखायचे उद्योगास लागले. आम्ही भयातुर हो-ऊन ठिकच्या ठिकाणी वेळ्यासारखे बसलो. उदईक पहाटेस आक्षांस घेऊन जलालपुरास निवण्याचा त्यांचा बेत दिसला. परंतु संध्याकाळचीं जेवणे करण्याची आक्षांस इच्छा होईना. जीवाच्या भीतीने मूक, तहान, निशा सर्व नाहीसे होऊन आमचे मनांत अनेक विचार येऊ लागले. जलालपुरास गेल्यावर साहेब आक्षांस सोडावयाचा नाही असें आक्षांस निर्विवाद वाढून आक्की फांशी जाणार असी दुस्तर भीती येऊ पडली. शैकळीं ठिकाणी जिवावर प्रसग आले, परंतु आपला मूळु जलालपुरासच ठरला असल्यामुळे त्या सवातून वांचलों गेलों व त्या प्रश्न्यात येऊन त्या यमर्किकराच्या शातांत सापडलो. “विवाहशार्थ मन्त्र जननं मरणं तथा ॥ कठे बद्धा टडं सूत्र यत्रस्यं तत्र नीयते ॥” शेवटीं गुड्यावर हात टेकून दीन घदनांनी त्या यमस्वरूपी हांसत खिदलत असलेल्या शिपायांकडे संध्याकाळ होईपर्यंत पहात बसलों होतो. प्रत्येकाचे मनांत निरनिराळे विचार चालले होते. आक्की फांशी गेल्याची बातमी आपले घरीं कळेल करी, याचेच कांहीं वेळपर्यंत मला वाईट वाटत होते. चार घटका रात्र पडल्यावर ते शिपाई लोक आक्षांवर पाहारा नेमून झांपी गेले. मनुष्यांवे

मनांत विवार चाळले ह्यणजे ते कोणत्या थरास पैंचतात याचा कांहीं विलक्षण चमत्कार आहे. विचार करितां करितां मला अंस सुचलें की, जर धुव नक्षत्र पाहिले तर साहा महिने मृत्यु नाहीं असें शास्त्रांत सांगितले आहे. तर आपण धुव नक्षत्र पाहिले ह्यणजे आपल्यास कांहींएक भय नाहीं असें वाटून मी काकांस धुव नक्षत्र दाखविण्याकरितां बाहेर बोलाविले. मग आहीं दोघांनी धुव पाहिला, व आपल्या ठिकाणी कांहीं स्वस्थ मनानें येऊन बसलो. लावेलेस दोन गौड ब्राह्मण आहावर पहारा करीत होते. त्यांनी आत्मांस तुळीं काय करितां असें विचारत्यावरून आहीं त्यांस वाक्यासह धुव नक्षत्र पाहिल्याचे फळ शास्त्रांत सांगितलेले मांगितले. आमचे सुदैवानें त्या ब्राह्मणांनी लहानपणीं कांहीं शास्त्राभ्यास केला होता, त्यांचे ठिकाणी आहांविपर्यीं किंचित पूज्यबुद्धि उत्पन्न होऊन त्यांनी आलांस अनेक धर्मसंबंधे प्रश्न केले, व आहीही आपला कार्यभाग साधेल या आशेने बरंच पाडित्य केलें. तेव्हां त्या शिपायांची आहीं भिक्षुक आहों अशी खातरी होऊन त्यांनी आलांस सांगितले कीं, आहीं तुळांस गांवांची नावं लिहून देतों, त्या त्या गांवावरून जालवणास जावें, नाहीं तर फुकट मारले जाळ. कोणत्या मनुष्याची कोणत्या प्रकारे ओळख पढून त्याजपासून आपल्यावर कसे उपकार होतात हें दैवचरित्र मोठे अतर्क्य आहे. असो, त्यांनी वचन दिल्यावर आहीं स्वस्थपणे निद्रा केली. सकाळी उठून त्या शिपायापासून गावं टिपून घेतलीं व त्यांचे उपकार मानून त्यांस राम राम करून आम्हीं चालते झालो. आणि यादीप्रमाणे मुकाम दरमुकाम करोत जालवणास जाऊन पैंचलं.

भाग ७ चा.

—००५०—

ग्वालदेर व मध्याहिंदुस्थान.

इत्यं विचिन्तयति कोशगते द्विरेषे ।

हा हन्त हन्त नलिनीं गज उज्ज्वार ॥

यादीप्रमाणे सुक्राम दर मुक्राम करीत आम्हीं जालवणास पौहोंचून तेथें विष्णुमंदिरांत उत्तरां. तेथें एक प्रमाणिक उपनांवाचा ब्राह्मण, ग्वालहेरीहन आलेला भेटला; त्याने लष्करांत बंडवाळे लोकांनीं केलेल्या दंग्याची समग्र हकीगत सापितली. ती येणेप्रमाणः—ग्वालहेरीत शिवांच्या पदरीं लढवाई लोक होते, ते तात्या टोपी यांनीं कितूर केले असल्यामुळे, कालपीवर मोड झाल्यावर बंडवाल्यांनीं ग्वालहेरीकडे रोंख फिरविला, व मुरारावर शिवाच्या फौजेची ठावणी होती, तेथें पौहोंचून मोर्चा वांधला; व शिंदे यांस असें कळविले कीं, आम्हांस खर्चाकरितां चार लक्ष रुपये वावे, गाहीं तर लढाईस सिद्ध व्हावें. तेव्हां दिनकरसाव राजवाडे दिवाण यांनीं जबाब दिला कीं, आली लढाईस तयार आहो. जयाजी महाराज शिंदे व दिवाण व इतर सर्व मंडळी मुरारचे नदीवर पौंचून लढाईची सिद्धता केली. शिवाकडील कित्येक लोकांनीं तेव्हां शिवांस असे कळविले कीं, आम्हीं लढाईचा आव मात्र घालू, परंतु गेशव्यांवर गोळा टाकणार नाहीं, कारण ते आमचे व तुमचे सर्वांच मालक आहेत. इतक्यांत बंडवाळे लोकांकडील तोफेस वत्ती झाली, न वांग वाजे लागलीं. शिंदे व दिवाण यांनीं आपलेकडील गोलं-

दाजास तोफेस बत्ती देण्याविषयीं सांगण्याची शिकस्त केली, परंतु गोलंदाजांनी-आम्ही निमकहरामीपणा करणार नाही-असा जबाब दिला. राजवाडे घोड्याखालीं उतरले व राजाही खालीं उतरला व तो-फेस बत्ती देऊ लागले. परंतु तोफांत बाजरीच्या ऐत्या घातल्या असल्यामुळे आवाज खोटे होऊ लागले; ते समयीं राजा व दिवाण घाबरून गेले, व घोड्यावर स्वार होऊन आण्यास जाण्याचा विचार करून घोडे पिटाळले. इकडे लढाईचे तोंड लागले, इकडील तिकडील शें दोनशें माणसें जाथा झाली नाहीं इतक्यांत समजले की, राजा व दिवाण निवून गेले, तेव्हां शिंद्याकडील लोक पकून गेले. लढाई वंद झाली. श्रीमंतांनी शाहाजाण्या वाजवून ते उष्कराकडे येण्यास निघाले. शिंदे सरकारचा फुलबाग म्हणून एक अति रमणीय बाग होता, त्यांत शिरून बंगव्यांत श्रीमंत एक रात्र राहिले. बंडवाल्यांनी वागेचा सर्व विवर्स केला. हत्ती, उंट वैगरेनीं झाडे उपटून टाकिलीं. बंगव्यांतील आरसेसुद्धां फोडले. इकडे शहरांत सराफा वैगरे ठिकाणीं मनुष्ये फिरतनाशीं झालीं, व दुकानें वंद पडलीं. मग श्रीमंतांनी दंतंडी पिलवून दुकाने उघडवून व्यवहार सुरू करविला. प्रथम शहरांत सरकारवाढ्यांत कोणास पाठवावें असा रावसाहेब विचार करितात तों झांशीवाली बाई शहरांत जाण्यास तयार होऊन तिनें आज्ञा मागितली. श्रीमंतांनी सांगितले की, शत्रूंचे शहर आहे, वाढ्यांत अनेक धोके असतील, वंदोबस्तानें जाव. तेव्हां बाई दोनशे स्वार वरोवर घेऊन मोळ्या सावधपणानें शहरांत शिरल्या व सराफ्यांतून मोळ्या थाटानें बंदुकांचे आवाज काढीत, शिंद्यांचे वाढ्यांत प्रवेश केला. वाढ्याकडील पिछाडीकडे लोक मुळीच

गाले नाहीत. कारण बायजाबाई शिंदीचे कारकून तेथें होते, यांनी इकडे बाईसाहेबांचे राहणे आहे इकडे आपला मनुष्य येऊ नये, असे सांगतांच झांशीवालीने सर्व लोकांस ताकीद दिली कीं, जीं कुलुपे बाईजाबाईचीं असतील तिकडे आपणास जाणे नाही. बायजाबाईसाहेब चार पांच दिवसांपूर्वीने नाडा सोडून परेडीकडे निवृत्त आल्या होत्या. झांशीवालीने वाढ्यांत आघाडीकडे जाऊन सर्व जिटर्गी आपल्या कवड्यांत घेतली, व तात्याटोपी आणि श्रीमंतांस निरोप पाठविला कीं, आपण आतां यावें, वाढ्यांत कांहीण्क कपट नाही. तेव्हां रावसाहेब मोठ्या थाटाने शहरांत येऊन, हळ्हळ्हळ्ह वाजारांतून वाढ्यांत आले. शिंदे सरकारचे कारभारी, कारकून वगैरे भेटले, यांस श्रीमंतांनी सांगितले कीं, आक्षांस येथें ब्राह्मणभोजन करणे आहे; त्यास उगांपासून येथें मुक्तद्वार भोजनाचा बंदोबस्त करावा. वेसनाचे लाडू पक्कान करून, पात्रीं एक रुपया दक्षिणा यावी; असं आम्ही आहो तोपर्यंत चालले पाहिजे. तेव्हां वांकनीस वगैरेनीं, “महाराज हुक्म करतात त्याप्रमाणे सर्व सिद्धता आहे, बंदोबस्त करतो” क्षणून सांगितले. आणि दुसरे दिवसापासून मुक्तद्वार मुरुके केले. दर पात्रास रुपाया दक्षिणा मिळूळ ठागली. दोनचार दिवसांनंतर शिंदे सरकारची गंगाजळी क्षणून खजिना ठेवण्याची जागा, माहादजी बाबा होते तेव्हांपासून होती, ती गंगाजळी कोठे आहे क्षणून तपास करून, रावसाहेब व तात्याटोपी, व झांशीवाली वगैरे सर्व सरदारांनीं जाऊन तो खजिना आपल्या ताब्यांत घेतला. सोने, रुपे, मोर्तीं वगैरे सर्व अर्थ पाहून, तात्याटोपी यांनी प्रश्न केला कीं, जर माहादजीबाबा शिंदे सरकारापासून यांत अर्थ ठेवीत आले

तर तसा अर्थ येथे कां नाहीं ? तेव्हां गंगाजळीवरील मुख्य कारभास्यानें उत्तर दिले कीं, अर्थ ठेवीत आले, परंतु जशी जशी खर्चाची गरज लागली, तसा काढून खर्चही कीं.

केव्हां हलीमानीही झाली. हें ऐकून मा शाल. मग असा विचार ठरला कीं, आपण रेणै नंभय झालों असें नाहीं; मुलखाचा बंदोबऱ्यांत आपल्यापाशीं फौज नाहीं. इम्रज लढाई होईल; तेव्हां आपल्यास जंगलांत जावे लागल. यास्तव जितका अर्थ मिळेल तितका संपादन केला पाहिजे. व येथून पश्चिमेस पाण्याची जागा पाहून, तेथें कांहीं लोक ठेवून, मग तेथे सामानसुमान पोंचविले पाहिजे. असा ठराव झाल्यावर शिंदे सरकारच्या घरीं जितक्या मौल्यवान जिनसा होत्या त्यांचा लिलाव सुरु केला. बिछायती होत्या त्याही आणोन बारादरीपुढे रास केली. मौल्यवान वस्त्रं शहरांत कोणी घेईना, तेव्हां चौथे भागांत वर्णन केलेल्या नाटकी लोकांना, तीं राजवस्त्रं थोड्या किंमतींत मिळालीं; ते लोक कोकणचे होते व अशीं वस्त्रं नाटकास मिळणे कठीण असें जाणून त्यांनीं तीं विकत घेतलीं. भरजरी पैठण्या २९।२५ रुपयाला घेतल्या. असो. याप्रमाणे शिंदेसरकारची दौलत हस्तगत करून हत्ती, घोडे, तोफांचे बैल, तोफा व कांहीं बंडवाळी फौजही हस्तगत करून घेतली. श्रीमंत ग्वाल्हेरीस अठरा दिवस होते; मुकद्दार मुरु होतेंच. मुराखर एक पलटण होती, व शहरचा बंदोबस्त चांगला ठेविला होता. अठरावे दिवशीं अकरापासून बाराचे सुमारास, एकाएकीं लोक घाबरून शहरांत गोंगाट मुरु झाला. व आग्याहून इम्रजी फौज येऊन, तिनें मुरारचे पलटणीवर हल्डा सुरु केला. तेव्हां झांशीवाळी

बाई, तात्याटोपी, व रावसाहेब घोड्यावर बसून बरोबरचे लोक घेऊन मुरारकडे निवून गेले. मुक्तद्वारांत ब्राह्मण भोजनाची धांदल उढून गेली. उदक सुटून ब्राह्मण भोजनास बसले होते, कांहीं ठिकाणी दक्षिणा ठेविली होती, कांहीं ठिकाणी नव्हती. तोंच भयाचे योगाने ब्राह्मण पात्रे टाकून उढून गेले; एकही मनुष्य तेथें राहिला नाहीं. इकडे लढाईत शांशीवालीस बंदुकीची गोळी लागली तथापि मानिले नाहीं, तों तरवारीचा वार मांडीस लागला. तेसमर्यां घोड्यावरून खालीं पडतां पडतां तात्याटोपी यांनी बाईचे प्रेत घोडा पुढे घालून धरिले. आणखीही लोक जमले, त्यांनी प्रेत आणले. बंडवाले लोक पक्के लागले, व इंग्रजाचे लोक पुढे होऊन बंडवाले लोकांच्या तळावर तळ दिला. इकडे बाईचे प्रेत नेमलेल्या जागेवर नेऊन दहन केले. याप्रमाणे त्या शूर बाईला रणांगणांत मृत्यु येऊन तिला सद्गति मिळाली. पण बंडवाल्यांच्या बाजूस एकाएकीं प्रत्यक्ष वीरश्रीच नाहीशी झाली असें क्षटले पाहिजे.

दुसरे दिवशीं जयाजीरव महाराज व दिनकरराव साहेब शहरांत येऊन वाड्यांत पोहोंचले, तों तेथें गाद्या सतरंज्या वैगेरे बैठका सुद्धा नाहीत. तेव्हां सावकार लोकांकडोन आणून व त्यांज-कडून ऐवज काढून, नवीन सरंजाम भांडींकुंडीं वैगेरे सर्व आणविलीं व शहरांत दवंडी पिटून बंदोबस्त केला. राजाच्या वस्तु किंमत देऊन लोकांनी नेल्या होत्या त्या जशजशी बातमी लागली तशतशा किंमत न देतां परत घेतल्या. त्या प्रसंगांत नाटकवाले ब्रिचारे नागवले व संकटांत पडले. त्यांचे बिन्हाड जस केले जाऊन तेथें राजवस्त्रे सांगडलीं तीं घेतलीं गेलीं व त्यांस कैदही केले. त्यांचा

ऐवज कांहीं सावकाराकडे होता तोहीं दण्डादाखल जमा केला गेला. याप्रमाणे लांची दुर्दशा झाली. मात्र दोनचार दिवसांनी दिवाण दिन-करराव हे कोंकणचे असल्यामुळे त्यांनी त्यांस शिक्षा न देतां सोडून दिलें. याप्रमाणे ग्वाल्हेरचे राज्य परत मिळून शिंदे इंग्रजाचे विचारे राज्य करू लागले. बंडवाले लोक पश्चिमेकडे पक्कून गेले ते तेथेच आहेत, वैरे हकीगत त्या ब्राह्मणांनी आम्हांस सांगितली.

नंतर आही उभयतां असा विचार केला की, चित्रकूटचे श्रीमंत हल्ळीं बांद्यास कैदेंत आहेत, तेथें शंभर सवाऱ्ये रूपये रोजचा खर्च होत आहे, तेथें जाऊन कांहीं द्रव्य मिळवून कोठे जाणे तें जावे. असा घेत करून जालवणाहून नियून मजल दरमजल बांद्यास पोंचलो. तेथें पाहारेकरी यांचे परवानगीने काका श्रीमंतीस भेटले. त्यांनी उर्दईक नित्यदानास यांवे क्षणून आज्ञा केली. त्याप्रमाणे जाऊन रोज नित्यदाने घेत होतो. तेथें हरिकर्ण रविकर्ण क्षणून एक गुजराथी सावकार होता. त्यांनी अन्नछत्र घातले आहे. दक्षिणी ब्राह्मण, मुवासिनी, विधवा वैरे बारा वाजेतों येतील तितक्यांस तेथें जेवूं घालतात; दक्षिणा पाव आणा मिळतो. या कारणाने बांद्यास दक्षिणी ब्राह्मणांची बरीच वस्ती आहे. आही तेथे दहा दिवस होतो. तेथून ब्रह्मावर्तीस जावे असा विचार करून निघालों, तों रस्यांत अकस्मात पांच चार खार येऊन लांनी आम्हांस खर्चास १० रुपये देऊन बाकी ७५ रुपये व जिन्नसपानस आमचे लुटून नेले. तेव्हां परत शिंद्याचे लष्कराकडे फिरलो. विचार केला की, कार्शीयात्रेकरितां रुपये जमा करावे क्षणून यन्ह करितों परंतु आधीं रुपये मिळत नाहीत, आणि मिळाके तर चोर लुटून नेतात, तेव्हां

आतां ग्वालहेरी भोंवताळीं असावं. असा विचार करून फिरत होतों. बुदेलखंडांत सूर्ययंत्र म्हणून फार प्रसिद्ध क्षेत्र आहे; तेथें महाव्याधीचे लोक कांहीं दिवस राहिले असतां महाव्याधि दूर होते असा लौकिक ऐकित्यावरून आम्ही तेथें जाऊन यात्रा केली. तें स्थान फार रमणीय आहे. देवालयानजकि मोठी नदी आहे. पूर्वपश्चिम चाळास धनुष्ये उदक आहे त्यास सूर्यावर्त स्थणतात. तेथें ज्ञान केले अंसतां ज्या पातकांनी अंगावर अष्टप्रकारचीं कुषें होतात तीं नाहींशी होतात. श्री सूर्याचे देऊळ फार मोठे आहे. देवळाचे मध्यभागी चतुरस एक चबुतरा फार मोठा आहे. त्या चबुतन्यावर मध्यभागी कुरुंदी साहाण तांबडे रंगाची दोन अडीच हाताची वाटोळी, शिसें ओतून पक्की बसविली आहे, त्याजवर सूर्ययंत्र काढलेले आहे. यंत्राचे मध्यभागीं कंसरकर्णिक जागा आहे, तेथें मध्यान्ही मोठ्या दिव्याचे वातीची जशी ज्योत असते त्याप्रमाणे लखलखित तेज, यंत्राचे मध्यभागीं पडते. तें शोडा वेळ असते. त्या संधीस तेथें दर्शनाची दाटी फार जमते; परंतु देवळा सभोंवताळीं आवार नाहीं, सवब चोहांबाजूने लोक येऊन यंत्राच्या मध्यभागाचे दर्शन घेतात. कुष्ठी-व्याधिष लोक तेव्हां नदीत स्नान करून ओल्याने वाठ पाहत असतात. मग ज्योतीचे दर्शन करून करून नमस्कार करून जातात. देवळाभोंवती दोन दोन तीन तीन मजली धर्मशाळेची फार गर्दी आहे. कारण धनिक लोकांस व्याधि कोठेही झाली म्हणजे ते येथें येऊन सेवा करून राहतात. आम्ही तेथें चार पांच दिवस स्नान-तीर्थविधि वगैरे करून होतों. नंतर तेथून निघून जातांनां वाटें दहा वारा स्वार भेटले त्यांस विचारतां आम्ही श्रीमंत रावसाहेबाचे

नोकर आहों, आमचे बरोबर येत असत्यास चलावें, जवळच तळ आहे, असें सांगितलें. तेव्हां आम्ही त्यांजबरोबर श्रीमंतांच्या मंडळीत गेलों.

या वेळीं श्रीमंतापार्शीं फौज बरीच होती. एकंदर लढवई लोक सुमारे २० हजार होते व बाजारबुण्णे १० हजार होते. दक्षिणी त्राक्षण आठ दाहा हीते व आचारी पाणकेही होते. त्यामुळे आक्षांस कोणतीच काळजी राहिली नाही. आम्ही बंडवात्यांबरोबर जात असतां देश कोणता हें भान मुळीच राहिले नाही. पर्जन्य काळचे दिवस होते. जातां जातां जयपुराचे जवळ गेलों. जयपूरवात्यापासून बंडवात्यांनी खंडणी घेतली; यशिवाय लहान सहान राजे रजवाडे रस्त्यांत लागले त्यांजपासूनही खण्डणी घेतली. नंतर बुंदी-कोटच्या राजाकडे बंडवाले वळले व बुंदी कोटाहून आठ कोशावर चांगली जागा पाहून तेथे तळ दिला; व बुंदीकोटाचे *राजास स्वाराबरोबर पत्र धाडले. त्यांत मजकूर कीं, आम्हीं धर्माकरितां इंग्रजाबरोबर लढत आहों, यास्तव तुम्हीं आक्षांस दोन लक्ष रुपये द्यावे न याल तर आम्हीं लदून घेऊ. तें पत्र स्वारांनीं राजास नेऊन दिले. राजानें सर्व सरदार जमा करून विचार केला, तेव्हां असें ठरलें कीं, हे बंडखोर लोक आहेत यांस विनाकारण रुपये देऊ नये. नंतर स्वाराला तोंड जबानीच असा निरोप सांगितला कीं, सार्वभौम इंग्रज बहादर आहे, त्यांस खण्डणी यावी लागते, त्यास तुम्हीं मुलुखांतून काढून लावा. क्षणजे आम्हीं तुक्षास खंडणी देऊ. हा निरोप

* ही गोष्ट केचा इतिहास पाहतां झाल्या पाठण कोळ्याखालील एक राजा आहे तेथील आहे.

स्वारानीं आणतांच बंडवाल्यांनी बुंदीकोटदर चाल केली. मला हगवणीचा उपद्रव होता क्षणून आम्ही तेथेच राहिलो. चार पांच दिवसांनी बुंदीकोटाकडील हकीगत एका गृहस्थाने सांगितली कीं, श्रीमंताकडील लोकांनी शहरानजीक जाऊन मोरचे बांधून तोफेस बत्ती दिली. राजाकडील लोक सरदार वैरेही रणभूमीवर तयार होऊन आले. राजापाशीं फौज मराठी होती व बंदुका तोऱ्यांनी पेटविण्याच्या होसा. एक प्रहरभर लढाई झाली. श्रीमंताकडील लोक लढवई असत्याकारणाने राजाच्या फौजेचा मोड झाला, व ते लोक दशादिशा पकून गेले, व राजाही त्या गर्दीत पकून गेला. श्रीमंताकडील लोक हृष्ट करीत शहरच्या दरवाज्यापाशीं येऊन शहरांत शिरले. शहरची छूट ज्यास सांपडेल त्यास वक्षीस ठरली होती, व सरकाराकडील द्रव्य श्रीमंतानीं घ्यावें असे ठरले होते. पलटणी टोऱ्यांनी, शहरांत शिरून तमाम छूट केली. या शहरांत लोक बहुत धनिक होते, तो अर्ध सर्व पलटणच्या शिपायांनी घेतला. राजवाड्यांत राजाची राणी, व मातुश्री, व चार भोगांगना अशा सहा त्रिया, माडीवर एका जागेत आंत कडी लाऊन बसल्या होत्या. रावसाहेब व तात्या टेपी यांनी खजिनदारापासून खजिना आपल्या ताव्यांत घेतल्यानंतर तिसरे मजल्यावर रावसाहेब खुद जाऊन असे क्षणाले कीं, राजाचे मातुश्रीस मी नमस्कार करतो, व राजाच्या त्रिया माइया बहिणी आहेत. मी धर्माकरितां प्राणावर उदक सोडून, या प्रसंगांत बुद्धिपूर्वक पडलो आहें; तशांत सरकारी फौज धर्माकरितां बिघडून आपल्यास सांपडली, याजमुळे जें करू तें होईल, क्षणून या कर्मीस आरंभ केला. सर्व राजेरजवाडे यांनी सामर्थ्यानुरूप पैशाची मदत

केली, त्याप्रनाणे येथंही दोन लक्ष रुपयांची मागणी केली, परतु आम्ही लढाईस येतो असा निरोप आल्यावर मजकडे दोप नाही. तथापि आपण भिऊ नये. माझ्याकडून कोणतेही पातक व्हावयाचे नाही. आपण दखाजा उघडून राज्याप्रमाणे जेवणे खाणे करावे. आपला लहान मुलगा आहे, त्यास गादीवर बसवून आम्ही येथून जाऊ. आक्षांस राज्याची जखरी नाही व वस्तुमात्राचा नाशही करणे नाही. असे सांगतांच राजाच्या मातुथीने दखाजा उघडला. नंतर रावसाहेब क्षणभर तेथे बसून आपले गोटात निवृत्त आले. घजिभ्यांनी तीन चार लक्ष रुपये रोख होते. तें मात्र घेतले व कांही नाही घेतली, व गहू व तुरीची डाळ, व घोडे व वैल भेनले. रावसाहेबांनी स्वतः राजपुत्रास मोठ्या थाटाने मिरवणुक कोळून गादीवर बसविले. याप्रमाणे हकीकत कळली. या राज्यांत मोर फार आहेत, कारण मोर मारप्याची मनाई आहे. तेथून बंडवाले फूच करोन निधांड, परतु शिपाई फार उन्मत्त झाले. शहरचे दृश्याचा अर्थ शिपाईलोकांगाशी फार झाला होता. प्रत्येकांया कमेशी अर्थाचा कसा होता. नंतर हेदगावादचा निजास बंडवाल्यांग मिळणार आहे, अशा बातमी लागल्यावरून बंडवाले लोक दक्षिणेकडे फिरले, व नर्मदा उत्तरून सातपुऱ्यांतून दक्षिणेत जाण्याचा रस्ता काढावा असे ठरले, तेव्हां आम्ही त्याजवरगोवर जाण्याचे सोडून देऊन ब्रह्मावर्ताकडे फिरलो. मी हगवणीने अशक्त झाल्यामुळे हक्कूहक्कू आलत, व कोठे मिळेल तेथे गाडी करीत जाऊ लागली, तो एके दिवशी बेटमा द्यावून शहरासारखा गांव लागला तेथे येऊन

गोळों. शहरांत शिरून वाजारांत शिघासामग्री घेण्याकरिता
गोळों, तो शहर ओस दिमुँ लागले. रस्त्यांत माणूस भेटना,
उतरण्याकरितां जागेचा शोध करितां एक घर एकाने दाख-
वेले. तेथें शिरता मालकांनी सांगितले कां, आळी शेणवी
आहों, तशांत गावांत मरगीचा उपद्रव चाढू आहे, व आमचे
येथेही मनुष्य लागले आहे, तेव्हा तुम्ही गांवावाहेर ओढा आहे
तथें जाऊन, स्वयपाक वर्गे करून रात्री पाहिजेल तर येथ
राहावयास यावे. प्रवासांत भयकर प्रसंग कसे येतात याची साक्ष
पटविण्याकरितांच की काय, आक्षांस ते गाव लागले. आमचेवरोवर
आणव्या एक त्राक्षण वाटमर्क चालत होता, तेव्हां आम्ही तिथे शिपा
व गायेडी येऊन गांवावाहेर गेला, तेथे नदीकाठी न्यांन करून
मन्यपाकाची तगारा करू लागली तो विस्तव नाही. इतक्यांत एक
प्रत जवळच जलण्यामाठी आले, त्याचेवरोवर विस्तव होता, तो मी
माझू लागलो. निस्तव नेणारा मनुष्य मागे पुढे पाहू लागला, तेव्हां
मी त्यास धर्मशास्त्र सांगितें की, हा अग्नि स्थडिलावर ठेऊन
म्यापित केला जाईल, तेव्हा कव्यादप्ति होईल, ती देऊ नये; सध्यां
हा लौकिकाम्हि आहे. तेव्हा त्याने आम्हांस अग्नि दिला. असो.
भोजने करून आम्ही रात्री वस्तीकरितां शेणव्याचे वरी आलों व ओटी-
वर निशा केली. पाहाटेस शेणव्याच्या घरी आणखी एक बाई
लागली. तरची माणसे औपभोपचाराचे गडबडीत लागली व आळी
उठून रस्ता आक्रमिण्यास आरम्भ केला. जाता जातां उजाडण्याच्या
सुमारास, आमचे सोबत्यास एकाएकी रेच झाला, तोही घागरभर.
तेव्हां आम्हां सर्वचे धोवे दणाणले. आलेल्या गोष्टीस सादर

असावें, या शिवाय आपले हातीं काय आहे, असे मानून आम्ही पुढे गांव लागला तेथे वस्ती केली, व सोबत्यास पुष्कळ औपधोपचार केला. परंतु त्याचे मरण त्या गांवात ठरले होते, त्याप्रमाणे बारा वाजण्याचे सुमारास त्याचे प्राणोक्तमण झाले. नंतर गांवचे पाटलास बोलावून त्याच्या चीजवस्तांची यादी करून सर्व माल त्याचे हवाली केला, व शवाचे दहन गोवऱ्यांनी केले, कारण तेथे लांकडे मिळत नव्हतीं. एक वांसा आणून त्याला तें प्रेत बाघून आम्हीं दोघांनीं समशानांत नेले, व त्यास अग्नि दिला. नंतर स्वच्छ स्थाने करून गांवांत येऊन पुढच्या गांवास गेले, तेवे भोजन तयार करून अन्न प्रहण केले, व रात्री तेथेच वस्ती केली. तो दिवस आम्हांस फार भयंकर गेला. दुसरे दिवशी हळू हळू मार्ग आक्रमण करून एका मुक्कामावर आले, तेथे वेरेव दिवस विश्राति घेतली. श्रावणाचा महिना असून पाऊस फार पडत होता. भाद्रपदमासीं पुन्हां कूच केले तों रस्त्यांत एका मुक्कामावर, ब्रह्मवर्ती-कडील दोन ब्राह्मण, काकांच्या परिचयाचे दक्षिणेकडून आले, त्यांनी बंडवाल्यांची पुढील हकीगत सांगितली. ती फार महत्वाची असल्या-मुळे येथे ठिहून ठेवितो.

नर्सदा उतरून सातपुळ्यांत जाण्याच्या इरायांने बंडवाले निवारे तेळ्हां मागेपुढे अडीचे स्वार चालत असत. त्या स्वारां जवळ मोर-मोठे घोडे असून त्यांचेपाशीं हस्तनळीच्या तोफाही असत. त्यांकी मागील स्वाराने असे कळविले की, दोन मजलावर इंग्रजांची फौज व मंद्राजी काळे पलटण पाटलाग करीत येत आहे. अशी बातमी लागतांच डब्बल कूच करून म्हणजे रोज पंधरा पंधरा कोसांची

मजळ मारून वडवाले नर्मदेवर येऊन पोहोचले. तेथे ईश्रजाची फौज होतीच. नर्मदेस नाव नगून पर्जन्य फार पडत असल्या कारणाने पाणीही पुष्कळ चढले होते. तंब्हां महासंकट पटले. ईश्वर वाट कशी देतो अशा विचरनेत त्या मुकामावर रात्र गेली. पाहाटेस तांया टोपी यांनी चार स्वार बरोवर घेऊन सर्वीस असे सांगितले की, नर्मदार्तारास कोणे तरी पापउतार जसद्याचे शोधास जातो. असे सांगून नर्मदेच्या नीरीं गांवेगाव शोध करीत चालले. मुळीच बंडवाले लोक जेथे जात तेथे त्यांची बातमी लागतांच गांवांतील लोक पळून जात; गांवांत अतिवृद्ध व बालक मात्र राहत. ताच्या टोपी याने हृशिंगाबाद दक्षिणतीरावर आहे, त्याचे पूर्वेस ईशान्य वाजूस सांडिया नाट्राचे उत्तरेस जंगलांत लहानसा गाव आहे तेथें वहुत चवकशी केली, परंतु नर्मदेस उतारा आहे असे समजले नाही. तो न्या गांवी एक ग्रां अतिवृद्ध ९० वर्षांचा भेटला; त्याजपार्शी तात्याटोपी वभून सर्व टक्कीकत सांगून असे विचारले की, नर्मदेस पायउतारा कोणे आहे तें सांगाव, तुजला शंभर रुपये बक्षिस देऊ. याप्रमाणे त्यास राजी करून त्या वृद्धापासून उताराची माहिती मिळविली. त्याने स्वतः नर्मदाकांठी येऊन जागा दग्धविली आणि तात्याटोपी व स्वारांनी त्याचे शब्दावर भरंवसा ठेऊन नदींत घोडे घातले. तेथे पात्र फार रुंद असून खालीं वाळू होती. शूद्राने दाखविल्याप्रमाणे समोरचे खडकावर नजर ठेऊन चालले तो पाणी छातीवर खोल नाही व पाण्यास ओढऱ्यां नाही असे पाहिले. पर्यंकडे जाऊन पुन्हा परत येऊन त्या वृद्धास रुपये देऊन संतुष्ट केले. व लागलेच स्वार पाठवून

सर्व लक्ष्कर तेथें नर्मदातीरीं ओणविलें. ते समर्थी सर्व बंडवाळे भिऊन गेले होते. कारण नर्मदा नदी पर्जन्यामुळे फार वाढली आहे, भयंकर तास दिसत आहे, असे आपसांत वोलत होते. इतक्यांत रावसोहबांनी घोड्याखालीं उत्तरून नर्मदेस नमस्कार घालून हळद कुंकू वाहून भरजरी शाढू व जरीकाठी खण गंगेस अर्पण केला, आणि प्रार्थना केली कीं, गंगावाई! तूच आतां रस्ता देशील तर उपाय आहे, असे क्षणून घोड्यावर वसून घोडा पाण्यांत घातला. मागोमाग तात्या टोपी, जळका रामभाऊ वैगेर सरदारांनी घोडे घातले व पलीकडे निघोन गेले. मग लक्ष्करांत ओऱ्याचे बांधीस हत्ती होते ते नर्मदेत उभे करून लोक हत्तीवरून उत्तरू लागले. सर्व सामान सुद्धां उत्तरोन, दक्षिण तीरांने पुन्हां सांडियाच्या घाटावर येऊन, वहुत झाडी होती तेथे तळ दिला. सर्वांची मने निर्भय होऊन आनंदाने आपआपलीं जेवणे करण्यास लागले. इतक्यांत इंग्रज मांगे लागला होता तो संध्याकाळचे सुमारास नदीवर पलीकडे पोंहोचून ल्यांनी तोफेस बत्ती दिली. तात्या टोपी यानेही जवळच टेकडी होती त्याजवर तोफ नेऊन आवाज काढू लागले. तेव्हां इंग्रजांस आश्वर्य वाटले कीं, नर्मदेस पूर आला असोन सर्व लक्ष्कर पलीकडे कसे गेले. इकडे पृथ्वीवर असा लौकिक झाला कीं ‘श्रीमंतांस नर्मदेने वाट दिली. नर्दीस पूर आला होता, इंग्रजी फौज आली तों वाट नाहीं.’ असो. इंग्रजांने नांवांचा वैगेर वदोवस्त करून नदी उत-रण्याची खटपट चालविली. श्रीमंतांकडील फौज आठ दिवस तेथे तळ देऊन होता. नंतर बुंदीकोऱ्याकडील लूट येथोम पुढे वरोबर नेणे कठिण, असे जाणोन सर्वानुमते तेथेच वडाचे

झाडाखालीं खुणेने पुरुन ठेविली. मुख्य ठेवणाऱ्यांत श्रीमंताचा हुजव्या व तात्या टोपी होते. मग तेथून कूच करून सातपुऱ्यांत गेले. रस्त्यांत शेतांचे बरेच तुकसान केले. मक्याचीं शेते शिपायांनी खालीं. उसांचीं गुन्हाळे लागलीं होतीं तेथेही ढट केली व ऊंस खाले. तों हैदराबादेस पाठविलेले लोक आले; त्यांनी रावसाहेब व तात्या टोपी ह्यांस असें सांगितले कीं, हैदराबादवाला अनुकूल नाही इकडे आल्यास नाश होईल. असा मजकूर समजतांच सर्व फौजेमुद्दां ते माघारे फिरले. पलटणी लोकाजवळ लुटीपासून अर्ध फार झाल्याने वेळचेवेळेवर हुक्कम उठन नाहींसा झाला, तरी माघारे फिरले. सातपुऱ्यांत महिना पंधरा दिवस राहिले. नंतर झांशी व सागर यांचे दरमियान जंगल बहुत आहे त्याचे आश्रयाने राहावें असा विचार करून तेथें पोहोचले तों फौज फार कमी झाली. कितीएक पलटणी लोक पढून गेले. इंप्रजांनी जाहिरनामा लाविला होता कीं, या लोकांस आमचे भय वाटत आहे, त्यांनी भय सोडून शिपाई-पणाचा डेस टाकून हत्यार विराहित खुशाल आपापले घरीं जाऊन निर्भयपणाने राहावें. त्यावरूनही कैक लोक बंड सोडून घरीं गेले. आम्ही विचार केला कीं, आपण बंडांत अर्ध संपादनाकरितां आहों तो तर मिळत नाहीं, तेव्हां आपणही बंड सोडून ब्रह्मावर्तास परत जावे. याप्रमाणे विचार करून बोहेर पडून जात आहों तों तुमची आमची संगत पडली. आतां एकमेकांस जपून ब्रह्मावर्तास जाऊं. याप्रमाणे त्या ब्राह्मणांनी हकीगत सांगितली. नंतर आम्ही सर्व मिळून मजल दर मजल करीत ब्रह्मावर्तास पोंचलों, व तेथें वेदशास्त्रसंपन्न बाबा कर्वे यांजकडे बिन्हाड करून राहिलों. तेथें श्रीमताचे बाग

मीकळे होते. त्यांत सकार्यां जाऊन फुलं, बेल, तुळशी बहुत आणून देवपूजन करीत असू. व क्षेत्रांतील देवालयाचीं दर्शने घेत असू. याप्रमाणे कार्तिकमास तेथे राहिलो. असो. येथून बंडाची हकीकत संपली,* तत्रापि आमची पुढील हकीकत योडक्यांत देतां.

भाग ८ वा.



तीर्थयात्रा.

थंथं मतिर्भवतु वः मतनोत्थितानाम् ।

स द्वेष एव परलोकगतस्य वन्धुः ॥

ब्रह्मावर्तास कार्तिक मास संपला, पुढे काशीस जाण्याचा विचार करू लागलो. द्रव्य कसें मिळेल या विवंचनेत होतो. इतर्यांत वे. शा. रामचंद्र शास्त्रीयुवांनी सांगन पाठविले कीं, बेलसियाचा राजा तुळापुरुष करणार आहे तो अनुष्टान कुंडमंडणाचे आहे, तेव्हा तुम्हांस आमचे बरोबर येऊन अनुष्टान पार पाडले पाहिजे. बेलसियाचे ठिकाण ४०।४५ कोस असून उत्पन्न तीन लक्षाचे होते व राजा ऋग्वेदी ब्राह्मण होता. वय ८० वर्षांचे, राजपत्नी ७५ वर्षांची असून औरस संतति नाही. लांनी मुद्दाम शास्त्रीयुवास मेणा पाठवून बोलाविले होते. नंतर मी दानमयूल, दानचंद्रिका, इत्यादि ग्रंथ पाहून अनुष्टान तयार केले. नंतर शास्त्रीयोवा आणखी

* रावसादेव कोठे नाहीसे झाले याचा पत्ता नाही. व तात्या टोपी पकडला जाऊन फाशी गेला इ इतिहासप्रसिद्ध आहे.

कांहीं ब्राह्मण समवेत आक्षास घेऊन वेलसियास गेले. शास्त्री-बोवांचे वय ते समर्थी पाऊणशं वर्षांचे होतें. तो पुरुष केवळ राजस्त्वनं होय. कांही वेदपठण करून नंतर न्याय व व्याकरणाचं अध्ययन केले होते; व गाणेही चागले शिकले होते. श्रीमंत वाजीराव साहेबांचे आग्रहावरून श्रीमंतासमोर फक्त पुराण वाचीत असत. श्रीमंतापाशी १५ वर्षे आश्रयाला होते, व लक्षावधि रूपये मिळविले होते. श्रीमंतांकडे श्रीतसवंधी व किरकोळ स्मार्त प्रकरणी जे सकल्य होत होते ते शास्त्रीबोवांचा सांगत असत. श्रीमंताचे पदरीं राघवेंद्राचार्य, आपाशास्त्री मांसांसक, तातुरीक्षित भडकमकर वर्गेरे खरी विद्वान् मंडळी होती. तरी धर्मशास्त्र शास्त्री-बुवांनींच सांगितले पाहिजे. याप्रमाणे शास्त्रीबोवांचा लौकिक चोरी-कडे होता. असो. मजल दरमजल आझीं वेलसियास पोंचव्यो. एक बंगला आक्षाकरितां स्वतंत्र दिला होता तेयें सर्व मंडळी उत्तरली. रात्री फराळास पेढे वरभी दुध वर्गेरे राजांने पाठविले होते. रात्री सर्वांस विछाने व पावरण्यास रजया वर्गेरे उत्तम वदो-बस्त होता. दुसरे दिवशी शास्त्रीबोवांचा सांगू लागले की, मी अशीच मंडळी घेऊन चार पांच वेळ येथे आला, परंतु हमेशा यश मिळत होते. आतां पाहावें. येथून वारा कोशावर कनोज-क्षेत्र आहे तेथे हजारों कान्यकुञ्ज ब्राह्मण राहतात. तेथील गौड पंडित येथे फार येता... न्यांची मने आपल्याविषयीं शुद्ध नसून ते अनेक कूटार्थ काढतात. इतर्यांत गौड ब्राह्मण व राजोपाध्ये येऊन कुंडमंडप तयार केला होता तेयें बोलावणीं करून गेले. शास्त्रीबोवांनीं सोमयाजीवानास पाठवून दिले. तेथे सधे

कुण्डे तयार होतीं, पद्मकुण्ड मात्र तयार होणे बाकी होतें. त्या ठिकाणी दक्षिणी व गांड खडूने कुण्ड तयार करीत होते, परंतु कुण्ड जमेना, तेव्हां शास्त्रीबुवांस पुन्हा वोलाविणे आले. ते समयी मी विनंती केली कीं, मी जाऊन पाहतों, मग आपण यावे. असे सांगोन बागांत गेलों व मंडळीस सागितं कीं, आही कुण्डार्क पाहिला आहे ते पुस्तक आणुन टीका पाहून मग खडूच्या रेवा माराव्या. तेव्हां पुस्तक आणविले गेले, व पद्मकुण्डाची टीका वाचून मी रेवा मारण्यास आरंभ केळा, तो त्या ब्राह्मणाचे कण्ठसूत्रच चुकळ होतें, ते उत्पन्न होतांच सर्व गंडळीस आनंद झाला व पद्मकुण्ड सिद्र झाले. याप्रमाणे गौड मंडळीत प्रतिष्ठा चांगली होऊन शास्त्रीबोवांस यश आले. असो. नंतर दुसरे दिवशीं प्रातःकाळापासून कर्मास आरंभ झाला. तें निर्विघ पार पडते. शेवटचे दिवशीं राजा व त्याची बायकी व घरांतील देव याण शाळिग्राम मुद्दां जवळ वेऊन तुळेमध्ये वसवून भारोभार रुपये घातले. नंतर अनुप्रान समाप्त झाले. मजला सादस्य वर्ण दिगा होता. भोजन झाल्यावर सभा करून द्रव्य वहुत वाटले. शास्त्रीबोवास दोनशें रुपये किंमतीची हिरवी शालजोडी दिली व १९० रुपये रोम्ब दिले. मजला पितांवर व पन्नास रुपये मिळाले. खेरीज मधुपर्कवदल सहा मिळाले. याशिवाय शास्त्रीबुवांनी राजास सांगून मजला पन्नास रुपये निराळे देवविले. याप्रमाणे द्रव्यप्राप्ति होऊन दोन चार रोजांनी आम्हीं परत निघालों ते ब्रह्मावर्तास आलों. तेंचे कांहीं दिवस राहून नंतर नैमित्पारण्य व श्री अयोध्येचे यात्रेस मंडळी ३०।३२ निघाली, त्यांजबरोवर आम्हींही निघालों. ते कानपुरावरून लखनौस आलो. दुसरे दिवशीं

शहरांत जाऊन वस्ती केली. पांहाटेस गाड्या भरून जाऊ लागले तों प्रहर दिवसास गोमती गगेवर आले. पुढे लोहेश्वरसांवाचे प्रसिद्ध ठिकाण लागले तेथें पुजा करून मजल दरमजल चालते झाले. वाटेने सर्व निर्भय झाले होते. नैमिपारण्यांत पोंचून प्रथम पंचप्रयाग तीर्थावर वस्ती केली. दुसरे दिवशी क्षौरआद्व वगेरे करून दधीच ऋषीचे आश्रमास गेलो; आणि नैमिपारण्यासंबंधी तीर्थ व यात्रा करू लागलो. एकंदर नैमिपारण्य क्षेत्र ८४ कोशांचे आहे व ती भूगी देवांची आहे, जागा तपश्चर्यम फार योग्य आहे. सर्व अरण्यांत दोन हातावर पाणी महापूर आहे. क्षेत्र सर्व सपाठ असून त्यांत दर्भ, कुश, काश वगेरे यज्ञीय तृणांची समृद्धि आहे. पाऊस बहुधा दर महिन्यास पडतो. अरण्यांत वृक्षही यज्ञीय म्हणजे आवे, जांवूळ, उंवर, पळस वगेरे आहेत. तसेच फुलझाडेही त्या वनांत अतिशयित आहेत. तांबट्या पांढऱ्या कण्ठेरी, रासतुरे, पिंवळे तांबडे नागचाफे, मोठमोठ्या आपोआप झालेल्या सर्व प्रकारच्या जासवदी, सर्व प्रकारच्या कोरांठी असून सदागुलावाची ठेवै तर बहुतच आहेत. मोगरा चमेळी वगेरे फुलांच्या वेळी वृक्षांस वेघून आहेत. नैमिपारण्यांत सर्व ऋषि दीर्घ सत्रास बसत. सूताचा पुराण सांगण्याचा चतुर्ता पांच हात लांव दाखवितात. त्याजवर कोणी घेसल क्षणोन त्याजवर उंच देवळासारखे करून वर कळस केला आहे. असो. याप्रमाणे गंगापुत्रांनी ठिकाणिकाणचा क्षेत्राचा महिमा सांगितला. एके दिवशी गोतमा गगेचे पार जाऊन तीर्थे हिंडत होतों, तो उंबराचे वृक्षाची झाडी लागली. गंगापुत्रांनी सांगितले कीं, या उंबराचे फळांत कीड मुद्दीच नाही. तेव्हा सर्वांना फळे

फोदून पाहिलीं तों फळे अंजिराप्रमाणे होतीं, तीं भक्षण केलीं. काही वायांनी ओळ्यांतून भरून घेतलीं. तीर्थ करून परत गौतमीवर येताच गंगापुत्रांनी सागितले कीं येथील फळ येथेच टाकावीं, न्यावयाचीं असल्यास भारंभार सोने इकडे टेविले पाहिजे, नाहींतर यात्रा फुकट जाईल. तेळ्हां ला वायांनी निश्चपाय होऊन फळे तेथेच टाकिलीं, आणि कोसभर ओळं वाळगल्याबदल गगापुत्रास रागे भरल्या. असो. गोमतींत सूर्यावर्त क्षणोन ऊष्णोदकाचे तीर्थ आहे त्यास गंधकाचा वास येत नाहीं. तेथे स्नान करोन पांडवतीर्थावर आलो. तेशून रामतीर्थावर येऊन रात्रीं बिन्हाडीं वस्तीस आलो. दुसरे दिवशीही हत्याहरण तीर्थावर श्राद्धे करून आणखी तीर्थाचे दर्शन घेतल; नंतर उलिता देवाचे पूजन करून घरी आलो. एकंदर नैमित्यारण्याचे यांत्रेस दाहा बारा दिवस लागले. नैमित्यारण्यात कांटा लागेल तर गुलाबाचाच लागेल, इतर कण्ठक वृक्ष तेथे मुळीच नाहीत. प्रत्येक गावा भोवतालीं कलकीचे बेटांच कुसूं असतं व आंत जाण्यास रस्ता एकच असता. वाहेरून तोक लायिली तरी गांवांत गोळा जाणे कठीण. परतु मुशाफराचा असा वदोवस्त केला होता कीं, गांवचे लोक मुशाफरावर पाहरा करीत, कारण कोणतीही चोरी झाली तर ती गांवबाल्यांपासून भरून घेत असत. याप्रमाणे इंग्रजाने चोरीचा वंदोवस्त केला होता. तेथोन अयोध्येकडे जातां १४ कोशावर घोग्रा व शरयूचा संगम आहे. तेथे विव्व वृक्ष फार आहेत, ते पाहून तेथे स्नानमध्यादि करून दुसरे दिवशीं अयोध्येस पोंचलों. रामनवमीचे पर्यास लोक फार जमले होते, त्यांत बैरागी फार हांते. रामनवमीचे सकाळीं स्नाने वर्गे करून रामाचे

दर्शन घेतले. तेथें दक्षिणी ब्राह्मण पुजारी होता. त्याचं कारण शोधतां त्याचे पूर्वज अतिमोठे रामभक्त गोदातीरीं गंगाखेड्यास गहत होते. प्रपंचाकरितां कर्ज फार झाले क्षणृन् तेथून निश्चून अयोध्येस येऊन शरयृत स्नान करून तप करीत वसले असतां एके दिवशीं स्वप्रांत रामचद्रानीं येऊन सांगितलें कीं, उद्दीक स्नानास शरयृत उत्तरले असतां पायांस मूर्तीं लागतील त्या काढून देवळांत वसवून पूजा करीत जावे. त्याप्रमाणे दुसरे दिवशीं मूर्ति सांपडल्या, त्या वाळून्या असून एका ओळीने एका प्रभावळीने हातीं आल्या. त्या किनाऱ्यावर काढून ठेविल्या. ती खवर सर्व लोकांस लागली. अयोध्येचा राजाही तेथे आला, त्याने मादिर वाधण्याचा हुक्म केला. मंदिर तयार झाल्यावर मूर्तीं नेऊ लागले तों त्या जाग्यावरून हालेनात, तेव्हां सर्वांनी त्या ब्राह्मणास विनंति केली कीं, आपण मूर्तीं न्याव्या. तेव्हां त्याने सहज नेल्या. असा साक्षात्कार पाहून त्या ब्राह्मणाकडे पूजा सांगेलेली अव्याप त्याच्या वंशजाकडे आहे. या रामास दक्षिणी लोक विशेष मानतात. याशिवाय एका देवालयांत रामाची सुवर्णाची मूर्ति आहे. रामनवमी शिवाय तिच्या दर्शनास १। रुपया पडतो. अयोध्येच्या दक्षिणेस हणमतगडी क्षणोन लहानशी टेवाडी आहे तेथें गारुतीचं देवालय चिरवंदी आहे. अयोध्येस वानर फार आहेत व माकडेही वर्णीच आहेत. अयोध्येत परशराम बोवा क्षणोन एक कोंकणस्थ ब्राह्मण महान साधु होऊन गेले. त्यांचा हल्दीं मठ प्रसिद्ध आहे. मठांत मारुतीची स्थापना आहे. परशराम बोवा प्रथम बहुत दिवस शरयूतीरीं मठ बांधून होते. वृद्धापकाळी

तेव्हां शरयूचा ओव वकून मठापाशीं आली. या गोष्टीमुळे देशोदेशी कीर्ति झाली. पुढे शिंदे सरकार दर्शनास आले त्यांनी मठाकडे ती-नरें रुपयांची नेमणूक करून दिली. पुन्हां दुसऱ्या वेळेस आले तेव्हां विनंती केली कीं, मला कांही खर्च करण्यास आज्ञा ब्हावी. तेव्हां आज्ञा केली कीं, वानरांस लाडूचे भोजन घालावें. तेव्हां वानर किती होतील घ्याणोन विचारितां पांच साहा हजार होतील घ्याणोन सांगितले. नंतर आज्ञेप्रमाण वारा पंधरा हजार बुंदीचे लाडू तयार करविले, तेव्हां साधुंनी हणमंतगडीस जाऊन सर्व वानरांस विनंति केली, उर्दीक येथे रामप्रसादास यावें; व दुसरे दिवशीं लाडू हणमंत-गडीवर नेऊन देवालवाभोवतीं राशी केल्या. नंतर साधु महाराजांनी पुन्हा येऊन वानरांस विनंति करतांच सर्व वानर येऊन प्रत्येकांने दोन दोन लाडू नेले. असा तो साधु मोठा साक्षात्कारी होऊन गेला. त्याचा मठ अद्याप तेथे आहे.[†] असो. नवमीचे दुपारी शरयूचे स्नान करून रामजन्म झाला त्या भूमीचे दर्शन घेतले. या दर्शनास लाखों लोक आले, त्यांनी तुळशी व सुपारी हातात आणली होती. जन्माची जाग मैदान असून पक्कास हात लांब व चार्डीस हात रुंद अशी आहे. पक्का चुना ओतून कवरभर उचीचा चवुतरा केलेला आहे. दुसरे दिवशीं स्वर्गदार दणजे लक्ष्मणाने प्रायोपयेशन केले त्या ठिकाणचे दर्शन घेऊन नागेन्द्ररावर पाणी धातले; तेथें पाणी घातले म्हणजे यात्रा सफल होते. अगोळ्या क्षेत्र पूर्वी दृस झाले

[†] हा परशराम बोवा दिनकररावाचा चुलता होता, व तो आवा महाराज म्हणेन कल्याणस्वामीचा यश शिंदाचे पदी आहे त्याचा रांप्रदावी असून त्याचे लहानपणी तेशील संस्थानांचा बदोवरत त्याने उत्तम ठेविला होता.

होते तें विक्रमानें तपार्थर्या करून नागेश्वरावर अयोध्यामहाम्याचा शोध लावून कायम केले अशी आस्यायिका आहे.

अयोध्येत २२ दिवस मुक्राम केला. तेथून डाक चाळू लागली असें ऐकून घरीं तीर्थरूपास पत्र शिहिलें, तें असेः—वरून निघाल्यापासून सुखदुःख भोगीत आज तागाईत दिवस गेले. प्रपंचाकरितां पैसा मिळाला नाही. अनेक तीर्थं मात्र पाहिलीं; येथोन काशीम जाप्याचा विचार आहे, यास्तव त्रिस्थलीची आज्ञा व्हावी. ‘आत्मा वै पुत्रनामासि’ या श्रुतिवरून तीर्थविधि मी आपल्याकरितां करू शकतो, तसेच ‘अवश्य पितृगङ्गा’ क्षणृनही वचन आहे, तरी पत्रोत्तर काशीस ब्रह्मचाटावर केळकर यांने पत्त्यावर यांने. याप्रमाणे मजकुराचे पत्र घरीं घातले. नतर आमी गाड्या करून लघवाना शहर पाहून काशीस मजल दरमगळ पौंचलो. रोवत रस्यात रावसाहेब हिंगणे नाशिककर याची मिळाली होती. हिंगणे हे गृहस्थ पूर्वापार आहेत; आरंभी दिल्लीचे यादशाहाजवळ उकील शिवाजी राजाकडोन होते. त्यांजपाशी अत नव्हता अशी दांगत होती. परंतु काळगारांने ऐश्वर्य जाऊन गरीबी पैकी दिवस आले होते. रावसाहेवांचे वय २५ पारून ३० पर्यंत होते. अद्याप संतति झालेली नवटती. कांहीं जहागीर बाट-शाहाकडून दिल्लीजवळ होती, न्यापैकी कांहींवर वहिवाट नसल्यामुळे सरकारांत गेली होती, व कांहींवर वहिवाट असून सावकाराकडे गुंतली होती. ती सोडविष्ण्याकरितां हिंदुस्थानांत दोन वर्षीपासून होते; तेथील काम आठोपून काशीस कांहीं इष्टेट होती त्याची व्यवस्था लावण्याकरिता जात होते. काशीस त्यांचा वाढा प्रसिद्ध आहे व मंगळागौरीचा घाटही त्यांचे पूर्वजांनीं बांधिलेला आहे.

बरोबर माणसें आचारी, शिष्य, गडी, पहारेकरी असून कांहीं आस बायका होत्या; व मातुश्री व कुटुंबास बसावयास छकडी गाडी होती. आम्ही उभयता मिळोन भाऊयाचे घोडे करून जात होतो. रस्त्यांत वराच परिचय झाल्यावर हिंगणे यांनीं आम्हास आप्रह केला कीं तुम्ही निराले भोजन करू नये. परंतु आम्ही विनंती केली कीं, आतां काशीयात्रेस जात आहों, तेव्हां परान्न सोडले आहे, एन्हवीं भिक्खुक आहों. जन्मभर परान्न वेतोंच आहो, आपला लोभ असावा. असो. काशीस पोंचल्यावर वरुणेवरून वक्रतुंड गणपतीस येऊन साष्टांग नमस्कार करून नंतर आपले विन्हाडीं म्हणजे ब्रह्म-घाटावर केळकर यांचे धरीं गेलों, तो तेथे धरून पत्र आले होते. पत्र हरिपताचे हातचे होते. बारीक अक्षरांनी लिहिलेले दान बंद होते, कारण घरून निवाल्यापासून आमचे पत्र धरीं नाहीं, व घरचे आम्हांस नाहीं. तें पत्र वांचतां वांचतां माझे डोळ्यांम व ऐकणारांचे डोळ्यासही पाणी येऊ लागले. धरीं सर्व मंडळी मुशाल आहेत, देशीं येऊन सर्वांस काळजीतून काढावें. असा एकंदर पत्रात निष्कर्ष होता. असो. पत्रीं वडिलांनी आज्ञा योविची दिली होती. याप्रमाणे सर्व यात्रा यथासांग केली. याचे वर्णन सविस्तर लिहूऱ्यालों तर ग्रंथविस्तार होईल. गयावर्जनही केले. नंतर प्रयागास आलों. तेथील यात्रा करून तेथून विध्यवासिनीचेंही दर्शन करून आलो. याप्रमाणे सर्व यात्रा यथासांग झाल्यावर परत जाण्याचा विचार करूं लागलों.

भाग २. वा.

— ५०५० —

उपसंहार.

रवजनरमहि दुःखमग्रतो विघ्नद्वारमिवोपजायते ।

गीं मनांत असा विचार केला कीं आपण प्रपंचाचें मदतीकरितां द्रव्य मिळवून घरी न्यावे आशा हेतूने निघालों, तो हेतू आपला साध्य शाळा नाही. लास आपल्यास शक्ति आहे. मातापितरां-करितां गंगेची कावड न्यावी हीच त्याची सेवा करावी. असा मनांत निश्चय करून काकांशीं गोष काढली. माझा पुष्कळांनी निषेध केला. कावड नेणे महाकर्म कठिण आहे. जनवाणी चालावें लागेल, किंत्येक महिने कावड खांसावर वाहावी ठागेल. गंगा कधीं कधीं जाठ होते, तेव्हां प्राणातिक संकट प्राप्त होते. इत्यादि पुष्कळ अडचणी लोकांनी सांगितल्या. परंतु वाडवडिलांचे पुण्याईने मी नेईन, असा निर्धार सांगितला. तेव्हां सुमुहूर्त पाहून यथाविधि कावड भरली. दोन रुद्र ह्याजे वावीस कुप्यांत गंगा भरून कावडींत गवत वैगेरे घारून त्यात भरल्या व कावड बंद केली. नंतर सुमुहूर्तवर आपाट शु० '३ चे दिवशीं प्रयागाहून निघालों तो मजलदरमजल ग्रहावर्तीस पोचलो. तेथें बाबा कर्वे यांच्या वाड्यांत पुनः उतरलो. ग्रहाविपरीं चौकशी करून एवढा नेम ठेविला होता कीं, श्राद्धादि-उत्तरकार्याला जावयाचे नाही. शुद्ध परान्न मिळाल्यास ध्यावें. अनवाणी चालावयाचे व पागोटे घालावयाचे नाही. ग्रहावर्तीस चारणव दिवस सुक्षम वरून ग्वालहेरीस जाण्याचे इराचायाने रवाना

ज्ञालें. वरोवर गाड्या आणखी होत्या. काकांस ओळ्यासुद्धां गाडीत बसावयाची सोय केलेली होती. असें चालले असता एके दिवशी सकाळी नित्याप्रमाणे प्रातर्विधि आटोपून स्नानसंध्यादि व निगार्चन करून गेस हळद कुंकू वाहून कावड उचलून रस्ता चाढू लागले. तो एकाएकीं ती कावड अति जड झाली. खांद्यास भार सहन होईनासा झाला. डवे उजवे खांद्यावर पुष्कळ फिरविली, परंतु भार सहन होईना, यामुळे गाड्यांच्या मागें मागें राहू लागला. संध्याकाळी चार वाजतां लोक मुक्कामावर उतरले. मी मोळ्या शर्थीनि तेये पोंचले. दोन्ही पायांस ढोंपराखाळीं सूज आली होती. पावळेही सुजली. मजलेवर येतांच भोजन तयार होतेंच. भोजन आटोपून मंडळीस हकीकत सांगितली. मंडळी क्षणू लागली की, पुत्राचे खांद्यावरून गंगा येऊन स्नान होणे महत्पुण्याईचे काम आहे, तुमच्यानें आतां चालवणे कठीण होईल. पायास व पातळांस सूज आली आहे. त्यापेक्षां येथे शिवलिंग आहे त्यास गंगेने स्नान घालावे. तें ऐकून उत्तर न देता नित्याप्रमाणे कावड उशागर्ता ठेवून निद्रा करण्याचे हेतूने आथरुणावर वसले. प्रथम मनोमय कुळस्वामिणीस नमस्कार करून नतर गेंगेची प्रार्थना केली. कुटुंबाकरिता द्रव्यार्जन करण्याचे हेतूने निघाले ते साथ झाले नाही, तेव्हा गेंगेची कावड नेत आहे की हा तरी जगात लोकिक होईल. तरी मातापित्यांस गेंगास्नान न घेडल व येथे शिवलिंगास गंगा वाहिली तर मी देशी जाणार नाही. वैरागी दोऊन बद्री-नारायणास जाईन. असा निर्धार करून गेंगेस नमस्कार करून झोपीं गेलों, तो स्वप्नात बारा तेरा वर्षाची ब्राह्मणाची मुलगी कानांत

मोत्याचे डागिने वातलेली हास्यमुख अशी येऊन बौद्ध लागली. मला बहिणीचा भास झाला. “दादा तू घावरू नको, मी तुझ्यावरोवर धरी येणार.” असे स्वप्न पाहून जागा होऊन पाहातों तो पायास सूज नाही व ठणकाही नाही. तेव्हां अस्यानंद झाला. काकांस जागेकरून स्वप्न सांगितले व पाय दाखविले. तेव्हां त्यांस आश्र्य बाटून प्रत्यक्ष गंगेने तुला दर्शन दिले असे बोडून सर्वांनी पुऱ्हा निंदा केली. दुसरे दिवशी नियाप्रमाणे सर्व विधि आटोपून कावड घेऊन रस्ता चाढू लागलों तों ती हलकी बाटू लागली. असो. मजल दरमजल ग्वालहेरीस पांचून वे. शा. भाऊ वैशंपायन दानाध्यक्ष यांजकडे उत्तरलों. तेथे मजला हगवणीचा उपद्रव झाला झणून केशवभट माडवगणे झांसीवाळे ग्वालहेरीस राहत होते, त्यांचे येथे सोय चांगली पाहून भीच एकटा कांही दिवस जाऊन राहिलों. तेव्हां त्यांस फ्लार आनंद झाला. नंतर प्रकृति वरी झाल्यावर झांशी सागर मार्गाने कुच दरकूच दुशगावादेस आलों. साडियाच्या घांटावर शांडिल्य ऋषींचे स्थान पाहिले. हुशंगाबाद नुकताच जिल्हा झाला होता. आक्षी शहरांत शिरतांच चौकीदार याने आल्यास चौकीवर बसवून घेतले व नंतर साहेबापुढे उमे केले. साहेबाने चौकशी केली तेव्हां आक्षी केवळ यात्रेकरी आहो बंडापैकीं आमचेकडे कांही दोप नाही व मुंबई इलास्यांत पेण तालुक्यांतील वरसईचे राहणार आहों, अशी त्यांन पक्की खातरी करून घेतली. कारण तो साहेब ठाणे जिल्यांत वरेच वर्षी कामगार होता. तेव्हां साहेबाने सांगितले की, तुली गंगेची कावड नेतां परंतु जागोजाग मुशाफराचा फार बदोबस्त आहे तरी नी तुल्यास सरटिकिफिर देतों ते बरोबर ठेवावे.

नंतर साहेबांचे आभार मानून आही त्यानीं दिलेले सरटिफिकिट घेतले आणि आतां मुक्काम कोठे कारावा या विचारांत जात असतां एक गौड ब्राह्मण भेटला तो आक्षास घरी घेऊन गेला. या प्रमाणे दैव अनुकूल असल्यामुळे सर्व गोष्ठी सुरक्षित होऊ लागल्या. आमचे जवळ द्रव्य कमी होते व पुढचा पुढाही वराच लांबचा होता. सबव द्रव्य कोठे मिळेले या विचारांत असतां समजले कीं इंदुरास किंवे यांचे कन्येचा विवाह आहे. तेव्हां टेंमुरणीवरून नेमावरात उत्सूक सिद्धेश्वर महादेवांचे स्थान आहे, हे हेमाडपंती देवालय असून दगडी कळसाचे आहे. तेथे श्री० अहल्यावाई होळकरीण इची टांकी सुरु आहे; लपणे सर्व गांव टार्कीवाल्यास इनाम आहे. त्यानीं प्रतिदिवशी चिरे घडावे, बहुत चिरे झाले म्हणजे गंगेचा घाट बांधीत असतात. देवालय नर्मदातीरी आहे तेथे धोतव्याचीं फुले अतिशय, एका दिवसांत लक्ष पूजन होईल. तेथे शिवपूजन करून मजल दरमजल इंदुरास पोचलो. देवाग, धार, उज्जनी वर्गे ठिकाणांनुन हजारो ब्राह्मण जमले होते. परंतु विद्वान पाढून परीक्षा घेऊन याद करीत आहेत असें समजले. तेव्हां आहीं परीक्षेने ठिकाणी गेले. तेथे विवाह प्रकरणीं कांहीं चर्चा चालणी होता. ‘कुलम्प्रे परीक्षेत’ लपून कन्येची परीक्षा सूत्रांत सांगितली. वर परीक्षेसंबंधानें कांहींच उछेख किंवा नियम नाही हे कसें, हा विषय होता. तेव्हां मी सांगितले कीं वृत्तिकारांनी व भाष्यकारांनी ‘अप्रे’ या शब्दावर असे लिहिले आहे कीं, प्रथम मुलीची परीक्षा करावी मग हीच परीक्षा वराची करावी. वृत्ति काढून पाहावी. तेव्हां पुस्तक काढून पाहातां तसें निधालू. या विषया नंतर किंवे यांने उपाध्ये दिनकर शास्त्रीयांनी

यास पांच सहा शंका अन्य होत्या त्या विचारिल्या, त्यांचेही निराकरण केले. यानंतर आमचीं नावें यादींत लिहिलीं गेलीं, व दिनकरशास्त्री यांनी शिपाई देऊन कावडीसुद्धा आमचे बिन्हाड आपले घरी नेले. उग्रास चार पांच दिवस राहिले तेव्हां गडगनेर होऊन वुंदीचे लाडू करून मुक्तद्वार सुरु झाले. तो उग्रसमारंभ फारच मोठा झाला. श्रीमतपूजनापासून कर्माचे जागी यादीचे ब्राह्मण येत असत, वरातीचे दिवशीं दाजीसाहेब किंवे पऱ्यासह मंडपांत येऊन बसले. तथापि वंशपात्रातील दिवे लाविले नव्हते, तेव्हां दाजीसाहेबांनी हरकत काय आहे क्षणून उपाध्यास विचारितां वराकडील तेल यावयाचे आहे क्षणून सागितले. असो. याप्रमाणे उग्र निर्विन्न झाल्यानंतर यादीचे मंडळीस उत्तम भेजवानी होऊन प्रत्येकाची यथायोग्य संभावना झाली. याशिवाय राजाकडील निधदानांचेही कांही रूपये आक्षांस मिळाले. मग आम्ही ईदुराहून कूच केला. सातपुऱ्यांत एकदा रस्ता चुकून मी व आणखी एक सोबती असे मिळून्या एका खेड्यांत पोंचलो. आक्षास प्रथम भय वाटले परंतु मिळूनीं गंगेची कावड पाहून आमचे उत्तम आदरातिश्य केले. गांवीं तेथेच वस्ती केली. सकाळी त्यांनी वाटाऱ्या देऊन आक्षास आमच्या मंडळींत पोंचते केले व खानगी करताना आक्षास तीन तीन रुपये दक्षिणा दिली. सातपुऱ्याहून खानदेशांत खुळे माले-गावीं आलो, थंडी फार पडत होती, पायाचे पावळांस कापसाचे रजईचे फडके बांधले होते तथापि पाय फुटून खोटांस मेगा पडल्या होत्या. परंतु राळ मेण वगैरेचे लुक्कण करून ठिकिटिकाणी भेगात भरीत होतों. पिपळगांवास पोहो-

चव्यावर तेथून सप्तशुगांचे देवीचे दर्शन करावें आणून निघून पायध्यार्णी वणीगाव आहे तेथें भोगमूर्ती अष्टदशभुजा आहे तिचे दर्शन घेऊन डोंगर चढलो. हेमाडपंतांनी टाकीने पायध्या करविल्या आहेत. तीन कोश चढण आहे. वर मैदान माठे असून ठिक-ठिकाणी पाणी आहे. तेथें स्नाने करून पुन्हा चढाव लागतो तो चढून देवीचे दर्शन घेतले. स्वरूप फार भयंकर आहे. मूर्ति दोन अडीच पुरुष उंचीची आहे. दशभुजा आहेत. नथ लहानशा पराती येवढी आहे. असो. पुन्हा डोंगर उत्तरून वणीस वस्ती केळी. नंतर नाशकास पंचवटीस पोहांचलों त्या दिवशीं कावड असि हळकी झाली होती. पंचवटीत कावडीतील कुप्यांच्या गुडद्या आपोआप कावडीत उडून पडल्या. तेसमयीं तेथील ब्राह्मण मंडळी जमळी होती त्यांनी सांगितलं कीं, कावडीतील गंगा लवकर गोदेस भेटवा. विलंब ज्ञात्यास कावडीत गंगा राहणार नाही. असं सांगतांच कावड तशीच रामतीर्थी नेऊन सर्व कुप्या गोदा गंगेने भरून गुडद्या मारल्या व कावड बिंहाडी आणून ठेविली. नंतर तेथील सर्व यात्राकृत्य काकांनी केले व आळीं अंवेककेश्वरीही जाऊन आलो. नंतर तेथून निघोन पुण्यास वीरेश्वर शास्त्री चितले यांचेकडे राजेबहादर याचे वाढ्यांत उतरलो. तेथे दोनचार दिवस राहून खालापुरास आलो. ब्रह्मावर्ताहून पत्र घरीं घातले होतें, त्याजवर पत्र पाठविले नव्हते. मध्यंतरीं रहाळकर झाणोन एक संगाती हुशंगाबादेहून वरसईस गेला त्यानें तेथपर्यंतचा कुशावतेचा मजकूर कवविला होता. त्याजवर पत्र नव्हते सबव घरची मळती काळजीत होती.

आळीं खाळापुराहूम निघून सायकाळीं चार वाजण्याच्या सुमारास वरसईस नदीचे बांधावर मुखरूप येऊन पोहांचलो. तेथें सहज गा. रा. अणासाहेब कैवं भेटले त्यांस नमस्कार केला. तेव्हां त्यांनी एकाएकी कसे भेटलां, गुरव, शिंग घेऊन मंडळी पुढे घेऊन समारंभाने यांव, इत्यादि बोद्धन लागलेंच गुरवास बोलाविले व दहापांच मंडळीस कळविले. तसेच तीर्थरूपास निरोप पाठविला कौं आपण घर सोडून येऊ नये, घरी भेट झाली पाहिजे. नंतर आळी समारंभाने निघाळीं तो श्रीचे देवळास जातेसमयीं मोकाशी यांचे गण-पतीचे मंदिरानजीक देवळाहून मातोश्री येत होती; हें पाहून मी कावड तेथेंच खाली ठेविला व पुढे होऊन पायावर डोकी ठेविली. तिने विष्णु आहे असं ओळखून माइया गळ्यास गच्च मिठी मारली त्या वेळेस दोघांची जी स्थिति झाली ती वर्णन करवत नाहीं. दाघांच्याही नेत्रांतून सारख्या धारा चालल्या होत्या व एकासही बोलता येईना. नंतर कांहीं वेळाने तूं घरीं जा मी आतां येतों असे सांगून वैजनाथेश्वराचे दर्शनास गेलो. तेथे पुष्कळच मंडळी जमली होती, मंडळी समवेत घरीं आलो. घरांत जाऊन कुळ-स्वामिणीस नमस्कार करून कावड देवापाशीं ठेविली, बाहेर येऊन तीर्थरूपांचे पायावर मस्तक ठेविले व चरणास मिठी मारली. त्यांचेही नेत्रांतून पाणी आले. नंतर क्रमांनी सर्वांस भेटून मांडवांत मंडळी वसली होती त्याच्या सर्वाच्या भेटी घेतल्या. नंतर मंडळीस पाण्यसुपारी देऊन घरीं रवाना केले. चि० सौ० कृष्णाबाईस गंगा यसुनी झारी देऊन खुशी केले. याप्रमाणे सर्वांस आनंद झाला. दिघे लाग-चाचे मुखारास वे. बेनायक जोशी भेटीस आळे, तेव्हां मी पुढे

होऊन पायांवर डोकी ठेवून नमस्कार केला व त्याच्या कृपेने भोठ-
मोठाल्या यांडिकीच्या विषयांत मोठाल्या सभांत लौकिक मिळविला
असे सांगितले, तेव्हां त्यांस परमानंद झाला. रात्री भोजनोत्तर माता-
पितराशी बसून तीन वर्षांच्या प्रवासांत जी सुखदुःखे भोगिली ती
निवेदन केली, तो रात्र थोडी राहिली. धोडभट व हरापंत बंधु
पेणेस होते त्यांस बातमी लागून सकाळी चार घटका दिवसास
वरसईस आले. हरीपंताचे प्रेमास भरताचीच उपमा साजेल.
येतांच माझे पायांवर मस्तक ठेऊन गळा मिठी घाळून दोन
घटकापर्यंत रुदन करीत होता. तेव्हां सर्व संकटाच्या
प्रसंगाची हकीगत सांगून केवळ तुश्या तपऱ्येने मी पार
पडलो हळून सांगितले. धोडभटही भेटला. याप्रमाणे सर्व
कुरुंबास आनंद झाला. थोड्याच दिवसांत पेणेहून सामान आणवून
मांवद्याचा बेत केला, पेण वावशी वैगेरे ठिकाणची सर्व भिक्षुक
मंडळी व आस इष्टमित्र बोलावले. वरसईत पुरुष व बायकांचा
पहीपाहुणा केला. सर्व भिक्षुक मंडळी जमा झाल्यावर मागीलदारी
रांगोळी घाळून पाट मांडून ल्यांजवर मातापितरांस बसविले, नंतर
विनायक जोशी बोवांनी मजकळून संकल्प करविला व गंगापूजन
करून यथाविधि मातापितरांस गंगोदकाने खान घातले. सर्व
भिक्षुक मंडळीस दक्षिणा दिली. याप्रमाणे वर्धभर खांद्यावर गंगा
वाहून आणण्याचे सार्थक झाल्याने मला जो आनंद झाला तो
शब्दांनी कोठवर वर्णन करावा ! दोनप्रहरी प्रयोजन झाले. मुमर्दे
साढेचारशे पान झाले. पुरणाच्या पोळ्या केल्या होस्या. बढिलांनी
आळण भोजनाचा संकल्प सौहून सर्वांस पळी पळी गंगा दिली.

तेसमयों आप इष्ट वगेरे सर्व मंडळी आली होती. कोणीही राहिला, नव्हता. रात्रौ मध्यरात्रौ पावेतो जागरण झाले. याप्रमाणे तो दिवस अत्यंत उत्सवाचा व आनंदाचा गेला. दुसरे दिवशीं आलेली मंडळी आपआपत्या घरी गेली. व दोहोंचोहों दिवशीं कुटुंबाची मंडळी आपआपत्या उद्योगास लागली. शुभंभवतु श्रीपार्थिवलिंगरूपि सदाशिवाय नमः

विष्णुभद्र गोडसे मु. वरसई.

कृष्ण-जद-जद
५ समाप्त. ६
७८५-८०-८८४

